



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## भाग एक-नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - २ ]

गुरुवार ते बुधवार, जानेवारी १० - १६, २०१९ / पौष २० - २६, शके १९४०

[ पृष्ठे ३७०

### प्राधिकृत प्रकाशन

## शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

### नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक २१ डिसेंबर २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६

### अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१०१८/२३३१/प्र. क्र. ३०१/२०१८/नवि-९.- ज्याअर्थी, शासन, नगर विकास विभाग यांची अधिसूचना क्रमांक टीपीएस-१०१२/५२६/पुनर्बाधणी क्र. ६२/प्र.क्र. १०६/१२/नवि-९, दिनांक २८ डिसेंबर २०१२ अन्वये धुळे शहराची दुसरी विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) (यापुढे “उक्त अधिनियम” असे संबोधले आहे) चे कलम ३१ (१) अन्वये भागशः मंजूर (यापुढे “उक्त विकास योजना” असे उल्लेखिलेली) केलेली असून दिनांक २३ जून २०१३ पासून अंमलात आली आहे व वगळलेल्या भागाची उक्त विकास योजना शासन, नगर विकास विभाग यांची अधिसूचना क्रमांक टीपीएस-१०१२/५२६ (न)/पुनर्बाधणी क्र. ६२/प्र.क्र. १०६/१२/नवि-९, दिनांक ३ जुलै २०१५ अन्वये मंजूर असून ती दिनांक ३ ऑगस्ट २०१५ पासून अंमलात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेसाठी धुळे महानगरपालिका, धुळे हे नियोजन प्राधिकरण आहे (यापुढे “उक्त नियोजन प्राधिकरण” असे संबोधले आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये मौजे देवपूर येथील सर्व्हे नंबर २५ ही जागा (यापुढे “उक्त जागा” असे संबोधले आहे) १५.०० मीटर रुंद विकास योजना रस्त्यासाठी आरक्षित दर्शविलेली आहे (यापुढे “उक्त आरक्षण” असे संबोधले आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने त्यांच्या सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक ७४, दिनांक ३१ ऑगस्ट २०१७ अन्वये उक्त विकास योजनेतील उक्त आरक्षणात फेरबदल करून उक्त जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्याबाबत प्रस्तावित करण्याचे ठरवून उक्त अधिनियमाचे कलम ३७ (१) अन्वये सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून प्रस्ताव दिनांक ८ ऑगस्ट २०१८ च्या पत्रान्वये अंतिम मंजुरीसाठी शासनास सादर केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर आणि संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर, उक्त फेरबदलाचा प्रस्ताव नामंजूर करावा, असे शासनाचे मत झाले आहे ;

त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये व त्या अनुषंगाने शासनास प्राप्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून शासन उक्त विकास योजनेतील उक्त फेरबदल प्रस्ताव नामंजूर करित आहे.

सदरची अधिसूचना नागरिकांच्या अवलोकनार्थ आयुक्त, धुळे महानगरपालिका, धुळे यांचे कार्यालयात, कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी उपलब्ध करण्यात येत आहे.

सदर अधिसूचना शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

रा. शा. चौहान,

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.

## URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai - 400 032

dated, 21st December 2018

### NOTIFICATION

#### ***Maharashtra Regional and Town Planning Act, 1966***

No. TPS-1018/2331/CR-301/2018/UD-9.— Whereas, the Government in Urban Development Department *vide* Notification No. TPS-1012/526 (N)/Reconstruction No. 62/C.R. 106/12/UD-9, dated the 28th December 2012 has partly sanctioned the Second Revised Development Plan for Dhule Municipal Corporation (hereinafter referred to as “the said Development Plan”) under Section 31 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah. Act. No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as “the said Act”) and the same has come into force with effect from dated the 23rd June 2013 and whereas the said Development Plan for the Excluded Part has been sanctioned *vide* Notification No. TPS-1012/526 (N)/Reconstruction No. 62/C.R. 106/12/UD-09, dated the 3rd July 2015 and has come into force with effect from 3rd August 2015 ;

and whereas, the Dhule Municipal Corporation is the Planning Authority for the said Development Plan (hereinafter referred to as “the said Planning Authority”);

and whereas, in the said Development Plan lands bearing Survey No. 25 of Mouje Devpur (hereinafter referred to as “the said Lands”) is reserved as 15.00 meters wide Development Plan Road (hereinafter referred to as “the said reservation”);

and whereas, the said Planning Authority *vide* its General Body Resolution No. 74, dated the 31st August 2017 resolved to modify the said reservation of the said Development Plan and to include the said land in “Residential Zone” (hereinafter referred to as “the said Modification”), by following all the legal formalities stipulated under Section 37 (1) of the “the said Act”) forwarded the proposal to Government for final sanction *vide* letter, dated 8th August 2018;

and whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune the Government is of the opinion that the said Modification needs to be refused ;

Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (2) of Section 37 of the said Act, the Government of Maharashtra hereby refuses to accord sanction to the said Modification.

This Notification shall be kept open for inspection by the General Public during office hours in the office of the Commissioner, Dhule Municipal Corporation, Dhule.

This Notification shall also be published on the Government's website [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in)

*By order and in the name of the Governor of Maharashtra,*

**R. S. CHOUHAN,**

Section Officer to Government.

## संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

### विभागीय आयुक्त यांजकडून

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

#### अधिसूचना

##### जिल्हा नाशिक

क्रमांक मशा/कार्या/२/५/१६८९२/७११०/२०१८/शुद्धीपत्रक.— इकडील अधिसूचना क्रमांक मशा/कार्या-२/५/त्र्यंबकेश्वर/एसआर-७०, दिनांक ११ ऑगस्ट २०१७ अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग १ पुरवणी, नाशिक विभाग, दिनांक सप्टेंबर, २०१७ मध्ये प्रसिद्ध झाली आहे.

सदरच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अन्वये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुलवड ग्रामपंचायतीतील पत्र्याचा पाडा, बांघरवाडी, मास्तरवाडी, कन्हारवाडी या वाड्या/पाड्यांचे महसुली गावात रुपांतर करणेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इकडील अधिसूचना क्रमांक मशा/कार्या-२/५/त्र्यंबकेश्वर/एसआर-७०, दिनांक ११ ऑगस्ट २०१७ मध्ये ग्रामपंचायतीचे नाव मुलवड असे अनावधानाने नमूद झाले आहे. त्यात पुढीलप्रमाणे बदल करणेत येत आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील इकडील अधिसूचना क्रमांक मशा/कार्या/२/५/त्र्यंबकेश्वर/एसआर-७०, दिनांक ११ ऑगस्ट २०१७ मध्ये ग्रामपंचायतीचे नाव मुलवड ऐवजी खरोली असे वाचणेत यावे.

सदरच्या अधिसूचनेतील बदल हा केवळ ग्रामपंचायतीच्या नावापुरता असून इतर कोणताही बदल करणेत आलेला नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,

विभागीय आयुक्त,

नाशिक विभाग, नाशिक.

नाशिक, २६ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

##### जिल्हा जळगाव

क्रमांक मशा/कार्या-२/५/जळगाव/रावेर/एसआर-२/२०१७/७११२/२०१८.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह/वस्ती/वस्त्यांचा समूह/वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, जिल्हा जळगाव, तालुका रावेर येथील निमड्या ग्रामपंचायतीतील पिंपरकुंडपाडा/पाड्यांचा समूह/वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ३ ऑगस्ट २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, फैजपूर भाग, फैजपूर यांनी यासंदर्भात दिनांक १८ डिसेंबर २०१४ रोजी निमड्या ग्रामपंचायतीत येणाऱ्या पिंपरकुंडपाडा/पाड्यांचा समूह/वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक — नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १० - १६, २०१९ / पौष २० - २६, शके १९४०

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, नाशिक यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह/वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक पेसा नियमांच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह/वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावांच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

### अनुसूची

#### जिल्हा जळगाव, तालुका रावेर, गाव पिंपरकुंडपाडा (निमड्या)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : कुसुमरी नाला क. नं. ५५, गट नंबर ४५	क. नं. ५५	--
२	दक्षिण : वन विभाग पाल क. नं. ५३		
३	पश्चिम : पाड्याचे वास्तव्य गट नंबर ३७		
४	उत्तर : वरकुंड्या नाला, गारखेडा गाव		

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,

विभागीय आयुक्त,

नाशिक विभाग, नाशिक.

नाशिक, २६ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

#### जिल्हा जळगाव

क्रमांक मशा/कार्या-२/५/जळगाव/रावेर/एसआर-४/२०१७/७११२/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह/वस्ती/वस्त्यांचा समूह/वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, जिल्हा जळगाव, तालुका रावेर येथील निमड्या ग्रामपंचायतीतील भंगीपाडा/पाड्यांचा समूह/वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ३ ऑगस्ट २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;



आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, फैजपूर भाग, फैजपूर यांनी यासंदर्भात दिनांक १८ डिसेंबर २०१४ रोजी निमड्या ग्रामपंचायतीत येणाऱ्या भंगीपाडा/पाड्यांचा समूह/वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, नाशिक यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह/वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक पेसा नियमांच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह/वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावांच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

### अनुसूची

#### जिल्हा जळगाव, तालुका रावेर, गाव भंगीपाडा (निमड्या)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : कुसुमरी नाला गट नंबर २६, २७	क. नं. ५५	--
२	दक्षिण : वरकुंड्या नाला ग. नं. २६		
३	पश्चिम : निमड्या रस्ता गट नंबर २५		
४	उत्तर : गारखेडा गाव गट नंबर १९, २५		

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,

विभागीय आयुक्त,

नाशिक विभाग, नाशिक.

नाशिक, २६ डिसेंबर २०१८.

### जिल्हाधिकारी यांजकडून

#### जिल्हा नंदुरबार

क्रमांक ब/कक्ष-२/जमीन/कावि-१३९९/२०१८.- शासकीय अधिसूचना, दिनांक ४ डिसेंबर १९७१ व शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) चे कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखालील राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत, त्यांचा वापर करून मी, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी, नंदुरबार, जिल्हा नंदुरबार जी अधिसूचना काढण्याचे योजित आहे त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (४) अन्वये आवश्यक असलेप्रमाणे तिचा परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करणेत येत आहे आणि याद्वारे अशी नोटिस देण्यात येत आहे की, उक्त मसुदा मी दिनांक २१ जानेवारी २०१९ नंतर विचारात घेईन.

उक्त मसुद्यासंबंधी कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्या हरकती किंवा सूचना माझ्याकडे उपरोक्त तारखेपूर्वी दाखल होतील, त्या विचारात घेऊन मी निर्णय घेईन.

### अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक ब/कक्ष-२/जमीन/कावि-१३९९/२०१८.- शासकीय अधिसूचना, दिनांक ४ डिसेंबर १९७१ व शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) चे कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखालील राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रदान करण्यात आलेल्या आहेत, त्यांचा वापर करून मी, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी, नंदुरबार याद्वारे दिनांक २१ जानेवारी २०१९ पासून नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील तोरणमाळ महसुली गावाचे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४ (६) अन्वये खालील तक्त्यात नमूद सर्व्हे नंबर, क्षेत्र व चतुःसीमा यांच्यात बदल करण्यात येत आहे.

### दिनांक ४ डिसेंबर १९७१ च्या अधिसूचनेनुसार

#### परिशिष्ट

#### जिल्हा नंदुरबार, तालुका अक्राणी, गाव तोरणमाळ

महसुली गावाचे नाव	सर्व्हे नंबर	क्षेत्र		चतुःसीमा	महसूली गावाचे नाव
		हेक्टर आर	एकर गुंठे		
१	२	३	४	५	६
तोरणमाळ (जुने)	१ ते ७०	१९२ ०७	४७४.२५	उत्तर : पूर्व : दक्षिण : पश्चिम :	तोरणमाळ (जुने) -- --

### क्रमांक ब/कक्ष-२/जमीन/कावि-१३९९/२०१८, दिनांक २१ डिसेंबर २०१८ चे अधिसूचनेनुसार सुधारित

महसुली गावाचे नाव	सुधारित सर्व्हे नंबर	क्षेत्र		चतुःसीमा	महसूल गावाचे नाव
		हेक्टर आर	एकर गुंठे		
१	२	३	४	५	६
तोरणमाळ	१ ते ४४८	६२७९ १९	१५४९७	उत्तर : शिंदीदिगर पूर्व : फॉरेस्ट दक्षिण : कोटबांधणी पश्चिम : केलापाणी	तोरणमाळ

डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,

जिल्हाधिकारी, नंदुरबार.

नंदुरबार, २१ डिसेंबर २०१८.

## उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांजकडून

### जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/कावि/एसआर-७८/२०१८.-ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (इ-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमिनी संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यापुढे ज्याचा निर्देश “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा करण्यात आला आहे) आवश्यक आहेत अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीन मध्ये दिलेली आहेत;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चार मध्ये दिलेला आहे;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबतच्या अनुसूची-पाच मध्ये दिलेला आहे ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ (अ) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनींचा अथवा त्याच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनींवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनींच्या अथवा त्याच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधीत व्यक्तीस आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहे. त्या अधिसूचना प्रसिद्ध दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (सामान्य), धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या अंतर्गत कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (सामान्य), धुळे यांस पदनिर्देशित करीत आहे.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते प्रयोजन.— सुलवाडे-जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, तालुका धुळे, जिल्हा धुळे मौजे सोंडले, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना या प्रकल्पांतर्गत धरणाच्या पायासाठी व बुडीत क्षेत्रासाठी.

**टीप.-** सदर प्रकरणात संयुक्त मोजणी प्रलंबित असल्याने संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर संपादन क्षेत्रात कमी-जास्त बदल होऊ शकतो.

## अनुसूची

## परिशिष्ट - १

## जमिनीचा तपशील

## जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा, मौजे सोंडले

जमिनीचा तपशील					गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र			
जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा, मौजे सांडले						लागवडीलायक क्षेत्र	पोट खराबा	एकूण क्षेत्र	
गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र				१	२	३	४	
	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराबा	एकूण क्षेत्र		२८/२	हे. आर	हे. आर	हे. आर	
१	२	३	४	२९/१	२८/२	० ५९	० ०१	० ६०	१ २६
	हे. आर	हे. आर	हे. आर	२९/२	२९/२	० ४४	० ०१	० ४५	
१/१	० ८६	० ००	० ८६	३०	३०	१ ७१	० ००	१ ७१	
१/२	० ९०	० ०३	० ९३	३१	३१	० ६३	० ००	० ६३	
२/१	० ४०	० ०५	० ४५	५/१	५/१	० ९९	० १२	१ ११	
२/२	० ४०	० ०५	० ४५	५/२	५/२	० ९९	० ००	० ९९	
२/३	० ५९	० ०९	० ६८	५/३-अ	५/३-अ	० ६०	० ००	० ६०	
३/१-अ	१ १०	० ०५	१ १५	५/४	५/४	० ९९	० ००	० ९९	
३/१-ब	१ ०६	० ०६	१ १२	३२/१	३२/१	० ६९	० ००	० ६९	
३/२-अ	१ १०	० ००	१ १०	३२/२	३२/२	० ६९	० ००	० ६९	
३/२-ब/१	० ५३	० ००	० ५३	३३	३३	१ २६	० ००	१ २६	
३/२-ब/२	० ५२	० ००	० ५२	३४/१	३४/१	० ८९	० ००	० ८९	
४/१-अ	१ १५	० ००	१ १५	३४/२	३४/२	० ८८	० ००	० ८८	
४/१-ब	१ ००	० ००	१ ००	३५	३५	० ८९	० ०२	० ९१	
४/२-अ	० ४४	० ००	० ४४	३६/१	३६/१	० ६५	० १५	० ८०	
४/२-ब	० ४५	० ००	० ४५	३६/२-अ	३६/२-अ	० ५३	० ००	० ५३	
४/२-क	० ४५	० ००	० ४५	३६/२-ब	३६/२-ब	० ५३	० ००	० ५३	
२६/१-अ	१ २२	० ००	१ २२	३६/२-क	३६/२-क	० ५३	० ००	० ५३	
२६/१-ब/१	१ १३	० ६९	१ ८२	३६/२-ड	३६/२-ड	० ५३	० ००	० ५३	
२७/१-अ	० ९६	० ०५	१ ०१	३६/३-अ	३६/३-अ	० ७७	० ००	० ७७	
२७/१-ब	० ९६	० ०४	१ ००	३६/३-ब/१	३६/३-ब/१	० ४०	० ००	० ४०	
२७/२-अ	० ९६	० ०५	१ ०१	३६/३-ब/२-अ	३६/३-ब/२-अ	० ६०	० ००	० ६०	
२७/२-ब	० ९६	० ०४	१ ००	३६/३-ब/२-ब	३६/३-ब/२-ब	० ४०	० ००	० ४०	
२८/१	१ २६	० ००	१ २६						

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराबा	एकूण क्षेत्र
१	२ हे. आर	३ हे. आर	४ हे. आर
३६/४-अ	० ४०	० ००	० ४०
३६/४-ब	० ४०	० ००	० ४०
३६/४-क	० ६७	० १०	० ७७
३६/५	० ७२	० ००	० ७२
२०४/१-अ	० ९५	० १२	१ ०७
२०४/१-ब/१	० ५६	० १२	० ६८
२०४/१-ब/२	० ४०	० ००	० ४०
२०४/१-क	० ९६	० १२	१ ०८
२०४/१-ड	० ९६	० १२	१ ०८
२०४/१-इ	० ९६	० ११	१ ०७
२०४/२	० ९०	० ००	० ९०
२०९/१	३ ६७	० ०५	३ ७२
२०९/२	१ ८०	० ०५	१ ८५
२०९/३	० ६०	० ०५	० ६५
२१०	५ ९५	० ९१	६ ८६
२११	१ ३७	० ५७	१ ९४
९२/१	२ २०	० ६४	२ ८४
९२/२	२ १९	० ६४	२ ८३
२०८/१	० ७०	० ११	० ८१
२०८/२	२ ८४	० ४५	३ २९
२०८/३	२ १३	० ३४	२ ४७
२०८/४-अ	० ३०	० ००	० ३०
२०८/४-ब	१ २५	० २५	१ ५०
२०८/४-क	१ २९	० १९	१ ४८
२०८/५	१ ४१	० २२	१ ६३

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराबा	एकूण क्षेत्र
१	२ हे. आर	३ हे. आर	४ हे. आर
२०८/६	१ ४२	० २२	१ ६४
२१२/१	१ ९८	० ८१	२ ७९
२१२/२-अ	० ९९	० ००	० ९९
२१२/२-ब	० ९९	० ००	० ९९
२१३	३ १२	२ ७२	५ ८४
६	० ०१	० ००	० ०१
७/१	१ ४०	० १०	१ ५०
७/२	१ ८०	० १०	१ ९०
७/३	१ ५५	० १०	१ ६५
७/४	१ ८२	० १०	१ ९२
८/१	० ६०	० ००	० ६०
८/२	० ६०	० ००	० ६०
९/१-अ	० ८३	० २३	१ ०६
९/१-ब	० ८०	० ००	० ८०
९/२-अ	० ५४	० ०८	० ६२
९/२-ब	० ५४	० ०८	० ६२
९/२-क	० ५५	० ०७	० ६२
१०२/१	१ ०३	० ०७	१ १०
१०२/२	१ ०२	० ०७	१ ०९
१०३	० ८३	० ०८	० ९१
१०४/१-अ	२ ०४	० ६७	२ ७१
१०४/१-ब	० ७८	० ००	० ७८
१०४/२-अ/१	० ६१	० ००	० ६१
१०४/२-अ/२/१	० ८३	० ६७	१ ५०
१०४/२-अ/२/२	० ३०	० ००	० ३०

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराबा	एकूण क्षेत्र
१	२ हे. आर	३ हे. आर	४ हे. आर
१०४/२-अ/२/३ ..	० ३०	० ००	० ३०
१०४/२-ब ..	० ७७	० ००	० ७७
१०५/१-अ ..	१ ४७	० ३९	१ ८६
१०५/१-ब ..	१ ४७	० ३९	१ ८६
१०५/२ ..	२ ९५	० ७८	३ ७३
१०५/३-अ ..	१ ४७	० ३९	१ ८६
१०५/३-ब ..	१ ४७	० ३९	१ ८६
१००/५ ..	१ ९०	० ००	१ ९०
१००/७ ..	० ९३	० ००	० ९३
१४ ..	० ७५	१ ०४	१ ७९
१३ ..	० ७५	० ९१	१ ६६
१५/१ ..	६ ३२	० ९३	७ २५
१५/२-अ ..	१ ६०	० २४	१ ८४
१५/२-ब ..	१ ६०	० २३	१ ८३
१५/२-क ..	१ ६०	० २३	१ ८३
१५/२-ड ..	१ ५२	० २३	१ ७५
१६ ..	२ ८६	३ ०२	५ ८८
१७/१ ..	० ४१	० २७	० ६८
१७/२ ..	० ४१	० २७	० ६८
१७/३ ..	० ४१	० २७	० ६८
१७/४ ..	० ४२	० २७	० ६९
१७/५ ..	० ४२	० २७	० ६९
१८/१ ..	१ ३८	० २०	१ ५८
१८/२ ..	१ ३८	० २०	१ ५८
१८/३ ..	१ ३८	० २०	१ ५८

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराबा	एकूण क्षेत्र
१	२ हे. आर	३ हे. आर	४ हे. आर
१८६/१-अ ..	० ४०	१ ६९	२ ०९
१८६/१-ब ..	० ६०	० ००	० ६०
१८६/१-क ..	० ६०	० ००	० ६०
१८६/२-अ ..	० ८०	१ ६९	२ ४९
१८६/२-ब ..	० ८०	० ००	० ८०
१८६/३ ..	१ ६०	१ ६९	३ २९
१८७/१-अ ..	० ४०	० १०	० ५०
१८७/१-ब ..	० ७३	० १५	० ८८
१८७/२ ..	० ५६	० २४	० ८०
१८८ ..	२ ४२	० ०२	२ ४४
१८९ ..	० ०४	० ००	० ०४
१९० ..	३ ५८	० १९	३ ७७
१९१/१-अ ..	० ५०	० ००	० ५०
१९१/१-ब ..	० ५०	० ००	० ५०
१९१/२-अ ..	० ७६	० ०३	० ७९
१९१/२-ब ..	० ७६	० ०३	० ७९
१९२/१ ..	० ४५	० १७	० ६२
१९२/२-अ ..	० ५०	० ०९	० ५९
१९२/३ ..	० ४५	० ००	० ४५
१९२/२-ब ..	० ५०	० ०८	० ५८
१९२/५-ब/१ ..	१ ६०	० ००	१ ६०
१९२/४ ..	१ २०	० ००	१ २०
१९२/५-ब/२ ..	० ६०	० ००	० ६०
१९२/५ ..	५ २१	० ००	५ २१
१९३/१ ..	० ४५	० ००	० ४५

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराबा	एकूण क्षेत्र
१	२	३	४	
	हे. आर	हे. आर	हे. आर	
१९३/२-अ	.. ० ८८	० ३२	१ २०	
१९३/२-ब	.. ० ००	० ४५	० ४५	
१०	.. ० ०५	० ००	० ०५	
११	.. ० ७७	० ००	० ७७	
१२/१-अ/१	.. ० ६१	० ००	० ६१	
१२/१-अ/२	.. ० ४०	० ००	० ४०	
१२/१-ब	.. ० ४०	० ००	० ४०	
१२/२-ब	.. १ ००	० ००	१ ००	
१२/२-अ	.. १ १८	० ००	१ १८	
११०/१	.. ० ६६	० ००	० ६६	
११०/२	.. ० ६६	० ००	० ६६	
११०/३	.. ० ६६	० ००	० ६६	
११०/४	.. ० ६७	० ००	० ६७	
११९/१	.. ० ६७	० १२	० ७९	
११९/२	.. ० ६७	० १२	० ७९	
११९/३	.. ० ६७	० १२	० ७९	
११९/४	.. ० ६७	० ११	० ७८	
२००	.. १ ६२	० २३	१ ८५	
२०१	.. ५ ४८	० २०	५ ६८	
२०३/१	.. ० ६९	० ०६	० ७५	
२०३/२	.. ० ६९	० ०६	० ७५	
२०३/३	.. ० ६९	० ०६	० ७५	
२०३/४	.. ० ६९	० ०६	० ७५	
२०३/५	.. २ ८०	० २४	३ ०४	
२०५/१-ब	.. ० ५८	० ६४	१ २२	

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराबा	एकूण क्षेत्र
१	२	३	४	
	हे. आर	हे. आर	हे. आर	
२०५/२	.. १ १८	० ६५	१ ८३	
२०५/१-अ	.. ० ६०	० ००	० ६०	
२०५/३	.. १ १७	० ६४	१ ८१	
२०५/४	.. १ १८	० ६४	१ ८२	
२०७	.. ४ ४९	१ ९२	६ ४१	
२०६/१	.. १ १४	० ५०	१ ६४	
२०६/२-अ/१	.. १ १४	० ५०	१ ६४	
२०६/२-अ/२	.. १ १५	० ४९	१ ६४	
२०६/२-ब	.. १ १४	० ५०	१ ६४	
१०६/१-अ	.. ० ५०	० ००	० ५०	
१०६/१-ब	.. १ १४	० १६	१ ३०	
१०६/२	.. १ ६४	० १६	१ ८०	
१०६/३	.. १ ६४	० १६	१ ८०	
१३०/१-अ	.. १ २०	० ०५	१ २५	
१३०/१-ब	.. १ २०	० ०५	१ २५	
१३०/२	.. १ ६२	० ००	१ ६२	
१३१	.. २ ५५	० १९	२ ७४	
१३२/४	.. ० ५३	० २७	० ८०	
१३२/३-अ	.. ० ७४	० १६	० ९०	
१३२/३-ब	.. ० ३०	० ११	० ४१	
१३२/१-क	.. ० ४०	० ००	० ४०	
१३२/२-अ	.. ० ५२	० १४	० ६६	
१३२/२-ब	.. ० ५२	० १३	० ६५	
१३२/१-ब	.. ० ३२	० १२	० ४४	
१३२/१-अ	.. ० ३२	० १३	० ४५	
१३३	.. ५ ३९	० ००	५ ३९	

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराबा	एकूण क्षेत्र
१	२	३	४	
	हे. आर	हे. आर	हे. आर	
१२३/१	१ १३	० ००	१ १३	
१२३/२	१ १३	० ००	१ १३	
१२३/३	१ १२	० ००	१ १२	
१२४/१	० ७९	० ००	० ७९	
१२४/२	० ७९	० ००	० ७९	
१२४/३-ब	० ८०	० ००	० ८०	
१२४/४	० ७८	० ०१	० ७९	
१२४/५	० ७९	० ०१	० ८०	
१२५/१	१ ३१	० ०५	१ ३६	
१२५/२	१ ३१	० ०५	१ ३६	
१२५/३	१ ३१	० ०५	१ ३६	
१२५/४	१ ३०	० ०६	१ ३६	
१९४/१-अ	१ १५	० ००	१ १५	
१९४/१-ब	० ५८	० ००	० ५८	
१९४/२	१ १५	० ००	१ १५	
१९५/१	० ५५	० ३३	० ८८	
१९५/२	० ५५	० ३३	० ८८	
१२६/४-ब/१	० ४५	० ००	० ४५	
१२६/४-ब/२	० ४५	० ००	० ४५	
१२६/४-ब/३	० ४५	० ००	० ४५	
१२६/१	० ६७	० ०५	० ७२	
१२६/२	० ६८	० ००	० ६८	
१२६/३	० ६८	० ००	० ६८	
१२६/४-अ	० ६७	० ००	० ६७	
१२६/५	१ ०२	० ०३	१ ०५	

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराबा	एकूण क्षेत्र
१	२	३	४	
	हे. आर	हे. आर	हे. आर	
१२६/६	१ ०१	० ०३	१ ०४	
१२७/१	० ६०	० ००	० ६०	
१२७/२	० ६०	० ००	० ६०	
१२८/१	२ ४०	० २१	२ ६१	
१२८/२-अ	२ ४६	० ००	२ ४६	
१२८/२-ब	१ १४	० ००	१ १४	
१२८/३	२ २१	० ००	२ २१	
१२८/४-अ	२ ४६	० ००	२ ४६	
१२८/४-ब	१ २२	० ००	१ २२	
१२९	१ १९	० ०१	१ २०	
१३४/१-अ/१	० ४४	० ००	० ४४	
१३४/१-अ/२	० ७५५	० ०१०	० ७६५	
१३४/१-अ/३	० ४४	० ००	० ४४	
१३४/१-ब	० ८७	० ००	० ८७	
१३४/२	० ५०	० ००	० ५०	
१३५	० ५८	० ००	० ५८	
१३६/१	० ६९	० ००	० ६९	
१३६/२	० ६९	० ००	० ६९	
१३७/१	१ ४२	० १२	१ ५४	
१३७/२	१ ४२	० १२	१ ५४	
२४/१	० ५०	१ ३०	१ ८०	
२४/२	० ५०	१ ३०	१ ८०	
२५/१-अ	१ ८०	० २०	२ ००	
२५/१-ब	१ ८०	० २०	२ ००	
२५/१-ड	१ ८१	० २०	२ ०१	



अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराबा	एकूण क्षेत्र
१	२	३	४	
	हे. आर	हे. आर	हे. आर	
२५/२-अ/१	२ ५०	० १०	२ ६०	
२५/२-ब/१	२ ६८	० १३	२ ८१	
२५/२-ब/२	२ ६८	० १२	२ ८०	
२५/२-अ/२	२ ५०	० २०	२ ७०	
४५/१	० ९०	० ००	० ९०	
४५/२	० ६५	० ०९	० ७४	
४५/३	० ६५	० ००	० ६५	
४५/४	० ८०	० १०	० ९०	
४६/१	० ९०	० ४५	१ ३५	
४६/२-ब	१ २२	० ४५	१ ६७	
४६/२-अ	१ ५४	० ४५	१ ९९	
११३/१	१ ३३	० २६	१ ५९	
११३/२	१ ३२	० २६	१ ५८	
११४/१	१ ७४	० ५५	२ २९	
११४/२	१ ७३	० ५६	२ २९	
११८/१-अ	१ ०४	० २०	१ २४	
११८/१-ब	१ ०४	० २०	१ २४	
११८/२	१ ०४	० २०	१ २४	
११८/३	१ ०४	० २०	१ २४	
१२०/१	१ ०१	० ११	१ १२	
१२०/२	१ ००	० ००	१ ००	
१२२/१	१ ५०	० ३०	१ ८०	
१२२/२-अ/१	० ७९	० ०६	० ८५	
१२२/२-अ/२	० ७८	० ०७	० ८५	
११२/२-ब	१ ५०	० ३०	१ ८०	
१९६/१	० ८०	० २५	१ ०५	

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराबा	एकूण क्षेत्र
१	२	३	४	
	हे. आर	हे. आर	हे. आर	
१९६/२	० ८०	० २४	१ ०४	
१९६/३	० ८०	० २४	१ ०४	
१९७/१	१ ७२	० ०१	१ ७३	
१९७/२	१ ००	० ०१	१ ०१	
१९८/१	० ८८	० ९२	१ ८०	
१९८/२-ब/१	० ७०	० ००	० ७०	
१९८/२-ब/२	० ५६	० ००	० ५६	
१९८/२-क/१	० ८६	० ००	० ८६	
१९८/२-क/२	० ४०	० ००	० ४०	
१७५/१-ब	० ४०	० ००	० ४०	
१७५/१-क	० ४०	० ००	० ४०	
१७५/१-ड	० ४०	० ००	० ४०	
१७५/१-ई	० ४०	० ००	० ४०	
१७५/२-अ/१	० ८०	० ००	० ८०	
१७५/२-अ/२	० ६१	० ००	० ६१	
१७५/२-अ/३	० ६१	० ००	० ६१	
१७५/२-ब	२ ००	० ००	२ ००	
१७५/३	२ ००	० ००	२ ००	
१७५/४-अ	० ५१	० ००	० ५१	
१७५/४-ब	० ५०	० ००	० ५०	
१७५/४-क	० ५०	० ००	० ५०	
१७५/५	१ ५१	० ००	१ ५१	
१७५/६	२ ००	० ००	२ ००	
१७५/७-अ	० ४०	० ००	० ४०	
१७५/७-ब	० ४०	० ००	० ४०	

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराबा	एकूण क्षेत्र
१	२	३	४	५
	हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर
१७५/७-क	० ४०	० ००	० ४०	० ४०
१७५/७-ड	० ४०	० ००	० ४०	० ४०
१७५/७-ई	० ४०	० ००	० ४०	० ४०
१७५/८	१ ५२	० ००	१ ५२	१ ५२
१७५/९	२ ००	० ००	२ ००	२ ००
१०२/१	१ ०३	० ०७	१ १०	१ १०
१०२/२	१ ०२	० ०७	१ ०९	१ ०९
१०३	० ८३	० ०८	० ९१	० ९१
१०४/१-अ	२ ०४	० ६७	२ ७१	२ ७१
१०४/१-ब	० ७८	० ००	० ७८	० ७८
१०४/२-अ/१	० ६१	० ००	० ६१	० ६१
१०४/२-अ/२/१	० ८३	० ६७	० १५०	० १५०
१०४/२-अ/२/२	० ३०	० ००	० ३०	० ३०
१०४/२-अ/२/३	० ३०	० ००	० ३०	० ३०
१०४/२-ब	० ७७	० ००	० ७७	० ७७
१०५/१-अ	१ ४७	० ३९	१ ८६	१ ८६
१०५/१-ब	१ ४७	० ३९	१ ८६	१ ८६
१०५/२	२ ९५	० ७८	३ ७३	३ ७३
१०५/३-अ	१ ४७	० ३९	१ ८६	१ ८६
१०५/३-ब	१ ४७	० ३९	१ ८६	१ ८६
१००/५	१ ९०	० ००	१ ९०	१ ९०
१५२/१	१ ५०	० ००	१ ५०	१ ५०
१५२/२-अ	० ८०	० ००	० ८०	० ८०
१५२/२-ब	० ७०	० ००	० ७०	० ७०
१५२/३-अ	० ३०	० १०	० ४०	० ४०

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराबा	एकूण क्षेत्र
१	२	३	४	५
	हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर
१५२/३-ब	१ ५०	० २०	१ ७०	१ ७०
१५२/४-अ	१ ०८	० ००	१ ०८	१ ०८
१५२/४-ब	० ४२	० ३०	० ७२	० ७२
१५२/५-अ/१	० ८३	० ००	० ८३	० ८३
१५२/५-अ/२	० ३३	० ५६	० ८९	० ८९
१५२/५-ब	० ३३	० ५७	० ९०	० ९०
१५३/१-अ/१	० ५०	० ००	० ५०	० ५०
१५३/१-अ/२	० ५०	० ००	० ५०	० ५०
१५३/१-अ/३	० ५०	० ००	० ५०	० ५०
१५३/१-ब/१	१ १०	० ००	१ १०	१ १०
१५३/१-ब/२	० ४०	० ००	० ४०	० ४०
१५३/२-अ/१	० ४१	० २१	० ६२	० ६२
१५३/३-अ/२	० ४०	० २९	० ६९	० ६९
१५३/२-ब	१ ५०	० १०	१ ६०	१ ६०
१५४/१	० ४५	० २०	० ६५	० ६५
१५४/२	० ४५	० २०	० ६५	० ६५
१५४/३	० ४६	० १९	० ६५	० ६५
१५५/१-अ/१-अ	१ ००	० ४०	१ ४०	१ ४०
१५५/१-अ/१-ब	० ८०	० ००	० ८०	० ८०
१५५/१-ब/१	० ६३	० ००	० ६३	० ६३
१५५/१-ब/२	० ६०	० ००	० ६०	० ६०
१५५/१-क	१ २४	० ००	१ २४	१ २४
१५५/१-ड/१	० ४५	० १५	० ६०	० ६०
१५५/१-ड/२	० ६०	० २०	० ८०	० ८०

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराबा	एकूण क्षेत्र
१	२ हे. आर	३ हे. आर	४ हे. आर
१५५/१-ड/३	० ४५	० १५	० ६०
१५५/२-अ	० ७३	० २३	० ९६
१५५/२-ब	० ७२	० २३	० ९५
१५५/२-क	० ७२	० २४	० ९६
१५५/२-ड	० ७२	० २४	० ९६
१५६/१-अ	१ ०७	० ००	१ ०७
१५६/१-ब	० ५४	० ००	० ५४
१५६/२-अ	० ५३	० ००	० ५३
१५६/२-ब	१ ०७	० ००	१ ०७
१७०/१-अ	० ९१	० १०	१ ०१
१७०/१-ब/१	० ४१	० ००	० ४१
१७०/१-ब/२	० ६०	० ००	० ६०
१७०/२	० ६२	० ००	० ६२
१७१/१	० ९५	० ००	० ९५
१७१/२	० ९४	० ०१	० ९५
१७१/४	० ९५	० ०१	० ९६
१७१/३	० ९५	० ०१	० ९६
१७४/१	० ४०	० ००	० ४०
१७४/२	० ४०	० ००	० ४०
१७४/३	० ४०	० ००	० ४०
१७४/४	० ४०	० ००	० ४०
१७४/५	० ८६	० ३७	१ २३
१७२/१	५ ०८	० ६१	५ ६९
१७२/२	१ ६०	० ००	१ ६०
१७२/३	० ४०	० ००	० ४०
१७२/४	० ४०	० ००	० ४०

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराबा	एकूण क्षेत्र
१	२ हे. आर	३ हे. आर	४ हे. आर
१७२/५	० ४०	० ००	० ४०
१७२/६	१ ००	० ००	१ ००
१७२/७	० ८०	० ००	० ८०
१७२/८	० ८०	० ००	० ८०
१७२/९	० ८०	० ००	० ८०
१७२/१०	० ४०	० ००	० ४०
१७२/११	० ४१	० ००	० ४१
१७२/१२	० ४१	० ००	० ४१
१७३/१३	० ४१	० ००	० ४१
१७३/१	० ७६	० ००	० ७६
१७३/२	० ७६	० ००	० ७६
१७३/३	० ७६	० ००	० ७६
१७३/४	० ७६	० ००	० ७६
१७३/५	० ७७	० ००	० ७७
१७६/१	१ ४८	० ०६	१ ५४
१७६/२	१ ४८	० ०५	१ ५३
१७६/३	१ ४८	० ०६	१ ५४
१७६/४	१ ४८	० ०६	१ ५४
१७९/१-अ	१ ००	० ००	१ ००
१७९/१-ब	१ ४९	० ४३	१ ९२
१७९/२-अ	० ७४	० २०	० ९४
१७९/३	१ ४९	० ४३	१ ९२
१७९/२-ब	० ७५	० २३	० ९८
१७८/१-अ	० ३४	० २३	० ५७
१७८/१-ब	० ३४	० २३	० ५७

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराबा	एकूण क्षेत्र
१	२ हे. आर	३ हे. आर	४ हे. आर
१७८/१	.. ० ३४	० २३	० ५७
१७८/२	.. १ ०२	० ६९	१ ७१
१८२/१	.. ० ४१	० ००	० ४१
१८२/२	.. १ ०७	० ०८	१ १५
१८३	.. ० १८	० ०९	० २७
१८४	.. १ ९८	० २१	२ १९
१८५	.. ७ ५८	० ३६	७ ९४
१९/१	.. ० ९४	० ०८	१ ०२
१९/२	.. ० ९४	० ०८	१ ०२
१९/३	.. ० ९५	० ०८	१ ०३
२०/१	.. ० ५२	० ००	० ५२
२०/२	.. ० ५२	० ००	० ५२
२०/३	.. ० ३३	० १९	० ५२
२१/१-अ	.. ० ८८	० ०३	० ९१
२१/१-ब	.. ० ८९	० ०२	० ९१
२१/२-अ	.. ० ८९	० ०२	० ९१
२१/२-ब	.. ० ८९	० ०२	० ९१
२२/१	.. ० ५४	० ००	० ५४
२२/२	.. ० ५३	० ०१	० ५४
२३/१	.. १ १४	० ०४	१ १८
२३/२	.. १ १४	० ०४	१ १८
१४८ पै.	.. २ ५९	२ ३२	४ ९१
१४९	.. २ १४	१ ११	३ २५
१०७/१	.. ० ५७	० ००	० ५७
१०७/२	.. ० ५०	० ००	० ५०

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराबा	एकूण क्षेत्र
१	२ हे. आर	३ हे. आर	४ हे. आर
१०७/३	.. ० ५०	० ००	० ५०
१०७/४-अ/१	.. ० ५०	० ४७	० ९७
१०७/४-अ/२	.. ० ३३	० ००	० ३३
१०८/१	.. १ ००	० ००	१ ००
१०८/२-अ/२	.. ० ७१	० ७८	१ ४९
१०८/२-ब	.. ० ४०	० ००	० ४०
१०८/३	.. १ ७०	० ००	१ ७०
१०९	.. ० ०२	० ००	० ०२
१११/१	.. ० ५०	० ००	० ५०
१११/२	.. ० ४५	० ००	० ४५
१११/३	.. ० ९८	० ००	० ९८
१५७/१-अ	.. ० ९२	० ००	० ९२
१५७/१-ब	.. ० ९२	० ००	० ९२
१५७/१-क	.. १ ००	० ००	१ ००
१५७/२-अ	.. ० ९५	० ००	० ९५
१५७/२-ब	.. ० ९५	० ००	० ९५
१५७/२-क	.. ० ९५	० ००	० ९५
१५९	.. २ १०	० ६५	२ ७५
१६८	.. ० २७	० ००	० २७
१६९	.. ० ३६	० ००	० ३६
११५/१-अ/१	.. १ ००	० ००	१ ००
११५/१-अ/२	.. १ ००	० ००	१ ००
११५/१-ब	.. १ ०२	० ९७	१ ९९
११५/२-अ/१	.. ० ५९५	० ००	० ५९५
११५/२-अ/२	.. ० ८०	० ००	० ८०

अनुसूची — चालू

परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराब	एकूण क्षेत्र
१	२	३	४	
	हे. आर	हे. आर	हे. आर	
११५/२-अ/३	० ५९५	० ००	० ५९५	
११५/२-ब	१ ०३	० ९७	२ ००	
११४/१	१ ७४	० ५५	२ २९	
११४/२	१ ७३	० ५६	२ २९	
११७/१	२ ०२	० ४०	२ ४२	
११७/२-अ	० ५०	० १०	० ६०	
११७/२-ब	० ५०	० ११	० ६१	
११७/२-क	० ५१	० ०९	० ६०	
११७/२-ड	० ५१	० ०९	० ६०	
११९/१	१ १३	० ३६	१ ४९	
११९/२-अ	० ४०	० ००	० ४०	
११९/२-ब	० ४०	० ००	० ४०	
११९/२-क	० ४०	० ००	० ४०	
१५१/२	२ ००	० ००	२ ००	
१५१/३	२ ००	० ००	२ ००	
१५१/४	२ ००	० ००	२ ००	
१५१/५	० ५०	० ००	० ५०	
१५१/६	० ५०	० ००	० ५०	
१५१/७	० ५०	० ००	० ५०	
१५१/८	० ५०	० ००	० ५०	
१५१/९	२ ००	० ००	२ ००	
१५१/१०-अ	१ ००	० ००	१ ००	
१५१/१०-ब	१ ००	० ००	१ ००	
एकूण	४८८ ४३५	७६ ०४	५६४ ४७५	

परिशिष्ट - २

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

**प्रकल्पाचे नाव.**— सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे.

**प्रकल्पाचे प्रयोजन.**— मौजे सोंडले, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना या प्रकल्पांतर्गत धरणाच्या पायासाठी व बुडित क्षेत्रासाठी.

परिशिष्ट - ३

विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

परिशिष्ट - ४

सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास सूट देता येईल. सदर प्रस्ताव कलम १०-क (ख) "सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प" या व्याख्येमध्ये बसत असल्याने, सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेत आलेला नाही.

परिशिष्ट - ५

प्रशासक नियुक्तीचा तपशील

प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

राजेंद्रकुमार पाटील,

उपजिल्हाधिकारी,

(भूसंपादन), सामान्य, धुळे.

धुळे, २८ डिसेंबर २०१८.

## जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/कावि/एसआर-७९/२०१८.-ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमिनी संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यापुढे ज्याचा निर्देश “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा करण्यात आला आहे) आवश्यक आहेत अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे या सोबत जोडलेल्या अनुसूची-तीन मध्ये दिलेली आहेत;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चार मध्ये दिलेला आहे;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबतच्या अनुसूची-पाच मध्ये दिलेला आहे ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ (अ) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा त्याच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा त्याच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेख्याच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधीत व्यक्तीस आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहे. त्या अधिसूचना प्रसिद्ध दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांस पदनिर्देशित करीत आहे.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते प्रयोजन.— सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, तालुका धुळे, जिल्हा धुळे मौजे सोनगीर, तालुका धुळे, जिल्हा धुळे सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत जामफळ धरणाच्या पायासाठी व बुडीत क्षेत्रासाठी व पंपहाऊस क्रमांक ३ साठी.

**टीप.-** सदर प्रकरणात संयुक्त मोजणी प्रलंबित असल्याने संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर संपादन क्षेत्रात कमी-जास्त बदल होऊ शकतो.

अनुसूची

परिशिष्ट - १

जमिनीचा तपशील

जिल्हा धुळे, तालुका धुळे, मौजे सोनगीर

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र			गट नंबर
	लागवडीलायक क्षेत्र	पोट-खराबा	एकूण क्षेत्र	१
१	२	३	४	
	हे. आर	हे. आर	हे. आर	
१००/१	१ ६८	० ३८	२ ०६	४५/१-ड/१
५२/५	१ ००	० ००	१ ००	४५/१-अ/२
५२/६	१ ००	० ००	१ ००	४५/१-क/१
५२ पै.	१ ००	० ००	१ ००	४५/१-क/२
४८/१	१ ००	० १०	१ १०	४५/१-अ/१
४८/२-अ	० ८१	० ००	० ८१	४५/१-ब/१
४८/२-ब	० ८१	० ००	० ८१	४५/१-ब/२
४८/२-क	० ४०	० ००	० ४०	४६/१
४८/३	१ ०३	० ००	१ ०३	४६/२
४८/४-अ	० ४०	० ००	० ४०	४६/३
४८/४-ब	१ ६२	० ००	१ ६२	४६/४
४४/१-अ	० ४१	० ००	० ४१	२८७/१
४४/२	१ ५०	० ००	१ ५०	२८७/२
४४/३	१ ४६	० ००	१ ४६	२८७/३
४५/२-अ	० ४०	० ००	० ४०	२८७/४
४५/२-ब	० ४०	० ००	० ४०	२८७/५
४५/२-क	० ४०	० ००	० ४०	४९
४५/१-ड/२-अ	० ४५	० ००	० ४५	एकूण
४५/१-ड/२-ब	० ४५	० ००	० ४५	३३ २२

अनुसूची — चालू

परिशिष्ट - १ — चालू

संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र

लागवडीलायक क्षेत्र	पोट-खराबा	एकूण क्षेत्र
२	३	४
हे. आर	हे. आर	हे. आर
० ९०	० ००	० ९०
० ४०	० ००	० ४०
० ७५	० ००	० ७५
० ७५	० ००	० ७५
० ५०	० ००	० ५०
१ ३३	० ००	१ ३३
० ४०	० ००	० ४०
१ ३८	० ०१	१ ३९
१ ३८	० ०७	१ ४५
१ ३८	० ०८	१ ४६
१ ३८	० ०८	१ ४६
१ ८५	० ००	१ ८५
१ ००	० ००	१ ००
१ ००	० ००	१ ००
१ ००	० ००	१ ००
१ ००	० ००	१ ००
० ६०	० ००	० ६०
३३ २२	० ७२	३३ ९४

परिशिष्ट - २

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

प्रकल्पाचे नाव.— सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना, तालुका धुळे, जिल्हा धुळे.

**प्रकल्पाचे प्रयोजन.**— मौजे सोनगीर, तालुका धुळे, जिल्हा धुळे सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत जामफळ धरणाच्या पायासाठी व बुडीत क्षेत्रासाठी व पंप हाऊस क्रमांक ३ साठी.

### परिशिष्ट - ३

#### विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील “निरंक” आहे.

### परिशिष्ट - ४

#### सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास सूट देता येईल. सदर प्रस्ताव कलम १०-क (ख) “सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प” या व्याख्येमध्ये बसत असल्याने, सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेत आलेला नाही.

### परिशिष्ट - ५

#### प्रशासक नियुक्तीचा तपशील

प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

**राजेंद्रकुमार पाटील,**

उपजिल्हाधिकारी

(भूसंपादन), सामान्य, धुळे.

धुळे, २८ डिसेंबर २०१८.

### जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/कावि/एसआर-८०/२०१८.-ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमिनी संपादन करण्याच्या

संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यापुढे ज्याचा निर्देश “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा करण्यात आला आहे) आवश्यक आहेत अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे या सोबत जोडलेल्या अनुसूची-तीन मध्ये दिलेली आहेत;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चार मध्ये दिलेला आहे;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबतच्या अनुसूची-पाच मध्ये दिलेला आहे ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ (अ) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनींचा अथवा त्याच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनींवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनींच्या अथवा त्याच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे;

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधीत व्यक्तीस आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहे. त्या अधिसूचना प्रसिद्ध दिनांकापासून ६० दिवसांच्या



आत उपजिल्हाधिकारी, (भूसंपादन) सामान्य, धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) (सामान्य), धुळे यांस पदनिर्देशित करीत आहे.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते प्रयोजन.— सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, तालुका धुळे, जिल्हा धुळे मौजे वेल्हाणे, तालुका धुळे, जिल्हा धुळे सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत भवानी बेसिन धरणाच्या पायासाठी व बुडीत क्षेत्रासाठी.

**टीप.-** सदर प्रकरणात संयुक्त मोजणी प्रलंबित असल्याने संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर संपादन क्षेत्रात कमी-जास्त बदल होऊ शकतो.

### अनुसूची

#### परिशिष्ट - १

#### जमिनीचा तपशील

#### जिल्हा धुळे, तालुका धुळे, मौजे वेल्हाणे

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट-खराबा	एकूण क्षेत्र
१	२	३	४
	हे. आर	हे. आर	हे. आर
३९९/२	.. ० ०२	० ००	० ०२
४०४/१	.. ० ५०	० ००	० ५०
४०४/२/१	.. ० ७०	० १०	० ८०
४०४/२/२-अ	.. ० ७०	० ००	० ७०
४०४/२/२-ब	.. ० ७०	० ००	० ७०
४०४/२/३	.. ० ७०	० २९	० ९९
४०४/२/४	.. ० ७०	० ३०	१ ००
४०५/१	.. ० ३०	० ००	० ३०
४०५/२/१	.. ० ७५	० ५४	१ २९
४०५/२/२	.. ० ७५	० ५४	१ २९
४०५/२/३	.. ० ७५	० ५३	१ २८
४०५/२/४	.. ० ७५	० ५४	१ २९
४०६/१	.. ० २०	० २७	० ४७
४०६/२	.. ० २०	० ००	० २०

गट नंबर

### अनुसूची — चालू

#### परिशिष्ट - १ — चालू

संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र

लागवडीलायक क्षेत्र	पोट खराबा	एकूण क्षेत्र
२	३	४
हे. आर	हे. आर	हे. आर
४०६/३	.. ० २०	० २०
४०६/४	.. ० २०	० २०
४०६/५	.. ० २०	० २०
४०६/६	.. ० २०	० २०
४०६/७	.. ० २०	० २०
४०७/१	.. १ ३०	१ ३९
४०७/२	.. १ ३०	१ ३०
४०७/३/१	.. ० २५	० २८
४०७/३/२	.. ० २५	० २५
४०७/३/३	.. ० २५	० २५
४०७/३/४	.. ० २५	० २५
४२५/१	.. १ ५०	१ ५०
४२५/२	.. १ २०	१ २०
४२५/३	.. १ २०	१ २०
४२५/४	.. १ ५०	१ ५०
४२६/२/१	.. १ २०	१ २०
४२६/२/२	.. १ २०	१ २०
४२६/२/३	.. १ २०	१ २०
४२६/२/४	.. १ ६०	१ ६०
४२७/१	.. १ ३०	१ ३०
४२७/२	.. १ २०	१ ८७
४२८	.. १ ४०	१ ४३
४२९/१/१	.. ० २०	० २०
४२९/१/२	.. ० २०	० २०
४२९/२	.. ० ३०	० ३०
४२९/३/१	.. ० ३०	० ३०
४२९/३/२	.. ० ५०	० ५०
४३०/१	.. २ ००	२ ७४

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट-खराबा	एकूण क्षेत्र
१	२ हे. आर	३ हे. आर	४ हे. आर
४३०/२	२ ३४	० ००	२ ३४
४३०/३	२ ३४	० ००	२ ३४
४३१/१	१ ५३	० ००	१ ५३
४३१/२/१	१ ४३	० ४६	१ ८९
४३१/२/२	१ ४०	० ४६	१ ८६
४३१/२/३	१ ४०	० ४६	१ ८६
४३१/२/४	१ ४०	० ४६	१ ८६
४३२/१-अ/१	० २५	० ००	० २५
४३२/१-अ/२	० ३५	० ००	० ३५
४३२/१-अ/३	० २५	० ००	० २५
४३२/१-ब/१-ब	० २०	० ०१	० २१
४३२/१-ब/२-अ	० २०	० ००	० २०
४३२/१-ब/२-ब	० २०	० ००	० २०
४३२/१-ब/३	० ५०	० ००	० ५०
४३२/२/१/२-अ	० ३०	० ००	० ३०
४३२/२/१/१-ब	० ३०	० ००	० ३०
४३२/२/१/१-क	० ३०	० ००	० ३०
४३२/२/१/१-ड	० ३०	० ००	० ३०
४३२/२/१/२-ब	० ३५	० ००	० ३५
४३२/२/१/२-क	० ३५	० ००	० ३५
४३२/२/१-अ	१ ००	० ००	१ ००
४३२/२/२-अ	० २०	० ००	० २०
४३२/२/२-क	० ४०	० ००	० ४०
४३२/२/२-ब	० ४०	० ००	० ४०
४३३/१/१	० २०	० ९८	१ १८
४३३/१/२	० ६०	० ००	० ६०
४३३/२	० १५	० ००	० १५
४३४	० ४०	० २५	० ६५

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट-खराबा	एकूण क्षेत्र
१	२ हे. आर	३ हे. आर	४ हे. आर
४३५	० २५	० ००	० २५
४४३/१	० ४५	० १९	० ६४
४४३/२	० ४५	० १९	० ६४
४४८/१	० ८३	० ११	० ९४
४४८/२	० ८३	० ११	० ९४
४४८/३	० ८३	० १०	० ९३
४४९	० ५०	० १०	० ६०
४५०/२	० ६०	० ००	० ६०
४५१/१	२ ००	० ००	२ ००
४५२/१/२-ब	० ७०	० ००	० ७०
४५२/१/१	१ ५६	० ६९	२ २५
४५२/१/२-अ	० ७०	० ००	० ७०
४५३/१	२ ०९	० ००	२ ०९
४५३/२	१ ९०	० ००	१ ९०
४५३/३	१ ९०	० ००	१ ९०
४५३/४	१ ९०	० ५१	२ ४१
४५३/५/१	० ९५	० ००	० ९५
४५३/५/२	० ९५	० ००	० ९५
४५४/१	० ९८	० ३२	१ ३०
४५४/२	० ९८	० ३२	१ ३०
४५४/३	० ९८	० ३२	१ ३०
४५४/४	० ९८	० ३२	१ ३०
४५४/५	० ९८	० ३२	१ ३०
४५४/६	० ९७	० ३५	१ ३२
४५५/१/१	१ ०८	० २९	१ ३७
४५५/१/२	१ ०७	० ३०	१ ३७
४५५/१/३	१ ०८	० ३०	१ ३८
४५५/१/४	१ ०७	० ३०	१ ३७

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट-खराबा	एकूण क्षेत्र
१	२ हे. आर	३ हे. आर	४ हे. आर
४५५/२	० ९३	० ००	० ९३
४५६/१	२ ०५	० ६८	२ ७३
४५६/२	२ ०५	० ६७	२ ७२
४५७/१	१ १२	० ८५	१ ९७
४५७/२	१ ०८	० ६८	१ ७६
४५७/३	१ ०५	० ८०	१ ८५
४५८	३ १६	१ १७	४ ३३
४५९	२ ७४	० ७९	३ ५३
४६०	० ३८	० २१	० ५९
४६१	२ १२	० १९	२ ३१
४६२/१/१	० ६१	० ००	० ६१
४६२/१/२	० ६२	० ००	० ६२
४६२/२/१	१ २१	० ४०	१ ६१
४६२/२/२	१ २१	० ००	१ २१
४६३/१	१ १३	० ००	१ १३
४६३/१/२	१ १३	० ००	१ १३
४६३/१/३	० ४०	० ००	० ४०
४६३/१/४	० ४०	० ००	० ४०
४६३/१/५	० ४०	० ००	० ४०
४६३/२	१ ७२	० ८८	२ ६०
४६४/१	२ ०६	० ४४	२ ५०
४६४/२	२ ०५	० ००	२ ०५
४६५/१	० ६१	० १२	० ७३
४६५/२	० ६५	० ००	० ६५
४६५/३	० ६५	० ००	० ६५

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट-खराबा	एकूण क्षेत्र
१	२ हे. आर	३ हे. आर	४ हे. आर
४६६/१	१ ०७	० ६०	१ ६७
४६६/२	१ ०७	० ००	१ ०७
४६६/३	२ ४२	० ००	२ ४२
४६६/४	० ४०	० ६७	१ ०७
४६६/५	० ४०	० ६८	१ ०८
४६७	१ ९७	० ३८	२ ३५
४६८/१	० ६६	० ०३	० ६९
४६८/३	० ६५	० ०४	० ६९
४६८/४	० ६५	० ०३	० ६८
४६९/१/१	० ६०	१ ७०	२ ३०
४६९/१/२	० ४०	० ००	० ४०
४६९/२/१	० ५५	० ००	० ५५
४६९/२/२	० ५४	० ००	० ५४
४७०/१-अ	० ४०	० ०३	० ४३
४७०/१-ब	० ००	० ४०	० ४०
४७०/२	१ १०	० ००	१ १०
४७१/१	१ ३०	० ००	१ ३०
४७१/२	१ २९	० ७४	२ ०३
४७२/१	० ८०	० ५९	१ ३९
४७२/२	० ८३	० ००	० ८३
४७२/३	० ८३	० ००	० ८३
४७२/४	० ८३	० ००	० ८३
४८२	४ २२	१ ९२	६ १४
एकूण	१३३ ४३	२८ ५८	१६२ ०१

## परिशिष्ट - २

### सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

**प्रकल्पाचे नाव.**— सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, तालुका धुळे, जिल्हा धुळे.

**प्रकल्पाचे प्रयोजन.**— मौजे वेल्हाणे, तालुका धुळे, जिल्हा धुळे सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत भवानी बेसिन धरणाच्या पायासाठी व बुडीत क्षेत्रासाठी.

## परिशिष्ट - ३

### विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

## परिशिष्ट - ४

### सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास सूट देता येईल. सदर प्रस्ताव कलम १०-क (ख) "सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प" या व्याख्येमध्ये बसत असल्याने, सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेच आलेला नाही.

## परिशिष्ट - ५

### प्रशासक नियुक्तीचा तपशील

प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

राजेंद्रकुमार पाटील,

उपजिल्हाधिकारी

(भूसंपादन), सामान्य, धुळे.

धुळे, २८ डिसेंबर २०१८.

## जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/कावि/एसआर-८१/२०१८.-ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमिनी संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त जमिनी" असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यापुढे ज्याचा निर्देश "उक्त सार्वजनिक प्रयोजन" असा करण्यात आला आहे) आवश्यक आहेत अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे या सोबत जोडलेल्या अनुसूची-तीन मध्ये दिलेली आहेत;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चार मध्ये दिलेला आहे;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबतच्या अनुसूची-पाच मध्ये दिलेला आहे;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ (अ) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा त्याच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा त्याच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे;

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधीत व्यक्तीस आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहे. त्या अधिसूचना प्रसिद्ध दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांस पदनिर्देशित करित आहे.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते प्रयोजन.— सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, तालुका धुळे, जिल्हा धुळे मौजे बाबरे व कुंडाणे, तालुका धुळे, जिल्हा धुळे सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेवगे बेसिन व पिंपळे बेसिन धरणाच्या पायासाठी व बुडीत क्षेत्रासाठी.

**टीप.-** सदर प्रकरणात संयुक्त मोजणी प्रलंबीत असल्याने संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर संपादन क्षेत्रात कमी-जास्त बदल होऊ शकतो.

## अनुसूची

### परिशिष्ट - १

#### जमिनीचा तपशील

#### जिल्हा धुळे, तालुका धुळे

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट-खराबा	एकूण क्षेत्र
१	२	३	४
	हे. आर	हे. आर	हे. आर
मौजे बाबरे			
४०/१-अ	..	० ३०	० ०० ० ३०
४०/१-ब	..	० ३०	० २० ० ५०
४०/२-अ	..	० ३०	० ०० ० ३०
४०/२-ब	..	० ३०	० ०० ० ३०

अनुसूची — चालू				
परिशिष्ट - १ — चालू				
गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र			
	लागवडीलायक क्षेत्र	पोट-खराबा	एकूण क्षेत्र	
१	२	३	४	
	हे. आर	हे. आर	हे. आर	
मौजे बाबरे — चालू				
४१	..	० ८७	० १०	० ९७
४२/१	..	० ४०	० ००	० ४०
४२/२-अ	..	० ४०	० ००	० ४०
४२/२-ब	..	० ४०	० ००	० ४०
४३	..	१ ०७	० ००	१ ०७
४४	..	१ ०७	० ००	१ ०७
४५	..	१ २०	० ००	१ २०
४६/१	..	० ३०	० ०३	० ३३
४६/२	..	० ३०	० ००	० ३०
४६/३	..	० ३०	० ००	० ३०
४७/१	..	४ ९०	० ०५	४ ९५
४७/२-अ	..	३ ९०	० १०	४ ००
४७/२-ब/१	..	१ ०५	० ००	१ ०५
४७/२-ब/२	..	१ ०५	० ००	१ ०५
४७/२-ब/३	..	० ३०	० ००	० ३०
४७/२-ब/४	..	१ ०५	० ००	१ ०५
४७/२-ब/५	..	१ ०५	० ००	१ ०५
४७/२-ब/६	..	१ ०५	० ००	१ ०५
९३/१	..	२ ००	० ०५	२ ०५
९४/१-अ	..	० १०	० ०६	० १६
९४/२	..	० १०	० ०५	० १५
९४/३	..	० १०	० ०६	० १६
९४/४	..	० १०	० ००	० १०
९४/५	..	० १०	० ०१	० ११
९४/६	..	० १०	० ०४	० १४
९४/७	..	० १०	० ००	० १०

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराब	एकूण क्षेत्र
१	२	३	४
	हे. आर	हे. आर	हे. आर
मौजे बाबरे — चालू			
९४/८-अ	० १०	० ००	० १०
९४/८-ब	० १०	० ४०	० ५०
९४/८-क	० १०	० ४०	० ५०
९४९	० १०	० ००	० १०
९४/१०	० १०	० ००	० १०
९४/११	० १०	० ०१	० ११
९४/१२	० १०	० ००	० १०
९४/१३	० १०	० ००	० १०
९६/१-अ	३ ७२	० १२	३ ८४
९६/१-ब	३ २४	० ००	३ २४
९६/१-क	३ २४	० ००	३ २४
९६/२	२ ३१	० ०२	२ ३३
९७/१	२ २४	० ०४	२ २८
९७/२-अ	० ५६	० ००	० ५६
९७/२-ब	० ५६	० ००	० ५६
९७/२-क	० ५६	० ०२	० ५८
९७/२-ड	० ५६	० ०२	० ५८
९७/३	२ ०४	० ०५	२ ०९
९७/४-अ/२	० ५५	० ००	० ५५
९७/४-अ/३	० ५५	० ०४	० ५९
९९	१ ६९	१ १०	२ ७९
१००/१-अ	१ ५९	० ०७	१ ६६
१००/१-ब	१ ५०	० ००	१ ५०
११०/२	० ६५	० २०	० ८५
एकूण क्षेत्र	५० ९२	३ २४	५४ १६

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट खराब	एकूण क्षेत्र
१	२	३	४
	हे. आर	हे. आर	हे. आर
गाव कुंडाणे (वेल्लाणे)			
६/१	१ ३०	० ४८	१ ७८
६/२	१ ३०	० ४८	० ७८
६/३-अ	० ३०	० ४८	० ७८
६/३-ब	० ३०	० ००	० ३०
६/३-क	० ३०	० ००	० ३०
६/४	१ ३०	० ४८	१ ७८
७/२	१ २६	० ००	१ २६
७/१-ब	१ ००	० २५	१ २५
७/१-अ	१ ००	० २६	१ २६
८/१	१ ५५	० २१	१ ७६
८/२	१ ५५	० २१	१ ७६
९/१	१ ५२	० ००	१ ५२
९/२-अ	० ४०	० ००	० ४०
९/२-ब	० ४०	० ००	० ४०
९/२-क	० ४०	० ००	० ४०
९/२-ड	० ४०	० ००	० ४०
९/३	० ९०	० ००	० ९०
९/४	० ३३	० ००	० ३३
१०/१-अ	० ३८	० ००	० ३८
१०/१-ब	० १८	० ००	० १८
१०/२	० ३०	० ००	० ३०
१०/३	० २५	० ००	० २५
११/१	० १३	० ०२	० १५
११/२	० १०	० ००	० १०
११/३-अ	० ०७	० ००	० ०७
११/३-ब	० ०७	०;००	०;०७

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट-खराबा	एकूण क्षेत्र
१	२ हे. आर	३ हे. आर	४ हे. आर
मौजे कुंडाणे — चालू			
१२/१-अ	० ६१	० ००	० ६१
१२/१-ब	१ ३०	० ००	१ ३०
१२/२	१ ००	० ००	१ ००
१३	२ ३६	० ००	२ ३६
१५	१ ६१	० ०५	१ ६६
१६/१	० ८६	० ०४	० ९०
१६/२	० ८६	० ०४	० ९०
१६/३	० ८६	० ०४	० ९०
१६/४	० ८६	० ०४	० ९०
१७	५ ००	० १६	५ १६
१८/१-अ	० ६३	० ०२	० ६५
१८/२-अ/१	० ४२	० ०२	० ४४
१८/२-अ/२	० ४२	० ०२	० ४४
१८/२-अ/३	० ४२	० ०२	० ४४
१८/१-ब	० ६३	० ०२	० ६५
१८/२-ब	१ २५	० ००	१ २५
१८/१-क	० ६३	० ०२	० ६५
१८/१-ड	० ६२	० ०२	० ६४
१९	४ २४	० ५१	४ ७५
२०/१/१	० ३७	० ००	० ३७
२०/१-ब	० ३७	० ००	० ३७
२०/२	० ८१	० ०२	० ८३
२१/१	० ९२	० ०२	० ९४
२१/२	० ६३	० ००	० ६३
२२	७ ८५	० ९५	८ ८०
२३/१-अ	० ४१	० ००	० ४१
२३/२-अ	१ २२	० ११	१ ३३

अनुसूची — चालू  
परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट-खराबा	एकूण क्षेत्र
१	२ हे. आर	३ हे. आर	४ हे. आर
मौजे कुंडाणे — चालू			
२३/१-ब	० ८३	० ००	० ८३
२३/१-ड	० ८४	० ००	० ८४
२३/२-ब	१ ०७	० ००	१ ०७
२३-ब/३-अ	० ५५	० ००	० ५५
२३-ब/३-ब	१ ०७	० ००	१ ०७
२४	० ८४	० ००	० ८४
२५/१-अ/१/१-अ	००४०	० २१	० ६१
२५/१-अ/२	१ ९८	० ००	१ ९८
२५/१-ब/१-अ	० ८४	० १०	० ९४
२५-अ/१/१-ब	० ४०	० ००	० ४०
२५/१/ब/१-ब	० ९४	० १०	१ ०४
२५/१-ब/२	० ९०	० ००	० ९०
२५/२-अ	१ ६२	० १६	१ ७८
२५/२-ब	१ ००	० ००	१ ००
२५/२-क	० ६२	० ००	० ६२
२६	० ००	० ०१	० ०१
२७	० २२	० ०९	० ३१
२९	० ३३	० ००	० ३३
३२/१-अ	० ०२	० ००	० ०२
३२/१-ब	० १०	० ०१	० ११
३२/२-अ	० ०६	० ०२	० ०८
३२/२-ब	० ०६	० ००	० ०६
३३	० २७	० ०५	० ३२
एकूण क्षेत्र	६९ ११	५ ७४	७४ ८५

## परिशिष्ट - २

### सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

**प्रकल्पाचे नाव.**— सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, तालुका धुळे, जिल्हा धुळे.

**प्रकल्पाचे प्रयोजन.**— मौजे बाबरे व कुंडाणे, तालुका धुळे, जिल्हा धुळे सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेवगे बेसिन व पिंपळे बेसिन धरणाच्या पायासाठी व बुडीत क्षेत्रासाठी.

## परिशिष्ट - ३

### विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

## परिशिष्ट - ४

### सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास सूट देता येईल. सदर प्रस्ताव कलम १०-क (ख) "सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प" या व्याख्येमध्ये बसत असल्याने, सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेत आलेला नाही.

## परिशिष्ट - ५

### प्रशासक नियुक्तीचा तपशील

प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्वसापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

**राजेंद्रकुमार पाटील,**  
उपजिल्हाधिकारी  
(भूसंपादन), सामान्य, धुळे.

धुळे, २८ डिसेंबर २०१८.

## जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/कावि/एसआर-८२/२०१८.-ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९

जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमिनी संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त जमिनी" असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यापुढे ज्याचा निर्देश "उक्त सार्वजनिक प्रयोजन" असा करण्यात आला आहे) आवश्यक आहेत अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे या सोबत जोडलेल्या अनुसूची-तीन मध्ये दिलेली आहेत;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चार मध्ये दिलेला आहे;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबतच्या अनुसूची-पाच मध्ये दिलेला आहे;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ (अ) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनींचा अथवा त्याच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनींवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनींच्या अथवा त्याच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित



भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे;

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधीत व्यक्तीस आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहे. त्या अधिसूचना प्रसिद्ध दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांस पदनिर्देशित करीत आहे.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते प्रयोजन.— सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, तालुका धुळे, जिल्हा धुळे मौजे कुंडाणे व आंचाळे, तालुका धुळे, जिल्हा धुळे सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत पिंपळे बेसिन धरणाच्या पायासाठी व बुडीत क्षेत्रासाठी.

टीप.- सदर प्रकरणात संयुक्त मोजणी प्रलंबीत असल्याने संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर संपादन क्षेत्रात कमी-जास्त बदल होऊ शकतो.

### अनुसूची

#### परिशिष्ट - १

##### जमिनीचा तपशील

##### जिल्हा धुळे, तालुका धुळे

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट-खराबा	एकूण क्षेत्र
१	२	३	४
	हे. आर	हे. आर	हे. आर
<b>मौजे कुंडाणे</b>			
१५	३ २१	० ०९	३ ३०
१६/१	० २०	० ०८	० २८
१६/२	० २०	० ०८	० २८
१६/३	० २०	० ०८	० २८
१६/४	० २०	० ०८	० २८
<b>एकूण क्षेत्र</b>	<b>४ ०१</b>	<b>० ४१</b>	<b>४ ४२</b>

### अनुसूची — चालू

#### परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोट-खराबा	एकूण क्षेत्र
१	२	३	४
	हे. आर	हे. आर	हे. आर
<b>गाव आंचाळे</b>			
८९	१ ००	० ८७	१ ८७
९१	३ ५७	० १३	३ ७०
९२/१	२ ००	० २९	२ २९
९२/२	० ३२	० ०२	० ३४
<b>एकूण क्षेत्र</b>	<b>६ ८९</b>	<b>१ ३१</b>	<b>८ २०</b>

#### परिशिष्ट - २

##### सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

**प्रकल्पाचे नाव.**— सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, तालुका धुळे, जिल्हा धुळे.

**प्रकल्पाचे प्रयोजन.**— मौजे कुंडाणे व आंचाळे, तालुका धुळे, जिल्हा धुळे सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत पिंपळे बेसिन धरणाच्या पायासाठी व बुडीत क्षेत्रासाठी.

#### परिशिष्ट - ३

##### विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील ‘निरंक’ आहे.

#### परिशिष्ट - ४

##### सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास सूट देता येईल. सदर प्रस्ताव कलम १०-क (ख) “सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प” या व्याख्येमध्ये बसत असल्याने, सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेत आलेला नाही.

#### परिशिष्ट - ५

##### प्रशासक नियुक्तीचा तपशील

प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

**राजेंद्रकुमार पाटील,**  
उपजिल्हाधिकारी

धुळे, २८ डिसेंबर २०१८.

(भूसंपादन), सामान्य, धुळे.

## अपर जिल्हादंडाधिकारी यांजकडून

फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये

## आदेश

क्रमांक कक्ष-१/पीओएल-१/५९३५/२०१८.— ज्याअर्थी, मकर संक्रांतीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात उडविल्या जाणाऱ्या पतंगांना वापरण्यात येणारा मांजा (दोरा) हा नॉयलॉन स्वरूपात वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. मकर संक्रांतीचे अगोदर व नंतर काही दिवस पतंग उडविण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असते, त्यासाठी नॉयलॉन दोरा (मांजा) या धाग्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दोन पतंगांमध्ये (दोऱ्याचे) घर्षण होऊन मोठ्या प्रमाणात मांजा तुटून उंच झाडे व इमारतींमध्ये सदर मांजा अडकतो व त्यामुळे वन्य पक्षी यांचे जीवितास धोका निर्माण होऊन वन्य पशु-पक्षी जखमी/मृत होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे माझे निदर्शनास आणून दिलेले आहे.

मी, रामदास खेडकर, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (१) (२) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून संपूर्ण नाशिक ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर हद्द वगळून) खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक १५ डिसेंबर २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ पावेतो पतंग उडविण्यासाठी तयार करण्यात येणारा नॉयलॉन मांजा निर्मिती, विक्री व वापर यावर बंदी घालीत आहे.

सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा कालावधी नसल्याने तसेच वन्य पक्षांचे जीवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (१) (२) नुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात येत आहे.

सदरचा आदेश दिनांक १४ डिसेंबर २०१८ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे.

रामदास खेडकर,

अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक.

नाशिक, १४ डिसेंबर २०१८.

## मुख्याधिकारी यांजकडून

तळोदा नगरपरिषद, तळोदा, जिल्हा नंदुरबार

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम २३ (१) अन्वये.

## सूचना

क्रमांक तनप/बांध./१८८/२०१८.— ज्याअर्थी, तत्कालीन तळोदा या नगरपरिषद क्षेत्राच्या (ज्यामध्ये भागशः तळोदा या गावाचा समावेश होता) विकास योजनेस शासनाने नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-१०८४/५६०/सीआर-६३७/८४/१/नवि-२४, दिनांक १६ जून १९८६ अन्वये मंजुरी दिली असून सदरहू योजना दिनांक १ ऑगस्ट १९८६ पासून अमलात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, तळोदा या बिगर नगरपरिषद क्षेत्राचा (ज्यामध्ये उर्वरित तळोदा या गावाचा समावेश आहे) शासनाने नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक एमयुएम-२००९/प्र.क्र. ६८/नवि-१७, दिनांक २ फेब्रुवारी २०१६ अन्वये नव्याने / अतिरिक्तपणे तळोदा नगरपरिषद हद्दीत समावेश करण्यात आलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) (यापुढे “उक्त अधिनियम” असे निर्देशलेला) च्या कलम २१ (२) सह कलम ३४ अन्वये तळोदा नगरपरिषदेने नियोजन प्राधिकरण या नात्याने, नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून विहित कालावधीत उर्वरित तळोदा या राहिलेल्या गावासाठी प्रारूप विकास योजनेचा मसुदा तयार करून, महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये आणि अन्य विहित मार्गाने सूचना प्रसिद्ध करून, प्रारूप विकास योजना राज्य शासनास मंजुरीसाठी सादर करणे बंधनकारक आहे. तसेच शहराच्या भविष्यातील गरजांचा विचार करून, उक्त मंजूर विकास योजना, उक्त अधिनियमाच्या कलम ३८ प्रमाणे सुधारित करणे अपेक्षित आहे ;

आणि ज्याअर्थी, तळोदा नगरपरिषदेने ठराव क्रमांक ११५६, दिनांक २६ सप्टेंबर २०१८ अन्वये मंजूर विकास योजना सुधारित करणे व वाढीव प्रारूप विकास योजना तयार करणे (यापुढे “उक्त प्रारूप विकास योजना” असे संबोधिलेले) संदर्भात कलम २३ सह कलम ३८ आणि कलम ३४ अन्वये आपला इरादा जाहीर केलेला आहे.

त्याअर्थी, ज्या नागरिकांना या विकास योजनेच्या प्रस्तावाबाबत हरकती अगर सूचना द्यावयाच्या असतील त्या त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून साठ (६०) दिवसांच्या मुदतीत लेखी स्वरूपात मुख्याधिकारी, तळोदा नगरपरिषद, तळोदा यांच्याकडे सादर कराव्यात.

टीप.- वरील विकास योजनेमध्ये ज्या क्षेत्राचा समावेश आहे त्यांची हद्द दर्शविणारा नकाशा जनतेच्या अवलोकनार्थ नगरपरिषदेच्या कार्यालयात (मुख्याधिकारी, तळोदा नगरपरिषद, तळोदा, जिल्हा नंदुरबार) कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

जनार्दन पवार,  
मुख्याधिकारी,  
तळोदा नगरपरिषद,  
तळोदा, जिल्हा नंदुरबार.

तळोदा, २७ डिसेंबर २०१८.

## **TALODA MUNICIPAL COUNCIL, TALODA**

*Notice under Section 23 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.*

### **Notice**

क्रमांक तनप/बांध./१८८/२०१८.— Whereas, the Development Plan for the erstwhile Municipal area of Taloda (comprising of village partly Taloda) has been sanctioned by the Government vide Urban Development Department's Notification No. TPS-1084/560/CR-637/84/1/UD-24, dated 16th June 1986 and has come into force with effect from 1st August 1986;

and whereas, the Non Municipal area of Taloda (comprising of village remaining Taloda) have newly / additionally included in the Taloda Municipal limits vide Urban Development Department's Notification No. Mum-1009/CR-68/UD-17, dated 2nd February 2016;

and whereas, under sub-section (2) of Section 21 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah. Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") read with Section 34, the Taloda Municipal Council as a Planning Authority (hereinafter referred to as "the said Planning

Authority") shall prepare Draft Development Plan, Publish a notice of such preparation in the Maharashtra Government Gazette and in other prescribed manner and submit the Draft Development Plan for the additional area to the State Government for sanction, within stipulated period, and also taking into consideration the future requirements of the Town, shall may revise the said sanctioned Development Plan under the provisions of Section 38 of the said Act;

and whereas the Taloda Municipal Council has declared its intention to revise the Sanctioned Development Plan, and prepare Draft Development Plan for the additional area (hereinafter referred to as "the Draft Development Plan") under Section 23 read with Section 38 and 34 of the said Act vide Resolution No. 1156, dated 26th September 2018.

Now, therefore the citizens who wish to submit their suggestions and or objections in this regard may do so in writing and submit the same to the Chief Officer, Municipal Council, Taloda within a period of 60 days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette.

**Note.**— The Plan showing the boundaries of the Area included in the Draft Development Plan is kept open for inspection of the public during office hours on all working days in the Office of the Chief Officer, Municipal Council, Taloda, district Nandurbar.

**JANARDAN PAWAR,**

Chief Officer,

Taloda Municipal Council,

Taloda, district Nandurbar.

Taloda, 27th December 2018.

### सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

**वाचावे :** स्व. मांगीलालजी समदडिया ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक या पतसंस्थेने दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजीचे अधिमंडळाच्या वार्षिक बैठकीत संमत केलेला उपविधी दुरुस्ती नोंदणी करणेविषयीचा दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजीचा प्रस्ताव.

#### उपविधी नोंदणी जापन

**संस्थेचे नाव :** स्व. मांगीलालजी समदडिया ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक.

**नोंदणी क्रमांक :** एनएनके/डीडीआय/आरएसआर/(सीआर)/१२८५/२००२, दिनांक २ ऑगस्ट २००२

क्रमांक आस्था/स्व.मां.समदडिया ग्रा.पत/पोनिदु/जापन/१३८७/२०१८.- उपनिर्दिष्ट संस्थेने दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अधिमंडळाच्या वार्षिक बैठकीत ठराव क्रमांक ७ व ८ अन्वये पोट-नियम दुरुस्तीच्या संमत केलेल्या ठरावास अनुसरून सदर उपविधी नोंदणीसाठी सादर केलेल्या प्रस्तावाची छाननी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १३ व नियम, १९६१ चे नियम १२ मधील तरतुदी विचारात घेऊन केल्यानंतर, नमूद संस्थेने अधिमंडळाच्या वार्षिक बैठकीत संमत केलेले उपविधी मंजूर करून नोंदणी करणे योग्य राहिल. याची खात्री झाल्याने, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १३ (२) अन्वये खालील नमूद केलेले उपविधी दुरुस्ती नोंदणी करीत आहे.

#### पोट-नियम क्रमांक

पोट-नियम क्रमांक १

पोट-नियम क्रमांक ०२ (१)

#### पोटनियम दुरुस्ती शब्दरचना

संस्थेचे नाव औदुंबर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, लखमापूर फाटा, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक असे राहिल आणि सदर संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० नोंदणी क्रमांक एनएसके/डीडीआय/आरएसआर/सीआर/१२८५/सन २००२, दिनांक २ ऑगस्ट २००२ अन्वये झाली. यापुढे उपविधीमध्ये सदर नागरी/ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचा उल्लेख संस्था म्हणून करण्यात येईल.

संस्थेचे मुख्य व नोंदणी कार्यालय लखमापूर फाटा, मुक्काम पोस्ट लखमापूर, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक या पत्त्यावर असेल.

#### पुरवणी क्रमांक ४

दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी भरलेल्या अधिमंडळाच्या वार्षिक बैठकीतील ठराव क्रमांक ७ व ८ नुसार दुरुस्त झालेल्या पोट-नियमाची नक्कल.

सदरचे उपविधी नोंदणीचे जापन संस्थेच्या दफ्तरी असलेल्या पोट-नियम धारिकेला लावून ठेवण्यात येत आहे.

चंद्रकांत विघ्ने,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था (आऊयो), दिंडोरी,

जिल्हा नाशिक.

दिंडोरी, २३ ऑगस्ट २०१८.

**कार्यकारी अभियंता यांजकडून**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (१)/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

**सिंचन प्रकल्पाचे नाव** - लोअर गिरणा कालवा  
**उपविभागाचे नाव** - पाटबंधारे उपविभाग, एरंडोल  
**सिंचन शाखा** - सिंचन पाटशाखा, पाळधी १,  
तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव.  
**नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव.** - प्रस्तावित पाणीवापर संस्था,  
पिंपळकोठा बुद्रुक, तालुका एरंडोल,  
जिल्हा जळगाव.  
**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र.** - १९९.७० हेक्टर

**अनुसूची**

जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल

कालवा : निम्न गिरणा कालवा

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३-ब, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
		<b>गाव पिंपळकोठा बुद्रुक</b>
१	४३	०.७४
२	४४	१.१२
३	४५	०.६१
४	४६	०.७९
५	४१/२	२.१४
६	४१/१	२.१७
७	६४	०.४७
८	६५/१	०.६२
९	६५/२	०.६२
१०	६५/३	०.६२
११	३२	१.५९
१२	३३	०.९७
१३	३६	०.७५
१४	३७/१	०.४४
१५	३७/२	०.४४
१६	३८/२/१/ब	२.६२
१७	३८/१/अ	१.२०
१८	३८/२/अ	०.४०
१९	३८/२/१	०.५१
२०	३९/१	०.४२
२१	३९/२	०.८६
२२	४०/ब	०.४०
२३	४०/अ	०.४०
२४	६६	०.४९
२५	६७	०.५१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३-ब, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंपळकोठा बुद्रुक — चालू

२६	६८	..	०.५६
२७	६९	..	१.४३
२८	८१/१	..	०.८१
२९	८१/२	..	०.८०
३०	८०/१	..	०.७३
३१	८०/२	..	०.७३
३२	७९/१	..	०.९१
३३	७९/२/अ	..	०.९१
३४	७९/२/ब	..	१.१७
३५	७७	..	२.८७
३६	७०/१/१/अ	..	०.६१
३७	७०/१/१/ब	..	०.२९
३८	७०/१/२/अ/१	..	०.८२
३९	७०/१/२/ब	..	०.५७
४०	७०/२/१	..	०.३०
४१	७०/२/२	..	०.३०
४२	७०/१/२/अ/२	..	०.४०
४३	७६/१	..	०.३०
४४	७६/२/२	..	०.७८
४५	७६/२/१	..	०.८०
४६	७४/१	..	०.७८
४७	७४/२/अ	..	०.३०
४८	७४/२/ब	..	०.४९
४९	९५/१	..	०.८६
५०	९५/२	..	०.२९
५१	९२/१/अ/१	..	०.४१
५२	९२/१/अ/२	..	०.४०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३-ब, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंपळकोठा बुद्रुक — चालू

५३	९२/१/ब	..	०.३०
५४	९२/२	..	०.३१
५५	९३/१	..	०.८६
५६	९३/२	..	०.८७
५७	९४	..	२.३०
एकूण ..			४६.१६

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३-ब, डावा २

१	५०	..	१.५८
२	५१	..	१.६५
३	५२/१	..	१.००
४	५२/२	..	१.२७
५	५५	..	०.२९
६	५६	..	०.३३
७	५७/१	..	१.६२
८	५७/२	..	१.६२
९	५४/१	..	१.००
१०	५४/२/अ	..	०.४०
११	५४/२/ब	..	०.६०
१२	५४/३	..	१.००
१३	५४/४	..	०.६८
१४	५४/५	..	१.००
१५	५३/१/ब	..	१.४८
१६	५३/२	..	०.४०
१७	५३/१/अ	..	१.२०
१८	५८/१	..	१.५१
१९	५८/२	..	०.५०
२०	६२/१	..	०.५९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३-ब, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंपळकोठा बुद्रुक — चालू

२१	६२/२	..	१.२१
२२	६३	..	०.५५
२३	७१	..	०.९७
२४	७२	..	०.९७
२५	७३/१	..	१.९४
२६	७३/२/अ	..	०.९७
२७	७३/२/ब	..	०.९७
२८	९६/१	..	०.६४
२९	९६/२	..	०.६३
३०	९६/३	..	०.६३
३१	९६/४	..	०.६३
३२	९६/५	..	०.६४
३३	९६/६	..	०.६७
३४	९७/२	..	१.९५
३५	९७/१	..	०.७९
३६	९८	..	२.२१
३७	९७/२/ब	..	१.५१
३८	९७/१/ब	..	०.६०
३९	९९	..	०.९१
४०	१००	..	१.१५
४१	१०९/१	..	१.३५
४२	१०९/२	..	१.३५
४३	१०९/३	..	१.३५

एकूण .. ४४.३१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३-ब, डावा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जवखेडा बुद्रुक

१	८७	..	०.६५
२	७०/२	..	२.१०
३	७०/१	..	१.२६
४	७१/१	..	१.०८
५	७१/२	..	१.०७
६	६९/१	..	०.७५
७	६९/२	..	०.७६
८	७२/१	..	१.८२
९	७२/२	..	१.८१
१०	७३	..	०.६१
११	७४	..	०.९३
१२	७५	..	०.०१
१३	७६	..	०.७३
१४	७९	..	१.२५
१५	८२	..	०.६४
१६	८३	..	०.५६
१७	८४	..	०.९४
१८	८५	..	१.०५
१९	८६	..	१.०६
२०	८८/१	..	०.५५
२१	८८/२	..	३.५४
२२	८९	..	१.०६
२३	९०/१	..	०.७९
२४	९०/२	..	०.६०
२५	९७/१/अ	..	०.८६
२६	९७/२/अ	..	१.५१
२७	९८/१	..	०.८९
२८	९८/२	..	०.८८
२९	९८/३	..	०.८८
३०	९८/४	..	०.८८

एकूण .. ३१.५२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३-ब, डावा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव हिंगोणे बुद्रुक

१	६८/१	..	०.६१
२	६८/२	..	०.६१
३	६९/२/ब/२	..	०.६०
४	७०/१	..	१.००
५	७०/२	..	१.२२
६	७१/१	..	०.७६
७	७१/२	..	०.७५
८	६९/२/ब/१	..	०.३०
९	६९/२/अ	..	०.३०
१०	६९/१	..	०.६०
११	७२	..	१.४९
१२	८५	..	०.५०
१३	८६	..	०.५१
१४	८७	..	०.०२
१५	८८	..	०.५०
१६	८९/१	..	०.६९
१७	८९/२	..	०.६९
१८	८२	..	१.४६
१९	८३	..	०.६१
२०	८४	..	०.७२
२१	८१	..	०.४३
२२	८०	..	०.४२
२३	७३	..	०.१३
२४	७४	..	०.०६
२५	७५	..	०.०५
२६	७६	..	०.१२
२७	७७	..	०.११

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३-ब, डावा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव हिंगोणे बुद्रुक — चालू

२८	७८	..	०.१९
२९	७९	..	०.२६
३०	९५/२	..	०.८५
३१	९५/१/२	..	०.४८
३२	९५/१/३	..	०.४७
३३	९५/१/४	..	०.४७
३४	९५/१/१	..	०.४८
३५	९७	..	१.३२
३६	९८	..	०.८२
३७	९९	..	०.५३
३८	१००	..	१.४४
३९	१०१	..	१.४८
४०	१०९	..	१.२८
४१	१०८/१	..	१.७२
४२	१०८/२	..	१.३८
४३	१०२/३	..	०.७४
४४	१०२/२	..	०.७५
४५	१०२/१	..	०.७४
४६	१०३	..	१.८९
४७	१०४/१	..	०.९६
४८	१०४/२	..	०.९७
४९	१०५	..	०.०२
५०	१०६	..	१.२०
एकूण ..			३५.७०



अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३-ब, उजवा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
गाव पिंपळकोठा बुद्रुक		
१	१११	१.८५
२	८२/१	०.३०
३	८२/२/अ/१	०.२९
४	८२/२/अ/२	०.२९
५	८२/२/अ/३/१	१.२२
६	८२/२/अ/३/२	०.३०
७	८२/२/ब	०.४५
८	८३/१	०.७५
९	८३/२	०.७६
१०	१२४	०.६५
११	७८/१	०.७४
१२	७८/२	०.७४
१३	७८/३	०.७३
१४	८४/१/अ/२/१	०.७७
१५	८४/१/ब	०.४०
१६	८४/२/अ	०.८१
१७	८४/२/ब/२	०.४०
१८	८४/२/ब/१/अ	०.५८
१९	८४/१/ब/१/२	०.५८
२०	८४/२/ब/१/क	०.५८
२१	८४/१/अ/१	०.८१
२२	८४/१/अ/२/२	०.८१
२३	८५/१	०.९३
२४	८५/२	०.९४
२५	८६	१.३२
२६	८७	१.११
२७	८८/१	१.१२
२८	८८/२/अ	०.२८
२९	८८/२/ब	०.८३
३०	८९	०.९२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३-ब, उजवा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंपळकोठा बुद्रुक — चालू

३१	९०	०.६२
३२	९१/१	०.८५
३३	९१/२	०.५८
३४	२०४	०.९७
३५	११७	१.१४
३६	११८	१.४०
३७	११२	१.९८
३८	११३/१	२.०३
३९	११३/२/अ	१.०६
४०	११३/२/ब	१.०७
एकूण ..		३३.९६

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३-ब, डावा १

गाव जवखेडा बुद्रुक

१	१९९/१	०.६८
२	१९९/२	१.३४
३	२००/१	०.९१
४	२००/२	०.९२
५	२००/३	१.७०
६	२०१/१	०.३१
७	२०१/२	०.७४
८	२०२	१.४५
एकूण ..		८.०५

पाणीवापर संस्था एकूण .. १९९.७०

संभाजी जगन्नाथ माने,

कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.

*Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.*

**(See. Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)**

**(See. Rule 3.00)**

क्रमांक गिपावि/सिचन-६१५८ (१)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA at Major Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

**Project Name** - Girna Major Project  
**Irrigation Sub-Division.** - Irrigation Sub-Division, Erandol, district Jalgaon.  
**Section** - Irrigation Section, Paldhi-1, taluka Erandol, district Jalgaon.  
**Name of Water User Association** - Proposed Water User Association, Pimpalkotha Budruk, taluka Erandol, district Jalgaon.  
**Total Area of Water User Association.** - 199.70 Hectare

## Schedule

**District Jalgaon, taluka Erandol**

**Canal : Lower Girna Canal**

**Outlet No. : Minor No. 3-B, Tail**

Sr. No.	Gat No.		Area
1	2		3 H.A. (C.C.A.)
village Pimpalkotha Budruk			
1	43	..	0.74
2	44	..	1.12
3	45	..	0.61
4	46	..	0.79
5	41/2	..	2.14
6	41/1	..	2.17
7	64	..	0.47
8	65/1	..	0.62
9	65/2	..	0.62
10	65/3	..	0.62
11	32	..	1.59
12	33	..	0.97
13	36	..	0.75
14	37/1	..	0.44
15	37/2	..	0.44
16	38/2/1/B	..	2.62
17	38/1/A	..	1.20
18	38/2/A	..	0.40
19	38/2/1	..	0.51
20	39/1	..	0.42
21	39/2	..	0.86
22	40/B	..	0.40
23	40/A	..	0.40
24	66	..	0.49
25	67	..	0.51
26	68	..	0.56
27	69	..	1.43
28	81/1	..	0.81

**Schedule – contd.**

**Outlet No.: Minor No. 3-B, Tail**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Pimpalkotha Budruk – contd.**

29	81/2	..	0.80
30	80/1	..	0.73
31	80/2	..	0.73
32	79/1	..	0.91
33	79/2/A	..	0.91
34	79/2/B	..	1.17
35	77	..	2.87
36	70/1/1/A	..	0.61
37	70/1/1/B	..	0.29
38	70/1/2/A/1	..	0.82
39	70/1/2/B	..	0.57
40	70/2/1	..	0.30
41	70/2/2	..	0.30
42	70/1/2/A/2	..	0.40
43	76/1	..	0.30
44	76/2/2	..	0.78
45	76/2/1	..	0.80
46	74/1	..	0.78
47	74/2/A	..	0.30
48	74/2/B	..	0.49
49	95/1	..	0.86
50	95/2	..	0.29
51	92/1/A/1	..	0.41
52	92/1/A/2	..	0.40
53	92/1/B	..	0.30
54	92/2	..	0.31
55	93/1	..	0.86
56	93/2	..	0.87
57	94	..	2.30

**Total .. 46.16**

**Schedule – contd.**

**Outlet No. : Minor No. 3-B, OL-2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Pimpalkotha Budruk – contd.**

1	50	..	1.58
2	51	..	1.65
3	52/1	..	1.00
4	52/2	..	1.27
5	55	..	0.29
6	56	..	0.33
7	57/1	..	1.62
8	57/2	..	1.62
9	54/1	..	1.00
10	54/2/A	..	0.40
11	54/2/B	..	0.60
12	54/3	..	1.00
13	54/4	..	0.68
14	54/5	..	1.00
15	53/1/B	..	1.48
16	53/2	..	0.40
17	53/1/A	..	1.20
18	58/1	..	1.51
19	58/2	..	0.50
20	62/1	..	0.59
21	62/2	..	1.21
22	63	..	0.55
23	71	..	0.97
24	72	..	0.97
25	73/1	..	1.94
26	73/2/A	..	0.97
27	73/2/B	..	0.97
28	96/1	..	0.64
29	96/2	..	0.63

**Schedule – contd.**

**Outlet No. : Minor No. 3-B, OL-2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Pimpalkotha Budruk – contd.**

30	96/3	..	0.63
31	96/4	..	0.63
32	96/5	..	0.64
33	96/6	..	0.67
34	97/2	..	1.95
35	97/1	..	0.79
36	98	..	2.21
37	97/2/B	..	1.51
38	97/1/B	..	0.60
39	99	..	0.91
40	100	..	1.15
41	109/1	..	1.35
42	109/2	..	1.35
43	109/3	..	1.35

**Total .. 44.31**

**Outlet No. : Minor No. 3-B, OL-2**

**village Javakheda**

1	87	..	0.65
2	70/2	..	2.10
3	70/1	..	1.26
4	71/1	..	1.08
5	71/2	..	1.07
6	69/1	..	0.75
7	69/2	..	0.76
8	72/1	..	1.82
9	72/2	..	1.81
10	73	..	0.61

**Schedule – contd.**

**Outlet No. : Minor No. 3-B, OL-2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Javakheda – contd.**

11	74	..	0.93
12	75	..	0.01
13	76	..	0.73
14	79	..	1.25
15	82	..	0.64
16	83	..	0.56
17	84	..	0.94
18	85	..	1.05
19	86	..	1.06
20	88/1	..	0.55
21	88/2	..	3.54
22	89	..	1.06
23	90/1	..	0.79
24	90/2	..	0.60
25	97/1/A	..	0.86
26	97/2/A	..	1.51
27	98/1	..	0.89
28	98/2	..	0.88
29	98/3	..	0.88
30	98/4	..	0.88

**Total .. 31.52**

**Outlet No. : Minor No. 3-B, OL-2**

**village Hingona**

1	68/1	..	0.61
2	68/2	..	0.61
3	69/2/B/2	..	0.60
4	70/1	..	1.00

**Schedule – contd.**

**Outlet No. : Minor No. 3-B, OL-2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Hingona – contd.**

5	70/2	..	1.22
6	71/1	..	0.76
7	71/2	..	0.75
8	69/2/B/1	..	0.30
9	69/2/A	..	0.30
10	69/1	..	0.60
11	72	..	1.49
12	85	..	0.50
13	86	..	0.51
14	87	..	0.02
15	88	..	0.50
16	89/1	..	0.69
17	89/2	..	0.69
18	82	..	1.46
19	83	..	0.61
20	84	..	0.72
21	81	..	0.43
22	80	..	0.42
23	73	..	0.13
24	74	..	0.06
25	75	..	0.05
26	76	..	0.12
27	77	..	0.11
28	78	..	0.19
29	79	..	0.26
30	95/2	..	0.85
31	95/1/2	..	0.48

**Schedule – contd.**

**Outlet No. : Minor No. 3-B, OL-2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Hingona – contd.**

32	95/1/3	..	0.47
33	95/1/4	..	0.47
34	95/1/1	..	0.48
35	97	..	1.32
36	98	..	0.82
37	99	..	0.53
38	100	..	1.44
39	101	..	1.48
40	109	..	1.28
41	108/1	..	1.72
42	108/2	..	1.38
43	102/3	..	0.74
44	102/2	..	0.75
45	102/1	..	0.74
46	103	..	1.89
47	104/1	..	0.96
48	104/2	..	0.97
49	105	..	0.02
50	106	..	1.20

**Total .. 35.70**

**Outlet No. : Minor No. 3-B, OR-1**

**village Pimpalkotha Budruk**

1	111	..	1.85
2	82/1	..	0.30
3	82/2/A/1	..	0.29
4	82/2/A/2	..	0.29
5	82/2/A/3/1	..	1.22

**Schedule – contd.**

**Outlet No. : Minor No. 3-B, OR-1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Pimpalkotha Budruk – contd.**

6	82/2/A/3/2	..	0.30
7	82/2/B	..	0.45
8	83/1	..	0.75
9	83/2	..	0.76
10	124	..	0.65
11	78/1	..	0.74
12	78/2	..	0.74
13	78/3	..	0.73
14	84/1/A/2/1	..	0.77
15	84/1/B	..	0.40
16	84/2/A	..	0.81
17	84/2/B/2	..	0.40
18	84/2/B/1/A	..	0.58
19	84/1/B/1/2	..	0.58
20	84/2/B/1/C	..	0.58
21	84/1/A/1	..	0.81
22	84/1/A/2/2	..	0.81
23	85/1	..	0.93
24	85/2	..	0.94
25	86	..	1.32
26	87	..	1.11
27	88/1	..	1.12
28	88/2/A	..	0.28
29	88/2/B	..	0.83
30	89	..	0.92
31	90	..	0.62
32	91/1	..	0.85

**Schedule – contd.**

**Outlet No. : Minor No. 3-B, OR-1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Pimpalkotha Budruk – contd.**

33	91/2	..	0.58
34	204	..	0.97
35	117	..	1.14
36	118	..	1.40
37	112	..	1.98
38	113/1	..	2.03
39	113/2/A	..	1.06
40	113/2/B	..	1.07
Total ..			<b>33.96</b>

**Outlet No. : Minor No. 3-B, OLR-1**

**village Javakheda**

1	199/1	..	0.68
2	199/2	..	1.34
3	200/1	..	0.91
4	200/2	..	0.92
5	200/3	..	1.70
6	201/1	..	0.31
7	201/2	..	0.74
8	202	..	1.45
Total ..			<b>8.05</b>

**Total of Water User's Association ..199.70**

**SAMBHAJI JAGANNATH MANE,**

Executive Engineer,

Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (२)/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

**सिंचन प्रकल्पाचे नाव** - लोअर गिरणा कालवा

**उपविभागाचे नाव** - पाटबंधारे उपविभाग, एरंडोल

**सिंचन शाखा** - सिंचन पाटशाखा, पाळधी १,  
तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव.

**नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव.** - प्रस्तावित पाणीवापर संस्था,  
पिंपरी प्र. चा., तालुका एरंडोल,  
जिल्हा जळगाव.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र.** - २९६.२५ हेक्टर

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल

कालवा : निम्न गिरणा कालवा

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
गाव पिंपरी प्र चा		
१	११०/१	१.२७
२	११०/२	०.२५
३	११०/३	०.४२
४	१११/१	१.५८
५	१११/२	१.५८
६	१०९	०.९६
७	१०८	१.७४
८	१०६/१/१	१.१५
९	१०६/१/२/अ	१.२३
१०	१०६/१/२/ब	०.८०
११	१०६/२	१.०६
१२	१०५/१	०.६७
१३	१०५/२/१	१.५७
१४	१०५/२/२	१.२६
१५	१०३/१	०.३१
१६	१०३/२/१	१.०१
१७	१०३/२/२	१.०१
१८	१०३/२	०.६७
१९	१०४/१/अ	०.४८
२०	१०४/१/ब	०.२१
२१	१०४/२	०.६७
२२	११२/१/१/२/२/ब/४/६	०.९०
२३	११२/१/२/१/२/२/ब/२/१	०.४५
२४	११२/१+२/१+२/अ/ २/ब/२/२/अ.	०.९०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
गाव पिंप्री प्र. चा. — चालू		
२५	११२/१+२/१+२/२ ..	१.१८
२६	११२/१+२/१+२/२ ..	१.००
२७	११२/१+२/१+२/२/अ/२/ब ..	०.८५
२८	११२/१/२/१/२/२/अ ..	०.८५
२९	११२/१+२/१+२/२/अ/ २/ब/६/ब.	०.४५
३०	११२/१+२/१+२/२/अ/२/ब/४ ..	०.८५
३१	११३ ..	०.५७
३२	११४/१ ..	०.२७
३३	११४/२ ..	०.२६
३४	११५/१ ..	०.२७
३५	११५/२ ..	०.२८
३६	११७ ..	०.२८
३७	११८ ..	०.३४
३८	११९ ..	२.२७
३९	१२० ..	१.५६
४०	१२१ ..	१.३७
४१	१२२/२ ..	०.९८
४२	१२२/१ ..	०.३०
४३	१२३ ..	०.५१
४४	१२४ ..	०.०१
४५	१२५/१ ..	०.२९
४६	१२५/२ ..	०.२९
४७	१०२ ..	०.६८
४८	१०१/१ ..	०.६१
४९	१०१/२ ..	१.१६
५०	१०० ..	१.६२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
गाव पिंप्री प्र. चा. — चालू		
५१	९४/१ ..	०.६३
५२	९४/२ ..	०.६४
५३	९५ ..	०.६६
५४	९७/१ ..	०.४५
५५	९७/२ ..	०.४०
५६	९८ ..	०.९२
५७	९९ ..	१.७७
५८	९३/१ ..	०.५४
५९	९३/२ ..	०.५४
६०	९२/१ ..	०.६२
६१	९२/२ ..	०.६२
६२	९२/३ ..	०.६२
६३	९२/४ ..	०.६२
६४	९२/५ ..	०.६३
६५	६३/१ ..	१.२०
६६	६३/२ ..	१.६३
६७	६३/३/अ ..	०.८२
६८	६३/३/ब ..	०.८२
६९	६६/२/ब/१ ..	०.६०
७०	६४ ..	०.३२
७१	६६/१/अ ..	१.३२
७२	६६/१/ब ..	१.३२
७३	६६/२/अ ..	१.३२
७४	६६/२/ब/२ ..	०.७२
७५	६९ ..	०.१३
७६	७० ..	०.१८
७७	६८ ..	०.१३



अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंप्री प्र. चा. — चालू

७८	६७	..	०.१५
७९	७२/१	..	३.१६
८०	७२/२	..	३.१६
८१	७३	..	०.२१
८२	७४	..	०.३९
८३	७५	..	०.१९
८४	७६	..	०.२१
८५	७७	..	०.१७
८६	७८	..	०.१९
८७	७९	..	०.१५
८८	८०	..	०.२६
८९	८१	..	०.२९
९०	८२	..	०.२
९१	८३	..	०.१९
९२	८४	..	०.१८
९३	८५	..	३.२१
९४	८६	..	१.९९
९५	८७	..	०.६९
९६	८८	..	०.८७
९७	८९	..	२.९९
९८	९०/२	..	०.८१
९९	९०/१	..	०.८१
१००	९०/३	..	०.८१
१०१	१२६/१	..	०.६४
१०२	१२६/२/१/२/२	..	०.४३
१०३	१२६/२/३	..	०.२२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंप्री प्र. चा. — चालू

१०४	१२६/३	..	०.६५
१०५	१२६/४	..	०.६५
१०६	१२९/१/ब/४	..	१.०९
१०७	१२९/१/ब/३	..	१.०५
१०८	१२९/१/ब/२	..	१.०५
१०९	१२९/१/ब/१	..	१.०८
११०	१२९/२/अ	..	०.१६
१११	१२९/२/ब	..	०.१६
११२	१२९/१/अ	..	०.२३
११३	६२/१+२/अ	..	१.००
११४	६२/१/२/ब/२	..	२.२३
११५	६२/२/ब	..	३.०३
एकूण ..			९६.३७

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३, ४ डावा

१	९	..	१.९८
२	११/१	..	०.६९
३	११/२	..	०.२१
४	१०/१	..	०.२५
५	१०/२	..	०.२४
६	१०/३	..	०.२४
७	१०/४	..	०.०६
८	६१	..	२.८७
९	४४/१	..	०.४४
१०	४४/२	..	०.४४
११	४४/३	..	०.४६
१२	३९	..	१.३४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३, ४ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंप्री प्र. चा. — चालू

१३	३६	..	०.८५
१४	३७	..	०.३४
१५	३८	..	०.३४
१६	१२/१	..	४.८०
१७	१२/२/३	..	२.०५
१८	१२/२/१	..	२.००
१९	१२/२/२	..	२.००
२०	५१/१	..	३.७४
२१	५१/२	..	२.३८
२२	५१/३	..	२.२०
२३	५१/४/१	..	१.००
२४	५१/४/२	..	१.६२
२५	५१/५/१	..	२.१७
२६	५१/५/२	..	२.१८
२७	५१/५/३..	..	२.१६
२८	५१/५/४	..	२.१८

एकूण .. ४१.२३

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३, ३ डावा

१	४७	..	०.५२
२	४८	..	०.१८
३	४५	..	१.१८
४	४३/१/अ	..	०.६४
५	४३/१/ब	..	०.६५
६	४३/२	..	०.४१
७	४०/१	..	०.५२
८	४०/२	..	०.४६
९	४०/३	..	०.४६
१०	४२/१	..	०.५०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३, ३ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंप्री प्र. चा. — चालू

११	४२/२	..	०.९९
१२	३४/१	..	०.४८
१३	३४/२	..	०.४८
१४	३४/३	..	०.४८
१५	३३	..	१.२३
१६	३२/१	..	१.३५
१७	३२/२	..	१.३५
१८	३०/१	..	०.७५
१९	३०/२	..	०.७५
२०	३१	..	१.६२
२१	२९/१	..	०.६०
२२	१३/१	..	२.९१
२३	१३/२	..	३.३२
२४	१३/३	..	०.६३
२५	१४/अ	..	०.२४
२६	१४/ब	..	०.२४

२७ १५/१ .. ०.३०

२८ १५/२ .. ०.६०

२९ १५/३ .. ०.६०

३० १७ .. ०.०९

३१ १८ .. ०.४३

३२ १६ .. ०.०१

३३ २० .. ०.११

३४ २१ .. ०.२०

३५ २२ .. ०.८४

३६ ३५ .. २.६८

एकूण .. २८.८०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३, ३ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
गाव पिंपळकोटा बुद्रुक		
१	३२	१.५९
२	३१	०.९२
३	३३	०.९७
४	२९/१	०.६१
५	२९/२	०.३०
६	३०	०.५१
७	३४/ब	०.८५
८	३४/अ	०.८१
९	२७/२	०.१६
१०	२७/१	१.१७
११	२७/१/ब	०.८७
१२	२८/२	०.७४
१३	२८/१	०.८०
१४	२६	०.६२
१५	२५/२/२	०.४२
१६	२५/१	०.९१
१७	२५/२/१	०.७५
१८	२४/१	१.१४
१९	२४/२	०.६०
२०	२३	१.४५
२१	२१/१	०.४९
२२	२१/२	०.४९
२३	२१/३	०.४८
२४	२२/१	०.३१
२५	२२/२	०.४२
एकूण ..		१८.३८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३, ३ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
गाव पिंप्री प्र चा		
१	५७/१/ब	०.५७
२	५७/२	१.०८
३	५८	०.५१
४	५९	०.८२
५	६०	०.६८
६	५५	१.२६
७	५६/१	१.०१
८	५६/२	०.३३
९	५३	०.०१
१०	५४	०.५०
११	६१/१	०.९७
१२	६१/२	०.९५
१३	५०/१	०.७१
१४	५०/२	०.७२
१५	४९/२	२.०२
१६	४९/३/अ	०.८०
१७	४९/३	०.३६
१८	४९/३/ब	०.८०
१९	४९/१/२	०.६०
२०	४९/१/१/अ	०.६०
२१	५२/१	१.५६
२२	५२/२/१	०.६०
२३	५२/२/२	०.६७
२४	६१/३	०.९५
एकूण ..		१९.०८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३, ३ उजवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंप्री प्र चा — चालू

१	१३०/१	..	०.११
२	१३०/२	..	०.१२
३	१३१	..	०.३८
४	१३२	..	०.४८
५	१	..	०.०७
६	२	..	०.०९
७	३	..	०.०२
८	४	..	०.०२
९	५	..	०.०७
१०	६	..	०.०८
११	७	..	०.१२
१२	८	..	०.०७
१३	२३	..	१.४५
१४	२४/१	..	०.६०
१५	२४/२	..	०.६०
१६	२४/३	..	०.५७
१७	२५	..	१.२६
१८	२७	..	०.२९
१९	२८	..	०.८६
२०	२९/१/अ	..	०.४०
२१	२९/१/ब	..	०.४०
२२	२९/१/क	..	०.४०
२३	२९/२	..	०.४०
२४	२६	..	०.०२
एकूण ..			८.८८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३, २ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंपळकोठा बुद्रुक

१	५/१/१	..	०.९४
२	५/२/१	..	०.९५
३	५/२/२	..	०.९५
४	५/१/२	..	०.९५
५	६	..	१.७०
६	१८	..	१.०८
७	२०	..	०.६४
८	१९/१	..	०.९०
९	१९/२/अ	..	०.६०
१०	१९/२/ब/१	..	०.४३
११	१९/२/ब/२	..	१.०३
१२	१६	..	०.३५
१३	१७/१	..	०.५१
१४	१७/२	..	०.५४
एकूण ..			११.५७

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३, २ उजवा

१	४/१/अ	..	०.८०
२	४/१/ब	..	०.१०
३	४/२/अ	..	०.२१
४	४/२/ब/१	..	०.६४
५	४/३	..	०.६०
६	४/४	..	०.६०
७	४/५/१	..	०.५५
८	४/५/२	..	०.४०
९	४/६/अ/१	..	०.४५
१०	४/६/अ/२	..	०.३१
११	४/६/१/ब	..	०.४५

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३, २ उजवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंपळकोठा बुद्रुक — चालू

१२	४/७	..	१.००
१३	४/२/ब/२	..	०.४०
१४	७/१/अ	..	०.१३
१५	७/१/ब/२	..	०.२२
१६	७/२/अ	..	०.६०
१७	७/२/ब	..	०.६०
१८	८/१	..	०.४६
१९	८/२/अ	..	०.१४
२०	८/२/ब	..	०.३२
२१	९/१	..	०.०७
२२	९/२/अ	..	०.०३
२३	९/२/ब	..	०.०३
२४	१०/१	..	०.२६
२५	१०/२	..	०.०४
२६	११	..	०.३६
२७	१२	..	०.४७
२८	१३	..	०.६८
२९	१४/१	..	०.१२
३०	१४/२	..	०.५९

एकूण .. ११.६३

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३, १ डावा

१	२५८/३/ब	..	१.११
२	२५८/अ/३/अ	..	०.९८
३	२५८/१/अ	..	२.८७
४	२५८/अ/२	..	२.४०
५	२५८/ब/१/१	..	०.३०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३, १ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंपळकोठा बुद्रुक — चालू

६	२५८/ब/१/२	..	०.४०
७	२५८/ब/१/३	..	०.३०
८	२५८/ब/२	..	३.५६
९	२५७/१	..	१.१२
१०	२५७/२	..	१.११
११	२५९/१/अ	..	१.३१
१२	२५९/२	..	१.००
१३	२५९/१/ब	..	०.५०
१४	२५६	..	१.३८
१५	२५५	..	१.५८
१६	२५०	..	१.४१
१७	२५१	..	०.२१
१८	२५२	..	०.०८
१९	२४९/१/अ	..	०.९१
२०	२४९/२	..	०.९२
२१	२४९/२/अ	..	१.८१
२२	२४९/१/ब	..	०.९२
२३	२४८/१	..	०.६१

२४ २४८/२ .. ०.६१

२५ २४८/३ .. ०.६१

२६ २४८/४ .. ०.६४

२७ १३२ .. ३.३९

२८ १३१/१ .. १.८०

२९ १३१/२ .. ०.४०

एकूण .. ३४.२४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३, १ उजवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंपळकोठा बुद्रुक — चालू

१	२६६	..	०.५२
२	२६७/ब/२	..	०.६०
३	२६२	..	३.२०
४	२६३/१	..	१.०३
५	२६३/२	..	०.८०
६	२६१	..	१.०२
७	२६०	..	१.१९
८	२४५	..	२.६६
९	२४७/२/अ	..	०.३९
१०	२४७/२/ब	..	०.४०
११	२४७/१	..	०.७५
१२	२४६/१	..	१.६३
१३	२४६/२	..	१.६२
१४	२४६/३	..	१.६३
१५	२४१/१/अ	..	०.६७
१६	२४१/१/ब	..	०.६५
१७	२४१/१/क	..	०.६५
१८	२४१/१/ड	..	०.६५
१९	२४१/१/इ	..	०.८१
२०	२४१/२	..	५.२०

एकूण .. २६.०७

पाणीवापर संस्था एकूण .. २९६.२५

संभाजी जगन्नाथ माने,

कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.

Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

(See. Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)

(See. Rule 3.00)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (२)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA at Major Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

<b>Project Name</b>	- Girna Major Project
<b>Irrigation Sub-Division.</b>	- Irrigation Sub-Division, Erandol, district Jalgaon.
<b>Section</b>	- Irrigation Section, Paldhi-1, taluka Erandol, district Jalgaon.
<b>Name of Water User Association</b>	- Proposed Water User's Association, Pimpri pr. Cha., taluka Erandol, district Jalgaon.
<b>Total Area of Water User Association.</b>	- 296.25 Hectare

**Schedule**

**District Jalgaon, taluka Erandol**

**Canal : Lower Girna Canal**

**Outlet No. : Minor No. 3, Tail**

Sr. No.	Gat No.	Area H.A. (C.C.A.)
1	2	3

**village Pimpri pr. cha.**

1	110/1	1.27
2	110/2	0.25
3	110/3	0.42
4	111/1	1.58
5	111/2	1.58
6	109	0.96
7	108	1.74
8	106/1/1	1.15
9	106/1/2/A	1.23
10	106/1/2/B	0.80
11	106/2	1.06
12	105/1	0.67
13	105/2/1	1.57
14	105/2/2	1.26
15	103/1	0.31
16	103/2/1	1.01
17	103/2/2	1.01
18	103/2	0.67
19	104/1/A	0.48
20	104/1/B	0.21
21	104/2	0.67
22	112/1/1/2/2B/4/6	0.90
23	112/1/2/1/2/2B/2/1	0.45
24	112/1+2/1+2/A/ 2B/2/2/A.	0.90
25	112/1+2/1+2/2	1.18
26	112/1+2/1+2/2	1.00
27	112/1+2/1+2/2/A/2/B	0.85
28	112/1/2/1/2/2/A	0.85
29	112/1+2/1+2/2/A/ 2/B/6/B.	0.45

**Schedule – contd.**

**Outlet No.: Minor No. 3, Tail**

Sr. No.	Gat No.	Area H.A. (C.C.A.)
1	2	3

**village Pimpri pr. cha. – contd.**

30	112/1+2/1+2/2/A/2/B/4	0.85
31	113	0.57
32	114/1	0.27
33	114/2	0.26
34	115/1	0.27
35	115/2	0.28
36	117	0.28
37	118	0.34
38	119	2.27
39	120	1.56
40	121	1.37
41	122/2	0.98
42	122/1	0.30
43	123	0.51
44	124	0.01
45	125/1	0.29
46	125/2	0.29
47	102	0.68
48	101/1	0.61
49	101/2	1.16
50	100	1.62
51	94/1	0.63
52	94/2	0.64
53	95	0.66
54	97/1	0.45
55	97/2	0.40
56	98	0.92
57	99	1.77
58	93/1	0.54
59	93/2	0.54
60	92/1	0.62
61	92/2	0.62

**Schedule – contd.**

**Outlet No.: Minor No. 3, Tail**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Pimpri pr. cha. – contd.**

62	92/3	..	0.62
63	92/4	..	0.62
64	92/5	..	0.63
65	63/1	..	1.20
66	63/2	..	1.63
67	63/3/A	..	0.82
68	63/3/B	..	0.82
69	66/2/B/1	..	0.60
70	64	..	0.32
71	66/1/A	..	1.32
72	66/1/B	..	1.32
73	66/2/A	..	1.32
74	66/2/B/2	..	0.72
75	69	..	0.13
76	70	..	0.18
77	68	..	0.13
78	67	..	0.15
79	72/1	..	3.16
80	72/2	..	3.16
81	73	..	0.21
82	74	..	0.39
83	75	..	0.19
84	76	..	0.21
85	77	..	0.17
86	78	..	0.19
87	79	..	0.15
88	80	..	0.26
89	81	..	0.29
90	82	..	0.2
91	83	..	0.19
92	84	..	0.18
93	85	..	3.21

**Schedule – contd.**

**Outlet No.: Minor No. 3, Tail**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Pimpri pr. cha. – contd.**

94	86	..	1.99
95	87	..	0.69
96	88	..	0.87
97	89	..	2.99
98	90/2	..	0.81
99	90/1	..	0.81
100	90/3	..	0.81
101	126/1	..	0.64
102	126/2/1/2/2	..	0.43
103	126/2/3	..	0.22
104	126/3	..	0.65
105	126/4	..	0.65
106	129/1/B/4	..	1.09
107	129/1/B/3	..	1.05
108	129/1/B/2	..	1.05
109	129/1/B/1	..	1.08
110	129/2/A	..	0.16
111	129/2/B	..	0.16
112	129/1/A	..	0.23
113	62/1+2/A	..	1.00
114	62/1/2/B/2	..	2.23
115	62/2/B	..	3.03

**Total .. 96.37**

**Outlet No.: Minor No. 3, OL-4**

1	9	..	1.98
2	11/1	..	0.69
3	11/2	..	0.21
4	10/1	..	0.25
5	10/2	..	0.24
6	10/3	..	0.24
7	10/4	..	0.06
8	61	..	2.87



**Schedule – contd.**

**Outlet No.: Minor No. 3, OL-4**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Pimpri pr. cha. – contd.**

9	44/1	..	0.44
10	44/2	..	0.44
11	44/3	..	0.46
12	39	..	1.34
13	36	..	0.85
14	37	..	0.34
15	38	..	0.34
16	12/1	..	4.80
17	12/2/3	..	2.05
18	12/2/1	..	2.00
19	12/2/2	..	2.00
20	51/1	..	3.74
21	51/2	..	2.38
22	51/3	..	2.20
23	51/4/1	..	1.00
24	51/4/2	..	1.62
25	51/5/1	..	2.17
26	51/5/2	..	2.18
27	51/5/3..	..	2.16
28	51/5/4	..	2.18

**Total .. 41.23**

**Outlet No.: Minor No. 3, OL-3**

1	47	..	0.52
2	48	..	0.18
3	45	..	1.18
4	43/1/A	..	0.64
5	43/1/B	..	0.65
6	43/2	..	0.41
7	40/1	..	0.52
8	40/2	..	0.46
9	40/3	..	0.46

**Schedule – contd.**

**Outlet No.: Minor No. 3, OL-3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Pimpri pr. cha. – contd.**

10	42/1	..	0.50
11	42/2	..	0.99
12	34/1	..	0.48
13	34/2	..	0.48
14	34/3	..	0.48
15	33	..	1.23
16	32/1	..	1.35
17	32/2	..	1.35
18	30/1	..	0.75
19	30/2	..	0.75
20	31	..	1.62
21	29/1	..	0.60
22	13/1	..	2.91
23	13/2	..	3.32
24	13/3	..	0.63
25	14/A	..	0.24
26	14/B	..	0.24
27	15/1	..	0.30
28	15/2	..	0.60
29	15/3	..	0.60
30	17	..	0.09
31	18	..	0.43
32	16	..	0.01
33	20	..	0.11
34	21	..	0.20
35	22	..	0.84
36	35	..	2.68

**Total .. 28.80**

**Schedule – contd.**

**Outlet No.: Minor No. 3, OL-3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Pimpalkotha Budruk – contd.**

1	32	..	1.59
2	31	..	0.92
3	33	..	0.97
4	29/1	..	0.61
5	29/2	..	0.30
6	30	..	0.51
7	34/B	..	0.85
8	34/A	..	0.81
9	27/2	..	0.16
10	27/1	..	1.17
11	27/1/B	..	0.87
12	28/2	..	0.74
13	28/1	..	0.80
14	26	..	0.62
15	25/2/2	..	0.42
16	25/1	..	0.91
17	25/2/1	..	0.75
18	24/1	..	1.14
19	24/2	..	0.60
20	23	..	1.45
21	21/1	..	0.49
22	21/2	..	0.49
23	21/3	..	0.48
24	22/1	..	0.31
25	22/2	..	0.42

**Total .. 18.38**

**village Pimpri pr. cha.**

**Outlet No.: Minor No. 3, OL-3**

1	57/1/B	..	0.57
2	57/2	..	1.08
3	58	..	0.51
4	59	..	0.82

**Schedule – contd.**

**Outlet No.: Minor No. 3, OL-3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Pimpri pr. cha. – contd.**

5	60	..	0.68
6	55	..	1.26
7	56/1	..	1.01
8	56/2	..	0.33
9	53	..	0.01
10	54	..	0.50
11	61/1	..	0.97
12	61/2	..	0.95
13	50/1	..	0.71
14	50/2	..	0.72
15	49/2	..	2.02
16	49/3/A	..	0.80
17	49/3	..	0.36
18	49/3/B	..	0.80
19	49/1/2	..	0.60
20	49/1/1/A	..	0.60
21	52/1	..	1.56
22	52/2/1	..	0.60
23	52/2/2	..	0.67
24	61/3	..	0.95

**Total .. 19.08**

**Outlet No.: Minor No. 3, OR-3**

1	130/1	..	0.11
2	130/2	..	0.12
3	131	..	0.38
4	132	..	0.48
5	1	..	0.07
6	2	..	0.09
7	3	..	0.02
8	4	..	0.02
9	5	..	0.07

**Schedule – contd.**

**Outlet No.: Minor No. 3, OR-3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Pimpri pra. cha. – contd.**

10	6	..	0.08
11	7	..	0.12
12	8	..	0.07
13	23	..	1.45
14	24/1	..	0.60
15	24/2	..	0.60
16	24/3	..	0.57
17	25	..	1.26
18	27	..	0.29
19	28	..	0.86
20	29/1/A	..	0.40
21	29/1/B	..	0.40
22	29/1/Úú	..	0.40
23	29/2	..	0.40
24	26	..	0.02

**Total .. 8.88**

**village Pimpalkotha Budruk**

**Outlet No.: Minor No. 3, OL-2**

1	5/1/1	..	0.94
2	5/2/1	..	0.95
3	5/2/2	..	0.95
4	5/1/2	..	0.95
5	6	..	1.70
6	18	..	1.08
7	20	..	0.64
8	19/1	..	0.90
9	19/2/A	..	0.60
10	19/2/B/1	..	0.43
11	19/2/B/2	..	1.03
12	16	..	0.35
13	17/1	..	0.51
14	17/2	..	0.54

**Total .. 11.57**

**Schedule – contd.**

**Outlet No.: Minor No. 3, OR-2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Pimpalkotha Budruk – contd.**

1	4/1/A	..	0.80
2	4/1/B	..	0.10
3	4/2/A	..	0.21
4	4/2/B/1	..	0.64
5	4/3	..	0.60
6	4/4	..	0.60
7	4/5/1	..	0.55
8	4/5/2	..	0.40
9	4/6/A/1	..	0.45
10	4/6/A/2	..	0.31
11	4/6/1/B	..	0.45
12	4/7	..	1.00
13	4/2/B/2	..	0.40
14	7/1/A	..	0.13
15	7/1/B2	..	0.22
16	7/2/A	..	0.60
17	7/2/B	..	0.60
18	8/1	..	0.46
19	8/2/A	..	0.14
20	8/2/B	..	0.32
21	9/1	..	0.07
22	9/2/A	..	0.03
23	9/2/B	..	0.03
24	10/1	..	0.26
25	10/2	..	0.04
26	11	..	0.36
27	12	..	0.47
28	13	..	0.68
29	14/1	..	0.12
30	14/2	..	0.59

**Total .. 11.63**

**Schedule – contd.**

**Outlet No.: Minor No. 3, OL-3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Pimpalkotha Budruk – contd.**

1	258/3/B	..	1.11
2	258/A/3/A	..	0.98
3	258/1/A	..	2.87
4	258/A/2	..	2.40
5	258/B/1/1	..	0.30
6	258/B/1/2	..	0.40
7	258/B/1/3	..	0.30
8	258/B/2	..	3.56
9	257/1	..	1.12
10	257/2	..	1.11
11	259/1/A	..	1.31
12	259/2	..	1.00
13	259/1/B	..	0.50
14	256	..	1.38
15	255	..	1.58
16	250	..	1.41
17	251	..	0.21
18	252	..	0.08
19	249/1/A	..	0.91
20	249/2	..	0.92
21	249/2/A	..	1.81
22	249/1/B	..	0.92
23	248/1	..	0.61
24	248/2	..	0.61
25	248/3	..	0.61
26	248/4	..	0.64
27	132	..	3.39
28	131/1	..	1.80
29	131/2	..	0.40
<b>Total ..</b>			<b>34.24</b>

**Schedule – contd.**

**Outlet No.: Minor No. 3, OR-1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Pimpalkotha Budruk – contd.**

1	266	..	0.52
2	267/B/2	..	0.60
3	262	..	3.20
4	263/1	..	1.03
5	263/2	..	0.80
6	261	..	1.02
7	260	..	1.19
8	245	..	2.66
9	247/2/A	..	0.39
10	247/2/B	..	0.40
11	247/1	..	0.75
12	246/1	..	1.63
13	246/2	..	1.62
14	246/3	..	1.63
15	241/1/A	..	0.67
16	241/1/B	..	0.65
17	241/1/K	..	0.65
18	241/1/D	..	0.65
19	241/1/E	..	0.81
20	241/2	..	5.20

**Total .. 26.07**

**Total of Water User's Association .. 296.25**

**SAMBHAJI JAGANNATH MANE,**  
Executive Engineer,  
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (३)/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

**सिंचन प्रकल्पाचे नाव** - गिरणा मोठा प्रकल्प

**उपविभागाचे नाव** - पाटबंधारे उपविभाग, एरंडोल

**सिंचन शाखा** - सिंचन पाटशाखा, पाळधी १,  
तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव.

**नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव.** - प्रस्तावित पाणीवापर संस्था,  
पिंपळकोठा बुद्रुक, तालुका एरंडोल,  
जिल्हा जळगाव.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र.** - ६४.७२ हेक्टर

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल

कालवा : निम्न गिरणा कालवा

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३-अ, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
हे. आर (सीसीए)		
गाव पिंपळकोठा बुद्रुक		
१	३३	०.९७
२	३४-ब	०.८५
३	३४-अ	०.८१
४	३५/५-अ	२.८४
५	३५-ब/१	३.३२
६	३५-अ/१	३.००
७	३५-अ/२	१.८०
८	३५-अ/३	१.५०
९	३५/५/३	०.८३
१०	३५/४-अ/२	०.८२
११	३५/४-अ/१	०.९५
१२	३५/२-ब	०.३०
१३	१२५/१	०.८०
१४	१२५/२	०.८०
१५	१२५/३	०.८८
१६	१२६	४.०३
१७	१२३/१-अ	०.८१
१८	१२३/१-ब	०.७८
१९	१२३/२	१.२१
२०	१३६	२.००
२१	१३७/१	०.८१
२२	१३७/२-अ	०.८६
२३	१३७/२-ब	०.८०
२४	१३८/१	१.५१
२५	१३८/२	१.४८
२६	१३८/३	०.७६
२७	१३८/४	०.७६
२८	१३९/१	१.००
२९	१३९/२	०.९८
३०	१३९/३	१.२३
३१	१३९/४	१.२०
३२	१२१/१-अ	०.३०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३-अ, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंपळकोठा बुद्रुक — चालू

३३	१२१/१-ब	..	०.३०
३४	१२१/क	..	०.३२
३५	१२१/२-अ	..	०.३७
३६	१२१/२-ब/२	..	०.४७
३७	१२१/२-ब/१	..	०.७५
३८	१२१/२-ब/३	..	०.४५
३९	११९	..	१.३६
४०	११५	..	४.८२
एकूण ..			४९.८३

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३-अ, डावा १

१	१४०/१-अ/१	..	१.२३
२	१४०/१-अ/२	..	०.४०
३	१४०/१-ब/१	..	१.२३
४	१४०/१-ब/२	..	०.३३
५	१४०/२	..	१.५२
६	१४२/१	..	०.२४
७	१४२/२	..	१.३५
८	१४४/१	..	०.९४
९	१४४/२	..	०.९४
एकूण ..			८.९८

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ३-अ, उजवा १

१	१४१/१	..	२.१९
२	१४१/२	..	१.१७
३	१४५	..	३.३५
एकूण ..			६.७१

पाणीवापर संस्था एकूण .. ६४.७२

संभाजी जगन्नाथ माने,

कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.

Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

(See. Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)

(See. Rule 3.00)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (३)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA at Major Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

<b>Project Name</b>	- Girna Major Project
<b>Irrigation Sub-Division.</b>	- Irrigation Sub-Division, Erandol, district Jalgaon.
<b>Section</b>	- Irrigation Section, Paldhi-1, taluka Erandol, district Jalgaon.
<b>Name of Water User Association</b>	- Proposed Water User's Association, Pimpalkotha Budruk, taluka Erandol, district Jalgaon.
<b>Total Area of Water User Association.</b>	- 64.72 Hectare

**Schedule**

**District Jalgaon, taluka Erandol**

**Canal : Lower Girna Canal**

**Outlet No. : Minor No. 3-A, Tail**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
	<b>village Pimpalkotha Budruk</b>	
1	33	0.97
2	34-B	0.85
3	34-A	0.81
4	35/5-A	2.84
5	35/1	3.32
6	35/1/A	3.00
7	35/2/A	1.80
8	35/3/A	1.50
9	35/4/A/3	0.83
10	35/4/A/2	0.82
11	35/4/A/1	0.95
12	35/2/B	0.30
13	125/1	0.80
14	125/2	0.80
15	125/3	0.88
16	126	4.03
17	123/1/A	0.81
18	123/1/B	0.78
19	123/2	1.21
20	136	2.00
21	137/1	0.81
22	137/2/A	0.86
23	137/2/B	0.80
24	138/1	1.51
25	138/2	1.48
26	138/3	0.76
27	138/4	0.76
28	139/1	1.00
29	139/2	0.98
30	139/3	1.23
31	139/4	1.20
32	121/1/A	0.30

**Schedule – contd.**

**Outlet No. : Minor No. 3-A, Tail**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Pimpalkotha Budruk – contd.**

33	121/1-B	0.30
34	121/C	0.32
35	121/2/A	0.37
36	121/2/B/2	0.47
37	121/2/B/1	0.75
38	121/2/B/3	0.45
39	119	1.36
40	115	4.82
<b>Total ..</b>		<b>49.83</b>

**Outlet No. : Minor No. 3-A, OL 01**

1	140/1/A/1	1.23
2	140/1/A/2	0.40
3	140/1/B/1	1.23
4	140/1/B/2	0.33
5	140/2	1.52
6	142/1	0.24
7	142/2	1.35
8	144/1	0.94
9	144/2	0.94
<b>Total ..</b>		<b>8.18</b>

**Outlet No. : Minor No. 3-A, OR 01**

1	141/1	2.19
2	141/2	1.17
3	145	3.35
<b>Total ..</b>		<b>6.71</b>

**Total of Water User's Association .. 64.72**

**SAMBHAJI JAGANNATH MANE,**

Executive Engineer,

Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (४)/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

**सिंचन प्रकल्पाचे नाव** - गिरणा मोठा प्रकल्प

**उपविभागाचे नाव** - पाटबंधारे उपविभाग, एरंडोल

**सिंचन शाखा** - सिंचन पाटशाखा, पाळधी १,  
तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव.

**नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव.** - प्रस्तावित पाणीवापर संस्था,  
जवखेडा बुद्रुक, तालुका एरंडोल,  
जिल्हा जळगाव.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र.** - १०८.३६ हेक्टर

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल

कालवा : निम्न गिरणा कालवा

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ४, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
<b>गाव जवखेडा बुद्रुक</b>		
१	६८/१	०.७४
२	६८/२	१.६३
३	६७/१-अ	३.४७
४	६७/१-ब/१	०.४५
५	६७/१-ब/२/१-अ/१	०.८०
६	६७/२	१.२४
७	६७/१-ब/२-अ	०.३०
८	६७/१-ब/२-ब/२-अ	०.३०
९	६६	४.९६
१०	८७	०.६५
११	८८/१	०.५५
१२	६४	४.७८
१३	६५	२.०३
१४	९३/१-अ	१.०५
१५	९३/१-ब	१.०५
१६	९३/२-अ	२.०२
१७	९३/२-ब/१-अ/१-अ	२.१२
१८	९३/२-ब/१-ब	०.६०
१९	९३/२-ब/१-क	०.६१
२०	९३/२-ब/१-अ/२	१.२०
२१	९३/२-ब/१-अ/१	०.३३
२२	९३/२-ब/२	१.८२
२३	९३/२-ब/१-अ/१-ब	०.६०
२४	९४/१	०.४१



अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ४, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
गाव जवखेडा बुद्रुक — चालू		
२५	९४/२	०.४०
२६	९५/१	०.५४
२७	९५/२	०.५४
२८	९६	१.०२
२९	९२	०.७३
३०	९१	१.१९
३१	९०	१.३९
३२	८१	१.२८
३३	१००/१	३.५९
३४	१००/२	०.३१
३५	१००/३	०.७९
३६	१०१/१	०.२४
३७	१०१/२	०.६९
३८	१०२	१.०१
३९	९९/१	१.८८
४०	९९/२	१.८८
एकूण ..		५१.१९

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ४, उजवा १

गाव विखरण

१	२०६	२.०९
२	२२०/१-ब/२अ	०.३०
३	२२०/२-ब/२	०.६३
४	२२०/२	०.६१
५	२२०/१-अ/२	०.६४
६	२२०/१-अ	०.६८
७	२११	१.०२
८	२१९	०.०२
९	२१८/१	१.९६
१०	२१८/२	०.६०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ४, उजवा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
गाव विखरण — चालू		
११	२२३	०.४७
१२	२२८	१.२५
१३	२२९	२.०२
१४	२१७	१.०७
१५	२१६	१.०३
१६	२१५	०.३४
१७	२१४/१	०.८५
१८	२१४/२	०.८४
१९	२१३/१	१.२०
२०	२०३/१-अ	०.८९
२१	२०३/१	१.२०
२२	२०३/२/२-अ	०.९०
२३	२०३/२/२-ब	०.९०
२४	२०३/२-क/२	०.८९
२५	२०४	१.३८
२६	२०५/१	०.६३
२७	२०५/२	०.६२
२८	२१०	४.००
२९	२११/१	०.७७
३०	२११/२-अ	१.३६
३१	२११/२-ब	०.६०
एकूण ..		३१.७६

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ४, डावा १

१	२२५	१.०३
२	२२४	०.६३
३	२२२	१.०७
४	२२६/१	०.७४
५	२२६/२	०.६१
६	२२७	१.२९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ४, डावा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
गाव विखरण — चालू		
७	२३०/१	०.९५
८	२३०/२	०.९५
९	२३१	२.०३
१०	२३२/१	०.८८
११	२३२/२	०.८८
१२	२१२/१	२.०८
१३	२१२/२	२.१७
१४	२१२/३	२.१७
१४	२१२/४	१.८०
एकूण ..		१९.२८

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ४, डावा १

गाव जवखेडा

१	१०५	१.५७
२	१०४/१-अ	०.३०
३	१०४/१-ब	०.३१
४	१०४/२-अ	०.८४
५	१०४/२-ब	०.८३
६	१०३/१/२/१	१.२१
७	१०३/१/२/२/१	०.५४
८	१०३/१/२/२/२	०.५३
एकूण ..		६.१३

पाणीवापर संस्था एकूण .. १०८.३६

संभाजी जगन्नाथ माने,

कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.

Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

(See. Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)

(See. Rule 3.00)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (४)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA at Major Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

<b>Project Name</b>	- Girna Major Project
<b>Irrigation Sub-Division.</b>	- Irrigation Sub-Division, Erandol, district Jalgaon.
<b>Section</b>	- Irrigation Section, Paldhi-1, taluka Erandol, district Jalgaon.
<b>Name of Water User Association</b>	- Proposed Water User's Association, Javkheda Budruk, taluka Erandol, district Jalgaon.
<b>Total Area of Water User Association.</b>	- 108.36 Hectare

**Schedule**

**District Jalgaon, taluka Erandol**

**Canal : Lower Girna Canal**

**Outlet No. : Minor No. 4, Tail**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
<b>village Javkheda</b>		
1	68/1	0.74
2	68/2	1.63
3	67/1-A	3.47
4	67/1-B/1	0.45
5	67/1-B/2/1-A/1	0.80
6	67/2	1.24
7	67/1-B/2-A	0.30
8	67/1-B/2-B/2-A	0.30
9	66	4.96
10	87	0.65
11	88/1	0.55
12	64	4.78
13	65	2.03
14	93/1-A	1.05
15	93/1-B	1.05
16	93/2-A	2.02
17	93/2-B/1-A/1-A	2.12
18	93/2-B/1-B	0.60
19	93/2-B/1-K	0.61
20	93/2-B/1-A/1	1.20
21	93/2-B/1-A/2	0.33
22	93/2-B/2	1.82
23	93/2-B/1-A/1-B	0.60
24	94/1	0.41
25	94/2	0.40
26	95/1	0.54
27	95/2	0.54
28	96	1.02
29	92	0.73

**Schedule – contd.**

**Outlet No. : Minor No. 4, Tail**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Javkheda – contd.**

30	91	..	1.19
31	90	..	1.39
32	81	..	1.28
33	100/1	..	3.59
34	100/2	..	0.31
35	100/3	..	0.79
36	101/1	..	0.24
37	101/2	..	0.69
38	102	..	1.01
39	99/1	..	1.88
40	99/2	..	1.88
<b>Total ..</b>			<b>51.19</b>

**Outlet No. : Minor No. 4, OR 1**

**Village Vikhran**

1	206	..	2.09
2	220/1-B/2-A	..	0.30
3	220/2-B/2	..	0.63
4	220/2	..	0.61
5	220/1-A/2	..	0.64
6	220/1-A	..	0.68
7	211	..	1.02
8	219	..	0.02
9	218/1	..	1.96
10	218/2	..	0.60
11	223	..	0.47
12	228	..	1.25

**Schedule – contd.**

**Outlet No. : Minor No. 4, OR 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Vikharan – contd.**

13	229	..	2.02
14	217	..	1.07
15	216	..	1.03
16	215	..	0.34
17	214/1	..	0.85
18	214/2	..	0.84
19	213/1	..	1.20
20	203/2-A	..	0.89
21	203/1	..	1.20
22	203/2/2-A	..	0.90
23	203/2/2-B	..	0.90
24	203/2-K/2	..	0.89
25	204	..	1.38
26	205/1	..	0.63
27	205/2	..	0.62
28	210	..	4.00
29	211/1	..	0.77
30	211/2-A	..	1.36
31	211/2-B	..	0.60
<b>Total ..</b>			<b>31.76</b>

**Outlet No. : Minor No. 4, OL 1**

1	225	..	1.03
2	224	..	0.63
3	222	..	1.07
4	226/1	..	0.74
5	226/2	..	0.61
6	227	..	1.29

**Schedule – contd.**

**Outlet No. : Minor No. 4, OL 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Vikhran – contd.**

7	230/1	..	0.95
8	230/2	..	0.95
9	231	..	2.03
10	232/1	..	0.88
11	232/2	..	0.88
12	212/1	..	2.08
13	212/2	..	2.17
14	212/3	..	2.17
14	212/4	..	1.80
<b>Total ..</b>			<b>19.28</b>

**Outlet No. : Minor No. 4, OL 1**

1	105	..	1.57
2	104/1-A	..	0.30
3	104/1-B	..	0.31
4	104/2-A	..	0.84
5	104/2-B	..	0.83
6	103/1/2/1	..	1.21
7	103/1/2/2/1	..	0.54
8	103/1/2/2/2	..	0.53

**Total .. 6.13**

**Total of Water User's Association .. 108.36**

**SAMBHAJI JAGANNATH MANE,**  
Executive Engineer,  
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (५)/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

**सिंचन प्रकल्पाचे नाव** - गिरणा मोठा प्रकल्प

**उपविभागाचे नाव** - पाटबंधारे उपविभाग, एरंडोल

**सिंचन शाखा** - सिंचन पाटशाखा, पाळधी १,  
तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव.

**नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव.** - प्रस्तावित पाणीवापर संस्था,  
हिंगोणे बुद्रुक, तालुका एरंडोल,  
जिल्हा जळगाव.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र.** - १९२.५० हेक्टर

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल

कालवा : निम्न गिरणा कालवा

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ४-अ, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
गाव हिंगोणे बुद्रुक		
१	६६	५.४१
२	६७	०.९६
३	९०/२	०.५०
४	९०/१	०.५१
५	९१	१.६०
६	८८	०.५५
७	८६	०.५५
८	९२/२	०.९६
९	९२/१	०.८०
१०	९३	०.५२
११	९४	२.४०
१२	९७	१.३२
१३	९५/१/१	०.४८
१४	९५/१/२	०.४८
१५	९५/१/३	०.४७
१६	९५/१/४	०.४७
१७	९५/२	०.८५
१८	१२८	१.७३
१९	१२७/१	०.२९
२०	१२७/२	०.२९
२१	१२६	१.६७
२२	१२५	०.२६
२३	१२४	०.३९
२४	१२६	२.०२
२५	११७	०.९१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ४-अ, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव हिंगोणे बुद्रुक — चालू

२६	११८	..	१.१४
२७	११६/१	..	१.०४
२८	११६/२	..	०.९७
२९	१०९	..	१.२८
३०	११०/१	..	०.५७
३१	११०/२	..	१.६५
३२	११९	..	०.६०
३३	१२१	..	१.१७
३४	१२२	..	०.५४
३५	१२०	..	०.७६
३६	१०७	..	२.६७
३७	१११	..	०.४६
३८	११४	..	०.६३
३९	११३	..	०.६२
४०	११५	..	०.६९

एकूण ..

४१.१८

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ४-अ, टेल

गाव जवखेडा बुद्रुक

१	३१	..	२.३७
२	३०/२	..	१.७१
३	३०/१	..	१.७०
४	२८	..	१.८२
५	२९	..	१.३७
६	३२	..	१.६८
७	३३	..	०.४८
८	३४/१-अ/१-ब	..	१.२४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ४-अ, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जवखेडा बुद्रुक — चालू

९	३४/१-अ/२-ब	..	०.७८
१०	३४/२	..	०.६०
११	३४/१-अ/२-अ	..	०.८२
१२	३४/१-अ/१-अ	..	०.९०
१३	२७/३	..	१.२१
१४	२७/२	..	१.८०
१५	२७/१	..	३.०१
१६	३५/१	..	०.८८
१७	३५/२	..	०.८९
१८	२६	..	२.१५
१९	२५	..	१.८८
२०	२४/१	..	०.९९
२१	२४/२	..	०.६२
२२	३८	..	०.९५
२३	३९	..	२.६८
२४	४०	..	०.६६
२५	४१	..	०.३३
२६	४२	..	०.४२
२७	४३	..	०.४१
२८	४४	..	०.८०
२९	२१/१	..	३.४०
३०	२१/२	..	२.१०
३१	२१/३	..	०.४९
३२	२२/१	..	१.००
३३	२२/२	..	१.००
३४	२२/३	..	०.९७
३५	२३/१	..	०.८९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ४-अ, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जवखेडा बुद्रुक — चालू

३६	२३/२	..	०.८९
३७	४९	..	१.१३
३८	४८/१	..	१.८४
३९	४८/२	..	१.८१
एकूण ..			५०.६७

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ४-अ, डावा २

१	३६/१	..	०.४८
२	३६/२-अ	..	०.२५
३	३६/२-ब	..	०.२४
४	३७	..	०.०१
५	६०/२/१	..	१.६८
६	६०/२/२	..	२.००
७	६०/१	..	१.३३
८	६१/२	..	१.६९
९	६१/१	..	०.९०
१०	६२/१	..	०.८०
११	६२/२	..	१.७३
१२	६३	..	२.६२
१३	१०६/१	..	०.८०
१४	१०६/२	..	१.४१
१५	१०८/१	..	०.८०
१६	१०८/२-अ	..	०.७८
१७	१०८/२-ब	..	०.७८
१८	१०९/१	..	१.४८
१९	१०९/२	..	१.४७
एकूण ..			२१.२५

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ४-अ, डावा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जवखेडा बुद्रुक — चालू

१	१२२/१	..	१.२०
२	१२२/२	..	१.१३
३	१२१/२	..	०.६८
४	१२१/१	..	०.६९
५	१२३/१	..	०.९१
६	१२३/२-अ	..	१.१७
७	१२३/२-ब	..	१.१६
८	१२३/३	..	१.५२
९	११८/१	..	०.९३
१०	११८/२	..	०.९३
११	१२०	..	१.१८
१२	११७/१	..	१.३०
१३	११७/२	..	१.२९
१४	११६	..	३.४१
१५	११५/१	..	१.५३
१६	११५/२	..	१.५४
१७	११५/३	..	१.१४
१८	११५/४	..	१.१४
१९	११५/५-अ/१	..	०.३०
२०	११५/५-ब	..	०.५४
२१	११५/५-अ/२	..	०.३०
२२	११४/१	..	१.४०
२३	११४/२	..	१.४०
२४	११४/३	..	१.४०
२५	११४/४	..	०.९६
एकूण ..			२९.१५

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ४-अ, डावा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव विखरण

१	२३९	..	०.८०
२	२३८	..	१.५५
३	२६१/१	..	१.८३
२९	२६१/२	..	१.६३
३०	२७४	..	१.२४
३१	२७५	..	३.१९
३२	२७६	..	१.८६
३३	२८८	..	२.७८
३४	२७२/१	..	०.८०
३५	२७२/२	..	२.६५
एकूण ..			<u>१८.३३</u>

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ४-अ, उजवा १

१	२४२	..	०.६१
२	२४०/१	..	१.४६
३	२४०/२-अ	..	१.०९
४	२४०/२-ब	..	१.०९
५	२४०/३	..	१.४६
६	२४०/४	..	०.८६
७	२३७	..	१.५५
८	२३६	..	०.८८
९	२३३	..	१.२४
१०	२३४/१	..	०.७३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : मायनर नंबर ४-अ, उजवा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव विखरण — चालू

११	२३४/२	..	०.७३
१२	२३५	..	१.७२
१३	२७८/१	..	१.१६
१४	२७८/२	..	१.२०
१५	२७७	..	१.९२
१६	२४१-अ/१	..	२.४२
१७	२४१-ब/१	..	०.९२
१८	२४१/२	..	३.२८
१९	२४३/२	..	०.८७
२०	२४३/१	..	०.८८
२१	२४५/१-ब	..	१.१५
२२	२४५/१-अ	..	१.१५
२३	२४५/२	..	०.९१
२४	२४४/२	..	१.३२
२५	२४४/१	..	१.३२
एकूण ..			<u>३१.९२</u>

पाणीवापर संस्था एकूण .. १९२.५०

संभाजी जगन्नाथ माने,

कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.



*Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.*

(See. Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)

(See. Rule 3.00)

क्रमांक गिपावि/सिचन-६१५८ (५)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA at Major Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

**Project Name** - Girna Major Project  
**Irrigation Sub-Division.** - Irrigation Sub-Division, Erandol, district Jalgaon.  
**Section** - Irrigation Section, Paldhi-1, taluka Erandol, district Jalgaon.  
**Name of Water User Association** - Proposed Water User's Association, Hingone Budruk, taluka Erandol, district Jalgaon.  
**Total Area of Water User Association.** - 192.50 Hectare

**Schedule**

**District Jalgaon, taluka Erandol**

**Canal : Lower Girna Canal**

**Outlet No. : Minor No. 4, Tail**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Hingone Budruk</b>		
1	66	5.41
2	67	0.96
3	90/2	0.50
4	90/1	0.51
5	91	1.60
6	88	0.55
7	86	0.55
8	92/2	0.96
9	92/1	0.80
10	93	0.52
11	94	2.40
12	97	1.32
13	95/1/1	0.48
14	95/1/2	0.48
15	95/1/3	0.47
16	95/1/4	0.47
17	95/2	0.85
18	128	1.73
19	127/1	0.29
20	127/2	0.29
21	126	1.67
22	125	0.26
23	124	0.39

**Schedule – contd.**

**Outlet No. : Minor No. 4, Tail**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Hingone Budruk – contd.**

24	126	..	2.02
25	117	..	0.91
26	118	..	1.14
27	116/1	..	1.04
28	116/2	..	0.97
29	109	..	1.28
30	110/1	..	0.57
31	110/2	..	1.65
32	119	..	0.60
33	121	..	1.17
34	122	..	0.54
35	120	..	0.76
36	107	..	2.67
37	111	..	0.46
38	114	..	0.63
39	113	..	0.62
40	115	..	0.69
<b>Total ..</b>			<b>41.18</b>

**Outlet No. : Minor No. 4-A, Tail**

**village Javkheda**

1	31	..	2.37
2	30/2	..	1.71
3	30/1	..	1.70
4	28	..	1.82

**Schedule – contd.**

**Outlet No. : Minor No. 4-A, Tail**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Javkheda – contd.**

5	29	..	1.37
6	32	..	1.68
7	33	..	0.48
8	34/1-A/1-B	..	1.24
9	34/1-A/2-B	..	0.78
10	34/2	..	0.60
11	34/1-A/2-A	..	0.82
12	34/1-A/1-A	..	0.90
13	27/3	..	1.21
14	27/2	..	1.80
15	27/1	..	3.01
16	35/1	..	0.88
17	35/2	..	0.89
18	26	..	2.15
19	25	..	1.88
20	24/1	..	0.99
21	24/2	..	0.62
22	38	..	0.95
23	39	..	2.68
24	40	..	0.66
25	41	..	0.33
26	42	..	0.42
27	43	..	0.41
28	44	..	0.80

**Schedule – contd.**

**Outlet No. : Minor No. 1-A, OL 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Javkheda – contd.**

29	21/1	..	3.40
30	21/2	..	2.10
31	21/3	..	0.49
32	22/1	..	1.00
33	22/2	..	1.00
34	22/3	..	0.97
35	23/1	..	0.89
36	23/2	..	0.89
37	49	..	1.13
38	48/1	..	1.84
39	48/2	..	1.81
<b>Total ..</b>			<b>50.67</b>

**Outlet No. : Minor No. 4-A, OL 2**

1	36/1	..	0.48
2	36/2-A	..	0.25
3	36/2-B	..	0.24
4	37	..	0.01
5	60/2/1	..	1.68
6	60/2/2	..	2.00
7	60/1	..	1.33
8	61/2	..	1.69
9	61/1	..	0.90
10	62/1	..	0.80
11	62/2	..	1.73

**Schedule – contd.**

**Outlet No. : Minor No. 4-A, OL 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Javkheda – contd.**

12	63	..	2.62
13	106/1	..	0.80
14	106/2	..	1.41
15	108/1	..	0.80
16	108/2-A	..	0.78
17	108/2-B	..	0.78
18	109/1	..	1.48
19	109/2	..	1.47
<b>Total ..</b>			<b>21.25</b>

**Outlet No. : Minor No. 4-A, OL 1**

1	122/1	..	1.20
2	122/2	..	1.13
3	121/2	..	0.68
4	121/1	..	0.69
5	123/1	..	0.91
6	123/2-A	..	1.17
7	123/2-B	..	1.16
8	123/3	..	1.52
9	118/1	..	0.93
10	118/2	..	0.93
11	120	..	1.18
12	117/1	..	1.30
13	117/2	..	1.29
14	116	..	3.41

**Schedule – contd.**

**Outlet No. : Minor No. 4-A, OR 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Vikharan – contd.**

15	115/1	..	1.53
16	115/2	..	1.54
17	115/3	..	1.14
18	115/4	..	1.14
19	115/5-A/1	..	0.30
20	115/5-B	..	0.54
21	115/5-A/2	..	0.30
22	114/1	..	1.40
23	114/2	..	1.40
24	114/3	..	1.40
25	114/4	..	0.96
<b>Total ..</b>			<b>29.15</b>

**Outlet No. : Minor No. 4-A, OL 1**

**village Vikharan**

1	239	..	0.80
2	238	..	1.55
3	261/1	..	1.83
29	261/2	..	1.63
30	274	..	1.24
31	275	..	3.19
32	276	..	1.86
33	288	..	2.78
34	272/1	..	0.80
35	272/2	..	2.65
<b>Total ..</b>			<b>18.33</b>

**Schedule – contd.**

**Outlet No. : Minor No. 4-A, OR 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Vikharan – contd.**

1	242	..	0.61
2	240/1	..	1.46
3	240/2-A	..	1.09
4	240/2-B	..	1.09
5	240/3	..	1.46
6	240/4	..	0.86
7	237	..	1.55
8	236	..	0.88
9	233	..	1.24
10	234/1	..	0.73
11	234/2	..	0.73
12	235	..	1.72
13	278/1	..	1.16
14	278/2	..	1.20
15	277	..	1.92
16	241-A/1	..	2.42
17	241-B/1	..	0.92
18	241/2	..	3.28
19	243/2	..	0.87
20	243/1	..	0.88
21	245/1-B	..	1.15
22	245/1-A	..	1.15
23	245/2	..	0.91
24	244/2	..	1.32
25	244/1	..	1.32
<b>Total ..</b>			<b>31.92</b>

**Total of Water User's Association .. 192.50**

**SAMBHAJI JAGANNATH MANE,**  
Executive Engineer,  
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (६)/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटदाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

सिंचन प्रकल्पाचे नाव - लोअर गिरणा कालवा

उपविभागाचे नाव - पाटबंधारे उपविभाग, एरंडोल

सिंचन शाखा - सिंचन पाटशाखा, पाळधी २,  
तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव.

नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव. - प्रस्तावित पाणीवापर संस्था,  
लाडली, तालुका धरणगाव,  
जिल्हा जळगाव.

पाणीवापर संस्थेचे - १९४.६९ हेक्टर

एकूण क्षेत्र.

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

कालवा : निम्न गिरणा कालवा

आउटलेट क्रमांक : लाडली मायनर डावा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव लाडली

१	१५८/१-अ/३	..	१.०५
२	१५८/२	..	०.८१
३	१५८/१-अ/१	..	१.०३
४	१५८-अ/१/२/१	..	०.९३
५	१५८/१-ब	..	१.२८
६	१५८-अ/१/२-ब	..	०.१२
७	१८२/१	..	०.८२
८	१८१/१	..	०.६१
९	१८१/२	..	०.६१
१०	१८०	..	१.००
११	१७९	..	०.५२
१२	५८५	..	२.९९
१३	५८४	..	२.६६
१४	५८३	..	२.१०

एकूण ..

१६.५३

आउटलेट क्रमांक : लाडली मायनर डावा २

१	२१२/१	..	१.००
२	२१२/२	..	१.००
३	२१३/२-ब	..	०.५०
४	२१३/१	..	०.६१
५	२१३/२-अ	..	०.४०
६	२१७/१-अ	..	०.९१
७	२१७/२-ब	..	०.८०
८	२१७/१-ब	..	०.४०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : लाडली मायनर डावा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव लाडली — चालू

९	२११	..	१.४७
१०	२१०/१	..	१.४४
११	२०८	..	१.९९
१२	२०९/१	..	०.६९
१३	२०९/२-ब	..	१.०५
१४	२०७/१	..	१.०९
१५	२०७/२	..	१.०९
१६	२०७/३	..	१.१०
१७	२०५	..	०.५८
१८	२०६/१	..	०.२७
१९	२०६/२	..	०.२७
२०	२०१/२-ब	..	१.३७
२१	२०१	..	१.२१
२२	२०१-अ	..	१.६५
२३	१९०/१	..	०.३८
२४	१९०/२	..	०.६०
२५	१९८/१	..	१.८१
२६	१९६/१	..	०.४६
२७	१९६/२	..	०.४६
२८	१९५	..	०.८३
२९	१९९	..	०.३९
३०	१९४	..	०.८५
३१	१९८/२	..	१.१०
३२	२०९/२-अ	..	०.६९
३३	२१०/२	..	०.७५
३४	१९२/१	..	१.१४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : लाडली मायनर डावा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव लाडली — चालू

३५	१९२/२	..	१.१४
३६	१९३	..	०.७९
३७	१८९	..	३.८८
३८	१८७	..	०.७२
३९	१८८	..	०.६५
४०	१८६	..	०.७२
४१	१८५	..	०.६५
४२	१८३	..	१.२८
एकूण ..			४०.१८

आउटलेट क्रमांक : लाडली मायनर टेल

१	२४७/१	..	१.३२
२	२४७/२	..	१.४४
३	२३९/१-ब	..	०.९७
४	२३९/१-अ	..	०.४८
५	२३९/२	..	१.१७
६	२५०	..	०.१९
७	२५२	..	०.२०
८	२५३	..	०.२४
९	२४६/२	..	१.१८
१०	२४६/१	..	१.१८
११	२५१	..	०.६४
१२	२४५	..	१.३८
१३	२४१/१/१	..	२.३४
१४	२४१/२	..	१.३८
१५	२४०	..	२.०२
१६	२४३/३	..	०.७९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : लाडली मायनर टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव लाडली — चालू

१७	२४३/१	..	०.६०
१८	२४३/२	..	०.६०
१९	२३८	..	०.४७
२०	२३६	..	०.५५
२१	२३७	..	०.४८
२२	२३५	..	०.७०
२३	२३४	..	०.८१
२४	२३३	..	३.७४
२५	२३२/१	..	०.८७
२६	२३२/२	..	१.४७
२७	२२७/१-अ	..	०.३३
२८	२२७/१-ब	..	०.३३
२९	२२७/१-क	..	०.३३
३०	२२७/१-ड	..	०.४६
३१	२२७/१-ई	..	०.३३
३२	२२७/२-ई	..	०.२३
३३	२२७/२-ड	..	०.३४
३४	२२७/२-क	..	०.२३
३५	२२७/२-ब	..	०.२३
३६	२२७/२-अ	..	०.२३
३७	२३०	..	०.३६
३८	२२९	..	०.४०
३९	२२८	..	०.४०
४०	२२६	..	१.३२
४१	२३१	..	०.६१
४२	२२४	..	०.७१
४३	२२१	..	१.७२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : लाडली मायनर टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव लाडली — चालू

४४	२२२	..	१.०६
४५	२२३	..	०.५९
४६	२१५	..	०.९५
४७	२२०	..	०.२४
४८	२१९/१	..	०.५४
४९	२१९/२	..	०.५३
५०	२१६/१	..	०.६३
५१	२१६/२	..	०.४०
५२	२१४	..	१.०१
५३	२१८/१-अ	..	०.३५
५४	२१८/१-ब	..	०.३१
५५	२१८/२	..	०.४०

एकूण ..

४२.७८

आउटलेट क्रमांक : लाडली मायनर उजवा १

१	१५८-ब	..	०.८१
२	१५९	..	१.४१
३	१६०/१	..	१.२७
४	१६०/२	..	१.२७
५	१६१/१	..	०.७५
६	१६१/२	..	०.२१
७	१६८	..	१.३१
८	१६३	..	०.४८
९	१६२	..	०.४२
१०	१६४/१	..	०.४६
११	१६४/२	..	०.४५
१२	१६५	..	०.४२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : लाडली मायनर उजवा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
गाव लाडली — चालू		
१३	१६६	०.३०
१४	१६७	०.२५
१५	१६९	३.४७
१६	१७०	१.२७
१७	१७१	१.३१
१८	१७२	१.३६
१९	१७३	१.८६
२०	१७४	१.१२
२१	१८०	१.००
२२	१७९	०.५२
२३	१७८	०.५१
२४	१७७	१.२०
एकूण ..		२३.४३

आउटलेट क्रमांक : लाडली मायनर उजवा २

१	१३९/१	०.४७
२	१३९/२	०.४८
३	१४१	१.२१
४	१४०/४	१.४५
५	१४२	१.३८
६	१४०/३	०.९१
७	१४०/१	०.५९
८	१४०/२	०.५९
९	२१३/१	०.६१
१०	२१३/२-अ	०.४०
११	२१३/२-ब	०.५०
१२	१४३	०.८३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : लाडली मायनर उजवा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
गाव लाडली — चालू		
१३	१४४	०.८९
१४	१४५/२	१.१२
१५	१४५/१	०.८३
१६	२१०/१	२.४४
१७	१४६/१	०.६१
१८	१४६/२	०.८०
१९	१४६/३	०.६०
२०	१४६/४	०.४०
२१	१४७	०.९६
२२	१४८	०.९१
२३	१४९/१	०.९१
२४	१४९/२	१.३५
२५	२०३	०.५३
२६	२०२	०.४९
२७	२०४-अ	०.६७
२८	२०४-ब	०.६४
२९	१५०/१	०.३०
३०	१५०/२-अ	०.३०
३१	१५०/२-ब	१.०२
३२	१५१	२.०१
३३	१५२/२	०.४६
३४	२०१/१	१.२१
३५	२०१/२	०.७५
३६	२०१/२-ब	१.३७
३७	२०१/१	१.२१
३८	२०१/२-अ	१.६५
३९	२००	१.५२



अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : लाडली मायनर उजवा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
	गाव लाडली —	चालू
४०	१९९	२.३९
४१	१५३	१.३९
४२	१९२/१	१.१४
४३	१९२/२	१.१४
४४	१५४	१.९४
४५	१९४	०.९९
४६	१५५	०.९७
४७	१९०/१	०.३८
४८	१९०/२	०.६०
४९	१५६/१	०.९४
५०	१५६/२	०.७०
५१	१८४/१	१.६०
५२	१८४/२	०.९३
५३	१५७	१.०१
एकूण ..		५१.४९

आउटलेट क्रमांक : लाडली मायनर टेल

१	१२३	०.२७
२	१२४	०.९८
३	१२५	०.६३
४	१२६/१	०.५७
५	१२६/२-अ	०.८०
६	१२६/२-ब	०.८०
७	१२७	०.८३
८	१२८	०.९८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : लाडली मायनर उजवा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
	गाव लाडली —	चालू
९	१२९/१-अ	०.८०
१०	१२९/१-ब	०.४५
११	१२९/२	०.९०
१२	१३०	०.९१
१३	१३१/१	०.९६
१४	१३१/२	०.६४
१५	१३१/३-अ	०.३२
१६	१३१/३-ब	०.६४
१७	१३३	०.७५
१८	१३२	०.५०
१९	१३४/१	०.९८
२०	१३४/२	०.३१
२१	१३५	०.७९
२२	२२५/१	०.६१
२३	२२५/२	०.९१
२४	२२५/३	१.०५
२५	१३७	१.५५
२६	१३८/१	०.६८
२७	१३८/२	०.६७
एकूण ..		२०.२८

पाणीवापर संस्था एकूण .. १९४.६९

संभाजी जगन्नाथ माने,

कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.

*Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.*

**(See. Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)**

**(See. Rule 3.00)**

क्रमांक गिपावि/सिचन-६१५८ (६)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA at Major Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

**Project Name** - Girna Major Project  
**Irrigation Sub-Division.** - Irrigation Sub-Division, Erandol, district Jalgaon.  
**Section** - Irrigation Section, Paldhi-2, taluka Erandol, district Jalgaon.  
**Name of Water User Association** - Proposed Water User's Association, Ladali, taluka Dharangaon, district Jalgaon.  
**Total Area of Water User Association.** - 194.69 Hectare

## Schedule

### District Jalgaon, taluka Dharangaon

#### Canal : Lower Girna Canal

#### Outlet No. : Ladali Minor Left 1

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Ladali</b>		
1	158/1-A/3	1.05
2	158/2	0.81
3	158/1-A/1	1.03
4	158-A/1/2/1	0.93
5	158/1-B	1.28
6	158-A/1/2-B	0.12
7	182/1	0.82
8	181/1	0.61
9	181/2	0.61
10	180	1.00
11	179	0.52
12	585	2.99
13	584	2.66
14	583	2.10
<b>Total ..</b>		<b>16.53</b>

#### Outlet No. : Ladali Minor Left 2

1	212/1	1.00
2	212/2	1.00
3	213/2-B	0.50
4	213/1	0.61
5	213/2-A	0.40
6	217/1-A	0.91
7	217/2-B	0.80
8	217/1-B	0.40
9	211	1.47
10	210/1	1.44
11	208	1.99
12	209/1	0.69

**Schedule – contd.**

**Outlet No. : Ladali Minor Left 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Ladali – contd.**

13	209/2-B	..	1.05
14	207/1	..	1.09
15	207/2	..	1.09
16	207/3	..	1.10
17	205	..	0.58
18	206/1	..	0.27
19	206/2	..	0.27
20	201/2-B	..	1.37
21	201	..	1.21
22	201/A	..	1.65
23	190/1	..	0.38
24	190/2	..	0.60
25	198/1	..	1.81
26	196/1	..	0.46
27	196/2	..	0.46
28	195	..	0.83
29	199	..	0.39
30	194	..	0.85
31	198/2	..	1.10
32	209/2-A	..	0.69
33	210/2	..	0.75
34	192/1	..	1.14
35	192/2	..	1.14
36	193	..	0.79
37	189	..	3.88
38	187	..	0.72
39	188	..	0.65
40	186	..	0.72
41	185	..	0.65
42	183	..	1.28
<b>Total ..</b>			<b>40.18</b>

**Schedule – contd.**

**Outlet No. : Ladali Minor Tail**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Ladali – contd.**

1	247/1	..	1.32
2	247/2	..	1.44
3	239/1-B	..	0.97
4	239/1-A	..	0.48
5	239/2	..	1.17
6	250	..	0.19
7	252	..	0.20
8	253	..	0.24
9	246/2	..	1.18
10	246/1	..	1.18
11	251	..	0.64
12	245	..	1.38
13	241/1/1	..	2.34
14	241/2	..	1.38
15	240	..	2.02
16	243/3	..	0.79
17	243/1	..	0.60
18	243/2	..	0.60
19	238	..	0.47
20	236	..	0.55
21	237	..	0.48
22	235	..	0.70
23	234	..	0.81
24	233	..	3.74
25	232/1	..	0.87
26	232/2	..	1.47
27	227/1-A	..	0.33
28	227/1-B	..	0.33
29	227/1-C	..	0.33
30	227/1-D	..	0.46

**Schedule – contd.****Outlet No. : Ladali Minor Tail**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Ladali – contd.**

31	227/1-E	..	0.33
32	227/2-EE	..	0.23
33	227/2-D	..	0.34
34	227/2-C	..	0.23
35	227/2-B	..	0.23
36	227/2-A	..	0.23
37	230	..	0.36
38	229	..	0.40
39	228	..	0.40
40	226	..	1.32
41	231	..	0.61
42	224	..	0.71
43	221	..	1.72
44	222	..	1.06
45	223	..	0.59
46	215	..	0.95
47	220	..	0.24
48	219/1	..	0.54
49	219/2	..	0.53
50	216/1	..	0.63
51	216/2	..	0.40
52	214	..	1.01
53	218/1-A	..	0.35
54	218/1-B	..	0.31
55	218/2	..	0.40

**Total .. 42.78****Schedule – contd.****Outlet No. : Ladali Minor Right 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Ladali – contd.**

1	158-B	..	0.81
2	159	..	1.41
3	160/1	..	1.27
4	160/2	..	1.27
5	161/1	..	0.75
6	161/2	..	0.21
7	168	..	1.31
8	163	..	0.48
9	162	..	0.42
10	164/1	..	0.46
11	164/2	..	0.45
12	165	..	0.42
13	166	..	0.30
14	167	..	0.25
15	169	..	3.47
16	170	..	1.27
17	171	..	1.31
18	172	..	1.36
19	173	..	1.86
20	174	..	1.12
21	180	..	1.00
22	179	..	0.52
23	178	..	0.51
24	177	..	1.20

**Total .. 23.43**

**Schedule – contd.**

**Outlet No. : Ladali Minor Right 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Ladali – contd.**

1	139/1	..	0.47
2	139/2	..	0.48
3	141	..	1.21
4	140/4	..	1.45
5	142	..	1.38
6	140/3	..	0.91
7	140/1	..	0.59
8	140/2	..	0.59
9	213/1	..	0.61
10	213/2-A	..	0.40
11	213/2-B	..	0.50
12	143	..	0.83
13	144	..	0.89
14	145/2	..	1.12
15	145/1	..	0.83
16	210/1	..	2.44
17	146/1	..	0.61
18	146/2	..	0.80
19	146/3	..	0.60
20	146/4	..	0.40
21	147	..	0.96
22	148	..	0.91

**Schedule – contd.**

**Outlet No. : Ladali Minor Right 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Ladali – contd.**

23	149/1	..	0.91
24	149/2	..	1.35
25	203	..	0.53
26	202	..	0.49
27	204/A	..	0.67
28	204/B	..	0.64
29	150/1	..	0.30
30	150/2-A	..	0.30
31	150/2-B	..	1.02
32	151	..	2.01
33	152/2	..	0.46
34	201/1	..	1.21
35	201/2	..	0.75
36	201/2-B	..	1.37
37	201/1	..	1.21
38	201/2-A	..	1.65
39	200	..	1.52
40	199	..	2.39
41	153	..	1.39
42	192/1	..	1.14
43	192/2	..	1.14
44	154	..	1.94

**Schedule – contd.****Outlet No. : Ladali Minor Right 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)

**village Ladali – contd.**

45	194	..	0.99
46	155	..	0.97
47	190/1	..	0.38
48	190/2	..	0.60
49	156/1	..	0.94
50	156/2	..	0.70
51	184/1	..	1.60
52	184/2	..	0.93
53	157	..	1.01
<b>Total ..</b>			<b>51.49</b>

**Outlet No. : Ladali Minor Tail**

1	123	..	0.27
2	124	..	0.98
3	125	..	0.63
4	126/1	..	0.57
5	126/2-A	..	0.80
6	126/2-B	..	0.80
7	127	..	0.83
8	128	..	0.98
9	129/1-A	..	0.80
10	129/1-B	..	0.45
11	129/2	..	0.90

**Schedule – contd.****Outlet No. : Ladali Minor Tail**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)

**village Ladali – contd.**

12	130	..	0.91
13	131/1	..	0.96
14	131/2	..	0.64
15	131/3-A	..	0.32
16	131/3-B	..	0.64
17	133	..	0.75
18	132	..	0.50
19	134/1	..	0.98
20	134/2	..	0.31
21	135	..	0.79
22	225/1	..	0.61
23	225/2	..	0.91
24	225/3	..	1.05
25	137	..	1.55
26	138/1	..	0.68
27	138/2	..	0.67
<b>Total ..</b>			<b>20.28</b>

**Total of Water User's Association .. 194.69****SAMBHAJI JAGANNATH MANE,**

Executive Engineer,

Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (७)/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

**सिंचन प्रकल्पाचे नाव** - गिरणा मोठा प्रकल्प

**उपविभागाचे नाव** - पाटबंधारे उपविभाग, एरंडोल,  
जिल्हा जळगाव.

**सिंचन शाखा** - सिंचन पाटशाखा, पाळधी २,  
तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव.

**नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव.** - प्रस्तावित पाणीवापर संस्था,  
दोनगाव, तालुका एरंडोल,  
जिल्हा जळगाव.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र.** - ५४१.३१ हेक्टर

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल

कालवा : निम्न गिरणा कालवा

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
		<b>गाव फुलपाट</b>
१	१	२.४९
२	३	२.००
३	४	१.९०
४	५	०.६२
५	६	१.५०
६	७/१-अ	१.४४
७	७/१-ब	०.३०
८	७/२	०.९१
९	९/१	१.२३
१०	९/२	०.८१
११	८/१-अ	१.२७
१२	८/१-ब	०.९६
१३	८/२	०.५१
१४	१३/१	०.६८
१५	१३/२	०.६७
१६	१२	०.९४
१७	११	०.६४
१८	१०	३.२२
१९	१४/१	१.६०
२०	१४/२	१.५९
२१	१५/१	१.००
२२	१५/२-अ	०.५३
२३	१५/२-अ	०.६०
२४	१५/२-ब	१.१३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव फुलपाट — चालू

२५	१७/१	..	१.३२
२६	१६/१-अ	..	०.८७
२७	१६/१-ब	..	०.८८
२८	१६/१	..	०.८८
२९	१६/२-अ	..	१.६२
३०	१६/२-ब	..	१.१९
३१	१७/२	..	१.३६
३२	१८	..	१.८७
३३	१९	..	१.११
३४	२०/१	..	०.५७
३५	२०/२	..	०.५७
३६	२१/१	..	०.७७
३७	२१/२	..	०.७०
३८	२१/३	..	०.७०
३९	२१/४	..	०.७०
४०	२२/१-अ	..	०.७०
४१	२२/१-ब	..	०.६७
४२	२२/२	..	१.२९
४३	२५	..	१.३४
४४	२४	..	०.४८
४५	२३/१	..	२.२२
४६	२३/२	..	०.६०
४७	२६	..	२.५८
४८	२७	..	०.८८
४९	२८/१	..	२.१४
५०	२८/२	..	१.३४
५१	३१/१-अ	..	०.८९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव फुलपाट — चालू

५२	८४	..	१.१५
५३	८३	..	०.५०
५४	८२	..	०.७७
५५	८१	..	०.४२
५६	७९	..	१.५१
५७	८०/१	..	१.४९
५८	८०/२	..	१.५०
५९	७८	..	१.६७
६०	७७/१	..	२.९१
६१	७७/२	..	२.९१
६२	७४	..	२.६१
६३	७५	..	०.९८
६४	७६	..	०.७९
६५	७३/१	..	०.६२
६६	७३/२	..	०.३१
६७	७१/२	..	०.४१
६८	७१/१	..	०.४२
६९	७०	..	१.७३
७०	६७	..	०.६५
७१	६८	..	०.५७
७२	६९	..	२.०२
७३	२९	..	१.२९
७४	६६/१	..	१२.३८
७५	६६/२	..	०.६०
७६	६५/३	..	०.८७
७७	६५/२	..	१.१५
७८	६५/१	..	१.०१



अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव फुलपाट — चालू

७९	६५/१-अ	..	०.६२
८०	६५/१-ब	..	०.६०
८१	६३	..	०.५५
८२	६४	..	०.६२
८३	६१/२	..	०.९१
८४	६१/१	..	०.९०
८५	६०	..	१.०७
८६	७२	..	०.८९
८७	३२	..	१.१५
८८	३३/१	..	१.६२
८९	३३/२	..	१.६१

एकूण ..

११२.५६

गाव टहाकळी

१	१९१/१	..	०.५४
२	१९१/२	..	०.५६
३	१९१/३	..	०.५५
४	१९२/१	..	०.४७
५	१९२/२	..	०.४५
६	१९३/१-अ	..	१.४७
७	१९३/१-ब	..	०.७५
८	१९३/२	..	२.२१
९	१९४	..	१.२८
१०	१९५	..	२.८१
११	१९६	..	१.७३
१२	१९७	..	१.७१
१३	१९८	..	१.८६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव टहाकळी — चालू

१४	१९९/१	..	०.९९
१५	१९९/२	..	१.१५
१६	२९५	..	३.५७
१७	२९६/१	..	०.७६
१८	२९६/२	..	०.७६
१९	२९६/३	..	०.८१
२०	२९६/४	..	०.७६
२१	२९६/५	..	०.७६
२२	२९६/६	..	२.१०
२३	२९६/७	..	०.७६
२४	३११/१	..	२.१०
२५	३११/२	..	१.६७
२६	३१२/१	..	०.७४
२७	३१२/२	..	०.७४
२८	३१२/३	..	०.७३
२९	३१३/१	..	२.१५
३०	३१३/२	..	०.२५
३१	३१०	..	१.०२
३२	३०९	..	०.७८
३३	३०८	..	०.८७
३४	२००	..	३.२४
३५	२०१	..	३.७४
३६	२०२	..	३.३६
३७	२०३/१	..	०.९३
३८	२०३/२	..	०.९५
३९	२०८	..	०.९६
४०	२०९/१	..	०.६०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव टहाकळी — चालू

४१	२१०	..	१.००
४२	२११	..	३.२८
४३	२१२/१	..	१.२१
४४	२१२/२	..	१.२१
४५	२१३	..	१.९८
४६	२१४/१	..	१.१२
४७	२१५/२	..	१.२७
४८	२१५/१	..	०.८१
एकूण ..			६५.५२

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा २

१	२०७	..	१.३३
२	२०४	..	०.८६
३	२०४/२-अ	..	०.५३
४	२०४/२-ब	..	०.३२
५	२०४/३	..	०.८५
६	२०३/१	..	०.९४
७	२०५/१	..	०.७४
८	२०५/२	..	०.७४
९	२०५/३	..	०.८८
१०	२०६	..	०.७९
११	२१६	..	२.३९
१२	२१७	..	४.५६
१३	२१८/१/१-अ	..	१.८०
१४	२१८/१/२-अ	..	२.४२
१५	२१८/१-ब	..	१.२१
१६	२१९-अ	..	१.३२
१७	२१९/२	..	०.३६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव टहाकळी — चालू

१८	२२०/१	..	१.१०
१९	२२०/२	..	१.०५
२०	२२१/१	..	१.२१
२१	२२१/२	..	१.२१
२२	२२१/३-अ	..	१.६३
२३	२२१/३-ब	..	१.६३
२४	२२२/१	..	१.४४
२५	२२३/१/१-अ	..	०.४०
२६	२२३/१/२-अ	..	०.२४
२७	२२३/१-ब	..	०.४०
२८	२२३/२	..	१.०४
२९	२२३/३-ब	..	०.५३
३०	२१८/२-अ	..	०.६०
३१	२१८/२-ब	..	१.२१
३२	२२४/१	..	१.३३
३३	२२४/२	..	१.३४
३४	२२४/३	..	१.३३
३५	२२५	..	०.६१
३६	२२६	..	१.३६
३७	२३६/१	..	१.३६
३८	२३६/२	..	१.३६
३९	२३७	..	३.१६
४०	२३८/१	..	०.५५
४१	२३८/२	..	१.१०
४२	२३८/३-अ	..	०.५५
४३	२३८/३-ब	..	०.५५
४४	२३५	..	०.०९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव टहाकळी — चालू

४५	२३४	..	१.७३
४६	२३३	..	१.७१
४७	२३२/१	..	१.८०
४८	२३२/२	..	१.७९
४९	२३२/३	..	१.७९
५०	२३१/१	..	१.४३
५१	२३०	..	१.०१
५२	२३०/१-ब	..	१.०१
५३	२३०/२-अ	..	१.१९
५४	२३०/२-ब	..	०.६१
५५	२३०/३	..	२.०२
५६	२३०/४	..	१.८२
५७	२३०/५	..	१.७३
५८	२६८	..	०.८८
५९	२६९	..	१.९८
६०	२७०	..	२.०७
६१	२७१	..	१.६९
६२	२७२	..	०.०६
६३	२७३	..	०.२०
६४	२७४	..	१.३९
६५	२३१/२	..	१.४६
६६	२३१/३	..	१.४६
६७	२७५/१	..	१.१३
६८	२७५/२	..	१.१४
६९	२६६	..	१.५२
७०	२६७	..	१.९९
७१	२६५	..	१.४३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव टहाकळी — चालू

७२	२६४	..	१.०४
७३	२७६/१-अ	..	१.२२
७४	२७६/१-ब	..	०.५६
७५	२७६/२	..	०.६१
७६	२६३	..	०.४६
७७	२६२	..	१.२३
७८	२६१/१	..	०.६४
७९	२५९/१	..	१.४६
८०	२५९/२	..	१.२८
८१	२५९/३	..	१.३७
८२	२५८	..	०.५३
८३	२५७/२	..	०.५९
८४	२५७/१	..	०.४०
८५	२५६	..	१.००
८६	२५५	..	४.१२
८७	२५४	..	१.६०
८८	२५३	..	०.३४
८९	२५२	..	१.००
९०	२५१	..	०.३३
९१	२५०	..	२.८९
९२	२४८	..	१.८४
९३	२८५	..	१.०१
९४	२८६	..	१.४१
९५	२८८	..	०.५०
९६	२८९	..	०.४५
९७	२९०/२	..	१.५६
९८	२६१	..	०.६३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव टहाकळी — चालू

९९	२६१/३	..	०.६४
१००	२८४	..	०.४८
१०१	२८७	..	०.४८
१०२	२८१	..	२.७४
१०३	२८२	..	०.८२
१०४	२८०/१-अ	..	१.७३
१०५	२८०/१-ब	..	०.९४
१०६	२८०/२	..	०.८०
१०७	२८३	..	०.४७
१०८	२७९	..	१.७५
१०९	२७८	..	१.६२
११०	२७७	..	०.६१
१११	२७७/२/१-अ	..	१.५०
११२	२७७/२/२-अ	..	१.५०
११३	२७७/२-ब	..	१.८४
११४	२९१/१	..	१.५६
११५	२९१/२	..	०.७४
११६	२९२/१	..	०.५९
११७	२९३/१	..	०.३०
११८	२९३/२-अ/१	..	०.३६
११९	२९३/२-अ/२	..	०.४०
१२०	२९३/२-ब/१	..	०.३७
१२१	२९३/२-ब/२	..	०.३९
१२२	२९३/२/१	..	०.२८
१२३	२९३/२/२	..	०.५०
१२४	२९७	..	१.३७
१२५	२९८	..	०.६८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव टहाकळी — चालू

१२६	२९९/१	..	०.१२
१२७	२९९/२	..	०.०७
१२८	३००/१	..	०.०७
१२९	३००/२	..	०.११
१३०	३०१/१	..	०.०७
१३१	३०१/२	..	०.१४
१३२	३०२	..	०.२६
१३३	२७७/२-अ/१-ब	..	०.५७
१३४	३०३	..	०.२६
१३५	३०४/१	..	०.५१
१३६	३०४/२	..	०.२४
१३७	३०५/१	..	०.२९
१३८	३०५/२	..	०.५४
१३९	३०६/१	..	०.३७
१४०	३०६/२	..	०.३१
१४१	३०७/१	..	०.७०
१४२	३०७/२	..	०.७०
१४३	३०७/३	..	०.७०
१४४	३०७/४	..	०.७१
१४५	२३९/१	..	१.३६
१४६	२३९/२-अ	..	०.८१
१४७	२३९/२-ब	..	०.४०
१४८	२३९/३	..	१.९४
१४९	२४०	..	१.५६
१५०	२४१	..	१.५४
१५१	२४२	..	१.५५
१५२	२४३	..	१.७१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव टहाकळी — चालू

१५३	२४४/१	..	०.७५
१५४	२४४/२	..	४.१५
१५५	२४५	..	१.०८
१५६	२४६	..	२.६०
१५७	२४७/१	..	०.८९
१५८	२४७/२-अ	..	०.८९
१५९	२४७/२-ब	..	०.९०
१६०	२४९/२	..	२.०५
१६१	२६६	..	१.५२
१६२	२६१/४	..	०.७४
१६३	२२२/२	..	१.४४
१६४	२१४/२	..	१.१२
१६५	२४९/१-अ	..	०.९५
१६६	२४९/१-ब	..	१.२०
१६७	२१४/३	..	१.१३
१६८	२४९/१-ब	..	१.३२

एकूण .. १८४.३३

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा ३

गाव दोनगाव बुद्रुक

१	३९८/१	..	१.२०
२	३९८/२	..	१.००
३	३९८/३	..	१.००
४	३९८/४	..	१.०१
५	३९७/१-अ	..	१.००
६	३९७/१-ब/१	..	१.६०
७	३९७/१-ब/२	..	१.००

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा ३

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव दोनगाव बुद्रुक — चालू

८	३९७/२-अ	..	१.१९
९	३९७/२-ब	..	१.१९
१०	३९७/२	..	१.१९
११	३९६	..	२.७७
१२	३९४	..	१.०४
१३	३९३	..	०.९०
१४	३९२	..	०.९९
१५	३९१/१	..	१.९४
१६	३९१/२	..	१.९४
१७	३९१/३-अ	..	०.८१
१८	३९१/३-ब	..	०.९७
१९	३९०/१	..	१.५८
२०	३९०/२	..	१.५८
२१	४००/२-ब	..	०.६०
२२	४००/२-अ/१	..	०.४५
२३	४००/२-अ/२	..	०.९५

२४ ३८८ .. १.४८

२५ ३९५/१ .. ०.७१

२६ ३९५/२ .. ०.६५

२७ ३९५/३ .. ०.६५

२८ ३८९/१ .. ०.८१

२९ ३८९/२ .. ०.८१

३० ३८६ .. १.७७

३१ ३८५/१ .. ०.६७

३२ ३८५/२ .. ०.९१

एकूण .. ३६.३६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा ४

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव दोनगाव बुद्रुक — चालू

१	४७०	..	४.०३
२	४६९	..	१.४३
३	४६८/२	..	०.५१
४	४६८/१	..	१.२०
५	३९९/१	..	२.५८
६	३९९/२	..	२.००
७	३९९/३	..	०.५०
८	३९९/४	..	०.५०
९	३९९/५	..	२.००
१०	३९९/६	..	२.००
११	३९९/७	..	२.५०
१२	३९९/८	..	१.५०
१३	४०१	..	४.३१
१४	४०२/१	..	१.८३
१५	४०२/२	..	१.८२
१६	३८७	..	१.५६
१७	४००/१-अ	..	१.४०
१८	४००/१-ब	..	१.३९
१९	३८३/१	..	१.८०
२०	३८३/२	..	१.८०
२१	३८३/३-अ	..	१.०८
२२	३८३/३-ब/१	..	०.८०
२३	३८३/३-ब/२	..	१.३७

एकूण ..

३९.९१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा ५

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव दोनगाव बुद्रुक — चालू

१	४७२/१-अ	..	०.६१
२	४७२/१-ब	..	१.५१
३	४७२/२-अ	..	१.५३
४	४७२/२-ब/१	..	०.३१
५	४७२/२-ब/२	..	०.३०
६	४७१/१	..	३.३२
७	४७१/२	..	३.३२
८	४६४/१	..	१.३५
९	४६४/२	..	३.०७
१०	४६५/१	..	०.६९
११	४६५/२	..	०.८३
१२	४६५/३	..	०.३९
१३	४६५/४	..	०.८३
१४	४६३	..	१.७२
१५	४६६	..	१.५५
१६	४६७	..	१.००
१७	४६०/१	..	१.४१
१८	४६०/२	..	०.९०
१९	४५९/१	..	१.१२
२०	४५९/२	..	१.१३
२१	४५८	..	१.१०
२२	४५७	..	१.१९
२३	४५६	..	२.२८
२४	४०३/१	..	१.०१
२५	४०३/२	..	०.५०
२६	४०३/३	..	०.५०
२७	४०३/४	..	१.०१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा ५

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव दोनगाव बुद्रुक — चालू

२८	४०४/१	..	०.८१
२९	४०४/२	..	०.४५
३०	४०४/३	..	०.४५
३१	४०४/४-अ	..	०.८१
३२	४०४/४-ब	..	०.४८
३३	४०५/१	..	०.७२
३४	४०५/२	..	०.८१
३५	४०६	..	१.५०
३६	४०७	..	१.५०
३७	४०९	..	२.०२
३८	४०९/१	..	२.०३
३९	४०९/३/१	..	०.८२
४०	४०९/३-ब	..	१.२०
४१	४१०/१-अ	..	०.६०
४२	४१०/१-ब	..	०.६०
४३	४१०/२-अ	..	०.९१
४४	४१०/२-ब	..	०.५०
४५	४१०/३	..	०.४०
४६	४११/१-अ	..	०.८९
४७	४११/१-ब	..	०.६१
४८	४११/२	..	१.२२
४९	४७७	..	१.४०
५०	४७६	..	१.४०
५१	४७५	..	१.३८
५२	४७४/१	..	१.५८
५३	४७४/२	..	१.५८
५४	४७३/१	..	०.६०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा ५

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव दोनगाव बुद्रुक — चालू

५५	४७३/२	..	३.२४
५६	४७८/१	..	०.७५
५७	४७८/२	..	०.७६
५८	४७८/३	..	०.७५
५९	४७९/२	..	०.६१
६०	४७९/१	..	२.६२
६१	४७९/२-अ	..	१.००
६२	४७९/२-ब	..	१.०३
६३	४८३	..	३.१८
६४	४८४/१	..	१.००
६५	४८४/२	..	१.००
६६	४८०/१	..	०.८१
६७	४८०/२	..	०.८१
६८	४८०/३	..	०.९१
६९	४८०/४	..	०.९१
७०	४८२/१-अ	..	०.५९
७१	४८२/१-ब	..	०.५९
७२	४८२/२	..	१.२१
७३	४८१/१	..	१.३५
७४	४८१/२-अ	..	०.८१
७५	४८१/२-अ/१	..	०.५४
७६	४६२/१	..	३.४१
७७	४६२/२	..	४.२४
७८	४६१	..	१.१७
७९	४५५/१	..	१.७१
८०	४५४	..	१.५२
८१	४५४/१	..	१.५२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा ५

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव दोनगाव बुद्रुक — चालू

८२	४५३	..	१.५२
८३	४५२	..	१.५६
८४	४४९	..	२.०३
८५	४५०	..	१.८१
८६	४५१/१-अ	..	०.४९
८७	४५१/१-ब	..	०.६०
८८	४४८	..	२.१२
८९	४४७	..	०.९०
९०	४४६/१	..	१.००
९१	४४२/१	..	०.६१
९२	४४२/२-अ	..	०.७६
९३	४४२/२-ब	..	०.६१
९४	४४३/१	..	०.६१
९५	४४३/२-अ	..	०.५६
९६	४४३/२-ब	..	०.३०
९७	४४४	..	०.९०
९८	४४५/१	..	०.५६
९९	४४५/२	..	०.५५
१००	४४५/३	..	०.५५
१०१	४१९/१	..	०.६१
१०२	४१९/२-अ	..	०.६८
१०३	४१९/२-ब	..	१.२८
१०४	५१०	..	१.८९
१०५	५११/१-अ	..	०.६०
१०६	५११/१-ब/१	..	१.३०
१०७	५११/१-ब/२	..	०.१५
१०८	५११/२	..	०.६०
१०९	५०९	..	४.६७

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका उजवा ५

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव दोनगाव बुद्रुक — चालू

११०	५०४	..	२.०१
१११	४८६/१	..	०.३०
११२	४८६/२	..	१.२९
११३	४८५/१	..	०.७७
११४	४८५/२	..	०.७८
११५	४८८/१-अ	..	०.८०
११६	४८८/१-ब	..	०.८०
११७	४८८/२	..	१.९६
११८	४८९	..	०.८४
११९	४९०	..	०.७५
१२०	४९१	..	०.६६
१२१	४९२/२	..	०.३०
१२२	४९३	..	१.०७
१२३	४३८/१	..	०.९०
१२४	४३८/२	..	०.९०
१२५	४३८/३	..	१.३५
१२६	४३८/४	..	१.४२
१२७	४३९	..	५.००
१२८	४०८	..	१.५३
१२९	४५१/२	..	१.५१
१३०	४९४/१	..	०.२४
१३१	४९४/२	..	०.६१
१३२	४१७/१	..	०.४९
१३३	४१७/२	..	०.४९
१३४	४९९/१	..	०.८४
१३५	४९९/२	..	०.८८
१३६	४९९/३	..	०.८८

एकूण ..

१५८.९८



अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर मायनर उजवा ६

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव दोनगाव बुद्रुक — चालू

१	४४१	..	३.७२
२	४२३	..	१.२५
३	४२०/१	..	०.९५
४	४२०/२	..	०.५९
५	४२०/२-अ	..	०.५२
६	४२०/२-ब	..	०.५२
७	४२०/२	..	०.५२
८	४१७/१	..	०.४९
९	४१७/२	..	०.४९
१०	२६१	..	१.२१
११	२६२/१	..	१.७६
१२	२६२/२-अ	..	०.८९
१३	२६२/२-ब	..	०.८८
१४	२६३	..	१.२४

एकूण .. १५.०३

आउटलेट क्रमांक : चांदसर मायनर उजवा ७

१	४२५	..	१.४२
२	४२३	..	१.००
३	४२२/१-ब	..	०.५२
४	४२२/२-ब	..	१.२२
५	४२२/२-अ/१	..	०.६०
६	४२२/२/२	..	०.६०
७	४२९/२-ब/३	..	२.३७
८	४२२/१-अ	..	०.५२
९	४२२/२-अ	..	१.२२
१०	२३०/१-अ	..	१.१२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर मायनर उजवा ७

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव दोनगाव बुद्रुक — चालू

११	२३०/१-ब/२	..	०.५६
१२	२३०/१	..	१.१२
१३	२३०/१/२/२	..	०.५६
१४	२३०/२	..	०.३०
१५	२३१/१-अ	..	०.३०
१६	२३१/१-ब	..	१.४८
१७	२३१/२	..	१.७८
१८	२३१/३	..	१.७८
१९	२३१/४-अ	..	०.८९
२०	१४८/३-ब	..	०.९१
२१	१४८/३-ब/३	..	०.९१
२२	३४४/३-ब/२	..	१.०४
२३	४२४/१	..	०.८२
२४	४२४/२	..	०.८१

२५ ४२४/३ .. ०.८१

एकूण .. २४.६६

आउटलेट क्रमांक : चांदसर मायनर उजवा ८

१	४९७	..	०.५१
२	४९८/१	..	०.५७
३	४९८/२	..	०.२८
४	४९६	..	०.७१
५	४९५	..	१.९१
६	४९९/१	..	०.७४
७	४९९/१/१	..	०.७४
८	४९९/२	..	०.७३
९	४९९/३	..	०.७४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर मायनर उजवा ८

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
गाव दोनगाव बुद्रुक — चालू		
१०	४३६	१.००
११	४३७/१-अ	०.७३
१२	४३७/१-ब	०.७३
१३	४३७/२	१.४७
१४	४३७/३	१.४७
१५	४३७/४	१.४७
१६	४३७/५	१.४७
१७	४३१	४.६५
१८	४३२	०.८९
१९	४३४	०.७४
२०	४३५	१.०९
२१	४३०	१.९५
२२	४४०/१	२.००
२३	४४०/२	२.९६
२४	४२९	१.८४
२५	४२८/१	१.९४
२६	४२८/२	१.९४
२७	४२७/१	३.१४
२८	४२७/२	०.४४
२९	४२७/२-अ	१.८०
३०	४२६/१-अ	१.५८
३१	४२६/२-अ	१.५८
३२	४२६/१-ब	१.५८
३३	४२६/२-ब	१.५८
३४	२२८	१.५३
३५	२२९/१-ब/१	०.६१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर मायनर उजवा ८

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
गाव दोनगाव बुद्रुक — चालू		
३६	२२९/२-अ/१/२	१.२०
३७	२२९/१-ब/२	०.६०
३८	२२९/२-ब/२-अ	०.६७
३९	२२९/२-ब/२-ब	०.६७
४०	२२७/१	१.६२
४१	२२७/२-अ/१	०.४७
४२	२२७/२-अ/२	०.३५
४३	२२७/२-ब	१.००
४४	२२६/१	०.७१
४५	२२६/२	०.३०
४६	२२६/३	०.३५
४७	२२६/४	०.३१
४८	२२६/५	०.३५
४९	२२६/६	१.०१
५०	२३२/१	०.८१
५१	२३२/२-अ	०.४५
५२	२३२/२-ब	०.४५
५३	२३४/१	०.६१
५४	२३४/२-अ/२	०.८८
५५	२३४/२-अ/१	०.३१
५६	२३४/२-अ/२	०.३३
५७	२३४/२-ब	०.३०
५८	२३५/१	१.३७
५९	२३५/२-अ	०.६०
६०	२३५/२-ब	०.६१
एकूण ..		६५.४४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर मायनर उजवा ९

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव दोनगाव बुद्रुक — चालू

१	२२४	..	१.६८
२	२२३/३	..	१.८०
३	२२३/३/२	..	०.८९
४	२२३/१	..	२.७०
५	२२२/३	..	१.४५
६	२२२/२	..	१.४५
७	२२२/१	..	१.४५
८	२२०	..	१.३९
९	२२१/१	..	०.७२
१०	२२१/२	..	०.६१
११	२२७/२-ब	..	०.९०

एकूण .. १५.०४

आउटलेट क्रमांक : चांदसर मायनर उजवा १०

१	५०३	..	२.३८
२	५०२	..	०.२९
३	५०१	..	०.३२
४	५००	..	०.५८
५	४३६	..	१.७७
६	४३५	..	१.०९
७	४३१	..	४.६५
८	४३३	..	०.२९
९	४	..	१.५२
१०	१०/१	..	१.२०
११	१०/२	..	१.०४
१२	१०/३	..	०.९३
१३	११	..	२.९९
१४	१२	..	३.००

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर मायनर उजवा १०

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव दोनगाव बुद्रुक — चालू

१५	७०/१	..	१.७०
१६	७०/२-अ/१	..	१.६५
१७	७०/२-अ/२	..	०.४८
१८	७१/१-ब	..	०.५०
१९	७०/२-ब	..	०.६०
२०	७१/१-अ	..	०.७५
२१	७१/२	..	१.००
२२	७१/३	..	०.३२
२३	७१/३-अ	..	०.३२
२४	७२/१	..	०.६२
२५	७२/२	..	२.७८
२६	७३	..	०.४७
२७	७४/१-अ	..	०.६०
२८	७४/१-ब	..	१.२५
२९	७५	..	०.४२
३०	७६	..	१.४८
३१	७७/१	..	०.७२
३२	७७/२	..	०.३४
३३	७८	..	१.८३
३४	७९/१	..	०.९६
३५	७९/२	..	०.९६
३६	७९/४	..	०.७७
३७	७९/५	..	०.४७
३८	१६१	..	१.०६
३९	१६२/१	..	०.२८
४०	१६२/२	..	०.२८
४१	१६३	..	१.८८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर मायनर उजवा १०

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव दोनगाव बुद्रुक — चालू

४२	१६४	..	१.१७
४३	१६४/१	..	१.१६
४४	९/१	..	०.५७
४५	९/२	..	१.००
४६	८	..	१.२६
४७	१२	..	३.००
४८	६५/१	..	१.२९
४९	६२/२	..	१.२९
५०	६९/१	..	०.९३
५१	६९/२	..	०.९३
५२	६८/१	..	१.८५
५३	६८/२-अ	..	१.२१
५४	६८/२-ब	..	१.२०
५५	९४	..	२.५७
५६	९३	..	०.९९
५७	९१	..	४.०५
५८	८९/१-अ	..	०.३०
५९	८९/१-ब	..	०.४५
६०	८९/२-अ	..	०.३०
६१	८९/२-ब	..	०.४५
६२	८९/३	..	०.७५
६३	८७	..	१.६५
६४	८६	..	१.६४
६५	८५/१	..	०.३३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर मायनर उजवा १०

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव दोनगाव बुद्रुक — चालू

६६	८५/२	..	०.३३
६७	८४/१	..	०.७५
६८	८४/२	..	०.७४
६९	८४/३	..	०.७४
७०	८१/१	..	०.३०
७१	८१/२	..	०.९९
७२	१६४/२	..	०.५९
७३	८०	..	०.४८
७४	१६०	..	१.४४
७५	१५९	..	१.०८
७६	१५८/३	..	०.३२
७७	१५८/२	..	०.३२
७८	१५८/१	..	०.६४
७९	१५७	..	०.७५
८०	५०५	..	०.५७
८१	५०६	..	०.६४
८२	५०७	..	०.३६
८३	५०८	..	१.८९

एकूण ..

८९.८१

पाणीवापर संस्था एकूण ..

५४१.३१

संभाजी जगन्नाथ माने,

कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.

*Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.*

**(See. Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)**

**(See. Rule 3.00)**

क्रमांक गिपावि/सिचन-६१५८ (७)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA at Major Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

**Project Name** - Girna Major Project  
**Irrigation Sub-Division.** - Irrigation Sub-Division, Erandol, district Jalgaon.  
**Section** - Irrigation Section, Paldhi-2, taluka Dharangaon, district Jalgaon.  
**Name of Water User Association** - Proposed Water User's Association, Dongaon, taluka Erandol, district Jalgaon.  
**Total Area of Water User Association.** - 541.31 Hectare

**Schedule**

**District Jalgaon, taluka Dharangaon**

**Canal : Lower Girna Canal**

**Outlet No. : Chandser Dy. Right 1**

Sr. No.	Gat No.		Area
1	2		3 H.A. (C.C.A.)
village Fulpat			
1	1	..	2.49
2	3	..	2.00
3	4	..	1.90
4	5	..	0.62
5	6	..	1.50
6	7/1-A	..	1.44
7	7/1-B	..	0.30
8	7/2	..	0.91
9	9/1	..	1.23
10	9/2	..	0.81
11	8/1-A	..	1.27
12	8/1-B	..	0.96
13	8/2	..	0.51
14	13/1	..	0.68
15	13/2	..	0.67
16	12	..	0.94
17	11	..	0.64
18	10	..	3.22
19	14/1	..	1.60
20	14/2	..	1.59
21	15/1	..	1.00
22	15/2-A	..	0.53
23	15/2-A	..	0.60
24	15/2-B	..	1.13
25	17/1	..	1.32
26	16/1-A	..	0.87
27	16/1-B	..	0.88
28	16/1-C	..	0.88
29	16/2-A	..	1.62

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Fulpat – contd.**

30	16/2-B	..	1.19
31	17/2	..	1.36
32	18	..	1.87
33	19	..	1.11
34	20/1	..	0.57
35	20/2	..	0.57
36	21/1	..	0.77
37	21/2	..	0.70
38	21/3	..	0.70
39	21/4	..	0.70
40	22/1-A	..	0.70
41	22/1-B	..	0.67
42	22/2	..	1.29
43	25	..	1.34
44	24	..	0.48
45	23/1	..	2.22
46	23/2	..	0.60
47	26	..	2.58
48	27	..	0.88
49	28/1	..	2.14
50	28/2	..	1.34
51	31/1-A	..	0.89
52	84	..	1.15
53	83	..	0.50
54	82	..	0.77
55	81	..	0.42
56	79	..	1.51
57	80/1	..	1.49
58	80/2	..	1.50
59	78	..	1.67

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Fulpat – contd.**

60	77/1	..	2.91
61	77/2	..	2.91
62	74	..	2.61
63	75	..	0.98
64	76	..	0.79
65	73/1	..	0.62
66	73/2	..	0.31
67	71/2	..	0.41
68	71/1	..	0.42
69	70	..	1.73
70	67	..	0.65
71	68	..	0.57
72	69	..	2.02
73	29	..	1.29
74	66/1	..	12.38
75	66/2	..	0.60
76	65/3	..	0.87
77	65/2	..	1.15
78	65/1-C	..	1.01
79	65/1-A	..	0.62
80	65/1-B	..	0.60
81	63	..	0.55
82	64	..	0.62
83	61/2	..	0.91
84	61/1	..	0.90
85	60	..	1.07
86	72	..	0.89
87	32	..	1.15
88	33/1	..	1.62
89	33/2	..	1.61

**Total .. 112.56**

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Tahakali**

1	191/1	..	0.54
2	191/2	..	0.56
3	191/3	..	0.55
4	192/1	..	0.47
5	192/2	..	0.45
6	193/1-A	..	1.47
7	193/1-B	..	0.75
8	193/2	..	2.21
9	194	..	1.28
10	195	..	2.81
11	196	..	1.73
12	197	..	1.71
13	198	..	1.86
14	199/1	..	0.99
15	199/2	..	1.15
16	295	..	3.57
17	296/1	..	0.76
18	296/2	..	0.76
19	296/3	..	0.81
20	296/4	..	0.76
21	296/5	..	0.76
22	296/6	..	2.10
23	296/7	..	0.76
24	311/1	..	2.10
25	311/2	..	1.67
26	312/1	..	0.74
27	312/2	..	0.74
28	312/3	..	0.73
29	313/1	..	2.15
30	313/2	..	0.25

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Tahakali – contd.**

31	310	..	1.02
32	309	..	0.78
33	308	..	0.87
34	200	..	3.24
35	201	..	3.74
36	202	..	3.36
37	203/1	..	0.93
38	203/2	..	0.95
39	208	..	0.96
40	209/1	..	0.60
41	210	..	1.00
42	211	..	3.28
43	212/1	..	1.21
44	212/2	..	1.21
45	213	..	1.98
46	214/1	..	1.12
47	215/2	..	1.27
48	215/1	..	0.81
<b>Total ..</b>			<b>65.52</b>

**Outlet No. : Chandser Dy. Right 2**

1	207	..	1.33
2	204	..	0.86
3	204/2-A	..	0.53
4	204/2-B	..	0.32
5	204/3	..	0.85
6	203/1	..	0.94
7	205/1	..	0.74
8	205/2	..	0.74
9	205/3	..	0.88
10	206	..	0.79

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Tahakali – contd.**

11	216	..	2.39
12	217	..	4.56
13	218/1/1-A	..	1.80
14	218/1/2-A	..	2.42
15	218/1-B	..	1.21
16	219-A	..	1.32
17	219/2	..	0.36
18	220/1	..	1.10
19	220/2	..	1.05
20	221/1	..	1.21
21	221/2	..	1.21
22	221/3-A	..	1.63
23	221/3-B	..	1.63
24	222/1	..	1.44
25	223/1/1-A	..	0.40
26	223/1/2-A	..	0.24
27	223/1-B	..	0.40
28	223/2	..	1.04
29	223/3-B	..	0.53
30	218/2-A	..	0.60
31	218/2-B	..	1.21
32	224/1	..	1.33
33	224/2	..	1.34
34	224/3	..	1.33
35	225	..	0.61
36	226	..	1.36
37	236/1	..	1.36
38	236/2	..	1.36
39	237	..	3.16
40	238/1	..	0.55

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Tahakali – contd.**

41	238/2	..	1.10
42	238/3-A	..	0.55
43	238/3-B	..	0.55
44	235	..	0.09
45	234	..	1.73
46	233	..	1.71
47	232/1	..	1.80
48	232/2	..	1.79
49	232/3	..	1.79
50	231/1	..	1.43
51	230	..	1.01
52	230/1-B	..	1.01
53	230/2-A	..	1.19
54	230/2-B	..	0.61
55	230/3	..	2.02
56	230/4	..	1.82
57	230/5	..	1.73
58	268	..	0.88
59	269	..	1.98
60	270	..	2.07
61	271	..	1.69
62	272	..	0.06
63	273	..	0.20
64	274	..	1.39
65	231/2	..	1.46
66	231/3	..	1.46
67	275/1	..	1.13
68	275/2	..	1.14
69	266	..	1.52
70	267	..	1.99



**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Tahakali – contd.**

71	265	..	1.43
72	264	..	1.04
73	276/1-A	..	1.22
74	276/1-B	..	0.56
75	276/2	..	0.61
76	263	..	0.46
77	262	..	1.23
78	261/1	..	0.64
79	259/1	..	1.46
80	259/2	..	1.28
81	259/3	..	1.37
82	258	..	0.53
83	257/2	..	0.59
84	257/1	..	0.40
85	256	..	1.00
86	255	..	4.12
87	254	..	1.60
88	253	..	0.34
89	252	..	1.00
90	251	..	0.33
91	250	..	2.89
92	248	..	1.84
93	285	..	1.01
94	286	..	1.41
95	288	..	0.50
96	289	..	0.45
97	290/2	..	1.56
98	261	..	0.63
99	261/3	..	0.64
100	284	..	0.48

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Tahakali – contd.**

101	287	..	0.48
102	281	..	2.74
103	282	..	0.82
104	280/1-A	..	1.73
105	280/1-B	..	0.94
106	280/2	..	0.80
107	283	..	0.47
108	279	..	1.75
109	278	..	1.62
110	277	..	0.61
111	277/2/1-A	..	1.50
112	277/2/2-A	..	1.50
113	277/2-B	..	1.84
114	291/1	..	1.56
115	291/2	..	0.74
116	292/1	..	0.59
117	293/1	..	0.30
118	293/2-A/1	..	0.36
119	293/2-A/2	..	0.40
120	293/2-B/1	..	0.37
121	293/2-B/2	..	0.39
122	293/2-C/1	..	0.28
123	293/2-C/2	..	0.50
124	297	..	1.37
125	298	..	0.68
126	299/1	..	0.12
127	299/2	..	0.07
128	300/1	..	0.07
129	300/2	..	0.11
130	301/1	..	0.07

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Tahakali – contd.**

131	301/2	..	0.14
132	302	..	0.26
133	277/2-A/1-B	..	0.57
134	303	..	0.26
135	304/1	..	0.51
136	304/2	..	0.24
137	305/1	..	0.29
138	305/2	..	0.54
139	306/1	..	0.37
140	306/2	..	0.31
141	307/1	..	0.70
142	307/2	..	0.70
143	307/3	..	0.70
144	307/4	..	0.71
145	239/1	..	1.36
146	239/2-A	..	0.81
147	239/2-B	..	0.40
148	239/3	..	1.94
149	240	..	1.56
150	241	..	1.54
151	242	..	1.55
152	243	..	1.71
153	244/1	..	0.75
154	244/2	..	4.15
155	245	..	1.08
156	246	..	2.60
157	247/1	..	0.89
158	247/2-A	..	0.89
159	247/2-B	..	0.90
160	249/2	..	2.05

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Tahakali – contd.**

161	266	..	1.52
162	261/4	..	0.74
163	222/2	..	1.44
164	214/2	..	1.12
165	249/1-A	..	0.95
166	249/1-B	..	1.20
167	214/3	..	1.13
168	249/1-B	..	1.32
<b>Total ..</b>			<b>184.33</b>

**Outlet No. : Chandser Dy. Right 3**

**village Dongaon**

1	398/1	..	1.20
2	398/2	..	1.00
3	398/3	..	1.00
4	398/4	..	1.01
5	397/1-A	..	1.00
6	397/1-B/1	..	1.60
7	397/1-B/2	..	1.00
8	397/2-A	..	1.19
9	397/2-B	..	1.19
10	397/2-C	..	1.19
11	396	..	2.77
12	394	..	1.04
13	393	..	0.90
14	392	..	0.99
15	391/1	..	1.94
16	391/2	..	1.94
17	391/3-A	..	0.81
18	391/3-B	..	0.97
19	390/1	..	1.58

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Dongaon – contd.**

20	390/2	..	1.58
21	400/2-B	..	0.60
22	400/2-A/1	..	0.45
23	400/2-A/2	..	0.95
24	388	..	1.48
25	395/1	..	0.71
26	395/2	..	0.65
27	395/3	..	0.65
28	389/1	..	0.81
29	389/2	..	0.81
30	386	..	1.77
31	385/1	..	0.67
32	385/2	..	0.91
<b>Total ..</b>			<b>36.36</b>

**Outlet No. : Chandser Dy. Right 4**

1	470	..	4.03
2	469	..	1.43
3	468/2	..	0.51
4	468/1	..	1.20
5	399/1	..	2.58
6	399/2	..	2.00
7	399/3	..	0.50
8	399/4	..	0.50
9	399/5	..	2.00
10	399/6	..	2.00
11	399/7	..	2.50
12	399/8	..	1.50
13	401	..	4.31
14	402/1	..	1.83
15	402/2	..	1.82

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 4**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Dongaon – contd.**

16	387	..	1.56
17	400/1-A	..	1.40
18	400/1-B	..	1.39
19	383/1	..	1.80
20	383/2	..	1.80
21	383/3-A	..	1.08
22	383/3-B/1	..	0.80
23	383/3-B/2	..	1.37
<b>Total ..</b>			<b>39.91</b>

**Outlet No. : Chandser Dy. Right 5**

1	472/1-A	..	0.61
2	472/1-B	..	1.51
3	472/2-A	..	1.53
4	472/2-B/1	..	0.31
5	472/2-B/2	..	0.30
6	471/1	..	3.32
7	471/2	..	3.32
8	464/1	..	1.35
9	464/2	..	3.07
10	465/1	..	0.69
11	465/2	..	0.83
12	465/3	..	0.39
13	465/4	..	0.83
14	463	..	1.72
15	466	..	1.55
16	467	..	1.00
17	460/1	..	1.41
18	460/2	..	0.90
19	459/1	..	1.12
20	459/2	..	1.13

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 5**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Dongaon – contd.**

21	458	..	1.10
22	457	..	1.19
23	456	..	2.28
24	403/1	..	1.01
25	403/2	..	0.50
26	403/3	..	0.50
27	403/4	..	1.01
28	404/1	..	0.81
29	404/2	..	0.45
30	404/3	..	0.45
31	404/4-A	..	0.81
32	404/4-B	..	0.48
33	405/1	..	0.72
34	405/2	..	0.81
35	406	..	1.50
36	407	..	1.50
37	409	..	2.02
38	409/1	..	2.03
39	409/3/1	..	0.82
40	409/3-B	..	1.20
41	410/1-A	..	0.60
42	410/1-B	..	0.60
43	410/2-A	..	0.91
44	410/2-B	..	0.50
45	410/3	..	0.40
46	411/1-A	..	0.89
47	411/1-B	..	0.61
48	411/2	..	1.22
49	477	..	1.40
50	476	..	1.40

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 5**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Dongaon – contd.**

51	475	..	1.38
52	474/1	..	1.58
53	474/2	..	1.58
54	473/1	..	0.60
55	473/2	..	3.24
56	478/1	..	0.75
57	478/2	..	0.76
58	478/3	..	0.75
59	479/2-C	..	0.61
60	479/1	..	2.62
61	479/2-A	..	1.00
62	479/2-B	..	1.03
63	483	..	3.18
64	484/1	..	1.00
65	484/2	..	1.00
66	480/1	..	0.81
67	480/2	..	0.81
68	480/3	..	0.91
69	480/4	..	0.91
70	482/1-A	..	0.59
71	482/1-B	..	0.59
72	482/2	..	1.21
73	481/1	..	1.35
74	481/2-A	..	0.81
75	481/2-A/1	..	0.54
76	462/1	..	3.41
77	462/2	..	4.24
78	461	..	1.17
79	455/1	..	1.71
80	454	..	1.52

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 5**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Dongaon – contd.**

81	454/1	..	1.52
82	453	..	1.52
83	452	..	1.56
84	449	..	2.03
85	450	..	1.81
86	451/1-A	..	0.49
87	451/1-B	..	0.60
88	448	..	2.12
89	447	..	0.90
90	446/1	..	1.00
91	442/1	..	0.61
92	442/2-A	..	0.76
93	442/2-B	..	0.61
94	443/1	..	0.61
95	443/2-A	..	0.56
96	443/2-B	..	0.30
97	444	..	0.90
98	445/1	..	0.56
99	445/2	..	0.55
100	445/3	..	0.55
101	419/1	..	0.61
102	419/2-A	..	0.68
103	419/2-B	..	1.28
104	510	..	1.89
105	511/1-A	..	0.60
106	511/1-B/1	..	1.30
107	511/1-B/2	..	0.15
108	511/2	..	0.60
109	509	..	4.67

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 5**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Dongaon – contd.**

110	504	..	2.01
111	486/1	..	0.30
112	486/2	..	1.29
113	485/1	..	0.77
114	485/2	..	0.78
115	488/1-A	..	0.80
116	488/1-B	..	0.80
117	488/2	..	1.96
118	489	..	0.84
119	490	..	0.75
120	491	..	0.66
121	492/2	..	0.30
122	493	..	1.07
123	438/1	..	0.90
124	438/2	..	0.90
125	438/3	..	1.35
126	438/4	..	1.42
127	439	..	5.00
128	408	..	1.53
129	451/2	..	1.51
130	494/1	..	0.24
131	494/2	..	0.61
132	417/1	..	0.49
133	417/2	..	0.49
134	499/1	..	0.84
135	499/2	..	0.88
136	499/3	..	0.88

**Total .. 158.98**

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 6**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Dongaon – contd.**

1	441	..	3.72
2	423	..	1.25
3	420/1	..	0.95
4	420/2	..	0.59
5	420/2-A	..	0.52
6	420/2-B	..	0.52
7	420/2-C	..	0.52
8	417/1	..	0.49
9	417/2	..	0.49
10	261	..	1.21
11	262/1	..	1.76
12	262/2-A	..	0.89
13	262/2-B	..	0.88
14	263	..	1.24
<b>Total ..</b>			<b>15.03</b>

**Outlet No. : Chandser Dy. Right 7**

1	425	..	1.42
2	423	..	1.00
3	422/1-C	..	0.52
4	422/2-B	..	1.22
5	422/2-A/1	..	0.60
6	422/2-C/2	..	0.60
7	429/2-B/3	..	2.37
8	422/1-A	..	0.52
9	422/2-A	..	1.22
10	230/1-A	..	1.12

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 7**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Dongaon – contd.**

11	230/1-B/2	..	0.56
12	230/1-C	..	1.12
13	230/1/2/2	..	0.56
14	230/2	..	0.30
15	231/1-A	..	0.30
16	231/1-B	..	1.48
17	231/2	..	1.78
18	231/3	..	1.78
19	231/4-A	..	0.89
20	148/3-B	..	0.91
21	148/3-B/3	..	0.91
22	344/3-B/2	..	1.04
23	424/1	..	0.82
24	424/2	..	0.81
25	424/3	..	0.81

**Total .. 24.66**

**Outlet No. : Chandser Dy. Right 8**

1	497	..	0.51
2	498/1	..	0.57
3	498/2	..	0.28
4	496	..	0.71
5	495	..	1.91
6	499/1	..	0.74
7	499/1/1	..	0.74
8	499/2	..	0.73
9	499/3	..	0.74

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 8**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Dongaon – contd.**

10	436	..	1.00
11	437/1-A	..	0.73
12	437/1-B	..	0.73
13	437/2	..	1.47
14	437/3	..	1.47
15	437/4	..	1.47
16	437/5	..	1.47
17	431	..	4.65
18	432	..	0.89
19	434	..	0.74
20	435	..	1.09
21	430	..	1.95
22	440/1	..	2.00
23	440/2	..	2.96
24	429	..	1.84
25	428/1	..	1.94
26	428/2	..	1.94
27	427/1	..	3.14
28	427/2-C	..	0.44
29	427/2-A	..	1.80
30	426/1-A	..	1.58
31	426/2-A	..	1.58
32	426/1-B	..	1.58
33	426/2-B	..	1.58
34	228	..	1.53
35	229/1-B/1	..	0.61

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 8**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Dongaon – contd.**

36	229/2-A/1/2	..	1.20
37	229/1-B/2	..	0.60
38	229/2-B/2-A	..	0.67
39	229/2-B/2-B	..	0.67
40	227/1	..	1.62
41	227/2-A/1	..	0.47
42	227/2-A/2	..	0.35
43	227/2-B	..	1.00
44	226/1	..	0.71
45	226/2	..	0.30
46	226/3	..	0.35
47	226/4	..	0.31
48	226/5	..	0.35
49	226/6	..	1.01
50	232/1	..	0.81
51	232/2-A	..	0.45
52	232/2-B	..	0.45
53	234/1	..	0.61
54	234/2-A/2	..	0.88
55	234/2-A/1	..	0.31
56	234/2-A/2	..	0.33
57	234/2-B	..	0.30
58	235/1	..	1.37
59	235/2-A	..	0.60
60	235/2-B	..	0.61
<b>Total ..</b>			<b>65.44</b>

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 9**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Dongaon – contd.**

1	224	..	1.68
2	223/3	..	1.80
3	223/3/2	..	0.89
4	223/1	..	2.70
5	222/3	..	1.45
6	222/2	..	1.45
7	222/1	..	1.45
8	220	..	1.39
9	221/1	..	0.72
10	221/2	..	0.61
11	227/2-B	..	0.90
<b>Total ..</b>			<b>15.04</b>

**Outlet No. : Chandser Dy. Right 10**

1	503	..	2.38
2	502	..	0.29
3	501	..	0.32
4	500	..	0.58
5	436	..	1.77
6	435	..	1.09
7	431	..	4.65
8	433	..	0.29
9	4	..	1.52
10	10/1	..	1.20
11	10/2	..	1.04
12	10/3	..	0.93
13	11	..	2.99

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 10**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Dongaon – contd.**

14	12	..	3.00
15	70/1	..	1.70
16	70/2-A/1	..	1.65
17	70/2-A/2	..	0.48
18	71/1-B	..	0.50
19	70/2-B	..	0.60
20	71/1-A	..	0.75
21	71/2	..	1.00
22	71/3	..	0.32
23	71/3-A	..	0.32
24	72/1	..	0.62
25	72/2	..	2.78
26	73	..	0.47
27	74/1-A	..	0.60
28	74/1-B	..	1.25
29	75	..	0.42
30	76	..	1.48
31	77/1	..	0.72
32	77/2	..	0.34
33	78	..	1.83
34	79/1	..	0.96
35	79/2	..	0.96
36	71/4	..	0.77
37	71/5	..	0.47
38	161	..	1.06
39	162/1	..	0.28



**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 10**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Dongaon – contd.**

40	162/2	..	0.28
41	163	..	1.88
42	164	..	1.17
43	164/1	..	1.16
44	9/1	..	0.57
45	9/2	..	1.00
46	8	..	1.26
47	12	..	3.00
48	65/1	..	1.29
49	62/2	..	1.29
50	69/1	..	0.93
51	69/2	..	0.93
52	68/1	..	1.85
53	68/2-A	..	1.21
54	68/2-B	..	1.20
55	94	..	2.57
56	93	..	0.99
57	91	..	4.05
58	89/1-A	..	0.30
59	89/1-B	..	0.45
60	89/2-A	..	0.30
61	89/2-B	..	0.45
62	89/3	..	0.75
63	87	..	1.65
64	86	..	1.64
65	85/1	..	0.33

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Dy. Right 10**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Dongaon – contd.**

66	85/2	..	0.33
67	84/1	..	0.75
68	84/2	..	0.74
69	84/3	..	0.74
70	81/1	..	0.30
71	81/2	..	0.99
72	164/2-C	..	0.59
73	80	..	0.48
74	160	..	1.44
75	159	..	1.08
76	158/3	..	0.32
77	158/2	..	0.32
78	158/1	..	0.64
79	157	..	0.75
80	505	..	0.57
81	506	..	0.64
82	507	..	0.36
83	508	..	1.89

**Total .. 89.81**

**Total of Water User's Association .. 541.31**

**SAMBHAJI JAGANNATH MANE,**  
Executive Engineer,  
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (८)/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

**सिंचन प्रकल्पाचे नाव** - गिरणा मोठा प्रकल्प

**उपविभागाचे नाव** - पाटबंधारे उपविभाग, एरंडोल

**सिंचन शाखा** - सिंचन पाटशाखा, पाळधी - २,  
तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव.

**नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव.** - प्रस्तावित पाणीवापर संस्था,  
रेल, तालुका धरणगाव,  
जिल्हा जळगाव.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र.** - ६७४.६५ हेक्टर

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

कालवा : निम्न गिरणा कालवा

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका डावा ११

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
		गाव रेल
१	२००	१.३०
२	१९९	१.२९
३	१९८/१	०.५३
४	१९८/२	०.४५
५	१७३	१.९६
६	१७४	१.३२
७	१७६	१.३५
८	१७०	१.१९
९	१६९	१.६९
१०	१६५/१	०.४४
११	१६५/२	०.४४
१२	१६५/३	०.४२
१३	१६५/४	०.४२
१४	१६४/१	१.३०
१५	१६४/२	१.४८
१६	१६२	१.४५
१७	१६१	१.४१
१८	१६०/१	१.३०
१९	१६०/२	१.५०
२०	१६०/३	१.५०
२१	१५९/१	१.२६
२२	१५९/१	१.२०
२३	१५९/३/१	०.२५
२४	१५९/३/२	०.५३
२५	१५४	०.८३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका डावा ११

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव रेल — चालू

२६	१३९/१-अ	..	०.४५
२७	१३९/१-ब/१	..	०.६०
२८	१३९/१-ब/२	..	०.१७
२९	१३९/२-अ	..	०.४४
३०	१३९/२-ब	..	०.७८
३१	१३६/१	..	०.९५
३२	१३६/२	..	०.९५
३३	१३७	..	१.५५
३४	१३८/१	..	३.६८
३५	१३८/२	..	१.३४
३६	१७३	..	५.०७
३७	१७४	..	१.३२
३८	१६३/१	..	१.८१
३९	१६३/२	..	१.८१
४०	१५८/१	..	०.९१
४१	१५८/२	..	०.९१
४२	१५८/३	..	०.९१
४३	१५७	..	०.९८
४४	१५५	..	१.३५
४५	१५३/१	..	०.४०
४६	१५३/२/१	..	०.३५
४७	१५३/२	..	०.४४
४८	१४०/१	..	१.०३
४९	१४०/२	..	१.०४
५०	१७५	..	२.६८
५१	१५६	..	०.७०
५२	१५२	..	०.३१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चांदसर वितरिका डावा ११

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव रेल — चालू

५३	१५१	..	०.३४
५४	१५०	..	०.१६
५५	१५०	..	०.१७
		एकूण	६०.४१

आउटलेट क्रमांक : रेल मायनर उजवा १

गाव दोनगाव बु.॥

१	३८	..	२.३२
२	२१/२-ब	..	२.२२
३	३४	..	१.२३
४	२५/२-अ	..	१.०४
५	२५/२-ब	..	१.०४
६	३३	..	१.२५
७	३२	..	१.६२
८	३१/१/२-ब	..	१.५०
९	३१/२-अ/२	..	१.०५
१०	३१/२-अ/३	..	१.०५
११	३१/१	..	१.५०
१२	३१/२	..	३.९९
१३	२३/१	..	०.७८
१४	५३	..	१.५७
१५	२७/२	..	१.१५
१६	२७/१	..	१.१६
१७	२६	..	२.०६
१८	२५/१-अ	..	१.५०
१९	२४	..	०.७५
२०	२३/२	..	०.७८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर उजवा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव दोनगाव बु.॥ — चालू

२१	२२	..	०.६८
२२	२१/२-अ	..	०.३०
२३	२०/१-अ	..	१.४०
२४	२०/१-ब	..	१.३९
२५	२१/१-अ	..	०.७५
२६	५७/१	..	१.११
२७	५७/२-ब	..	०.८०
२८	५७/२-अ	..	०.८१
२९	५७/३	..	०.८१
३०	५७/४	..	०.८१
३१	१०३	..	१.४४
३२	५८/१	..	०.४५
३३	५८/२-अ	..	०.४४
३४	५८/२-ब	..	०.५६
३५	५८/३	..	०.५६
३६	२०/२	..	०.४०
३७	२१/१-ब	..	२०.५७
३८	५८/४	..	०.५६
३९	५८/५	..	०.५५
४०	५८/६	..	०.५६
४१	५९	..	१.०९
४२	६०	..	१.५२
४३	६१	..	१.२८
४४	१०२/१-अ/२	..	१.४६
४५	१०२/१-अ/२/१	..	१.४६
४६	१०२/१-ब/१	..	०.८२
४७	१०२/१-ब/२	..	०.६०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर उजवा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव दोनगाव बु.॥ — चालू

४८	१०२/२	..	१.६१
४९	१०१/१	..	०.९१
५०	१०१/२/२	..	१.४५
५१	१००	..	१.६५
५२	१२६/१	..	१.५७
५३	९८/१	..	०.८२
५४	९८/२	..	०.४२
५५	१२८	..	१.७६
५६	१२९	..	०.९५
५७	१३०	..	१.५५
५८	१३१	..	२.८७
५९	१३२	..	०.८७
६०	१३३	..	०.८८
६१	१३४/१	..	०.२५
६२	१३४/२	..	०.२५
६३	१३४/३	..	०.५०
६४	१३५	..	१.८७
६५	१३६	..	२.५१
६६	१४६	..	१.४५
६७	१४५	..	१.४५
६८	१०२/१-ब	..	०.७५
६९	१०२/२/१	..	१.५१
७०	१२६/२	..	१.५१
७१	१२६/३	..	०.६९
७२	१२६/४	..	०.६८
७३	१४०	..	१.६२
७४	१४४/१-अ	..	१.२८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर उजवा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव दोनगाव बु.॥ — चालू

७५	१४४/१/३	..	०.३०
७६	१४४/२	..	०.११
७७	१४४/२-ब	..	१.२७
७८	६५/१	..	१.२९
७९	६५/२	..	१.२९
८०	६६/१	..	०.५९
८१	६६/२	..	०.५८
८२	६७	..	३.४४
८३	६४/१	..	१.१२
८४	६४/२	..	१.१२
८५	६३/२	..	०.७९
८६	६३/१	..	०.८०
८७	६२	..	१.४६
८८	९४	..	२.५७
८९	९५/१-अ	..	०.३०
९०	९५/२-अ	..	०.४०
९१	९५/१-ब	..	०.९२
९२	९५/२-ब	..	०.३६
९३	९५/२	..	०.४०
९४	९६/१	..	०.९७
९५	९६/२-अ	..	०.४०
९६	९६/२-ब	..	०.५७
९७	९७	..	१.०१
९८	८८/१	..	१.३०
९९	८८/२	..	१.२९
१००	८९/३	..	०.७५
१०१	८९/१-अ	..	०.३०
१०२	८९/२-अ	..	०.३०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर उजवा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव दोनगाव बु.॥ — चालू

१०३	८९/१-ब	..	०.४०
१०४	८९/२-ब	..	०.४५
१०५	९०	..	१.६२
१०६	८३/अ	..	३.३८
१०७	८३/ब	..	१.७२
१०८	८२/१	..	१.६४
१०९	८२/२	..	१.१९
११०	५१२	..	०.४६
१११	१४७	..	०.९३
११२	१५९	..	१.१४
११३	१४८/१	..	०.६६
११४	१४८/२	..	०.६६
११५	१४८/३	..	०.६६
११६	१४८/४	..	०.६८
११७	१४९	..	०.६८
११८	१५०	..	०.७५
११९	१५१	..	०.२७
१२०	१५२	..	०.५५
१२१	१५४/१	..	०.९०
१२२	१५४/२-अ	..	०.६३
१२३	१५४/२-ब/२	..	१.००
१२४	१५४/२-ब/१	..	१.००

एकूण

..

१५२.२४

आउटलेट क्रमांक : रेल मायनर उजवा २

गाव दोनगाव बु.॥

१	४६/२	..	१.९८
२	४६/१	..	१.९७

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर उजवा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव दोनगाव बु.॥ — चालू

३	५०	..	१.२६
४	५१	..	०.५४
५	५२	..	०.४३
६	४९	..	२.७१
७	५५/१	..	१.४३
८	५५/२	..	१.४४
९	५६	..	२.२६
१०	१०८/१	..	१.२१
११	१०८/२	..	०.८३
१२	१०७	..	२.८९
१३	१०४	..	०.८१
१४	१०५	..	१.०२
१५	१०६	..	१.२५
१६	११८/१	..	१.७७
१७	११८/२	..	०.७५
१८	११८/३	..	०.७५
१९	११८/४	..	१.२०
२०	१२५	..	२.०२
२१	१२४	..	०.९७
२२	१३७	..	१.११
२३	१३९	..	१.१८
२४	१४२/४	..	०.५६
२५	१४२/१	..	०.५६
२६	१४३	..	१.१७
२७	१११	..	१.८८
२८	११०	..	१.२१
२९	१०९	..	१.८१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर उजवा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव दोनगाव बु.॥ — चालू

३०	११२	..	१.५५
३१	१४२	..	०.५६
३२	१४३	..	०.५६
३३	१११	..	१.२४
३४	११४	..	१.२९
३५	११५	..	०.९२
३६	११६/१	..	०.७३
३७	११६/२	..	०.८१
३८	११६/१-ब	..	०.६९
३९	११७/१	..	०.८४
४०	११७/२	..	०.८५
४१	११९	..	१.२२
४२	१२०/२	..	०.५८
४३	१२१/२	..	०.७२
४४	१२१/१/२	..	०.५१
४५	१२२/१	..	०.८०
४६	१२२/२	..	०.६५
४७	१२३/३	..	०.६१
४८	१२३	..	०.९०
४९	१४१	..	५.२६
५०	१२१/२	..	०.३३

एकूण

..

६०.५९

आउटलेट क्रमांक : रेल मायनर उजवा २

गाव रेल

१	९१/ब	..	१.७३
२	९१/अ	..	१.६२
३	९२/१	..	०.७८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर उजवा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव रेल — चालू

४	९२/२	..	०.७८
५	९२/३	..	०.७५
६	९२/४	..	०.६०
७	९२/५	..	०.६०
८	९२/६	..	०.९७
९	१०२/१	..	२.९५
१०	१०२/२	..	१.६०
११	१०३/१	..	०.५७
१२	१०३/२	..	०.५७
१३	१०४/१	..	०.५३
१४	१०४/२	..	०.४८
१५	१०५	..	१.३९
१६	१०६/१-अ	..	०.६०
१७	१०६/१-ब	..	०.८१
१८	१०६/२	..	०.४६
१९	१०६/३	..	०.३१
२०	१०६/४	..	०.३१
२१	१०८/२	..	०.९०
२२	१०९/१	..	०.४६
२३	१०९/२-अ	..	०.४८
२४	१०९/२-ब	..	०.४६
२५	१२७/१	..	०.९८
२६	१२७/२	..	०.९८
२७	१२७/३	..	१.००
२८	१२८	..	०.८८
२९	१२९/१	..	०.४८
३०	१२९/२	..	०.४८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर उजवा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव रेल — चालू

३१	९९	..	०.६३
३२	१००	..	०.४३
३३	९७	..	०.८२
३४	९६/१	..	०.२८
३५	९५	..	०.२४
३६	९६/२	..	०.२८
३७	९८	..	०.७३
३८	९४	..	०.२६
३९	९३/अ	..	०.३६
४०	९२/२	..	०.७०
४१	९३/३	..	०.७१
४२	९३/४-अ	..	१.२७
४३	९३/४-ब	..	०.४२
४४	१०७	..	०.७४
४५	१११	..	०.९९
४६	११४	..	०.७२
४७	११५/१	..	२.९५
४८	११०/१	..	१.९५
४९	१८२	..	०.३२
५०	१८१	..	२.५२
५१	१८३	..	०.४०
५२	११२	..	०.४२

एकूण

..

४३.६५

आउटलेट क्रमांक : रेल मायनर डावा १

गाव रेल

१	१२१/१	..	०.६४
२	१२१/२	..	०.६२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर डावा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रेल — चालू

३	१२३/१	..	१.०८
४	१२३/२	..	१.११
५	१२३/३-अ	..	०.४५
६	१२३/२-ब	..	०.६१
७	१२२	..	०.६०
८	१३५	..	०.७२
९	१३१	..	०.१९
१०	१३२	..	०.२९
११	१३३	..	०.३६
१२	१३४	..	२.०१
१३	१३०	..	०.२३
१४	१३०/१	..	०.२३
१५	१३०/३	..	०.२३
१६	१३०/४	..	०.२३
१७	१७२	..	१.६४
एकूण		..	११.२४

आउटलेट क्रमांक : रेल मायनर डावा २

गाव रेल

१	२०२/४	..	१.१७
२	२२४	..	०.८३
३	२२५	..	०.७८
४	१२५/२	..	०.४०
५	२२१/१	..	१.६७
६	२२१/३	..	०.८३
७	२२०	..	१.८३
८	२१९	..	१.१३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर डावा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रेल — चालू

९	२२६	..	१.१२
१०	२२७	..	१.३२
११	२१८/१	..	०.४१
१२	२१८/२	..	०.४२
१३	२१८/३	..	०.४२
१४	२२२	..	१.११
१५	२२१/१	..	०.७४
१६	२०२/१	..	१.१७
१७	२०२/२	..	१.१७
१८	२०२/३	..	०.७९
१९	२०३/१	..	१.७३
२०	२०३/२	..	१.७४
२१	१९७/१	..	१.१०
२२	१९७/२	..	१.११
२३	१९३/३	..	१.७७
२४	१६६/१	..	०.६१
२५	१६६/२	..	०.६३
२६	२१७	..	१.१७
२७	१९४	..	१.६०
२८	१९५/१	..	१.११
२९	१९५/२	..	०.१०
३०	१७८	..	१.८९
३१	१९७/३-ब	..	०.५४
३२	१७७	..	१.९९
३३	१६८/१	..	१.७४
३४	१६८/२	..	०.४५
३५	१६७/१-अ	..	०.१५



अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर डावा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रेल — चालू

३६	१६७/१-ब	..	०.१५
३७	१६७/२	..	०.३०
३८	१६७/३	..	०.३०
३९	१६७/४	..	०.३०
४०	१६७/५	..	०.३०
४१	११७	..	१.३६
४२	११८	..	०.२५
४३	११९/१	..	०.६३
४४	११९/२	..	०.६२
४५	१२०/१	..	०.४९
४६	१२०/२	..	०.४९
४७	१२०/३	..	०.४८
४८	१२४	..	०.५४
४९	१२५	..	१.०९

एकूण .. ४४.०४

आउटलेट क्रमांक : रेल मायनर पुच्छ

गाव रेल

१	४०/१	..	०.७०
२	४०/२	..	१.५१
३	४०/३	..	०.८७
४	४०/४	..	१.७५
५	४२/१	..	०.९५
६	४२/३	..	०.९३
७	४२/२	..	०.९५
८	४२/४	..	०.७०
९	४७	..	१.४४
१०	४५	..	१.४३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर पुच्छ

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रेल — चालू

११	४४/१	..	१.५५
१२	४४/२	..	१.११
१३	४६	..	४.२८
१४	६४/२	..	३.९०
१५	७१	..	१.२४
१६	७०	..	१.२१
१७	६९/१	..	०.८३
१८	६९/२	..	०.८३
१९	८६	..	०.५४
२०	८४	..	०.६९
२१	८२	..	१.१८
२२	८१/१	..	०.६७
२३	८१/२	..	१.००
२४	६२	..	२.५०

२५ ६३ .. २.४४

२६ ७२/१ .. १.६०

२७ ७२/२ .. १.६०

२८ ७३/१ .. ०.३०

२९ ७३/२ .. ०.३१

३० ७३/३ .. ०.३१

३१ ७३/४ .. ०.३१

३२ ७३/५ .. ०.३१

३३ ७४/१ .. ०.२८

३४ ७४/२ .. ०.२८

३५ ७४/३ .. ०.२८

३६ ७५/१ .. ०.६०

३७ ७५/२ .. ०.८८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर पुच्छ

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रेल — चालू

३८	७५/३	..	०.८९
३९	८३	..	१.६५
४०	३३	..	०.३०
४१	३४	..	०.३२
४२	३५	..	०.५५
४३	३६	..	०.८७
४४	३७	..	१.६०
४५	३७/१	..	१.६०
४६	३८	..	०.५७
४७	३९	..	०.८१
४८	५०	..	०.९६
४९	५१	..	१.००
५०	५२	..	०.९०
५१	५३	..	१.०३
५२	६१/१	..	०.६३
५३	६१/२	..	०.९०
५४	६०/१	..	०.९०
५५	६०/२	..	०.४५
५६	६०/३	..	१.३५
५७	५९/१	..	१.१५
५८	५९/२	..	१.१६
५९	७६/१	..	१.५०
६०	७६/२-अ/१	..	१.८१
६१	७६/२-ब	..	१.२०
६२	७७	..	१.०३
६३	७८/१	..	१.३२
६४	७८/२	..	१.२०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर पुच्छ

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रेल — चालू

६५	७६/२-अ	..	०.३०
६६	७९	..	१.१२
६७	८०/१	..	१.२१
६८	३१/२	..	०.६६
६९	३१/३	..	०.६६
७०	३१/४	..	१.९८
७१	३१/५	..	१.४०
७२	३१/६	..	०.४५
७३	३१/७	..	०.९०
७४	३१/८	..	०.७५
७५	३१/९	..	०.७५
७६	३१/१०	..	१.५५
७७	८०/२	..	१.२०
७८	१८८/१	..	२.१२
७९	१८८/२	..	०.८१
८०	१८८/३	..	०.४०
८१	२४	..	०.७३
८२	२५	..	०.६०
८३	२६	..	०.७०
८४	२७	..	०.४६
८५	२८	..	०.८२
८६	२९	..	०.४१
८७	३१/१	..	०.६६
८८	२३/१	..	१.८२
८९	२३/२	..	१.८२
९०	२३/३	..	२.४२
९१	२२	..	०.८९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर पुच्छ

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रेल — चालू

९२	२१	०.२६
९३	२०	०.५८
९४	१९/१	१.११
९५	१९/२	०.५६
९६	१९/३	०.५७
९७	१८/१	१.१३
९८	१८/२	०.४५
९९	१५/१	०.८१
१००	३०	१.३४
१०१	१७/२	०.५१
१०२	१७/३	०.५०
१०३	१७/१	०.५०
१०४	१३	०.४५
१०५	१५/१	०.७१
१०६	१२	०.४५
१०७	१६/४	०.३०
१०८	१५/२	०.७०
१०९	१६/२	०.७०
११०	१६/३	०.७०
१११	११/२	०.५१
११२	१०	०.६०
११३	९	०.४३
११४	८	०.७३
११५	७	०.६४
११६	२/१	०.४५
११७	२/२	१.४१
११८	५५	१.१८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर पुच्छ

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रेल — चालू

११९	५४	०.७९
१२०	५६/१	१.५०
१२१	५७	१.८७
१२२	५६/२	१.६५
एकूण		१२१.५९

आउटलेट क्रमांक : रेल मायनर डावा ३

गाव रेल

१	३०९/१	०.६३
२	३०९/२	०.६४
३	३०८	०.४७
४	३०७	०.९०
५	३०६	१.३०
६	३०५	०.२३
७	३१०	०.२२
८	३११	०.४३
९	३१२	०.४५
१०	३१३	०.९७
११	३१६	१.५०
१२	३०४/१-अ	०.८२
१३	३०४/१-ब	०.८२
१४	३००	१.२६
१५	२९९	०.८०
१६	२९७	०.९५
१७	३१७	१.७७
१८	३०३/१	०.३०
१९	३०३/२-अ	०.२६
२०	३०३/२-ब/१	०.५७

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर डावा ३

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रेल — चालू

२१	३०१	..	२.३६
२२	२९८	..	१.३७
२३	३१८/१	..	१.३९
२४	३१८/२	..	१.३९
२५	३०२	..	१.०३
२६	३२२	..	१.२३
२७	३२३/१	..	०.४५
२८	३२३/२	..	०.५०
२९	३२३/३	..	०.५०
३०	३०४/२-अ	..	०.८२
३१	३०४/२-ब	..	०.८२
३२	३२५/४	..	०.६८
३३	३२५/१	..	०.९८
३४	३२५/२	..	०.९८
३५	३२५/३	..	१.२७
३६	३२६	..	१.४०
३७	३२७	..	०.३२
३८	२६६	..	०.२२
३९	३१९	..	०.९१
४०	३२१	..	१.३१
४१	३२४	..	०.८६
४२	२८८/१	..	०.५५
४३	२८८/२	..	०.५५
४४	२८७/१	..	०.३८
४५	२८७/२	..	०.३८
४६	२८७/३	..	०.३९
४७	२६९/१	..	१.६२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर डावा ३

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रेल — चालू

४८	२९६/२	..	१.४३
४९	२९६/३/१-अ	..	०.६३
५०	२९६/३/१-ब	..	१.१२
५१	२९६/३-ब	..	०.६२
५२	२९५	..	१.३६
५३	२९३	..	२.०४
५४	२८०/१	..	१.२०
५५	२८०/२	..	१.९८
५६	२७९	..	२.०७
५७	२७८	..	१.८८
५८	२८१/१	..	२.६४
५९	२८१/२	..	०.८१
६०	२८१/१-ब	..	१.२०
६१	२८२	..	१.९१
६१	२८३/१-अ/१	..	०.९०
६३	२९२/१	..	०.८६
६४	२९४/१	..	०.७७
६५	२९४/२	..	०.७७
६६	२९२/२	..	०.८०
६७	२९१/१	..	०.३४
६८	२९१/२	..	०.३३
६९	२८९/१	..	०.५९
७०	२८९/२	..	०.५९
७१	२९०/१-अ	..	०.३०
७२	२९०/१-ब	..	०.३०
७३	२९०/२	..	०.५९
७४	२८६	..	१.५४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर डावा ३

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रेल — चालू

७५	२८४/१	..	२.२७
७६	२८३/१-अ/२	..	०.१७
७७	२८३/१-ब	..	०.३७
७८	२८३/२	..	१.३७
७९	२५८	..	१.०४
८०	२५९	..	१.११
८१	२५७/१	..	०.७५
८२	२५७/२	..	०.७५
८३	२५५/१	..	१.००
८४	२५४	..	१.३९
८५	२५३	..	१.६१
८६	२३९	..	१.५४
८७	२३८/१	..	१.३६
८८	२३८/२	..	१.१७
८९	२४०	..	१.५२
९०	२५०	..	०.८८
९१	२४९/१	..	०.४५
९२	२४९/२	..	०.४६
९३	२४८	..	०.५८
९४	२५५/२	..	०.३३
९५	२८४/२	..	०.५५
९६	२४७	..	०.३८
९७	२४६	..	०.७७
९८	२४४	..	०.९१
९९	२५१	..	०.५४
१००	२५२/१	..	१.३३
१०१	२५६	..	०.८२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर डावा ३

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रेल — चालू

१०२	२४१	..	१.८१
१०३	२४२	..	२.३९
१०४	२४३	..	४.३७
१०५	३०९	..	०.७५
१०६	३०९/२	..	१.१५
१०७	२१०	..	१.९७
१०८	२०८/३	..	१.०४
१०९	२१२	..	२.३०
११०	२११	..	१.४९
१११	२०७	..	१.४९
११२	१९०	..	०.२६
११३	१९०/१	..	०.५२
११४	१८९	..	०.६८
११५	१८८	..	२.१२
११६	१८८/२	..	०.८१
११७	१८८/३	..	०.४०
११८	१८७	..	०.६६
११९	१८६/१	..	०.४१
१२०	१८६/२	..	०.४१
१२१	१८६/३	..	०.४०
१२२	१८६/४	..	०.४०
१२३	१९१	..	२.५६
१२४	२५२/२	..	०.६७
१२५	२३७/१-अ	..	२.०९
१२६	२३७/२-ब	..	०.६१
१२७	२३७/२	..	०.७५
१२८	२१३/१	..	०.२९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर डावा ३

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव रेल — चालू

१२९	२१३/२	..	०.२०
१३०	२१३/३	..	०.२०
१३१	२१३/४	..	०.२०
१३२	२१४	..	०.७६
१३३	१९३	..	१.४८
१३४	१९२/१	..	०.३२
१३५	१९२/२	..	०.३३
१३६	१९३/३	..	०.३२
१३७	१८५	..	१.०४
१३८	१८४	..	१.५६
१३९	१८६/१	..	०.४१
१४०	१८६/२	..	०.४१
१४१	१८६/३	..	०.४०
१४२	१८६/४	..	०.४०
१४३	२७७/१	..	०.५६
१४४	२७७/२	..	०.८६
१४५	२७७/३	..	०.३०
१४६	२७६/१	..	०.९९
१४७	२७६/२	..	१.००
१४८	२७४	..	१.३८
१४९	२७५	..	१.३७
१५०	२७३	..	१.२४
१५१	२७१/१	..	०.६७
१५२	२७२/१	..	०.६४
१५३	२७०/२	..	०.६४
१५४	१७१/२	..	०.९४
१५५	२७१/१	..	०.४७

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर डावा ३

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव रेल — चालू

१५६	२७२/२	..	०.६७
१५७	२६९	..	०.८१
१५८	२६८/१	..	०.३८
१५९	२६८/२	..	०.३८
१६०	२६७	..	१.५९
१६१	२६८	..	०.८६
१६२	२६५	..	०.९५
१६३	२६३/१	..	१.८३
१६४	२६३/२	..	०.३०
१६५	२६२	..	१.२८
१६६	२६०	..	०.५६
१६७	२६१	..	०.२९
१६८	२३३/१	..	०.१७
१६९	२३३/२	..	०.४०
१७०	२३२	..	०.२४
१७१	२३१	..	०.२२
१७२	२२३	..	०.७३
१७३	२३०	..	१.१४
१७४	२३६	..	२.९२
१७५	२३५/१	..	०.६७
१७६	२३४	..	१.२४
१७७	२२९	..	१.०५
१७८	२२८/१	..	०.७०
१७९	२२८/२	..	०.८३
१८०	२१६/१	..	०.९४
१८१	२१६/२	..	०.९४
१८२	२१६/३	..	०.९४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : रेल मायनर डावा ३

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रेल — चालू

१८३	२१५/१	..	०.२९
१८४	२१५/२	..	०.२९
१८५	२१५/३	..	०.२९
१८६	२३५/२	..	०.६४
१८७	२३५/३	..	०.६५
१८८	२३५/४	..	०.६५
१८९	२१५/४	..	०.८७
१९०	२०५	..	१.४०
१९१	२०४/१	..	०.९८
१९२	२०४/२	..	१.२१
१९३	१७९/१	..	१.५६
१९४	१७९/२-अ	..	०.६०
१९५	१७९/३	..	१.००
१९६	१७९/२-ब	..	०.६०
	एकूण	..	१८०.८९
	पाणीवापर संस्था एकूण	..	६७४.६५

संभाजी जगन्नाथ माने,  
कार्यकारी अभियंता,  
गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.

*Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.*

**(See. Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)**

**(See. Rule 3.00)**

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (८)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on

hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA's and directs that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA's at Major Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

<b>Project Name</b>	- Girna Major Project
<b>Irrigation Sub-Division.</b>	- Erandol Sub-Division, Erandol, district Jalgaon.
<b>Irrigation Section</b>	- Paldhi 2, taluka Dharangaon, district Jalgaon.
<b>Name of Water User's Association</b>	- Proposed Water User's Association, Rel, taluka Dharangaon, district Jalgaon.
<b>Area of Water User's Association.</b>	- 674.65 Hectares

**Schedule**

**District Jalgaon, taluka Dharangaon**

**Canal : Lower Girna Canal**

**Outlet No. : Chandser Division Left 11**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
	<b>village Rel</b>	
1	200	1.30
2	199	1.29
3	198/1	0.53
4	198/2	0.45
5	173	1.96
6	174	1.32
7	176	1.35
8	170	1.19
9	169	1.69
10	165/1	0.44
11	165/2	0.44
12	165/3	0.42
13	165/4	0.42
14	164/1	1.30
15	164/2	1.48
16	162	1.45
17	161	1.41
18	160/1	1.30
19	160/2	1.50
20	160/3	1.50
21	159/1	1.26
22	159/1	1.20
23	159/3/1	0.25
24	159/3/2	0.53
25	154	0.83
26	139/1-A	0.45
27	139/1-B/1	0.60
28	139/1-B/2	0.17

**Schedule – contd.**

**Outlet No. : Chandser Division Left 11**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
	<b>village Rel – contd.</b>	
29	139/2-A	0.44
30	139/2-B	0.78
31	136/1	0.95
32	136/2	0.95
33	137	1.55
34	138/1	3.68
35	138/2	1.34
36	173	5.07
37	174	1.32
38	163/1	1.81
39	163/2	1.81
40	158/1	0.91
41	158/2	0.91
42	158/3	0.91
43	157	0.98
44	155	1.35
45	153/1	0.40
46	153/2/1	0.35
47	153/2	0.44
48	140/1	1.03
49	140/2	1.04
50	175	2.68
51	156	0.70
52	152	0.31
53	151	0.34
54	150	0.16
55	150	0.17
<b>Total</b>		<b>60.41</b>



**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Right 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Dongaon Bk.**

1	38	..	2.32
2	21/2-B	..	2.22
3	34	..	1.23
4	25/2-A	..	1.04
5	25/2-B	..	1.04
6	33	..	1.25
7	32	..	1.62
8	31/1/2-B	..	1.50
9	31/2-A/2	..	1.05
10	31/2-A/3	..	1.05
11	31/1	..	1.50
12	31/2	..	3.99
13	23/1	..	0.78
14	53	..	1.57
15	27/2	..	1.15
16	27/1	..	1.16
17	26	..	2.06
18	25/1-A	..	1.50
19	24	..	0.75
20	23/2	..	0.78
21	22	..	0.68
22	21/2-A	..	0.30
23	20/1-A	..	1.40
24	20/1-B	..	1.39
25	21/1/A	..	0.75
26	57/1	..	1.11
27	57/2-B	..	0.80
28	57/2-A	..	0.81
29	57/3	..	0.81
30	57/4	..	0.81

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Right 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Dongaon Bk. – contd.**

31	103	..	1.44
32	58/1	..	0.45
33	58/2-A	..	0.44
34	58/2-B	..	0.56
35	58/3	..	0.56
36	20/2	..	0.40
37	21/1-B	..	20.57
38	58/4	..	0.56
39	58/5	..	0.55
40	58/6	..	0.56
41	59	..	1.09
42	60	..	1.52
43	61	..	1.28
44	102/1-A/2	..	1.46
45	102/1-A/2/1	..	1.46
46	102/1-B/1	..	0.82
47	102/1-B/2	..	0.60
48	102/2	..	1.61
49	101/1	..	0.91
50	101/2/2	..	1.45
51	100	..	1.65
52	126/1	..	1.57
53	98/1	..	0.82
54	98/2	..	0.42
55	128	..	1.76
56	129	..	0.95
57	130	..	1.55
58	131	..	2.87
59	132	..	0.87
60	133	..	0.88

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Right 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Dongaon Bk. – contd.**

61	134/1	..	0.25
62	134/2	..	0.25
63	134/3	..	0.50
64	135	..	1.87
65	136	..	2.51
66	146	..	1.45
67	145	..	1.45
68	102/1-B	..	0.75
69	102/2/1	..	1.51
70	126/2	..	1.51
71	126/3	..	0.69
72	126/4	..	0.68
73	140	..	1.62
74	144/1-A	..	1.28
75	144/1/3	..	0.30
76	144/2	..	0.11
77	144/2-B	..	1.27
78	65/1	..	1.29
79	65/2	..	1.29
80	66/1	..	0.59
81	66/2	..	0.58
82	67	..	3.44
83	64/1	..	1.12
84	64/2	..	1.12
85	63/2	..	0.79
86	63/1	..	0.80
87	62	..	1.46
88	94	..	2.57
89	95/1-A	..	0.30
90	95/2-A	..	0.40

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Right 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Dongaon Bk. – contd.**

91	95/1-B	..	0.92
92	95/2-B	..	0.36
93	95/2-C	..	0.40
94	96/1	..	0.97
95	96/2-A	..	0.40
96	96/2-B	..	0.57
97	97	..	1.01
98	88/1	..	1.30
99	88/2	..	1.29
100	89/3	..	0.75
101	89/1-A	..	0.30
102	89/2-A	..	0.30
103	89/1-B	..	0.40
104	89/2-B	..	0.45
105	90	..	1.62
106	83-A	..	3.38
107	83-B	..	1.72
108	82/1	..	1.64
109	82/2	..	1.19
110	512	..	0.46
111	147	..	0.93
112	159	..	1.14
113	148/1	..	0.66
114	148/2	..	0.66
115	148/3	..	0.66
116	148/4	..	0.68
117	149	..	0.68
118	150	..	0.75
119	151	..	0.27
120	152	..	0.55

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Right 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Dongaon Bk. – contd.**

121	154/1	..	0.90
122	154/2-A	..	0.63
123	154/2-B/2	..	1.00
124	154/2-B/1	..	1.00
<b>Total</b>			<b>152.24</b>

**Outlet No. : Rel Minor Right 2**

**village Dongaon Bk.**

1	46/2	..	1.98
2	46/1	..	1.97
3	50	..	1.26
4	51	..	0.54
5	52	..	0.43
6	49	..	2.71
7	55/1	..	1.43
8	55/2	..	1.44
9	56	..	2.26
10	108/1	..	1.21
11	108/2	..	0.83
12	107	..	2.89
13	104	..	0.81
14	105	..	1.02
15	106	..	1.25
16	118/1	..	1.77
17	118/2	..	0.75
18	118/3	..	0.75
19	118/4	..	1.20
20	125	..	2.02
21	124	..	0.97
22	137	..	1.11

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Right 2 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Dongaon Bk. – contd.**

23	139	..	1.18
24	142/4	..	0.56
25	142/1	..	0.56
26	143	..	1.17
27	111	..	1.88
28	110	..	1.21
29	109	..	1.81
30	112	..	1.55
31	142	..	0.56
32	143	..	0.56
33	111	..	1.24
34	114	..	1.29
35	115	..	0.92
36	116/1	..	0.73
37	116/2	..	0.81
38	116/1-B	..	0.69
39	117/1	..	0.84
40	117/2	..	0.85
41	119	..	1.22
42	120/2	..	0.58
43	121/2	..	0.72
44	121/1/2	..	0.51
45	122/1	..	0.80
46	122/2	..	0.65
47	123/3	..	0.61
48	123	..	0.90
49	141	..	5.26
50	121/2	..	0.33
<b>Total</b>			<b>60.59</b>

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Right 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Rel**

1	91-B	..	1.73
2	91-A	..	1.62
3	92/1	..	0.78
4	92/2	..	0.78
5	92/3	..	0.75
6	92/4	..	0.60
7	92/5	..	0.60
8	92/6	..	0.97
9	102/1	..	2.95
10	102/2	..	1.60
11	103/1	..	0.57
12	103/2	..	0.57
13	104/1	..	0.53
14	104/2	..	0.48
15	105	..	1.39
16	106/1-A	..	0.60
17	106/1-B	..	0.81
18	106/2	..	0.46
19	106/3	..	0.31
20	106/4	..	0.31
21	108/2	..	0.90
22	109/1	..	0.46
23	109/2-A	..	0.48
24	109/2-B	..	0.46
25	127/1	..	0.98
26	127/2	..	0.98
27	127/3	..	1.00
28	128	..	0.88
29	129/1	..	0.48
30	129/2	..	0.48

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Right 2 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Rel – contd.**

31	99	..	0.63
32	100	..	0.43
33	97	..	0.82
34	96/1	..	0.28
35	95	..	0.24
36	96/2	..	0.28
37	98	..	0.73
38	94	..	0.26
39	93-A	..	0.36
40	92/2	..	0.70
41	93/3	..	0.71
42	93/4-A	..	1.27
43	93/4-B	..	0.42
44	107	..	0.74
45	111	..	0.99
46	114	..	0.72
47	115/1	..	2.95
48	110/1	..	1.95
49	182	..	0.32
50	181	..	2.52
51	183	..	0.40
52	112	..	0.42

**Total .. 43.65**

**Outlet No. : Rel Minor Left 1**

**village Rel**

1	121/1	..	0.64
2	121/2	..	0.62
3	123/1	..	1.08
4	123/2	..	1.11

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Left 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Rel – contd.**

5	123/3-A	..	0.45
6	123/2-B	..	0.61
7	122	..	0.60
8	135	..	0.72
9	131	..	0.19
10	132	..	0.29
11	133	..	0.36
12	134	..	2.01
13	130	..	0.23
14	130/1	..	0.23
15	130/3	..	0.23
16	130/4	..	0.23
17	172	..	1.64
<b>Total</b>			<b>11.24</b>

**Outlet No. : Rel Minor Left 2**

**village Rel**

1	202/4	..	1.17
2	224	..	0.83
3	225	..	0.78
4	125/2	..	0.40
5	221/1	..	1.67
6	221/3	..	0.83
7	220	..	1.83
8	219	..	1.13
9	226	..	1.12
10	227	..	1.32
11	218/1	..	0.41
12	218/2	..	0.42
13	218/3	..	0.42

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Left 2 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Rel – contd.**

14	222	..	1.11
15	221/1	..	0.74
16	202/1	..	1.17
17	202/2	..	1.17
18	202/3	..	0.79
19	203/1	..	1.73
20	203/2	..	1.74
21	197/1	..	1.10
22	197/2	..	1.11
23	193/3	..	1.77
24	166/1	..	0.61
25	166/2	..	0.63
26	217	..	1.17
27	194	..	1.60
28	195/1	..	1.11
29	195/2	..	0.10
30	178	..	1.89
31	197/3-B	..	0.54
32	177	..	1.99
33	168/1	..	1.74
34	168/2	..	0.45
35	167/1-A	..	0.15
36	167/1-B	..	0.15
37	167/2	..	0.30
38	167/3	..	0.30
39	167/4	..	0.30
40	167/5	..	0.30
41	117	..	1.36
42	118	..	0.25
43	119/1	..	0.63

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Left 2 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Rel – contd.**

44	119/2	..	0.62
45	120/1	..	0.49
46	120/2	..	0.49
47	120/3	..	0.48
48	124	..	0.54
49	125	..	1.09
<b>Total</b>			<b>44.04</b>

**Outlet No. : Rel Minor Tail**

**village Rel**

1	40/1	..	0.70
2	40/2	..	1.51
3	40/3	..	0.87
4	40/4	..	1.75
5	42/1	..	0.95
6	42/3	..	0.93
7	42/2	..	0.95
8	42/4	..	0.70
9	47	..	1.44
10	45	..	1.43
11	44/1	..	1.55
12	44/2	..	1.11
13	46	..	4.28
14	64/2	..	3.90
15	71	..	1.24
16	70	..	1.21
17	69/1	..	0.83
18	69/2	..	0.83
19	86	..	0.54
20	84	..	0.69

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Rel – contd.**

21	82	..	1.18
22	81/1	..	0.67
23	81/2	..	1.00
24	62	..	2.50
25	63	..	2.44
26	72/1	..	1.60
27	72/2	..	1.60
28	73/1	..	0.30
29	73/2	..	0.31
30	73/3	..	0.31
31	73/4	..	0.31
32	73/5	..	0.31
33	74/1	..	0.28
34	74/2	..	0.28
35	74/3	..	0.28
36	75/1	..	0.60
37	75/2	..	0.88
38	75/3	..	0.89
39	83	..	1.65
40	33	..	0.30
41	34	..	0.32
42	35	..	0.55
43	36	..	0.87
44	37	..	1.60
45	37/1	..	1.60
46	38	..	0.57
47	39	..	0.81
48	50	..	0.96
49	51	..	1.00
50	52	..	0.90

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Rel – contd.**

51	53	..	1.03
52	61/1	..	0.63
53	61/2	..	0.90
54	60/1	..	0.90
55	60/2	..	0.45
56	60/3	..	1.35
57	59/1	..	1.15
58	59/2	..	1.16
59	76/1	..	1.50
60	76/2-A/1	..	1.81
61	76/2-B	..	1.20
62	77	..	1.03
63	78/1	..	1.32
64	78/2	..	1.20
65	76/2-A/1	..	0.30
66	79	..	1.12
67	80/1	..	1.21
68	31/2	..	0.66
69	31/3	..	0.66
70	31/4	..	1.98
71	31/5	..	1.40
72	31/6	..	0.45
73	31/7	..	0.90
74	31/8	..	0.75
75	31/9	..	0.75
76	31/10	..	1.55
77	80/2	..	1.20
78	188/1	..	2.12
79	188/2	..	0.81
80	188/3	..	0.40

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Rel – contd.**

81	24	..	0.73
82	25	..	0.60
83	26	..	0.70
84	27	..	0.46
85	28	..	0.82
86	29	..	0.41
87	31/1	..	0.66
88	23/1	..	1.82
89	23/2	..	1.82
90	23/3	..	2.42
91	22	..	0.89
92	21	..	0.26
93	20	..	0.58
94	19/1	..	1.11
95	19/2	..	0.56
96	19/3	..	0.57
97	18/1	..	1.13
98	18/2	..	0.45
99	15/1	..	0.81
100	30	..	1.34
101	17/2	..	0.51
102	17/3	..	0.50
103	17/1	..	0.50
104	13	..	0.45
105	15/1	..	0.71
106	12	..	0.45
107	16/4	..	0.30
108	15/2	..	0.70
109	16/2	..	0.70
110	16/3	..	0.70

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Rel – contd.**

111	11/2	..	0.51
112	10	..	0.60
113	9	..	0.43
114	8	..	0.73
115	7	..	0.64
116	2/1	..	0.45
117	2/2	..	1.41
118	55	..	1.18
119	54	..	0.79
120	56/1	..	1.50
121	57	..	1.87
122	56/2	..	1.65
<b>Total</b>			<b>121.59</b>

**Outlet No. : Rel Minor Left 3**

**village Rel**

1	309/1	..	0.63
2	309/2	..	0.64
3	308	..	0.47
4	307	..	0.90
5	306	..	1.30
6	305	..	0.23
7	310	..	0.22
8	311	..	0.43
9	312	..	0.45
10	313	..	0.97
11	316	..	1.50
12	304/1-A	..	0.82
13	304/1-B	..	0.82
14	300	..	1.26

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Left 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Rel – contd.**

15	299	..	0.80
16	297	..	0.95
17	317	..	1.77
18	303/1	..	0.30
19	303/2-A	..	0.26
20	303/2-B/1	..	0.57
21	301	..	2.36
22	298	..	1.37
23	318/1	..	1.39
24	318/2	..	1.39
25	302	..	1.03
26	322	..	1.23
27	323/1	..	0.45
28	323/2	..	0.50
29	323/3	..	0.50
30	304/2-A	..	0.82
31	304/2-B	..	0.82
32	325/4	..	0.68
33	325/1	..	0.98
34	325/2	..	0.98
35	325/3	..	1.27
36	326	..	1.40
37	327	..	0.32
38	266	..	0.22
39	319	..	0.91
40	321	..	1.31
41	324	..	0.86
42	288/1	..	0.55
43	288/2	..	0.55
44	287/1	..	0.38



**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Left 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Rel – contd.**

45	287/2	..	0.38
46	287/3	..	0.39
47	269/1	..	1.62
48	296/2	..	1.43
49	296/3/1-A	..	0.63
50	296/3/1-B	..	1.12
51	296/3-B	..	0.62
52	295	..	1.36
53	293	..	2.04
54	280/1	..	1.20
55	280/2	..	1.98
56	279	..	2.07
57	278	..	1.88
58	281/1	..	2.64
59	281/2	..	0.81
60	281/1-B	..	1.20
61	282	..	1.91
61	283/1-A/1	..	0.90
63	292/1	..	0.86
64	294/1	..	0.77
65	294/2	..	0.77
66	292/2	..	0.80
67	291/1	..	0.34
68	291/2	..	0.33
69	289/1	..	0.59
70	289/2	..	0.59
71	290/1-A	..	0.30
72	290/1-B	..	0.30
73	290/2	..	0.59
74	286	..	1.54

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Left 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Rel – contd.**

75	284/1	..	2.27
76	283/1-A/2	..	0.17
77	283/1-B	..	0.37
78	283/2	..	1.37
79	258	..	1.04
80	259	..	1.11
81	257/1	..	0.75
82	257/2	..	0.75
83	255/1	..	1.00
84	254	..	1.39
85	253	..	1.61
86	239	..	1.54
87	238/1	..	1.36
88	238/2	..	1.17
89	240	..	1.52
90	250	..	0.88
91	249/1	..	0.45
92	249/2	..	0.46
93	248	..	0.58
94	255/2	..	0.33
95	284/2	..	0.55
96	247	..	0.38
97	246	..	0.77
98	244	..	0.91
99	251	..	0.54
100	252/1	..	1.33
101	256	..	0.82
102	241	..	1.81
103	242	..	2.39
104	243	..	4.37

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Left 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Rel – contd.**

105	309	..	0.75
106	309/2	..	1.15
107	210	..	1.97
108	208/3	..	1.04
109	212	..	2.30
110	211	..	1.49
111	207	..	1.49
112	190	..	0.26
113	190/1	..	0.52
114	189	..	0.68
115	188	..	2.12
116	188/2	..	0.81
117	188/3	..	0.40
118	187	..	0.66
119	186/1	..	0.41
120	186/2	..	0.41
121	186/3	..	0.40
122	186/4	..	0.40
123	191	..	2.56
124	252/2	..	0.67
125	237/1-A	..	2.09
126	237/2-B	..	0.61
127	237/2	..	0.75
128	213/1	..	0.29
129	213/2	..	0.20
130	213/3	..	0.20
131	213/4	..	0.20
132	214	..	0.76
133	193	..	1.48
134	192/1	..	0.32

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Left 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Rel – contd.**

135	192/2	..	0.33
136	193/3	..	0.32
137	185	..	1.04
138	184	..	1.56
139	186/1	..	0.41
140	186/2	..	0.41
141	186/3	..	0.40
142	186/4	..	0.40
143	277/1	..	0.56
144	277/2	..	0.86
145	277/3	..	0.30
146	276/1	..	0.99
147	276/2	..	1.00
148	274	..	1.38
149	275	..	1.37
150	273	..	1.24
151	271/1	..	0.67
152	272/1	..	0.64
153	270/2	..	0.64
154	171/2	..	0.94
155	271/1	..	0.47
156	272/2	..	0.67
157	269	..	0.81
158	268/1	..	0.38
159	268/2	..	0.38
160	267	..	1.59
161	268	..	0.86
162	265	..	0.95
163	263/1	..	1.83
164	263/2	..	0.30

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Left 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Rel – contd.**

165	262	..	1.28
166	260	..	0.56
167	261	..	0.29
168	233/1	..	0.17
169	233/2	..	0.40
170	232	..	0.24
171	231	..	0.22
172	223	..	0.73
173	230	..	1.14
174	236	..	2.92
175	235/1	..	0.67
176	234	..	1.24
177	229	..	1.05
178	228/1	..	0.70
179	228/2	..	0.83
180	216/1	..	0.94
181	216/2	..	0.94
182	216/3	..	0.94
183	215/1	..	0.29
184	215/2	..	0.29
185	215/3	..	0.29
186	235/2	..	0.64
187	235/3	..	0.65
188	235/4	..	0.65
189	215/4	..	0.87
190	205	..	1.40
191	204/1	..	0.98
192	204/2	..	1.21
193	179/1	..	1.56
194	179/2-A	..	0.60

**Schedule – contd.**

**Outlet No. : Rel Minor Left 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Rel – contd.**

195	179/3	..	1.00
196	179/2-B	..	0.60
<b>Total</b>			<b>180.89</b>
<b>Total of Water Users Association.</b>			<b>674.65</b>

**SAMBHAJI JAGANNATH MANE,**  
Executive Engineer,  
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (९)/सन २०१८.— ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

सिंचन प्रकल्पाचे नाव - गिरणा मोठा प्रकल्प

अनुसूची — चालू

उपविभागाचे नाव - पाटबंधारे उपविभाग, एरंडोल

आउटलेट क्रमांक : उजवा २ — चालू

सिंचन शाखा - सिंचन पाटशाखा, कासोदा,  
तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव.

अ. क्र.

गट नंबर

क्षेत्र

१

२

३

नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव. - श्री कृष्णा पाणीवापर संस्था,  
कासोदा, तालुका एरंडोल,  
जिल्हा जळगाव.

हे. आर

(सीसीए)

गाव कासोदा — चालू

पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र. - ६९२.०४ हेक्टर

८

३४९

..

१.२३

९

३४७

..

०.४२

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल

एकूण

..

२१.३७

कालवा : जामदा डावा कालवा  
(पारोळा शाखा कालवा बी-१)

आउटलेट क्रमांक : उजवा ३

गाव कासोदा

आउटलेट क्रमांक : उजवा १

१

३७९

..

१.१८

अ. क्र.

गट नंबर

क्षेत्र

२

३७३/१

..

१.६७

१

२

३

३

३७३/२

..

१.६०

हे. आर

४

३७३/३

..

१.६०

(सीसीए)

५

३७२/१

..

१.३४

गाव आडगाव

६

३७२/२

..

१.३५

१

९४३

..

२.५८

७

३७२/३

..

१.३५

२

९४२

..

१.२०

८

३७१

..

१.००

३

९४५

..

३.१२

९

३७०

..

५.८०

४

९४६

..

१.५०

१०

३९७

..

२.००

५

९४४

..

१.३४

एकूण

..

१८.८९

एकूण

..

९.७४

आउटलेट क्रमांक : उजवा ४

गाव कासोदा

आउटलेट क्रमांक : उजवा कालवा २

गाव कासोदा

१

३९५

..

१.५०

१

३७९

..

३.००

२

३७४

..

१.६९

२

३४४

..

२.२६

३

३९६

..

१.०८

३

३४६

..

२.२६

एकूण

..

४.२७

४

३६८

..

६.१०

आउटलेट क्रमांक : उजवा ५-अ

गाव कासोदा

५

३७३

..

१.८०

६

३७१

..

०.७१

१

४०२/१

..

४.४०

७

३६७

..

३.५९

२

४०२/२

..

१.६२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा ५-अ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव कासोदा — चालू

३	३९३/१-अ	..	१.००
४	३९३/१-ब	..	१.१३
५	३९३/३	..	१.००
६	३९२	..	०.९५
७	३९१	..	२.२७

एकूण .. १२.३७

आउटलेट क्रमांक : उजवा ५-ब

गाव कासोदा

१	३८४/१	..	२.७०
२	३८४/२	..	१.१३
३	३८३	..	१.४६
४	३८२	..	१.६६
५	३८६	..	०.८४
६	३८९/१	..	१.२५
७	३८९/२	..	१.२६
८	३८८	..	१.३२
९	३८७/१-अ	..	१.३२
१०	४१७/२	..	१.२१
११	६५३/१	..	०.४०
१२	६५३/१/१	..	१.३४
१३	६५३/२	..	१.२०
१४	६५३/३	..	१.२०

एकूण .. १८.२९

आउटलेट क्रमांक : उजवा ६

गाव कासोदा

१	४३१/१	..	०.८३
२	४३१/२	..	१.६८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा ६ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव कासोदा — चालू

३	४३०/१	..	०.७७
४	४३०/२	..	०.६३
५	४३०/३	..	१.२३
६	४३०/४-अ	..	२.३५
७	४३०/४-ब	..	२.४३

८ ३८६ .. ०.८५

९ ४२१ .. १.७३

१० ४२०/१ .. १.१७

११ ४२०/२ .. ०.६१

१२ ४२९ .. १.००

१३ ४१९ .. १.०५

१४ ४१७ .. १.४८

१५ ६५३ .. १.२४

१६ ४१६/१ .. १.५६

१७ ४१६/२ .. १.५६

एकूण .. २२.१७

कालवा : जामदा डावा कालवा  
(पारोळा शाखा कालवा)

आउटलेट क्रमांक : उजवा ७

गाव कासोदा

१	४३४/१	..	२.५०
२	४३४/२	..	२.५०
३	४३५	..	१.६९
४	४३६	..	१.६०
५	४३७	..	३.४१
६	४२५/२	..	२.३४
७	४२७/१	..	१.०१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा ७ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव कासोदा — चालू

८	४२७/२	..	१.०२
९	४२८/१	..	१.००
१०	४२८/२	..	२.४७
११	४३३	..	२.६४
१२	४३२/१	..	०.९५
एकूण		..	२३.१३

आउटलेट क्रमांक : उजवा ६ डॅश

गाव कासोदा

१	४३२/२	..	१.३७
२	४३२/३	..	१.२०
३	४२९	..	३.२४
४	४२३	..	१.५२
५	४२२	..	१.८३
६	४२१/१	..	०.४०
७	४२१/२	..	२.५३
८	४२४/१-अ	..	०.८६
९	४२४/१-ब	..	०.८६
१०	४२४/१-ड	..	०.८६
११	४२४/२	..	२.५३
१२	४२४/१-ब	..	०.४०
१३	४१९	..	१.२९
१४	४१८	..	२.१५
१५	४१५	..	०.४०
१६	४२५/१	..	२.३४
१७	४२६	..	२.०१
१८	४३८	..	२.२७
एकूण		..	२८.०६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा ८

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव कासोदा

१	४४०	..	१.३१
२	४४१	..	१.३०
३	४४२/१-अ	..	१.२६
४	४४२/२-ब/१	..	१.२६
५	४४२/२-ब/२	..	१.२७
६	४४४/१-अ	..	०.६५
७	४४४/१-ब	..	०.६५
८	६४४/१७	..	०.६५
९	४३९	..	३.८८
१०	५१	..	२.३७
एकूण		..	१४.६०

आउटलेट क्रमांक : उजवा ८

गाव जानफळ

१	५०	..	३.०३
२	४०	..	४.३०
३	४३ पै.	..	०.३३
४	४२	..	०.२८
५	४१	..	०.६८
६	३९	..	१.२०
७	३८	..	१.१३
८	३७	..	०.४७
एकूण		..	११.४२

आउटलेट क्रमांक : उजवा ९

गाव जानफळ

१	४८/१-अ	..	२.४०
२	४८/२-अ	..	१.८०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा ९ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव जानफळ — चालू

३	४८/२-ब	..	०.८०
४	४८/३-अ	..	०.७३
५	४८/३-ब	..	०.७२
६	३३/१	..	१.२२
७	३३/२	..	१.२३
८	४६	..	१.१५
९	४७	..	१.१८
१०	३६/१-अ	..	०.८०
११	३६/१-ब	..	१.१७
१२	३६/२	..	०.४०
१३	४५/१	..	०.७९
१४	४५/२	..	०.७९
१५	४५/३	..	०.७९
१६	४३ पै.	..	१.०७
१७	४४	..	०.९०
१८	३४ पै.	..	१.०२
१९	३५पै./२	..	३.४३
२०	३५/३	..	१.२०
२१	५२	..	३.२४
२२	४९	..	१.६२
२३	३३२/१	..	१.०१
एकूण		..	२९.४६

आउटलेट क्रमांक : उजवा १०

गाव जानफळ

१	३२/२-अ/१	..	१.००
२	३२/२/२	..	१.००
३	३२/२-ब/१-ब	..	१.९५

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा १० — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव जानफळ — चालू

४	२७	..	२.३८
५	२६/१	..	२.०८
६	२६/२	..	२.०८
७	३४ पै.	..	३.६५
८	२५/१	..	१.००
९	२५/२-अ	..	१.७०
१०	२५/२-ब/२	..	१.६९
११	२५/२-ब/१	..	१.६९
१२	३५/१	..	२.१३
१३	३५ पै. १	..	१.५०
१४	३३/२/२	..	१.५०
एकूण		..	२५.३५

आउटलेट क्रमांक : उजवा ११

गाव जानफळ

१	२८/१	..	१.०५
२	२८/२	..	१.०४
३	१७	..	२.७३
४	२०	..	१.०३
५	२१/१	..	०.४७
६	२१/२-अ	..	०.९२
७	२२/१-अ	..	०.९४
८	२२/१-ब	..	१.००
९	२२ /२ /१	..	१.५६
१०	२२/२-ब/१	..	१.००
११	२२/२-ब/२	..	०.६०
१२	२१/२-ब	..	०.९३
१३	२३/१	..	१.२०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा ११ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव जानफळ — चालू

१४	२३/२	..	१.७०
१५	२३/३	..	३.४८
१६	२४	..	०.७८
१७	२	..	१.७७
१८	३	..	१.७०
१९	४/१	..	१.५७
२०	४/२	..	१.५७
२१	५/१	..	१.०४
२२	५/२	..	१.०४
२३	१४-ब/२/२	..	०.४८
२४	१४-ब/२-ब/२	..	०.४६
२५	१३/२/२-ब	..	१.२४
२६	१३/२-अ/१-अ	..	०.८३
२७	१३/२-ब/२	..	०.४२
२८	१३-अ/२-अ/१	..	०.८०
२९	६/१-अ	..	१.६७
३०	६/१-ब	..	१.६७
३१	६/२	..	३.३४

एकूण .. ४०.०३

आउटलेट क्रमांक : उजवा १२

गाव जानफळ

१	७	..	४.०१
२	८	..	१.३७
३	१०	..	२.१४
४	११	..	२.५३
५	९	..	१.६८
६	१३-अ/१	..	२.००
एकूण	..		१३.७३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा १३

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव जानफळ

१	२००	..	६.०७
२	२०१/१-अ	..	०.४८
३	२०१/१-ब	..	०.८८
४	२०१/२	..	०.४०
५	२०५/१	..	०.५७
६	२०५/२	..	०.५८
७	२१०/१	..	१.३९
८	२१०/२	..	१.३९
९	२०९	..	०.७२
१०	२०८	..	०.७३
११	२०७/१	..	०.४८
१२	२०७/२	..	०.५०
१३	२०६	..	०.८३
१४	२१२	..	१.४१
१५	२११/१	..	०.६२
१६	२११/२	..	०.६१
१७	२१३	..	०.९५
१८	२१४/१	..	०.४२
१९	२१४/२	..	०.४३
२०	२१४/३	..	०.६०

एकूण .. २०.०६

आउटलेट क्रमांक : उजवा टेल

गाव जानफळ

१	१९१	..	१.१५
२	१९२	..	२.९१
३	१९३/१	..	१.२८
४	१९३/२	..	१.२७



अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा टेल — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव जानफळ — चालू

५	१९८	..	६.२५
६	१९९	..	०.९५
७	१९०	..	८.२०
८	१९४	..	२.१३
एकूण		..	२४.१४

आउटलेट क्रमांक : डावा १

गाव कासोदा

१	४१५	..	२.६९
२	४१५/२	..	२.५०
३	४१५/१	..	१.२०
४	४१६	..	२.००
५	४१३/१-अ/१	..	०.९५
६	४१३/२	..	१.०१
७	४१३/१-ब	..	१.०१
८	४१३/१-अ/२	..	०.९६
९	४१०	..	३.८६
१०	४०८	..	३.११
११	४०९	..	२.५६
१२	४०७	..	३.१२
१३	६५३	..	०.३०
एकूण		..	२५.२७

आउटलेट क्रमांक : सब मायनर

गाव जानफळ

१	९७/१	..	२.०५
२	९७/२	..	१.००

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : सब मायनर — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव जानफळ — चालू

३	९६	..	१.८०
४	९०/१	..	०.६९
५	९०/२	..	०.६७
६	९०/३	..	०.६७
७	९०/४	..	०.६७
८	९०/५	..	०.६७
९	९१/१	..	२.०८
१०	९१/२	..	२.०८
११	९४	..	१.५२
१२	९३	..	१.७५
१३	९५	..	१.७०
१४	९२/२/१	..	१.१८
१५	९२/२/२	..	१.१८
१६	९२/१	..	०.७८
१७	८६/१	..	०.८१
१८	८६-अ	..	०.६२
१९	८३/१/१	..	०.७५
२०	८३/१	..	०.७५
२१	८३/१	..	०.७४
२२	८३/२	..	२.००
२३	८५	..	१.६२
२४	८२/१	..	०.६६
२५	८२/२	..	०.६१
२६	८७	..	४.०६
२७	८९/१	..	१.४४
२८	८९/२	..	१.४४
२९	८६-ब	..	०.६१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : सब मायनर — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव जानफळ — चालू

३०	१०४/१	..	०.५७
३१	१०४/२	..	०.५८
३२	१०६/१	..	१.५०
३३	७०	..	१.७६
३४	७१/१	..	०.८१
३५	७१/२	..	१.८२
३६	७३	..	४.७६
३७	९५	..	०.६०
३८	९३	..	१.९०
एकूण		..	५०.९०

आउटलेट क्रमांक : सब मायनर

गाव कासोदा

१	४११/१	..	३.२८
२	४११/२	..	३.२०
३	४१२/१	..	०.६२
४	४१२/२-अ	..	१.२४
५	४१२/२-ब	..	०.६५
एकूण		..	८.९९

आउटलेट क्रमांक : सब मायनर टेल

गाव जानफळ

१	६९	..	१.००
२	१०३	..	१.९०
३	१०२/१	..	१.००
४	१०२/२	..	१.००
५	१०१	..	०.९१
६	१००	..	१.०७

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : सब मायनर टेल — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव जानफळ — चालू

७	११४/१	..	३.२६
८	११५/२	..	२.१७
९	११५/१	..	२.१८
१०	९९/१	..	२.१०
११	९९/२	..	२.११
१२	९७/१	..	१.९०
१३	९६	..	१.५०
१४	७४/१	..	२.२१
१५	७५/१	..	१.४०
एकूण		..	२५.७१

आउटलेट क्रमांक : डावा ३

गाव जानफळ

१	७५/२	..	१.१०
२	६९	..	१.०५
३	६८	..	०.९७
४	६७/१	..	१.६५
५	६७/२-अ/१	..	०.४१
६	६७/२-अ/२	..	०.४१
७	६६	..	२.००
८	७४/२	..	१.००
९	७६/१	..	१.२५
१०	७६/२	..	१.२९
११	०६/१०/२००२	..	२.३७
१२	६४	..	४.००
१३	६५	..	५.४४
१४	७७/१	..	०.८०
१५	७७/२	..	०.५३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डावा ३ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव जानफळ — चालू

१६	७८	..	२.२५
१७	७९/१	..	१.२८
१८	७९/१-ब	..	१.२५
१९	७९/२-ब	..	१.५४
२०	५३	..	१.३९
२१	५४	..	१.५५
२२	५५/१	..	१.४३
२३	६२/१	..	०.७१
२४	६२/२	..	०.७२
२५	६२/३	..	०.७२
२६	६२/४	..	०.७१
२७	६३/१	..	०.८५
२८	६३/२	..	०.८५
२९	६४	..	५.४८
३०	१९	..	०.८२
३१	१०९	..	२.३२
३२	११०	..	१.६४
एकूण		..	४९.७८

आउटलेट क्रमांक : सब मायनर २

गाव जानफळ

१	५५/२-ब	..	१.५७
२	५५/२-अ	..	१.००
३	५८	..	१.६२
४	५७/१	..	१.१७
५	५७/२	..	१.९७
६	५६/२-ब	..	१.३५

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : सब मायनर २ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव जानफळ — चालू

७	५६/२-अ	..	०.९७
८	५६/१	..	०.८०
९	६०/१	..	०.४०
१०	६०/२	..	१.१२
११	१२०	..	१.६४
१२	१२१	..	१.८८
१३	११९/१	..	०.९७
१४	११९/२	..	०.९१
१५	१२७	..	०.८६
१६	५९	..	०.८२
१७	१४०	..	१.४४
१८	१३९	..	०.८३
१९	१३८	..	२.५४
२०	१३७	..	१.४३
२१	१४४/१	..	१.०६
२२	१४४/२	..	१.०७
२३	१४५	..	३.५२
२४	१४६/१	..	१.१५
२५	१४६/२	..	१.१४
२६	१४७	..	२.६३
२७	१५०	..	१.२३
२८	१४८/१	..	१.०६
२९	१४८/२	..	०.९१
३०	१४९	..	१.३७
३१	१५१	..	१.९४
एकूण		..	४२.३७

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : सब मायनर २ टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव जानफळ

१	१२२/१	..	१.२०
२	१२२/२	..	१.३१
३	१२३/१/१	..	१.६०
४	१२३/१/२-ब	..	०.४८
५	१२३/१/२-अ	..	१.०७
६	१२३/२	..	१.६०
७	१२५	..	०.६०
८	१२६/१	..	०.४०
९	१२६/२-ब	..	०.८०
१०	१२६/२-अ	..	०.८१
११	१२९-अ	..	१.८३
१२	१२९-ब	..	०.१७
१३	१३०/१-अ	..	०.९६
१४	१३०/१-ब	..	०.६१
१५	१३०/२	..	०.६१
१६	१३१/१	..	०.८९
१७	१३१/२	..	०.५७
१८	१३३	..	०.८०
१९	१३२	..	१.११
२०	१३४	..	२.६४
२१	१३५/१-ब/२	..	०.२५
२२	१३५/१-अ	..	१.२१
२३	१३५/१-ब/२	..	१.२१
२४	१३५/२/२	..	१.३२
२५	१३५/२/१	..	१.३५
२६	१३६	..	१.५७

एकूण

..

२६.९७

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डावा ५

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव जानफळ — चालू

१	१४१/१	..	०.९६
२	१४१/२	..	०.९६
३	१४२/१	..	०.८०
४	१४२/२-अ	..	१.४५
५	१४२/२-ब/१	..	१.२४
६	१४२/२-ब/२-अ/२	..	०.७४
७	१४२/२-ब/२-ब/१	..	१.२४
८	१४२/२-ब/२-ब/२-ब/२	..	१.२५
९	१४३	..	१.५२
१०	१४४/१	..	१.०६
११	१४४/२	..	१.०७
१२	१४५	..	३.५२
१३	१५२/१	..	१.६६
१४	१५२/२	..	१.६६
१५	१५३/१-अ	..	०.८०
१६	१५३/१-ब	..	०.८६
१७	१५३/१-क	..	०.८०
१८	१५३/२	..	०.८१
१९	१५६/१-अ/२	..	०.७३
२०	१५६-अ/२	..	१.४८
२१	१५६/३-अ	..	२.१४
२२	१५६/१-ब/२-ब	..	१.०१
२३	१५६/१-ब/१-अ/२	..	०.९३
२४	१५६/१-अ	..	०.७४
२५	१५६/२-ब	..	१.०१
२६	१५६/२-अ/१-अ/१	..	०.९३
२७	१५६-ब/२/१	..	१.०४

एकूण

..

३२.४१

अनुसूची — चालू

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डावा ६

आउटलेट क्रमांक : डावा ७

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव जानफळ

गाव जानफळ

१	१३ /१	..	२.००
२	१३-अ/२-अ/१	..	०.८९
३	१३-अ/२-ब	..	१.३५
४	१३२-अ/१-अ	..	१.४२
५	१३२-अ/१-ब	..	०.४०
६	१३/१-ब/२-ब/१	..	१.९६
७	१३२-ब/२	..	०.४६
८	१३-ब	..	१.४९
९	०१-Dec	..	०.९५
१०	०२-Dec	..	०.९५
११	१४-ब/१	..	०.६२
१२	१४-ब/२/२	..	०.४८
१३	१४-ब/२/१-ब	..	०.४६
१४	१४-ब/२	..	२.४५
१५	१४-अ	..	२.८५
१६	१५	..	१.१२
१७	१६/१	..	०.९१
१८	१६/२	..	१.४४
१९	३०	..	१.८८
२०	१५४/१-ब	..	०.६०
२१	१५४/२	..	१.०५
२२	१५४/३-अ	..	०.८०
२३	१५४/३-ब	..	०.८०
२४	१५४-अ	..	१.००
२५	१५५	..	१.९९
२६	१६५/१	..	०.८१
२७	१६५/२	..	१.१४

एकूण ..

३२.२७

१	१७३	..	०.३८
२	१७४	..	१.१५
३	१७७/१	..	०.४२
४	१७७/२	..	०.३६
५	१६१/१-अ	..	०.६८
६	१६१/१-ब	..	०.४०
७	१६१/२	..	०.४०
८	१६०	..	१.४६
९	१७८/१	..	०.३१
१०	१७८/२	..	०.८०
११	१६९	..	०.७२
१२	१७१	..	०.५२
१३	१६८-अ	..	१.७८
१४	१६८-ब	..	०.६३
१५	१६६/१-अ	..	०.४०
१६	१६६/१-ब	..	०.८२
१७	१६६/२	..	०.८०
१८	१६४	..	१.४३
१९	१६२	..	१.०५
२०	१६३	..	१.५९
२१	१५८/२-अ/२	..	०.४०
२२	१५१/१	..	०.८१
१३	१६७	..	२.०२
२४	१५९	..	१.२३

एकूण ..

२०.५६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डावा ८

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव जानफळ

१	१८०	..	२.९८
२	१७९	..	२.६८
३	१८५	..	०.०३
४	१८६	..	४.०५
५	२०४	..	१.१६
६	२०२/१	..	०.९३
७	२०२/२	..	०.९३
८	२०३/१/२/२	..	१.७७
९	२०३/१/१	..	२.५६
१०	२०३/१	..	०.६०
११	२०३/१-ब/१	..	०.८१
१२	१८१	..	०.५०
१३	१८२	..	०.८५
१४	१८३/१	..	०.४६
१५	१८३/२	..	०.४७
१६	१८४	..	२.८३
१७	१८७	..	१.९०
	एकूण	..	२५.५१

आउटलेट क्रमांक : डावा टेल

गाव जानफळ

१	१९५/१	..	०.६७
२	१९५/२	..	०.६७
३	१९५/३	..	०.६७
४	१९६	..	२.९१
५	१९७	..	१.७०
६	१८९	..	३.०६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डावा टेल — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव जानफळ — चालू

७	१८८	..	१.५९
८	१९०	..	२.००
९	१९८	..	०.९५
	एकूण	..	१४.२२
	पाणीवापर संस्था एकूण	..	६९२.०४

संभाजी जगन्नाथ माने,  
कार्यकारी अभियंता,  
गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.

*Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.*

**(See. Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)**

**(See. Rule 3.00)**

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (९)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA's and directs that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by

the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA's at Major Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

**Project Name** - Girna Major Project  
**Irrigation Sub-Division.** - Erandol Sub-Division, Erandol, district Jalgaon.  
**Irrigation Section** - Kasoda, taluka Erandol, district Jalgaon.  
**Name of Water User's Association** - Shri Krushna Water User's Association, Kasoda, taluka Erandol, district Jalgaon.  
**Area of Water User's Association.** - 692.04 Hectares

**Schedule**

**District Jalgaon, taluka Erandol**

**Canal : Jamada Left Canal**

**(Parola Branch Canal B-1)**

**Outlet No. : Right 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)

**village Adgaon**

1	943	2.58
2	942	1.20
3	945	3.12
4	946	1.50
5	944	1.34
<b>Total</b>	<b>..</b>	<b>9.74</b>

**Schedule – contd.**

**Outlet No. : Right 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Kasoda</b>		
1	379	3.00
2	344	2.26
3	346	2.26
4	368	6.10
5	373	1.80
6	371	0.71
7	367	3.59
8	349	1.23
9	347	0.42
<b>Total</b>	<b>..</b>	<b>21.37</b>

**Outlet No. : Right 3**

**village Kasoda**

1	379	1.18
2	373/1	1.67
3	373/2	1.60
4	373/3	1.60
5	372/1	1.34
6	372/2	1.35
7	372/3	1.35
8	371	1.00
9	370	5.80
10	397	2.00
<b>Total</b>	<b>..</b>	<b>18.89</b>

**Outlet No. : Right 4**

**village Kasoda**

1	395	1.50
2	374	1.69
3	396	1.08
<b>Total</b>	<b>..</b>	<b>4.27</b>

**Schedule – contd.**

**Outlet No. : Right 5-A**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Kasoda – contd.**

1	402/1	..	4.40
2	402/2	..	1.62
3	393/1-A	..	1.00
4	393/1-B	..	1.13
5	393/3	..	1.00
6	392	..	0.95
7	391	..	2.27

**Total .. 12.17**

**Outlet No. : Right 5-B**

**village Kasoda**

1	384/1	..	2.70
2	384/2	..	1.13
3	383	..	1.46
4	382	..	1.66
5	386	..	0.84
6	389/1	..	1.25
7	389/2	..	1.26
8	388	..	1.32
9	387/1-A	..	1.32
10	417/2	..	1.21
11	653/1	..	0.40
12	653/1/1	..	1.34
13	653/2	..	1.20
14	653/3	..	1.20

**Total .. 18.29**

**Outlet No. : Right 6**

**village Kasoda**

1	431/1	..	0.83
2	431/2	..	1.68

**Schedule – contd.**

**Outlet No. : Right 6 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Kasoda – contd.**

3	430/1	..	0.77
4	430/2	..	0.63
5	430/3	..	1.23
6	430/4-A	..	2.35
7	430/4-B	..	2.43
8	386	..	0.85
9	421	..	1.73
10	420/1	..	1.17
11	420/2	..	0.61
12	429	..	1.00
13	419	..	1.05
14	417	..	1.48
15	653	..	1.24
16	416/1	..	1.56
17	416/2	..	1.56

**Total .. 22.17**

**Canal : Jamada Left Canal**

**(Parola Branch Canal)**

**Outlet No. : Right 7**

**village Kasoda**

1	434/1	..	2.50
2	434/2	..	2.50
3	435	..	1.69
4	436	..	1.60
5	437	..	3.41
6	425/2	..	2.34
7	427/1	..	1.01
8	427/2	..	1.02
9	428/1	..	1.00



**Schedule – contd.**

**Outlet No. : Right 7 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Kasoda – contd.**

10	428/2	..	2.47
11	433	..	2.64
12	432/1	..	0.95
<b>Total</b>			<b>23.13</b>

**Outlet No. : Right 6 dash**

**village Kasoda**

1	432/2	..	1.37
2	432/3	..	1.20
3	429	..	3.24
4	423	..	1.52
5	422	..	1.83
6	421/1-C	..	0.40
7	421/2	..	2.53
8	424/1-A	..	0.86
9	424/1-B	..	0.86
10	424/1-D	..	0.86
11	424/2	..	2.53
12	424/1-B	..	0.40
13	419	..	1.29
14	418	..	2.15
15	415	..	0.40
16	425/1	..	2.34
17	426	..	2.01
18	438	..	2.27
<b>Total</b>			<b>28.06</b>

**Outlet No. : Right 8**

**village Kasoda**

1	440	..	1.31
2	441	..	1.30

**Schedule – contd.**

**Outlet No. : Right 8 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Kasoda – contd.**

3	442/1-A	..	1.26
4	442/2-B/1	..	1.26
5	442/2-B/2	..	1.27
6	444/1-A	..	0.65
7	444/1-B	..	0.65
8	644/1-C•	..	0.65
9	439	..	3.88
10	51	..	2.37
<b>Total</b>			<b>14.60</b>

**Outlet No. : Right 8**

**village Janphal**

1	50	..	3.03
2	40	..	4.30
3	43 Part	..	0.33
4	42	..	0.28
5	41	..	0.68
6	39	..	1.20
7	38	..	1.13
8	37	..	0.47
<b>Total</b>			<b>11.42</b>

**Outlet No. : Right 9**

**village Janphal**

1	48/1-A	..	2.40
2	48/2-A	..	1.80
3	48/2-B	..	0.80
4	48/3-A	..	0.73
5	48/3-B	..	0.72
6	33/1	..	1.22
7	33/2	..	1.23

**Schedule – contd.**

**Outlet No. : Right 9 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Janphal – contd.**

8	46	..	1.15
9	47	..	1.18
10	36/1-A	..	0.80
11	36/1-B	..	1.17
12	36/2	..	0.40
13	45/1	..	0.79
14	45/2	..	0.79
15	45/3	..	0.79
16	43 Part	..	1.07
17	44	..	0.90
18	34 Part	..	1.02
19	35 Part/2	..	3.43
20	35/3	..	1.20
21	52	..	3.24
22	49	..	1.62
23	332/1	..	1.01
<b>Total</b>			<b>29.46</b>

**Outlet No. : Right 10**

**village Janphal**

1	32/2-A/1	..	1.00
2	32/2/2	..	1.00
3	32/2-B/1-B	..	1.95
4	27	..	2.38
5	26 /1	..	2.08
6	26 /2	..	2.08
7	34 Part	..	3.65
8	25 /1	..	1.00
9	25/2-A	..	1.70
10	25/2-B/2	..	1.69

**Schedule – contd.**

**Outlet No. : Right 10 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Janphal – contd.**

11	25/2-B/1	..	1.69
12	35/1	..	2.13
13	35 Part-1	..	1.50
14	33/2/2	..	1.50
<b>Total</b>			<b>25.35</b>

**Outlet No. : Right 11**

**village Janphal**

1	28 /1	..	1.05
2	28 /2	..	1.04
3	17	..	2.73
4	20	..	1.03
5	21 /1	..	0.47
6	21/2-A	..	0.92
7	22/1-A	..	0.94
8	22/1-B	..	1.00
9	22 /2 /1	..	1.56
10	22/2-B/1	..	1.00
11	22/2-B/2	..	0.60
12	21/2-B	..	0.93
13	23 /1	..	1.20
14	23 /2	..	1.70
15	23 /3	..	3.48
16	24	..	0.78
17	2	..	1.77
18	3	..	1.70
19	4/1	..	1.57
20	4/2	..	1.57
21	5/1	..	1.04
22	5/2	..	1.04

**Schedule – contd.**

**Outlet No. : Right 11 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Janphal – contd.**

23	14-B/2/2	..	0.48
24	14-B/2-B/2	..	0.46
25	13/2/2/2-B	..	1.24
26	13/2-A/1-A	..	0.83
27	13/2-B/2	..	0.42
28	13-A/2-A/1	..	0.80
29	6/1-A	..	1.67
30	6/1-B	..	1.67
31	6/2	..	3.34
<b>Total</b>			<b>40.03</b>

**Outlet No. : Right 12**

**village Janphal**

1	7	..	4.01
2	8	..	1.37
3	10	..	2.14
4	11	..	2.53
5	9	..	1.68
6	13-A/1	..	2.00
<b>Total</b>			<b>13.73</b>

**Outlet No. : Right 13**

**village Janphal**

1	200	..	6.07
2	201/1-A	..	0.48
3	201/1-B	..	0.88
4	201/2	..	0.40
5	205/1	..	0.57
6	205/2	..	0.58
7	210/1	..	1.39
8	210/2	..	1.39

**Schedule – contd.**

**Outlet No. : Right 13 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Janphal – contd.**

9	209	..	0.72
10	208	..	0.73
11	207/1	..	0.48
12	207/2	..	0.50
13	206	..	0.83
14	212	..	1.41
15	211/1	..	0.62
16	211/2	..	0.61
17	213	..	0.95
18	214/1	..	0.42
19	214/2	..	0.43
20	214/3	..	0.60
<b>Total</b>			<b>20.06</b>

**Outlet No. : Right Tail**

**village Janphal**

1	191	..	1.15
2	192	..	2.91
3	193/1	..	1.28
4	193/2	..	1.27
5	198	..	6.25
6	199	..	0.95
7	190	..	8.20
8	194	..	2.13
<b>Total</b>			<b>24.14</b>

**Outlet No. : Left 1**

**village Kasoda**

1	415	..	2.69
2	415/2	..	2.50
3	415/1	..	1.20

**Schedule – contd.**

**Outlet No. : Left - 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Kasoda – contd.**

4	416	..	2.00
5	413/1-A/1	..	0.95
6	413/2	..	1.01
7	413/1-B	..	1.01
8	413/1-A/2	..	0.96
9	410	..	3.86
10	408	..	3.11
11	409	..	2.56
12	407	..	3.12
13	653	..	0.30
<b>Total</b>			<b>25.27</b>

**Outlet No. : Sub Minor**

**village Janphal**

1	97/1	..	2.05
2	97/2	..	1.00
3	96	..	1.80
4	90/1	..	0.69
5	90/2	..	0.67
6	90/3	..	0.67
7	90/4	..	0.67
8	90/5	..	0.67
9	91/1	..	2.08
10	91/2	..	2.08
11	94	..	1.52
12	93	..	1.75
13	95	..	1.70
14	92/2/1	..	1.18
15	92/2/2	..	1.18
16	92/1	..	0.78
17	86/1	..	0.81

**Schedule – contd.**

**Outlet No. : Sub Minor – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Janphal – contd.**

18	86-A	..	0.62
19	83/1/1	..	0.75
20	83/1	..	0.75
21	83/1	..	0.74
22	83/2	..	2.00
23	85	..	1.62
24	82/1	..	0.66
25	82/2	..	0.61
26	87	..	4.06
27	89/1	..	1.44
28	89/2	..	1.44
29	86-B	..	0.61
30	104/1	..	0.57
31	104/2	..	0.58
32	106/1	..	1.50
33	70	..	1.76
34	71/1	..	0.81
35	71/2	..	1.82
36	73	..	4.76
37	95	..	0.60
38	93	..	1.90
<b>Total</b>			<b>50.90</b>

**Outlet No. : Sub Minor**

**village Kasoda**

1	411/1	..	3.28
2	411/2	..	3.20
3	412/1	..	0.62
4	412/2-A	..	1.24
5	412/2-B	..	0.65
<b>Total</b>			<b>8.99</b>

**Schedule – contd.**

**Outlet No. : Sub Minor Tail**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Janphal**

1	69	..	1.00
2	103	..	1.90
3	102/1	..	1.00
4	102/2	..	1.00
5	101	..	0.91
6	100	..	1.07
7	114/1	..	3.26
8	115/2	..	2.17
9	115/1	..	2.18
10	99/1	..	2.10
11	99/2	..	2.11
12	97/1	..	1.90
13	96	..	1.50
14	74/1	..	2.21
15	75/1	..	1.40
<b>Total</b>			<b>25.71</b>

**Outlet No. : Left 3**

**village Janphal**

1	75/2	..	1.10
2	69	..	1.05
3	68	..	0.97
4	67/1	..	1.65
5	67/2-A/1	..	0.41
6	67/2-A/2	..	0.41
7	66	..	2.00
8	74/2	..	1.00
9	76/1	..	1.25
10	76/2	..	1.29
11	06/10/2002	..	2.37
12	64	..	4.00

**Schedule – contd.**

**Outlet No. : Left 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Janphal – contd.**

13	65	..	5.44
14	77/1	..	0.80
15	77/2	..	0.53
16	78	..	2.25
17	79/1	..	1.28
18	79/1-B	..	1.25
19	79/2-B	..	1.54
20	53	..	1.39
21	54	..	1.55
22	55/1	..	1.43
23	62/1	..	0.71
24	62/2	..	0.72
25	62/3	..	0.72
26	62/4	..	0.71
27	63/1	..	0.85
28	63/2	..	0.85
29	64	..	5.48
30	19	..	0.82
31	109	..	2.32
32	110	..	1.64
<b>Total</b>			<b>49.78</b>

**Outlet No. : Sub Minor 2**

**village Janphal**

1	55/2-B	..	1.57
2	55/2-A	..	1.00
3	58	..	1.62
4	57/1	..	1.17
5	57/2	..	1.97
6	56/2-B	..	1.35
7	56/2-A	..	0.97

**Schedule – contd.**

**Outlet No. : Sub Minor 2 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Janphal – contd.**

8	56/1	..	0.80
9	60/1	..	0.40
10	60/2	..	1.12
11	120	..	1.64
12	121	..	1.88
13	119/1	..	0.97
14	119/2	..	0.91
15	127	..	0.86
16	59	..	0.82
17	140	..	1.44
18	139	..	0.83
19	138	..	2.54
20	137	..	1.43
21	144/1	..	1.06
22	144/2	..	1.07
23	145	..	3.52
24	146/1	..	1.15
25	146/2	..	1.14
26	147	..	2.63
27	150	..	1.23
28	148/1	..	1.06
29	148/2	..	0.91
30	149	..	1.37
31	151	..	1.94

**Total .. 42.37**

**Outlet No. : Sub Minor 2 Tail**

**village Janphal**

1	122/1	..	1.20
2	122/2	..	1.31
3	123/1/1	..	1.60

**Schedule – contd.**

**Outlet No. : Sub Minor 2 Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Janphal – contd.**

4	123/1/2-B	..	0.48
5	123/1/2-A	..	1.07
6	123/2	..	1.60
7	125	..	0.60
8	126/1	..	0.40
9	126/2-B	..	0.80
10	126/2-A	..	0.81
11	129-A	..	1.83
12	129-B	..	0.17
13	130/1-A	..	0.96
14	130/1-B	..	0.61
15	130/2	..	0.61
16	131/1	..	0.89
17	131/2	..	0.57
18	133	..	0.80
19	132	..	1.11
20	134	..	2.64
21	135/1-B/2	..	0.25
22	135/1-A	..	1.21
23	135/1-B/2	..	1.21
24	135/2/2	..	1.32
25	135/2/1	..	1.35
26	136	..	1.57

**Total .. 26.97**

**Outlet No. : Left 5**

**village Janphal**

1	141/1	..	0.96
2	141/2	..	0.96
3	142/1	..	0.80
4	142/2-A	..	1.45

**Schedule – contd.**

**Outlet No. : Left 5 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Janphal – contd.**

5	142/2-B/1	..	1.24
6	142/2-B/2-A/2	..	0.74
7	142/2-B/2-B/1	..	1.24
8	142/2-B/2-B/2-B/2	..	1.25
9	143	..	1.52
10	144/1	..	1.06
11	144/2	..	1.07
12	145	..	3.52
13	152/1	..	1.66
14	152/2	..	1.66
15	153/1-A	..	0.80
16	153/1-B	..	0.86
17	153/1-C•	..	0.80
18	153/2	..	0.81
19	156/1-A/2	..	0.73
20	156-A/2	..	1.48
21	156/3-A	..	2.14
22	156/1-B/2-B	..	1.01
23	156/1-B/1-A/2	..	0.93
24	156/1-A	..	0.74
25	156/2-B	..	1.01
26	156/2-A/1-A/1	..	0.93
27	156-B/2/1	..	1.04

**Total** .. **32.41**

**Outlet No. : Left 6**

**village Janphal**

1	13 /1	..	2.00
2	13-A/2-A/1	..	0.89
3	13-A/2/2-A	..	1.35
4	132-A/1-A	..	1.42

**Schedule – contd.**

**Outlet No. : Left 6**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Janphal – contd.**

5	132-A/1-B	..	0.40
6	13/1-B/2-B/1	..	1.96
7	132-B/2	..	0.46
8	13-B	..	1.49
9	01-Dec	..	0.95
10	02-Dec	..	0.95
11	14-B/1	..	0.62
12	14-B/2/2	..	0.48
13	14-B/2/1-B	..	0.46
14	14-B/2	..	2.45
15	14-A	..	2.85
16	15	..	1.12
17	16/1	..	0.91
18	16/2	..	1.44
19	30	..	1.88
20	154/1-B	..	0.60
21	154/2	..	1.05
22	154/3-A	..	0.80
23	154/3-B	..	0.80
24	154-A	..	1.00
25	155	..	1.99
26	165/1	..	0.81
27	165/2	..	1.14

**Total** .. **32.27**

**Outlet No. : Left 7**

**village Janphal**

1	173	..	0.38
2	174	..	1.15
3	177/1	..	0.42
4	177/2	..	0.36

**Schedule – contd.**

**Outlet No. : Left 7 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Janphal – contd.**

5	161/1-A	..	0.68
6	161/1-B	..	0.40
7	161/2	..	0.40
8	160	..	1.46
9	178/1	..	0.31
10	178/2	..	0.80
11	169	..	0.72
12	171	..	0.52
13	168-A	..	1.78
14	168-B	..	0.63
15	166/1-A	..	0.40
16	166/1-B	..	0.82
17	166/2	..	0.80
18	164	..	1.43
19	162	..	1.05
20	163	..	1.59
21	158/2-A/2	..	0.40
22	151/1	..	0.81
13	167	..	2.02
24	159	..	1.23
<b>Total</b> ..			<b>20.56</b>

**Outlet No. : Left 8**

**village Janphal**

1	180	..	2.98
2	179	..	2.68
3	185	..	0.03
4	186	..	4.05
5	204	..	1.16
6	202/1	..	0.93
7	202/2	..	0.93

**Schedule – contd.**

**Outlet No. : Left 8 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Janphal – contd.**

8	203/1/2/2	..	1.77
9	203/1/1	..	2.56
10	203/1	..	0.60
11	203/1-B/1	..	0.81
12	181	..	0.50
13	182	..	0.85
14	183/1	..	0.46
15	183/2	..	0.47
16	184	..	2.83
17	187	..	1.90
<b>Total</b> ..			<b>25.51</b>

**Outlet No. : Left Tail**

**village Janphal**

1	195/1	..	0.67
2	195/2	..	0.67
3	195/3	..	0.67
4	196	..	2.91
5	197	..	1.70
6	189	..	3.06
7	188	..	1.59
8	190	..	2.00
9	198	..	0.95
<b>Total</b> ..			<b>14.22</b>

**Total of Water User's Association.** .. **692.04**

**SAMBHAJI JAGANNATH MANE,**  
Executive Engineer,  
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.



महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (१०)/सन २०१८.— ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटदाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

**सिंचन प्रकल्पाचे नाव** - गिरणा मोठा प्रकल्प

**उपविभागाचे नाव** - पाटबंधारे उपविभाग, एरंडोल

**सिंचन शाखा** - सिंचन पाटशाखा, कासोदा,  
तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव.

**नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव.** - अंबिका पाणीवापर संस्था,  
कासोदा, तालुका एरंडोल,  
जिल्हा जळगाव.

**पाणीवापर संस्थेचे** - ५३३.६४ हेक्टर

**एकूण क्षेत्र.**

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल

कालवा : जामदा डावा कालवा  
(पारोळा शाखा कालवा)

आउटलेट क्रमांक : उजवा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव आडगाव

१	८८९	..	१.२०
२	८९०	..	१.००
३	८९१	..	१.५२
४	८९२	..	०.८०
एकूण ..			४.५२

आउटलेट क्रमांक : उजवा २

गाव मालखेडा

१	८७	..	२.००
२	८६/१	..	०.६०
३	८६/२-अ	..	१.३०
४	८६/२-ब	..	०.६९
५	८०	..	०.८०
६	८१	..	०.८०
७	८२/१	..	२.५३
८	८२/२	..	२.५३
९	७४	..	४.४१
१०	७५	..	४.९७
११	७६/१	..	१.५४
१२	७९/१	..	०.८७
१३	७९/२	..	२.००
१४	७८	..	०.६०
१५	७७	..	१.९०
एकूण ..			२७.५४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा ३

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव मालखेडा — चालू

१	८९	..	२.३७
२	८४/१-अ/१	..	१.३२
३	८४/१-अ/२	..	०.८१
४	८४/१-अ/३	..	०.८०
५	८४/२/१	..	१.४२
६	८४/२/२	..	०.६०
७	८३	..	२.१२
८	६४	..	१.२६
९	६३	..	२.३४
१०	६१	..	०.७८
११	६२	..	२.६४
१२	६०/१	..	०.७३
१३	६०/२	..	०.७४
१४	५९	..	१.३७
१५	५८/१	..	१.००
१६	५८/२	..	१.००
१७	५७	..	२.४०
१८	७३	..	१.६०
१९	८५/१	..	०.८२
२०	८५/२	..	१.०१
२१	७२	..	१.९२
२२	५६	..	५.८२
२३	५५/१	..	०.७६
२४	५५/२	..	०.७६
२५	५२/१	..	०.८१
२६	५२/२-अ	..	०.४०
२७	५२/२-ब	..	०.४०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा ३ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव मालखेडा — चालू

२८	५४/१-अ	..	१.२१
२९	५४/१-ब	..	०.७८
३०	५४/२-अ	..	०.४०
३१	५४/२-ब	..	०.४०
३२	५१/१	..	०.७१
३३	५१/२	..	०.७०
३४	५३/१	..	०.८०
३५	५३/२	..	०.७९
३६	५०	..	१.०२
३७	४९	..	०.९६
३८	४८	..	१.४०
३९	३७	..	३.८७
एकूण		..	५१.०४

आउटलेट क्रमांक : उजवा ४

गाव मालखेडा

१	६६/१	..	०.८०
२	६६/२-ब	..	०.५३
३	६६/२-अ	..	१.१२
४	६६/२-ज	..	२.२४
५	६६/२-ड	..	१.८४
६	६५/१	..	१.६०
७	६५/२/१	..	१.००
८	६५/२/२	..	०.९४
९	४३	..	१.५६
१०	४६/१	..	१.६१
११	४६/२	..	१.६०
१२	९८	..	२.९०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा ४ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव मालखेडा — चालू

१३	१०७	..	१.१६
१४	१०८/१	..	२.२७
१५	१०८/२	..	०.९३
१६	१०८/३-अ/१	..	०.९९
१७	१०८/३-अ/२	..	०.९९
१८	१०८/३-अ/३	..	०.९९
१९	१०८/३-ब	..	२.०२
२०	४४/१-अ	..	१.०२
२१	४४/१-ब	..	१.६१
२२	४४/२/१	..	०.८१
२३	४४/२/२	..	०.८०
२४	४२	..	१.१०
२५	४१	..	०.८६
२६	३९	..	२.१३
२७	४७/१	..	०.८१
२८	४७/२	..	२.००
२९	१०९	..	२.२८
३०	४०/१	..	२.८५
३१	४०/२	..	०.८७
३२	३८	..	१.४६
३३	३५/१	..	१.८९
३४	३५/२	..	२.४२
३५	२३/१	..	१.३९
३६	२३/२	..	१.३८
३७	२२/१	..	०.७०
३८	२२/२	..	०.७०
३९	२१/१	..	०.५१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उजवा ४ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव मालखेडा — चालू

४०	२१/२-अ	..	०.४६
४१	२१/२-ब	..	०.४६
४२	२४/१	..	१.३९
४३	२४/२	..	१.४७
४४	३४	..	०.६६
४५	३३/१	..	०.८०
४६	३३/२	..	०.८०
एकूण		..	६०.७२

जिल्हा जळगाव, तालुका भडगाव

कालवा : जामदा डावा कालवा  
(पारोळा शाखा कालवा)

आउटलेट क्रमांक : डावा १

गाव धोत्रे

१	५१/१	..	१.३७
२	५१/२	..	१.३७
३	५२/१-अ	..	०.३८
४	५२/२-अ	..	१.००
५	५२/२-ब	..	२.००
६	५०/१	..	१.००
७	५०/२	..	१.००
८	४७/१	..	१.१५
९	४७/२	..	०.३०
१०	४७/३	..	१.१५
११	४६	..	०.९०
१२	४८	..	२.६५
१३	४३/१-क	..	०.८०
१४	४३/१-अ	..	०.७३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डावा १ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव धोत्रे — चालू

१५	४३/१-ब	..	०.७३
१६	४३/२-ब	..	०.४०
१७	४३/२-अ	..	०.८१
१८	४५	..	१.९२
१९	४४	..	१.९४
२०	४१/१	..	०.६८
२१	४१/२	..	०.६९
२२	४१/३	..	०.६९
२३	४१/४	..	०.६९
२४	४१/५	..	०.६९
२५	४०/१-अ/१-अ	..	०.८३
२६	४०/१-अ/१-ब	..	०.८३
२७	४०/१-अ/२-अ	..	०.८१
२८	४०/१-अ/२-ब	..	१.२१
२९	४०/१-ब	..	०.८०
३०	३९/१	..	१.२१
३१	३९/२	..	१.८७
३२	४२	..	२.१६
३३	३३/१	..	०.८९
३४	३३/२	..	०.८९
३५	३३/३	..	०.८९
३६	३३/४-अ	..	१.३४
३७	३३/४-ब	..	१.३३
३८	३१/१	..	०.८०
३९	३१/२	..	०.८०
४०	३१/३	..	२.००
४१	३४	..	१.४०

एकूण

..

४५.१०

अनुसूची — चालू

जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल

कालवा : जामदा डावा कालवा  
(पारोळा शाखा कालवा)

आउटलेट क्रमांक : डावा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३

गाव उमरे

१	४३	..	१.००
२	४५	..	२.००
३	४६/१	..	१.५३
४	४६/२	..	०.८१
५	४६/३	..	०.८१
६	४६/४	..	०.८१
७	४७/१	..	०.६०
८	४७/२	..	०.६१
९	४७/३	..	१.९६

एकूण

..

१०.१३

आउटलेट क्रमांक : सबमायनर

गाव उमरे

१	४८/१	..	०.६०
२	४८/२-अ	..	०.८९
३	४८/२-ब	..	१.३३
४	४९	..	३.९२
५	५०	..	४.३६
६	५१/१-अ	..	१.२३
७	५१/१-ब	..	१.१०
८	५१/१-क	..	१.१०
९	५१/२-अ	..	०.६९
१०	५१/२-ब	..	०.६९
११	५१/२-क	..	०.६९
१२	५१/२-ड	..	०.६९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : सबमायनर — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव उमरे — चालू

१३	५१/२-ई	..	०.६८
१४	५२/१	..	२.२०
१५	५२/२	..	२.५२
१६	५५/१	..	०.५०
१७	५५/२	..	१.२५
१८	५४/२-अ	..	१.००
१९	५४/२-ब	..	१.००
२०	५८/१	..	१.६४
२१	५८/१	..	१.६७
२२	५६	..	३.४९
२३	५७	..	१.३८
२४	३१/१	..	०.९१
२५	३१/२	..	०.९१
२६	३२	..	०.४०
२७	३३	..	०.७४
२८	३४	..	०.७५
२९	३५	..	०.७६
३०	३६	..	०.४०
३१	३०	..	१.७७
३२	२९	..	२.८०
३३	२९	..	०.९६
३४	६७	..	१.८४
३५	६८	..	१.८०
३६	६९	..	१.७८
३७	७०/१-अ	..	१.८०
३८	७०/१-ब	..	०.८४
३९	७०/२	..	१.००

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : सबमायनर — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव उमरे — चालू

४०	६६	..	२.१४
४१	६५	..	१.२६
४२	६४/१	..	२.००
४३	६४/२	..	२.४१
४४	६०	..	२.०९
४५	६१	..	१.०९
४६	६२/१	..	२.२५
४७	६२/२	..	०.८०
४८	६३	..	१.१६
४९	५८/१-अ	..	१.४९
५०	५९/१-ब/१	..	०.६०
५१	५९/१-अ/२	..	०.८९
५२	५९/२-ब	..	१.९५
५३	५९/२-अ	..	१.९५
५४	५९/२-कज	..	१.०१
५५	७४/१	..	१.५०
५६	७४/२-अ	..	०.४०
५७	७४/२-ब	..	१.४०
५८	७१	..	१.०३
५९	७२	..	०.६९
६०	७३/१	..	२.००
६१	७३/२/१	..	१.०६
६२	७३/२/२	..	१.००
६३	८०	..	३.५६
६४	७८/१-अ	..	१.१५
६५	७८/१-ब	..	१.१४
६६	७८/२-अ	..	२.०७

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : सबमायनर — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव उमरे — चालू

६७	७८/२-ब	..	२.०७
६८	७८/३-अ	..	२.४३
६९	७८/३-ब	..	२.४२
७०	७७	..	१.२६
७१	७५	..	१.२३
७२	८५/१	..	१.०१
७३	८५/२-ब	..	१.७१
७४	८५/२-अ	..	०.६०
७५	२७	..	५.६७
७६	२८	..	४.१०
७७	३७/१	..	२.००
७८	३७/२	..	०.९२
७९	३८/१	..	१.२२
८०	३८/२	..	१.००
८१	३८/३	..	१.२४
एकूण		..	१२३.०५

आउटलेट क्रमांक : डावा ४

गाव उमरे

१	२६/१-अ	..	०.८१
२	२६/१-ब	..	०.८१
३	२४/२-अ	..	०.८०
४	२४/२-ब/२	..	१.६०
५	२६/१-अ	..	०.८१
६	२६/१-ब	..	०.८१
७	२१/१	..	१.७०
८	२१/२	..	१.६९
९	२१/३/१	..	०.८५

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डावा ४ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव उमरे — चालू

१०	२१/३/२	..	०.८५
११	२०	..	३.७५
१२	१९/१	..	०.८०
१३	१९/२	..	०.५९
१४	१८/१-अ	..	०.९५
१५	१८/२-ब	..	०.७१
१६	८१	..	२.५१
१७	८२/१	..	१.००
१८	६२/२	..	१.००
१९	८३	..	२.३३
एकूण		..	२४.३७

आउटलेट क्रमांक : डावा ५

गाव उमरे

१	२२/१	..	०.८०
२	२२/२	..	१.६०
३	१५/१-ब/१-ब/१	..	०.२१
४	१५/१-ब/१-ब/१-ब/२	..	०.७७
५	१५/१-ब/१-ब/अ	..	०.३४
६	१५/१-ब/१-ब/३-ब	..	०.८०
७	१५/१-ब/१-ब/ड	..	०.३७
८	१५/२	..	१.०२
९	१६/१	..	२.००
१०	१६/२	..	०.७५
११	१७	..	१.१३
एकूण		..	९.७९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डावा ६

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव उमरे

१	१२	..	५.००
२	१४	..	३.१८
३	१५/१-अ	..	१.६२
४	१५/१-अ/२	..	१.६१
५	१०/१-अ	..	१.३४
६	१०/१-ब	..	१.२१
७	१०/२-अ	..	०.८०
८	१०/२-ब	..	०.८०
९	९/१	..	२.०९
१०	९/२-अ	..	१.२१
११	९/२-ब	..	०.४०
१२	८/१	..	०.९२
१३	८/२	..	४.३५
१४	५	..	१.५४
१५	४	..	१.४३
१६	६	..	०.८४
१७	२	..	१.३९
१८	१	..	२.८१

एकूण ..

३२.५४

आउटलेट क्रमांक : डावा ७

गाव मालखेडा

१	३	..	१.६५
२	८८/१-अ	..	१.८५
३	८८/१-ब	..	१.६२
४	८८/२	..	१.८६
५	९०/१-अ	..	१.२१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डावा ७ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव मालखेडा — चालू

६	९०/१-ब	..	१.२१
७	९०/२-अ	..	३.०४
८	९०/२-ब	..	१.०२
९	७७/१-अ	..	०.८१
१०	७०/१-ब	..	०.३७
११	७७/२	..	१.१४
१२	६७/१	..	१.१५
१३	६७/२	..	१.१६
१४	६८/१-अ	..	०.९०
१५	६८/१-ब	..	०.९०
१६	६८/२	..	०.९३
१७	६९/१	..	१.१२
१८	६९/२	..	१.१२
१९	९१/१	..	२.५४
२०	९१/२	..	१.५७
२१	९१/३	..	०.६४
२२	९३	..	१.७३
२३	९४/१	..	२.०६
२४	९४/२	..	१.१०
२५	९४/३	..	१.१०
२६	९४/४	..	२.०६
२७	९४/५	..	२.०६
२८	९४/६	..	१.१०
२९	९४/७	..	१.१०
३०	९४/८	..	२.०६
३१	९५	..	१.७४

एकूण ..

४३.९२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डावा ८

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव मालखेडा

१	९६/१	..	०.७०
२	९६/२	..	०.६९
३	९७	..	१.६३
४	९९	..	१.०९
५	१०१	..	१.१३
६	१०२/१	..	०.८१
७	१०२/२	..	०.८१
८	१०२/३	..	०.८२
९	१०३/१	..	१.०४
१०	१०३/२	..	१.०३
११	१०४	..	१.४१
१२	१०५/१	..	०.२०
१३	१०५/२	..	१.८०
१४	१०६/१	..	१.९३
१५	१०६/२	..	१.७४
१६	१०७	..	१.१६
१७	११०/१	..	१.२१
१८	११०/२-अ	..	०.६४
१९	११०/२-ब	..	०.४०
२०	१११/१	..	०.८५
२१	१११/२	..	०.८६
२२	१११/३	..	०.८५
२३	११२/२	..	१.५९
२४	११२/१	..	०.००
२५	११३	..	१.७३

एकूण

..

२६.१२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : पुच्छ

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव मालखेडा — चालू

१	२	..	२.४९
२	३/१	..	४.६९
३	३/२-अ	..	१.४८
४	३/२-ब	..	२.००
५	३/३-अ	..	०.८०
६	३/३-ब	..	०.८०
७	३/३-क	..	०.८०
८	३/३-ड	..	२.१९
९	२०	..	१.३०
१०	५	..	०.९९
११	६	..	२.२१
१२	७	..	१.५०
१३	८	..	१.१७
१४	९/१-ब	..	१.२२
१५	९/२-ब	..	१.२२
१६	९/१-अ	..	०.६०
१७	९/२-अ	..	०.६८
१८	९/१-क	..	०.८६
१९	९/१-ड	..	०.९७
२०	१०	..	०.४०
२१	११	..	१.३२
२२	१२	..	१.८०
२३	१३	..	१.७९
२४	१४	..	०.४७
२५	१५-अ	..	३.०१
२६	१५/२	..	५.९७
२७	१६	..	३.६३



अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : पुच्छ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव मालखेडा — चालू

२८	१७	..	०.७४
२९	१८/१	..	२.८३
३०	१८/२	..	०.८१
३१	१८/३	..	०.८३
३२	१९	..	१.८८
३३	२०	..	१.३०
३४	२६/१	..	०.८५
३५	३६/२	..	०.८५
३६	२७	..	१.६१
३७	२८/१-अ/१	..	०.९०
३८	२८/१-क/२	..	०.६०
३९	२८/१-ड/२	..	२.०३
४०	२८/२	..	१.८०
४१	२९/१	..	०.३७
४२	२९/२	..	०.३७
४३	२९/३	..	०.८०
४४	२९/४	..	०.८०
४५	३०/१	..	०.८०
४६	३०/२-अ	..	१.२०
४७	३०/२-ब	..	१.६०
४८	३१	..	३.७७
४९	३२	..	१.७०
	एकूण	..	७४.८०
	पाणीवापर संस्था एकूण	..	५३३.६४

संभाजी जगन्नाथ माने,  
कार्यकारी अभियंता,  
गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.

*Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.*

**(See Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)**

**(See Rule 3.00)**

क्रमांक गिपावि/सिचन-६१५८ (१०)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA's and directs that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the Office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA's at Major Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

<b>Project Name</b>	-	Girna Major Project
<b>Irrigation Sub-Division.</b>	-	Erandol Sub-Division, Erandol, district Jalgaon.
<b>Irrigation Section</b>	-	Kasoda, taluka Erandol, district Jalgaon.
<b>Name of Water User's Association</b>	-	Ambika Water User Association, Kasoda, taluka Erandol, district Jalgaon.
<b>Area of Water User's Association.</b>	-	533.64 Hectares

**Schedule**

**District Jalgaon, taluka Erandol**

**Canal : Jamada Left Canal**

**(Parola Branch Canal)**

**Outlet No. : Right 1**

Sr. No. Gat No. Area

1 2 3  
H.A.  
(C.C.A.)

**village Adgaon**

1	889	..	1.20
2	890	..	1.00
3	891	..	1.52
4	892	..	0.80

**Total .. 4.52**

**Outlet No. : Right 2**

**village Malkheda**

1	87	..	2.00
2	86/1	..	0.60
3	86/2-A	..	1.30
4	86/2-B	..	0.69
5	80	..	0.80
6	81	..	0.80
7	82/1	..	2.53
8	82/2	..	2.53
9	74	..	4.41
10	75	..	4.97
11	76/1	..	1.54
12	79/1	..	0.87
13	79/2	..	2.00
14	78	..	0.60
15	77	..	1.90

**Total .. 27.54**

**Outlet No. : Right 3**

**village Malkheda**

1	89	..	2.37
2	84/1-A/1	..	1.32

**Schedule – contd.**

**Outlet No. : Right 3 – contd.**

Sr. No. Gat No. Area  
1 2 3

H.A.  
(C.C.A.)

**village Malkheda – contd.**

3	84/1-A/2	..	0.81
4	84/1-A/3	..	0.80
5	84/2/1	..	1.42
6	84/2/2	..	0.60
7	83	..	2.12
8	64	..	1.26
9	63	..	2.34
10	61	..	0.78
11	62	..	2.64
12	60/1	..	0.73
13	60/2	..	0.74
14	59	..	1.37
15	58/1	..	1.00
16	58/2	..	1.00
17	57	..	2.40
18	73	..	1.60
19	85/1	..	0.82
20	85/2	..	1.01
21	72	..	1.92
22	56	..	5.82
23	55/1	..	0.76
24	55/2	..	0.76
25	52/1	..	0.81
26	52/2-A	..	0.40
27	52/2-B	..	0.40
28	54/1-A	..	1.21
29	54/1-B	..	0.78
30	54/2-A	..	0.40
31	54/2-B	..	0.40
32	51/1	..	0.71

**Schedule – contd.**

**Outlet No. : Right 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Malkheda – contd.**

33	51/2	..	0.70
34	53/1	..	0.80
35	53/2	..	0.79
36	50	..	1.02
37	49	..	0.96
38	48	..	1.40
39	37	..	3.87
<b>Total</b>			<b>51.04</b>

**Outlet No. : Right 4**

**village Malkheda**

1	66/1	..	0.80
2	66/2-B	..	0.53
3	66/2-A	..	1.12
4	66/2-C	..	2.24
5	66/2-D	..	1.84
6	65/1	..	1.60
7	65/2/1	..	1.00
8	65/2/2	..	0.94
9	43	..	1.56
10	46/1	..	1.61
11	46/2	..	1.60
12	98	..	2.90
13	107	..	1.16
14	108/1	..	2.27
15	108/2	..	0.93
16	108/3-A/1	..	0.99
17	108/3-A/2	..	0.99
18	108/3-A/3	..	0.99

**Schedule – contd.**

**Outlet No. : Right 4 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Malkheda – contd.**

19	108/3-B	..	2.02
20	44/1-A	..	1.02
21	44/1-B	..	1.61
22	44/2/1	..	0.81
23	44/2/2	..	0.80
24	42	..	1.10
25	41	..	0.86
26	39	..	2.13
27	47/1	..	0.81
28	47/2	..	2.00
29	109	..	2.28
30	40/1	..	2.85
31	40/2	..	0.87
32	38	..	1.46
33	35/1	..	1.89
34	35/2	..	2.42
35	23/1	..	1.39
36	23/2	..	1.38
37	22/1	..	0.70
38	22/2	..	0.70
39	21/1	..	0.51
40	21/2-A	..	0.46
41	21/2-B	..	0.46
42	24/1	..	1.39
43	24/2	..	1.47
44	34	..	0.66
45	33/1	..	0.80
46	33/2	..	0.80
<b>Total</b>			<b>60.72</b>

**Schedule – contd.**

**District Jalgaon, taluka Bhadgaon**

**Canal : Jamada Left Canal**

**(Parola Branch Canal)**

**Outlet No. : Left 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)
		<b>village Dhotre</b>
1	51/1	1.37
2	51/2	1.37
3	52/1-A	0.38
4	52/2-A	1.00
5	52/2-B	2.00
6	50/1	1.00
7	50/2	1.00
8	47/1	1.15
9	47/2	0.30
10	47/3	1.15
11	46	0.90
12	48	2.65
13	43/1-C	0.80
14	43/1-A	0.73
15	43/1-B	0.73
16	43/2-B	0.40
17	43/2-A	0.81
18	45	1.92
19	44	1.94
20	41/1	0.68
21	41/2	0.69
22	41/3	0.69
23	41/4	0.69
24	41/5	0.69
25	40/1-A/1-A	0.83
26	40/1-A/1-B	0.83
27	40/1-A/2-A	0.81

**Schedule – contd.**

**Outlet No. : Left 1 – contd.**

Gat No.	Area
2	3
	H. A.
	(C.C.A.)
	<b>village Dhotre – contd.</b>
40/1-A/2-B	1.21
40/1-B	0.80
39/1	1.21
39/2	1.87
42	2.16
33/1	0.89
33/2	0.89
33/3	0.89
33/4-A	1.34
33/4-B	1.33
31/1	0.80
31/2	0.80
31/3	2.00
34	1.40
<b>Total</b>	<b>45.10</b>

**District Jalgaon, taluka Erandol**

**Canal : Jamada Left Canal**

**(Parola Branch Canal)**

**Outlet No. : Left 2**

**village Umare**

1	43	..	1.00
2	45	..	2.00
3	46/1	..	1.53
4	46/2	..	0.81
5	46/3	..	0.81
6	46/4	..	0.81
7	47/1	..	0.60
8	47/2	..	0.61
9	47/3	..	1.96
Total		..	10.13

**Schedule – contd.**

**Outlet No. : Subminor**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Umare**

1	48/1	..	0.60
2	48/2-A	..	0.89
3	48/2-B	..	1.33
4	49	..	3.92
5	50	..	4.36
6	51/1-A	..	1.23
7	51/1-B	..	1.10
8	51/1-C•	..	1.10
9	51/2-A	..	0.69
10	51/2-B	..	0.69
11	51/2-C	..	0.69
12	51/2-D	..	0.69
13	51/2-E	..	0.68
14	52/1	..	2.20
15	52/2	..	2.52
16	55/1	..	0.50
17	55/2	..	1.25
18	54/2-A	..	1.00
19	54/2-B	..	1.00
20	58/1	..	1.64
21	58/1	..	1.67
22	56	..	3.49
23	57	..	1.38
24	31/1	..	0.91
25	31/2	..	0.91
26	32	..	0.40
27	33	..	0.74
28	34	..	0.75
29	35	..	0.76
30	36	..	0.40

**Schedule – contd.**

**Outlet No. : Subminor – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Umare – contd.**

31	30	..	1.77
32	29	..	2.80
33	29	..	0.96
34	67	..	1.84
35	68	..	1.80
36	69	..	1.78
37	70/1-A	..	1.80
38	70/1-B	..	0.84
39	70/2	..	1.00
40	66	..	2.14
41	65	..	1.26
42	64/1	..	2.00
43	64/2	..	2.41
44	60	..	2.09
45	61	..	1.09
46	62/1	..	2.25
47	62/2	..	0.80
48	63	..	1.16
49	58/1-A	..	1.49
50	59/1-B/1	..	0.60
51	59/1-A/2	..	0.89
52	59/2-B	..	1.95
53	59/2-A	..	1.95
54	59/2	..	1.01
55	74/1	..	1.50
56	74/2-A	..	0.40
57	74/2-B	..	1.40
58	71	..	1.03
59	72	..	0.69
60	73/1	..	2.00

**Schedule – contd.**

**Outlet No. : Subminor – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Umare – contd.**

61	73/2/1	..	1.06
62	73/2/2	..	1.00
63	80	..	3.56
64	78/1-A	..	1.15
65	78/1-B	..	1.14
66	78/2-A	..	2.07
67	78/2-B	..	2.07
68	78/3-A	..	2.43
69	78/3-B	..	2.42
70	77	..	1.26
71	75	..	1.23
72	85/1	..	1.01
73	85/2-B	..	1.71
74	85/2-A	..	0.60
75	27	..	5.67
76	28	..	4.10
77	37/1	..	2.00
78	37/2	..	0.92
79	38/1	..	1.22
80	38/2	..	1.00
81	38/3	..	1.24
<b>Total</b>			<b>123.05</b>

**Outlet No. : Left 4**

**village Umare**

1	26/1-A	..	0.81
2	26/1-B	..	0.81
3	24/2-A	..	0.80
4	24/2-B/2	..	1.60
5	26/1-A	..	0.81
6	26/1-B	..	0.81

**Schedule – contd.**

**Outlet No. : Left 4 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Umare – contd.**

7	21/1	..	1.70
8	21/2	..	1.69
9	21/3/1	..	0.85
10	21/3/2	..	0.85
11	20	..	3.75
12	19/1	..	0.80
13	19/2	..	0.59
14	18/1-A	..	0.95
15	18/2-B	..	0.71
16	81	..	2.51
17	82/1	..	1.00
18	62/2	..	1.00
19	83	..	2.33
<b>Total</b>			<b>24.37</b>

**Outlet No. : Left 5**

**village Umare**

1	22/1	..	0.80
2	22/2	..	1.60
3	15/1-B/1-B/1	..	0.21
4	15/1-B/1-B/1-B/2	..	0.77
5	15/1-B/1-B/A	..	0.34
6	15/1-B/1-B/3-B	..	0.80
7	15/1-B/1-B/D	..	0.37
8	15/2	..	1.02
9	16/1	..	2.00
10	16/2	..	0.75
11	17	..	1.13
<b>Total</b>			<b>9.79</b>

**Schedule – contd.**

**Outlet No. : Left 6**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Umare**

1	12	..	5.00
2	14	..	3.18
3	15/1-A	..	1.62
4	15/1-A/2	..	1.61
5	10/1-A	..	1.34
6	10/1-B	..	1.21
7	10/2-A	..	0.80
8	10/2-A	..	0.80
9	9/1	..	2.09
10	9/2-A	..	1.21
11	9/2-B	..	0.40
12	8/1	..	0.92
13	8/2	..	4.35
14	5	..	1.54
15	4	..	1.43
16	6	..	0.84
17	2	..	1.39
18	1	..	2.81

**Total .. 32.54**

**Outlet No. : Left 7**

**village Malkheda**

1	3	..	1.65
2	88/1-A	..	1.85
3	88/1-B	..	1.62
4	88/2	..	1.86
5	90/1-A	..	1.21
6	90/1-B	..	1.21
7	90/2-A	..	3.04
8	90/2-B	..	1.02
9	77/1-A	..	0.81

**Schedule – contd.**

**Outlet No. : Left 7 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Malkheda – contd.**

10	70/1-B	..	0.37
11	77/2	..	1.14
12	67/1	..	1.15
13	67/2	..	1.16
14	68/1-A	..	0.90
15	68/1-B	..	0.90
16	68/2	..	0.93
17	69/1	..	1.12
18	69/2	..	1.12
19	91/1	..	2.54
20	91/2	..	1.57
21	91/3	..	0.64
22	93	..	1.73
23	94/1	..	2.06
24	94/2	..	1.10
25	94/3	..	1.10
26	94/4	..	2.06
27	94/5	..	2.06
28	94/6	..	1.10
29	94/7	..	1.10
30	94/8	..	2.06
31	95	..	1.74

**Total .. 43.92**

**Outlet No. : Left 8**

**village Malkheda**

1	96/1	..	0.70
2	96/2	..	0.69
3	97	..	1.63
4	99	..	1.09
5	101	..	1.13

**Schedule – contd.**

**Outlet No. : Left 8 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Malkheda – contd.**

6	102/1	..	0.81
7	102/2	..	0.81
8	102/3	..	0.82
9	103/1	..	1.04
10	103/2	..	1.03
11	104	..	1.41
12	105/1	..	0.20
13	105/2	..	1.80
14	106/1	..	1.93
15	106/2	..	1.74
16	107	..	1.16
17	110/1	..	1.21
18	110/2-A	..	0.64
19	110/2-B	..	0.40
20	111/1	..	0.85
21	111/2	..	0.86
22	111/3	..	0.85
23	112/2	..	1.59
24	112/1	..	0.00
25	113	..	1.73

**Total** .. **26.12**

**Outlet No. : Tail**  
**village Malkheda**

1	2	..	2.49
2	3/1	..	4.69
3	3/2-A	..	1.48
4	3/2-B	..	2.00
5	3/3-A	..	0.80
6	3/3-B	..	0.80
7	3/3-C	..	0.80

**Schedule – contd.**

**Outlet No. : Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Malkheda – contd.**

8	3/3-D	..	2.19
9	20	..	1.30
10	5	..	0.99
11	6	..	2.21
12	7	..	1.50
13	8	..	1.17
14	9/1-B	..	1.22
15	9/2-B	..	1.22
16	9/1-A	..	0.60
17	9/2-A	..	0.68
18	9/1-C	..	0.86
19	9/1-D	..	0.97
20	10	..	0.40
21	11	..	1.32
22	12	..	1.80
23	13	..	1.79
24	14	..	0.47
25	15-A	..	3.01
26	15/2	..	5.97
27	16	..	3.63
28	17	..	0.74
29	18/1	..	2.83
30	18/2	..	0.81
31	18/3	..	0.83
32	19	..	1.88
33	20	..	1.30
34	26/1	..	0.85
35	36/2	..	0.85
36	27	..	1.61
37	28/1-A/1	..	0.90



**Schedule – contd.**

**Outlet No. : Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Malkhedha – contd.**

38	28/1-C/2	..	0.60
39	28/1-D/2	..	2.03
40	28/2	..	1.80
41	29/1	..	0.37
42	29/2	..	0.37
43	29/3	..	0.80
44	29/4	..	0.80
45	30/1	..	0.80
46	30/2-A	..	1.20
47	30/2-B	..	1.60
48	31	..	3.77
49	32	..	1.70
<b>Total</b>			<b>74.80</b>

**Total of Water Users Association.** .. **533.64**

**SAMBHAJI JAGANNATH MANE,**  
Executive Engineer,  
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (११)/सन २०१८.— ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे मोठे प्रकल्प पुढील पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग

व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटदाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेले मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

**सिंचन प्रकल्पाचे नाव** - गिरणा मोठा प्रकल्प

**उपविभागाचे नाव** - पाटबंधारे उपविभाग, एरंडोल, जिल्हा जळगाव

**सिंचन शाखा** - सिंचन पाटशाखा, नागदुली, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव.

**नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव.** - श्री सुकेश्वर पाणीवापर संस्था, रवंजे बु.॥, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र.** - ३५०.०२ हेक्टर

**अनुसूची**

जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल

कालवा : निम्न गिरणा कालवा

आउटलेट क्रमांक : दापोरी वितरिका १ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

**गाव रवंजे बु.॥**

१	१२८	..	१.००
२	१२९	..	१.४९
३	१३०/१	..	०.५८
४	१३०/२	..	१.५९
५	१३१	..	०.३३
६	१३५	..	०.६९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : दापोरी वितरिका १ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रवंजे बु.॥ — चालू

७	१३६	..	०.७४
८	१३४	..	०.५०
९	१३३	..	०.६२
१०	१३२	..	१.०५
११	१२२/१/१	..	०.९२
१२	१२२/२	..	०.३०
१३	१२२/१/२	..	०.९४
१४	१२२/१/३	..	०.९५
१५	१२२/१/४	..	१.०५
१६	१२२/१/५	..	१.१२
एकूण		..	१३.८७

आउटलेट क्रमांक : दापोरी वितरिका १ उजवा

गाव दापोरी

१	७	..	१.४०
२	६	..	१.५८
३	९/१	..	०.४१
४	९/२	..	०.४१
५	९/३	..	०.४२
६	११	..	०.३२
७	१३	..	१.२९
८	१०/१	..	१.१९
९	१०/२	..	१.९४
१०	१०/३	..	०.२८
११	१२/२	..	१.०४
१२	१२/१	..	१.०४
१३	२१	..	१.४१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : दापोरी वितरिका १ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव दापोरी — चालू

१४	२२	..	१.८५
१५	२०	..	०.२९
१६	२३/१	..	२.४२
१७	२३/२	..	१.६०
१८	२४	..	१.२३
१९	२६	..	१.७५
२०	२७	..	०.३७
२१	३०/१	..	१.१३
२२	३०/२	..	१.३२
२३	३०/३	..	१.१४
२४	२८	..	१.२६
२५	२९	..	०.५६
२६	३१/१	..	०.९२
२७	३१/२	..	०.९२
२८	७०	..	१.५०
२९	३६/१	..	२.७०
३०	३६/२	..	१.००
३१	६९	..	०.७३
३२	७१/१/१	..	०.७०
३३	७१/२	..	०.८१
३४	७१/१/२	..	०.६१
३५	७१/१/३	..	०.७३
३६	७२	..	१.२५
३७	७४	..	१.२५
३८	७३	..	०.५६
३९	६८/१	..	१.००
४०	६८/२	..	०.८१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : दापोरी वितरिका १ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव दापोरी — चालू

४१	६८/३	..	०.६२
४२	६८/४	..	०.४१
४३	६८/५	..	०.८१
४४	६८/६	..	१.७२
४५	७६	..	१.५४
एकूण			४८.२४

आउटलेट क्रमांक : दापोरी वितरिका २ डावा

गाव रवंजे बु.॥

१	१११	..	२.३४
२	८८	..	१.०१
३	८९	..	१.४०
४	८५ ते ८७	..	२.३२
५	८४/१	..	०.८४
६	८४/२	..	०.८३
७	८३	..	१.००
८	७९ ते ८१	..	१.३२
९	८२/१	..	०.८४
एकूण			११.३०

आउटलेट क्रमांक : दापोरी वितरिका २ उजवा

गाव दापोरी

१	१०१/१	..	२.०९
२	१०१/२	..	२.६६
३	१०७	..	३.७६
४	१००	..	२.१२
५	७५	..	२.४६
एकूण			१३.०९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : दापोरी वितरिका ३ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव दापोरी

१	११२	..	०.२२
२	११३	..	१.३०
३	११४	..	०.४०
४	११५	..	०.८५
५	११६/१	..	०.९५
६	११६/२	..	०.४०
७	११७/१	..	१.००
८	११७/२	..	१.००
९	११७/३	..	१.००
१०	११८	..	१.१२
११	११९	..	१.३४
१२	१२०/१	..	१.००
१३	१२०/२	..	१.००
१४	११०	..	०.७८
१५	१०९/२	..	१.१४
१६	१०९/१	..	०.६०
१७	१०८/१	..	०.५२
१८	१०८/२	..	१.००
१९	९०	..	१.०८
२०	९१	..	०.२६
२१	९२	..	०.२६
२२	९३	..	०.८८
२३	७८/१	..	०.६९
२४	७८/२	..	०.३०
२५	६५	..	१.३८
२६	६६	..	१.३२
एकूण			२१.७९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : दापोरी वितरिका ३ उजवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रवंजे बु.॥

१	१६१	..	१.०३
२	१६०	..	१.२६
३	१५९	..	१.३२
४	१६२	..	१.६२
५	१५७/१	..	१.०२
६	१५७/२	..	१.०२
७	१५८	..	१.४४
८	१३७	..	१.११
९	१३६	..	१.३९
१०	१३८/१	..	१.५४
११	१३८/३	..	०.८०
१२	१३८/२	..	१.५४
१३	१३८/४	..	०.७४
१४	१३८/५	..	०.६०
१५	१३९	..	०.९४
१६	१४०	..	०.६०
१७	१२२	..	०.१६

एकूण ..

१८.१३

आउटलेट क्रमांक : दापोरी वितरिका ३ उजवा

गाव दापोरी

१	८९	..	१.५५
२	८५	..	०.८७
३	८६	..	०.७६
४	८७	..	०.८५
५	१०६/१	..	०.६४
६		..	१.२३
७	१०६/३	..	१.०६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : दापोरी वितरिका ३ उजवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव दापोरी — चालू

८	२८/१	..	१.१३
९	१४१/२/१	..	१.७४
१०	७१/२	..	०.८१
११	७२/२	..	०.९१
१२	६८/६	..	१.७२
१३	१३९	..	०.९४
१४	६५	..	१.५०
१५	११०/२	..	१.६२
१६	७५	..	१.४६
१७	१००/१	..	१.०६
१८	१००/२	..	१.०६
१९	१२१/१/२	..	१.२१
२०	१०१/२	..	०.६६
२१	१५७/२	..	१.०१
२२	१२/२	..	१.०४
एकूण ..			२४.८३

आउटलेट क्रमांक : दापोरी वितरिका ४ डावा

गाव दापोरी

१	९५	..	०.५५
२	९४	..	०.५८
३	७७	..	१.१५
एकूण ..			२.२८

आउटलेट क्रमांक : दापोरी वितरिका ५ डावा

गाव दापोरी

१	१०७	..	१.७६
२	१०६/१	..	०.६४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : दापोरी वितरिका ५ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव दापोरी — चालू

३	१०६/२	..	१.२३
४	१०६/३	..	०.९१
५	९७	..	०.५९
६	९६	..	०.४८
७	९८	..	०.७०
८	९९	..	०.८२
एकूण		..	७.१३

आउटलेट क्रमांक : दापोरी वितरिका टेल

गाव दापोरी

१	१४५/१	..	१.६४
२	१४५/२	..	१.१४
३	१४५/३	..	०.६०
४	१४१	..	२.१८
५	१४४	..	१.५७
६	१४२	..	१.२८
७	१४३	..	१.३४
८	१२१/२	..	१.३३
९	१२१/१	..	०.२१
एकूण		..	११.२९

आउटलेट क्रमांक : उपवितरिका १ डावा

गाव रवंजे बु.॥

१	९	..	१.०८
२	११	..	०.६५
३	१०	..	०.५५
४	३३	..	१.६०
५	३२	..	०.६०
६	६८	..	१.२२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उपवितरिका १ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रवंजे बु.॥ — चालू

७	६७	..	०.८२
८	६६	..	०.४२
९	६५	..	०.२८
१०	६३	..	०.५४
११	६२	..	१.४२
१२	६१	..	०.३४
१३	६९	..	३.३९
१४	६०	..	१.४१
१५	७२	..	०.९८
१६	७१	..	०.९९
१७	७३	..	१.७२
१८	७४	..	१.३०
१९	७५	..	१.३२
२०	१०४/१	..	१.००
२१	१०४/३	..	०.३८
२२	१०४/४	..	०.३८
२३	१०३	..	१.४८
२४	१०१	..	१.३१
२५	१०५	..	०.८०
२६	१०२	..	१.१७
२७	१००	..	०.१३
२८	९९	..	०.१४
२९	९५/१	..	१.४२
३०	९८	..	०.२९
३१	९७	..	०.२७
३२	९६	..	०.५२
एकूण		..	२९.९२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उपवित्तिका १ उजवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रवंजे बु.॥

१	८३	..	१.०२
२	८४	..	१.०७
३	८६	..	०.५०
४	८५	..	१.००
५	८१	..	०.६५
६	८०	..	०.५४
७	७८	..	०.४७
८	७९	..	०.४७
९	८२	..	०.९७
१०	७७	..	०.७९
११	७६	..	०.८५
१२	८७	..	०.९३
१३	८९	..	०.६२
१४	८८	..	०.५४
१५	९०/१	..	०.६५
१६	९०-अ	..	०.५२
१७	९०/२-ब	..	१.०२
१८	९०/२	..	०.४०
१९	७५	..	१.७२
२०	१२५	..	०.८४
२१	१२६	..	१.००
२२	१२७	..	१.१२
२३	१२४	..	१.०८
२४	१२३	..	१.०५
२५	९३	..	०.३५
२६	९४/२	..	०.७०
२७	९२	..	०.३४
२८	९४/१	..	०.७४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उपवित्तिका १ उजवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रवंजे बु.॥ — चालू

२९	९१	..	०.९७
३०	१२१	..	०.९७
३१	१२०	..	०.२८
३२	११९	..	०.२७
३३	११६	..	०.३०
३४	९५/२	..	०.६०
एकूण		..	२५.३४

आउटलेट क्रमांक : उपवित्तिका २ डावा

गाव रवंजे खु.॥

१	२१	..	०.१४
२	२०	..	०.१८
३	१९	..	०.२१
४	१८	..	०.२७
५	२२	..	०.३८
६	२३	..	०.३४
७	२४/१	..	०.४५
८	२४/२	..	०.६५
९	१७	..	०.३५
१०	१६	..	०.४३
११	१५	..	०.१४
१२	२५	..	०.७०
१३	२६	..	०.३०
१४	२७	..	०.४५
१५	२८	..	०.४२
१६	२९/१	..	१.४०
१७	२९/२	..	०.८०
१८	३०/१	..	०.८८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उपवितरिका २ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रवंजे खु.॥ — चालू

१९	३०/७	..	०.९५
२०	१३	..	०.२१
२१	१२	..	१.००
२२	३१	..	१.१०
२३	३४	..	०.३०
२४	३५	..	०.३०
२५	३६	..	०.२०
२६	३७	..	०.२०
२७	३८	..	०.२०
२८	३९	..	०.३८
२९	४०	..	०.४०
३०	४२	..	०.३७
३१	४१/१	..	०.५८

एकूण .. १४.६८

आउटलेट क्रमांक : उपवितरिका २ उजवा

गाव रवंजे बु.॥

१	५०/१	..	१.२२
२	५०/१-अ	..	१.२१
३	५०/२	..	१.२२
४	५१	..	३.८८
५	५२	..	०.६४
६	५३	..	४.००
७	४९/१	..	१.०५
८	४९/२	..	१.१४
९	५५	..	२.५०
१०	४८	..	०.५३
११	४७	..	०.२२
१२	४६	..	०.१३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उपवितरिका २ उजवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव रवंजे बु.॥ — चालू

१३	४३/१	..	०.२८
१४	४३/२	..	०.२८
१५	५६	..	१.७४
१६	५७	..	०.९५
१७	५८	..	०.५२
१८	५९/१	..	०.५०
१९	५९/२	..	०.५०
२०	५९/३	..	०.५०
२१	६०	..	०.६७
२२	४५/१	..	१.१२
२३	४५/२	..	०.४०
२४	४१/२	..	१.४९
एकूण ..			२६.६९

आउटलेट क्रमांक : उपवितरिका टेल

गाव खेडी खु.॥

१	२३२-अ	..	२.०७
२	२३२-ब	..	१.५८
३	२३२/२-ब	..	३.००
४	२३१	..	१.३५
५	२३०	..	०.५९
६	२२७	..	४.२८
७	२२९	..	१.०७
८	२२८	..	१.३५
९	२३३	..	०.७४
१०	२२६	..	०.८७
११	२२५	..	२.३५
१२	२२४	..	१.५८
१३	२२१	..	२.३७

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उपवितरिका टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव खेडी खु.॥ — चालू

१४	२२२	..	१.४४
१५	२२३	..	१.२२
१६	२१९/२	..	०.६५
१७	२१९/१	..	०.६५
१८	२१८	..	२.४२
१९	२२०	..	२.००
२०	२०६	..	४.०७
२१	२०८	..	१.६८
२२	२०९	..	१.५४
२३	२११	..	१.३१
२४	२१२	..	१.१८
२५	२१०/१	..	०.६१
२६	२१०	..	१.१२
२७	२०५/२ व १	..	१.१८
२८	२०५/१	..	०.९०
२९	२०५/२-अ	..	०.३०
३०	२०५/२-ब/२	..	१.२०
३१	२०५/२ व ३	..	१.२०
३२	२०५/२ व ४	..	१.२०
३३	१९२	..	१.२०
३४	१९३	..	१.१२
३५	२०४/१	..	०.७४
३६	२०४/२	..	१.७०
३७	२०४/३	..	१.७०
३८	१९४	..	१.१०
३९	१९५	..	१.६०
४०	१९७	..	०.८०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : उपवितरिका टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव खेडी खु.॥ — चालू

४१	१९६	..	२.१२
४२	१९८	..	१.३४
४३	१७१/१	..	१.७८
४४	१७१/२	..	१.७७
४५	२०२	..	२.०८
४६	१९९	..	१.८०
४७	२००	..	०.९६
४८	२०१	..	१.८९
४९	१६९	..	०.५२
५०	१६८	..	०.०७
५१	१६७	..	०.०९
५२	१६६	..	०.२२
५३	१६५	..	०.२७
५४	१६४	..	०.८८
५५	१६३	..	०.४०
५६	१६२	..	०.४१
५७	१६१	..	१.१२
५८	१५८	..	०.५६
५९	१५९	..	१.१०
६०	१५८	..	१.१५
६१	१६०	..	१.८०

एकूण

..

८१.३६

पाणीवापर संस्था एकूण

..

३५०.०२

संभाजी जगन्नाथ माने,

कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.



*Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.*

**(See Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)**

**(See Rule 3.00)**

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (११)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA's and directs that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the Office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA's at Major Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

**Project Name** - Girna Major Project  
**Irrigation Sub-Division.** - Erandol Sub-Division, Erandol, district Jalgaon.  
**Irrigation Section** - Nagduli, taluka Erandol, district Jalgaon.  
**Name of Water User's Association.** - Shri Shukeshwar Water User's Association, Ravanje Bk., taluka Erndol, district Jalgaon.  
**Area of Water User's Association.** - 350.02 Hectares

**Schedule**

**District Jalgaon, taluka Erandol**

**Canal : Lower Girna Canal**

**Outlet No. : Dapori Minor Left-1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H. A. (C.C.A.)

**village Ravanje Bk.**

1	128	..	1.00
2	129	..	1.49
3	130/1	..	0.58
4	130/2	..	1.59
5	131	..	0.33
6	135	..	0.69
7	136	..	0.74
8	134	..	0.50
9	133	..	0.62
10	132	..	1.05
11	122/1/1	..	0.92
12	122/2	..	0.30
13	122/1/2	..	0.94
14	122/1/3	..	0.95
15	122/1/4	..	1.05
16	122/1/5	..	1.12

**Total** .. **13.87**

**Outlet No. : Dapori Minor Right-1**

**village Dapori**

1	7	..	1.40
2	6	..	1.58
3	9/1	..	0.41
4	9/2	..	0.41
5	9/3	..	0.42
6	11	..	0.32
7	13	..	1.29
8	10/1	..	1.19

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dapori Minor Right-1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)
<b>village Dapori – contd.</b>		
9	10/2	1.94
10	10/3	0.28
11	12/2	1.04
12	12/1	1.04
13	21	1.41
14	22	1.85
15	20	0.29
16	23/1	2.42
17	23/2	1.60
18	24	1.23
19	26	1.75
20	27	0.37
21	30/1	1.13
22	30/2	1.32
23	30/3	1.14
24	28	1.26
25	29	0.56
26	31/1	0.92
27	31/2	0.92
28	70	1.50
29	36/1	2.70
30	36/2	1.00
31	69	0.73
32	71/1/1	0.70
33	71/2	0.81
34	71/1/2	0.61
35	71/1/3	0.73
36	72	1.25
37	74	1.25
38	73	0.56

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dapori Minor Right-1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)
<b>village Dapori – contd.</b>		
39	68/1	1.00
40	68/2	0.81
41	68/3	0.62
42	68/4	0.41
43	68/5	0.81
44	68/6	1.72
45	76	1.54
<b>Total</b>		<b>48.24</b>
<b>Outlet No. : Dapori Minor Left-2</b>		
<b>village Ravanje Bk.</b>		
1	111	2.34
2	88	1.01
3	89	1.40
4	85 to 87	2.32
5	84/1	0.84
6	84/2	0.30
7	83	1.00
8	79 to 81	1.32
9	82/1	0.84
<b>Total</b>		<b>11.37</b>
<b>Outlet No. : Dapori Minor Right-2</b>		
<b>village Dapori</b>		
1	101/1	2.09
2	101/2	2.66
3	107	3.76
4	100	2.12
5	75	2.46
<b>Total</b>		<b>13.09</b>

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dapori Minor Left-3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Dapori**

1	112	..	0.22
2	113	..	1.30
3	114	..	0.40
4	115	..	0.85
5	116/1	..	0.95
6	116/2	..	0.40
7	117/1	..	1.00
8	117/2	..	1.00
9	117/3	..	1.00
10	118	..	1.12
11	119	..	1.34
12	120/1	..	1.00
13	120/2	..	1.00
14	110	..	0.78
15	109/2	..	1.14
16	109/1	..	0.60
17	108/1	..	0.52
18	108/2	..	1.00
19	90	..	1.08
20	91	..	0.26
21	92	..	0.26
22	93	..	0.88
23	78/1	..	0.69
24	78/2	..	0.30
25	65	..	1.38
26	66	..	1.32
<b>Total</b>			<b>21.79</b>

**Outlet No. : Dapori Minor Right-3**

**village Ravanje Bk.**

1	161	..	1.03
2	160	..	1.26

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dapori Minor Right-3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Ravanje Bk. – contd.**

3	159	..	1.32
4	162	..	1.62
5	157/1	..	1.02
6	157/2	..	1.02
7	158	..	1.44
8	137	..	1.11
9	136	..	1.39
10	138/1	..	1.54
11	138/3	..	0.80
12	138/2	..	1.54
13	138/4	..	0.74
14	138/5	..	0.60
15	139	..	0.94
16	140	..	0.60
17	122	..	0.16
<b>Total</b>			<b>18.13</b>

**Outlet No. : Dapori Minor Right-3**

**village Dapori**

1	89	..	1.55
2	85	..	0.87
3	86	..	0.76
4	87	..	0.85
5	106/1	..	0.64
6		..	1.23
7	106/3	..	1.06
8	28/1	..	1.13
9	141/2/1	..	1.74
10	71/2	..	0.81
11	72/2	..	0.91

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dapori Minor Right-3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Dapori – contd.**

12	68/6	..	1.72
13	139	..	0.94
14	65	..	1.50
15	110/2	..	1.62
16	75	..	1.46
17	100/1	..	1.06
18	100/2	..	1.06
19	121/1/2	..	1.21
20	101/2	..	0.66
21	157/2	..	1.01
22	12/2	..	1.04

**Total .. 24.83**

**Outlet No. : Dapori Minor Left-4**

**village Dapori**

1	95	..	0.55
2	94	..	0.58
3	77	..	1.15

**Total .. 2.28**

**Outlet No. : Dapori Minor Left-5**

**village Dapori**

1	107	..	1.76
2	106/1	..	0.64
3	106/2	..	1.23
4	106/3	..	0.91
5	97	..	0.59
6	96	..	0.48
7	98	..	0.70
8	99	..	0.82

**Total .. 7.13**

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dapori Minor Tail**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Dapori**

1	145/1	..	1.64
2	145/2	..	1.14
3	145/3	..	0.60
4	141	..	2.18
5	144	..	1.57
6	142	..	1.28
7	143	..	1.34
8	121/2	..	1.33
9	121/1	..	0.21

**Total .. 11.29**

**Outlet No. : Sub Minor Left-1**

**village Ravanje Bk.**

1	9	..	1.08
2	11	..	0.65
3	10	..	0.55
4	33	..	1.60
5	32	..	0.60
6	68	..	1.22
7	67	..	0.82
8	66	..	0.42
9	65	..	0.28
10	63	..	0.54
11	62	..	1.42
12	61	..	0.34
13	69	..	3.39
14	60	..	1.41
15	72	..	0.98
16	71	..	0.99
17	73	..	1.72
18	74	..	1.30

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dapori Minor Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Ravanje Bk. – contd.**

19	75	..	1.32
20	104/1	..	1.00
21	104/3	..	0.38
22	104/4	..	0.38
23	103	..	1.48
24	101	..	1.31
25	105	..	0.80
26	102	..	1.17
27	100	..	0.13
28	99	..	0.14
29	95/1	..	1.42
30	98	..	0.29
31	97	..	0.27
32	96	..	0.52
<b>Total</b>			<b>29.92</b>

**Outlet No. : Sub Minor Right 1**

**village Ravanje Bk.**

1	83	..	1.02
2	84	..	1.07
3	86	..	0.50
4	85	..	1.00
5	81	..	0.65
6	80	..	0.54
7	78	..	0.47
8	79	..	0.47
9	82	..	0.97
10	77	..	0.79
11	76	..	0.85
12	87	..	0.93
13	89	..	0.62

**Schedule – contd.**

**Outlet No. : Sub Minor Right-1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Ravanje Bk. – contd.**

14	88	..	0.54
15	90/1	..	0.65
16	90-A	..	0.52
17	90/2-B	..	1.02
18	90/2	..	0.40
19	75	..	1.72
20	125	..	0.84
21	126	..	1.00
22	127	..	1.12
23	124	..	1.08
24	123	..	1.05
25	93	..	0.35
26	94/2	..	0.70
27	92	..	0.34
28	94/1	..	0.74
29	91	..	0.97
30	121	..	0.97
31	120	..	0.28
32	119	..	0.27
33	116	..	0.30
34	95/2	..	0.60
<b>Total</b>			<b>25.34</b>

**Outlet No. :Sub Minor Left-2**

**village Ravanje Bk.**

1	21	..	0.14
2	20	..	0.18
3	19	..	0.21
4	18	..	0.27
5	22	..	0.38
6	23	..	0.34

**Schedule – contd.**

**Outlet No. : Sub Minor Left-2 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Ravanje Bk. – contd.**

7	24/1	..	0.45
8	24/2	..	0.65
9	17	..	0.35
10	16	..	0.43
11	15	..	0.14
12	25	..	0.70
13	26	..	0.30
14	27	..	0.45
15	28	..	0.42
16	29/1	..	1.40
17	29/2	..	0.80
18	30/1	..	0.88
19	30/7	..	0.95
20	13	..	0.21
21	12	..	1.00
22	31	..	1.10
23	34	..	0.30
24	35	..	0.30
25	36	..	0.20
26	37	..	0.20
27	38	..	0.20
28	39	..	0.38
29	40	..	0.40
30	42	..	0.37
31	41/1	..	0.58

**Total .. 14.68**

**Outlet No. : Sub Minor Right-2**

**village Ravanje Bk.**

1	50/1	..	1.22
2	50/1-A	..	1.21
3	50/2	..	1.22

**Schedule – contd.**

**Outlet No. : Sub Minor Right-2 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Ravanje Bk. – contd.**

4	51	..	3.88
5	52	..	0.64
6	53	..	4.00
7	49/1	..	1.05
8	49/2	..	1.14
9	55	..	2.50
10	48	..	0.53
11	47	..	0.22
12	46	..	0.13
13	43/1	..	0.28
14	43/2	..	0.28
15	56	..	1.74
16	57	..	0.95
17	58	..	0.52
18	59/1	..	0.50
19	59/2	..	0.50
20	59/3	..	0.50
21	60	..	0.67
22	45/1	..	1.12
23	45/2	..	0.40
24	41/2	..	1.49

**Total .. 26.69**

**Outlet No. : Sub Minor Tail**

**village Khedi Kh.**

1	232-A	..	2.07
2	232-B	..	1.58
3	232/2-B	..	3.00
4	231	..	1.35
5	230	..	0.59
6	227	..	4.28
7	229	..	1.07

**Schedule – contd.**

**Outlet No. : Sub Minor Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Khedi Kh. – contd.**

8	228	..	1.35
9	233	..	0.74
10	226	..	0.87
11	225	..	2.35
12	224	..	1.58
13	221	..	2.37
14	222	..	1.44
15	223	..	1.22
16	219/2	..	0.65
17	219/1	..	0.65
18	218	..	2.42
19	220	..	2.00
20	206	..	4.07
21	208	..	1.68
22	209	..	1.54
23	211	..	1.31
24	212	..	1.18
25	210/1	..	0.61
26	210	..	1.12
27	205/2 and 1	..	1.18
28	205/1	..	0.90
29	205/2-A	..	0.30
30	205/2-B/2	..	1.20
31	205/2 and 3	..	1.20
32	205/2 and 4	..	1.20
33	192	..	1.20
34	193	..	1.12
35	204/1	..	0.74
36	204/2	..	1.70
37	204/3	..	1.70
38	194	..	1.10

**Schedule – contd.**

**Outlet No. : Sub Minor Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Khedi Kh. – contd.**

39	195	..	1.60
40	197	..	0.80
41	196	..	2.12
42	198	..	1.34
43	171/1	..	1.78
44	171/2	..	1.77
45	202	..	2.08
46	199	..	1.80
47	200	..	0.96
48	201	..	1.89
49	169	..	0.52
50	168	..	0.07
51	167	..	0.09
52	166	..	0.22
53	165	..	0.27
54	164	..	0.88
55	163	..	0.40
56	162	..	0.41
57	161	..	1.12
58	158	..	0.56
59	159	..	1.10
60	158	..	1.15
61	160	..	1.80

**Total** .. **81.36**

**Total of Water User's Association.** .. **350.02**

**SAMBHAJI JAGANNATH MANE,**  
Executive Engineer,  
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (१२)/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे पुढील मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटदाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

**सिंचन प्रकल्पाचे नाव** - गिरणा मोठा प्रकल्प

**उपविभागाचे नाव** - पाटबंधारे उपविभाग, भडगाव

**सिंचन शाखा** - सिंचन पाटशाखा, गोंडगाव, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव.

**नियोजित पाणीवापर** - नियोजित पाणीवापर संस्था, घुसडी,

**संस्थेचे नाव** - तालुका भडगाव, जिल्हा जळगाव.

**पाणीवापर संस्थेचे** - ५६९.२९ हेक्टर

**एकूण क्षेत्र.**

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका भडगाव

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-२,

कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)
<b>गाव घुसडी</b>		
१	१४/२	०.५९
२	१५	२.१२
३	१६/१-अ	०.५४
४	१६/१-ब	०.५६
५	१६/२	१.४८
६	१७/१-अ/१-अ	०.४०
७	१७/१-अ/१-ब	०.३८
८	१७/१-अ/२	०.३०
९	१७/१-ब	०.३०
१०	१७/२	०.४०
११	१८	२.२३
१२	१९-अ	०.२१
१३	१९-ब	०.५६
१४	२०/१-अ	०.४८
१५	२०/१-ब	०.४०
१६	२०/१-क	१.२०
१७	२०/१-ड	१.२०
१८	२०/२	१.५४
१९	२२/१	०.३३
२०	२२/२-अ	०.३३
२१	२२/२-ब	०.३३
२२	३२/१	०.८६
२३	३२/२	०.६०
२४	३३/१-अ	०.२०
२५	३३/१-ब	०.६६
२६	३३/२	०.४०



अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-२,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव घुसडी--चालू

२७	३४	..	२.०३
२८	३५	..	०.९८
२९	३६	..	१.३२
३०	४०/१	..	१.७०
३१	४०/२	..	१.७०
३२	४१	..	१.३९
३३	४२/१	..	०.६३
३४	४२/२-अ	..	०.८०
३५	४२/२-ब	..	०.८०
३६	४३/१	..	०.७८
३७	४३/२-अ/१	..	०.३९
३८	४३/२-ब/१	..	०.३८

एकूण .. ३१.५०

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-२,  
कालवा : जामदा उजवा कालवा

गाव घुसडी

१	४४/१	..	०.४७
२	४४/२	..	०.४०
३	४५/१	..	०.९८
४	४५/२-अ	..	०.४९
५	४५/२-ब	..	०.४९
६	४५/३-अ	..	०.४९
७	४५/३-ब	..	०.४९
८	४६/१-अ/१-अ	..	०.८०
९	४६/१-अ/१-ब	..	०.४०
१०	४६/१-अ/२	..	०.४०

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-२,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव घुसडी--चालू

११	४६/१-ब	..	०.२९
१२	४६/२	..	०.४०
१३	४७/१	..	०.८५
१४	४७/२	..	०.८५
१५	४७/३	..	०.८५
१६	४८	..	१.११
१७	४९	..	०.७७
१८	५०-अ	..	०.५१
१९	५०-ब	..	०.५१
२०	१०१/१-अ/१	..	०.३५
२१	५१	..	१.२६
२२	५२/१	..	१.१५
२३	५२/२-अ	..	०.३०
२४	२३/१-अ	..	०.८४
२५	२३/१-ब	..	०.४८
२६	२३/१-क	..	०.८०
२७	२३/२-अ	..	०.६८
२८	२३/२-ब	..	०.६८
२९	२३/२-क	..	०.६८
३०	२३/३	..	१.७२
३१	२४	..	१.२३
३२	२५-अ	..	०.६५
३३	२५-ब	..	०.६५
३४	२६	..	२.६२
३५	२७/१-अ	..	०.२०
३६	२७/१-ब	..	०.२०

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-२,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव घुसडी--चालू

३७	२७/२	..	०.३७
३८	२७/३	..	०.३७
३९	२८/१	..	०.२१
४०	२८/२	..	०.२१
४१	२९/१	..	०.७३
४२	२९/२	..	०.३१
४३	३०/१-अ	..	०.४८
४४	३०/१-ब	..	०.४७
४५	३०/२-अ	..	०.६६
४६	३०/२-ब	..	०.२०
४७	३०/३-अ	..	०.४५
४८	३०/३-ब/१	..	०.२३
४९	३०/३-ब/२	..	०.२३
५०	३१/१	..	०.९०
५१	३१/२	..	०.३२
५२	१/१	..	१.५८
५३	१/२	..	१.२१
५४	१/३-अ	..	०.९१
५५	१/३-ब	..	०.३०
५६	१/४-अ	..	०.६५
५७	१/४-ब	..	०.६६
५८	६८	..	०.४२
५९	६९	..	०.३६
६०	७०/१	..	१.४७
६१	७०/२	..	१.७७
६२	७१/१	..	०.९७

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-२,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव घुसडी--चालू

६३	७१/२	..	०.४२
६४	७२	..	०.४८
६५	७४/१	..	१.६५
६६	७४/२-अ	..	०.५५
६७	७४/२-ब	..	०.५५
६८	७४/२-क	..	०.५५
६९	७५	..	०.७५
७०	७५/१-ब	..	०.३०
७१	७५/२	..	१.०६
७२	७५/३	..	१.०५
७३	७६	..	५.१२
७४	११५	..	०.६१
७५	११६	..	०.५६
७६	११७/१	..	०.६१
७७	११७/२	..	०.४६
७८	११७/३	..	०.४६
७९	११८	..	०.४८
८०	११९/१	..	०.४५
८१	११९/२	..	०.४४
८२	१२०	..	०.९१
८३	१२१	..	१.४१
८४	१२२/१	..	०.७३
८५	१२२/२	..	०.२५
८६	१२३	..	१.४१
८७	१२४/१	..	०.४१
८८	१२४/२	..	१.१२

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-२,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव घुसडी--चालू

८९	१२५/१-अ	..	०.५२
९०	१२५/१-ब	..	०.५२
९१	१२५/१	..	०.७६
९२	१२५/२-अ	..	०.९०
९३	१२५/२-ब	..	०.९०
९४	१२५/३-अ	..	१.००
९५	१२५/३-ब	..	०.८१
९६	१२६/१	..	०.३३
९७	१२६/२	..	०.३३
९८	१२७/१-अ	..	०.४५
९९	१२७/१-ब	..	०.२०
१००	१२७/२	..	०.५४
१०१	१२७/३	..	०.५५
१०२	१२८/१	..	०.६६
१०३	१२८/२	..	०.६६
१०४	१२९	..	०.४६
१०५	१३०/१	..	०.२०
१०६	१३०/२	..	०.२०
१०७	१३१	..	०.३८
१०८	१३२	..	०.४०
१०९	१३३/१	..	२.२६
११०	१३३/२	..	१.०९
१११	१३४/१	..	१.६६
११२	१३४/२	..	१.६५
११३	१३४/३	..	०.३०
११४	१३४/४	..	१.६५

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-२,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव घुसडी--चालू

११५	१३५/१-अ	..	०.४०
११६	१३५/१-ब	..	०.४३
११७	१३५/२	..	०.८२
११८	१३५/३	..	०.८२
११९	१३५/४	..	०.८२
एकूण			८७.९४

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-७,

कालवा : जामदा उजवा कालवा

गाव घुसडी

१	७७/१	..	१.७९
२	८०	..	१.११
३	८१	..	१.७६
४	८२	..	०.९५
५	८३	..	१.०७
६	८४/१	..	१.०६
७	८४/२-अ	..	०.५४
८	८४/२-ब	..	०.५३
९	८५/१	..	०.९५
१०	८५/२	..	१.२०
११	८६/१-अ	..	०.३०
१२	८६/१-ब	..	१.२०
१३	८६/१-क	..	१.२०
१४	८६/१-ड	..	०.४०
१५	८६/२-अ	..	१.५०
१६	८६/२-ब	..	१.५०
१७	८७/१-अ	..	०.६७

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-७,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव घुसडी--चालू

१८	८७/१-ब	..	०.६६
१९	८७/२ अ	..	०.२०
२०	८७/२ ब	..	०.४०
२१	८८/१-अ/१	..	०.५४
२२	८८/१-अ/२	..	०.५४
२३	८८/१-ब	..	०.७५
२४	८८/२	..	०.३०
२५	८९/१	..	०.९४
२६	८९/२	..	०.९४
२७	९०/१	..	१.६१
२८	९०/२	..	१.६०
२९	९१-अ	..	१.११
३०	९१-ब	..	१.११
३१	९२/१	..	०.८१
३२	९१/२-अ	..	०.४१
३३	९२/२-ब	..	०.४०
३४	९३	..	१.७३
३५	९४	..	०.६९
३६	९५/१	..	२.०४
३७	९५/२	..	०.८०
३८	९६/१-अ/१	..	०.२२
३९	९६/१-अ/२	..	०.२१
४०	९६/१-ब/१	..	०.४०
४१	९६/१-ब/२	..	०.४०
४२	९६/२-अ	..	०.४३
४३	९६/२-ब	..	०.६०
४४	९७/१	..	०.८६

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-७,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव घुसडी--चालू

४५	९७/२	..	१.८६
४६	९८	..	०.७९
४७	९९	..	१.३०
४८	१००/१-अ	..	०.५२
४९	१००/१-ब/१	..	०.६६
५०	१००/१-क/१	..	०.९५
५१	१००/१-क/२	..	०.५७
५२	१००/२	..	१.००
५३	१००/१-ब/२	..	०.७०
५४	७७/२	..	०.४०
५५	१०१/१-अ/१	..	०.३५
५६	१०१/१-अ/२	..	०.३०
५७	१०१/१-ब	..	०.४०
५८	१०१/२	..	०.२०
५९	१०२/१	..	१.१५
६०	१०२/२-अ	..	०.२९
६१	१०२/२-ब	..	०.२९
६२	१०२/३	..	०.५८
६३	१०३/१-अ	..	०.३०
६४	१०३/१-ब	..	०.३०
६५	१०३/२	..	०.९०
६६	१०३/३	..	०.२५
६७	१०३/४	..	०.५६
६८	१०४-अ/१	..	०.१४
६९	१०४/१-अ/२	..	०.५२
७०	१०४/१-अ/३	..	०.५१

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-७,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव घुसडी--चालू

७१	१०४/१-ब	०.३०
७२	१०४/१-ब/२	०.२८
७३	१०४/२	०.३०
७४	१०५/१	०.४२
७५	१०५/२	०.४२
७६	१०५/३	०.८५
७७	१०५/४	०.८५
७८	१०६/१	१.०९
७९	१०६/२	१.०९
८०	१०६/३	१.०८
८१	१०७/१-अ	०.४७
८२	१०७/१-ब/१	०.२८
८३	१०७/१-ब/२	०.२०
८४	१०७/२-क	०.४९
८५	१०७/२	०.४६
८६	१०८/१	०.६१
८७	१०८/२	०.६०
८८	१०८/३	१.००
८९	१०९/१-अ	०.६३
९०	१०९/१-ब	१.६२
९१	१०९/१-क	०.४९
९२	१०९/२-अ	१.१३
९४	१०९/२-ब	१.६२
९५	११०	१.१४
९६	१११/१	१.१४
९७	११२/१	१.००

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-७,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव घुसडी--चालू

९८	११२/२-अ	०.३०
९९	११२/२-ब	०.९१
१००	११३	०.२३
१०१	११३/१-ब/१	०.५०
१०२	११३/१-ब/२	०.३०
१०३	११३/२-अ	०.५८
१०४	११३/२-ब	०.४५
१०५	११४/१	०.५८
१०६	११४/२	०.५८
१०७	११४/३	०.५८
१०८	११४/४	०.५८
एकूण		७९.३७

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-७,  
कालवा : जामदा उजवा कालवा

गाव लोण प्र. भ.

१	२३५	१.१२
२	२३६	०.९०
३	२३७	०.९०
४	२३८	०.८८
५	२३९	०.९३
६	२४२/२-अ	१.००
७	२४२/२ पै	०.५८
८	२४२/२-ब	०.३९
९	२४२/१	०.३०
१०	२४१	०.७८
११	२४०-अ	०.९८

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-७,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव लोण प्र. भ.--चालू

१२	२४०-ब/१	..	०.९७
१३	२४०-ब/३	..	०.९४
१४	२४०-ब/२/१	..	०.६७
एकूण ..			११.३४

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर उजवा-२,  
कालवा : जामदा उजवा कालवा

गाव घुसडी

१	३७/१-अ	..	०.७०
२	३७/१-ब	..	०.३०
३	३७/१-क	..	०.९९
४	३७/२	..	२.३९
५	३७/१-अ	..	०.७
६	३७/१-ब	..	०.७
७	३७/१-क	..	०.९९
८	३७/२	..	२.३९
९	३८	..	१.०५
१०	३९	..	०.७७
११	५३/२-ब	..	१.११
१२	५३	..	०.६१
१३	५४/१	..	०.३०
१४	५४/२	..	०.३५
१५	५५/१	..	०.३६
१६	५५/२	..	०.३७
१७	५६/१	..	०.७२
१८	५७/१	..	०.८२
१९	५७/२	..	०.८२

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-७,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव घुसडी--चालू

२०	५८	..	०.६१
२१	५९	..	०.७३
२२	६०	..	३.३९
२३	६१	..	०.६८
२४	६२/१	..	१.६१
२५	६२/२	..	०.६०
२६	६३	..	०.६३
२७	६४	..	०.४०
२८	६५	..	०.८९
२९	६६/१	..	०.२२
३०	६६/२	..	१.६७
	६७/१-अ	..	०.६७
	६७/१-ब	..	०.६०
	६७/२-अ	..	०.९७
	६७/२-ब	..	०.३०
३१	१३७	..	०.९१
एकूण ..			३१.३२

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-१,  
कालवा : जामदा उजवा कालवा

गाव घुसडी

१	७८	..	१.४९
एकूण ..			१.४९

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-१,  
कालवा : जामदा उजवा कालवा

गाव लोण प्र. भ.

१	१९२/२	..	०.२०
२	१९२/१	..	०.२८

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-१,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव लोण प्र. भ.--चालू

३	१९३	..	०.५१
४	१९४	..	०.६४
५	१९५/१	..	०.९२
६	१९५/२/१-अ	..	०.८३
७	१९५/२/२-ब	..	०.९२
८	१९७/१	..	०.८३
९	१९७/२-अ	..	०.४०
१०	१९७/२-ब	..	१.०९
एकूण ..			६.६२

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर उजवा-१,  
कालवा : जामदा उजवा कालवा

गाव लोण प्र. भ.

१	१४८/१	..	०.६०
२	१४९/२-ब	..	०.४०
३	१४९/२-अ	..	०.४७
४	१४९/१-ब	..	०.४०
५	१४९/१-अ	..	०.४०
६	१५०/२	..	०.४०
७	१५०/१/२	..	०.५०
८	१५०/१/१	..	०.६४
९	१५१	..	०.४१
१०	१५२	..	०.८०
११	१५३/१	..	०.४१
१२	१५३/२-अ	..	०.३२
१३	१७२/२	..	१.४५
१४	१७२/१	..	१.४५

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर उजवा-१,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव लोण प्र. भ.--चालू

१५	१७३	..	१.८७
१६	१७४	..	१.८४
१७	१७५	..	०.५२
१८	१७६/१	..	०.४७
१९	१७७	..	०.९४
२०	१७८/२	..	१.१५
२१	१७८/१	..	१.१४
२२	१७९	..	२.२२
२३	१८०/३	..	०.८१
२४	१८०/२	..	०.८१
२५	१८०/१	..	१.६०
२६	१८१/२-अ	..	०.४२
२७	१८१/१-अ	..	०.४६
२८	१८२/२	..	१.००
२९	१८२/१	..	०.०९
३०	१८३/२-ब	..	०.८२
३१	१८३/१	..	०.२४
३२	१८३/२-अ	..	०.४१
३३	१८४/१	..	०.६६
३४	१८४/२	..	०.६७
३५	१८५/१	..	०.३७
३६	१८६	..	०.२४
३७	१८७/१	..	०.२८
३८	१८७/२	..	०.५३
३९	१८८	..	०.७१
४०	१८९	..	०.६५

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-१,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव लोण प्र. भ.--चालू

४१	१९०/१	..	०.३८
४२	१९०/२	..	०.३८
४३	१९०/३	..	०.३७
४४	१९१	..	०.५१
४५	१९६	..	०.५४
एकूण ..			३१.७५

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-६,  
कालवा : जामदा उजवा कालवा

गाव लोण प्र. भ.

१	२३४	..	०.३५
२	२३३	..	१.८६
३	२३२	..	१.७५
४	२३१	..	१.९८
५	२३०	..	०.९२
६	२२८	..	०.८२
७	२२७	..	०.४३
८	२२६	..	१.९२
९	२२४/१	..	०.५३
१०	२२३/३	..	१.०६
११	२२३/२	..	१.०६
१२	२२३/१	..	२.११
१३	२२२/२/१	..	२.००
१४	२२२/१	..	२.४२
१५	२१९	..	१.५३
१६	२२१	..	०.५९
१७	२२०	..	०.८६
१८	२१८	..	०.८५

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-६,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव लोण प्र. भ.--चालू

१९	२१७	..	०.७६
२०	२१६/२-ब	..	०.५२
२१	२१६/२-अ	..	०.२०
२२	२१६/१	..	०.७२
२३	२१५	..	०.९८
२४	२१४	..	०.६५
२५	२१३	..	१.४४
२६	२१२/२	..	०.७४
२७	२१२/१-ब	..	०.६४
२८	२११/२	..	०.७६
२९	२११/१	..	०.७७
३०	२१०	..	०.६३
३१	२१०/१	..	१.२७
एकूण ..			३३.१२

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-५,  
कालवा : जामदा उजवा कालवा

गाव गोंडगाव

१	५२/१	..	१.४२
२	५२/२	..	०.६०
३	५३/१	..	१.००
४	५३/२-अ	..	०.६०
५	५३/२-ब	..	०.६०
६	५४/१	..	०.८७
७	५४/२-अ	..	०.४०
८	५४/२-ब	..	०.८१
९	५५	..	२.३६
१०	५६/१	..	१.१५



अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-५,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव गोंडगाव--चालू

११	५६/२	..	१.४१
१२	५७/१	..	१.९१
१३	५७/२-अ/१	..	०.४७
१४	५७/२-अ/२	..	०.४७
१५	५७/२-ब	..	०.९४
१६	५७/३-अ	..	०.३१
१७	५७/३-ब	..	०.३०
१८	५७/३-क	..	०.३१
१९	५७/३-ड	..	०.९१
२०	५८/१-अ	..	०.५६
२१	५८/१-ब/१	..	०.६२
२२	५८/१-ब/२	..	०.५२
२३	५८/२	..	०.५७
२४	५९/१	..	१.५८
२५	५९/२-अ	..	०.२८
२६	५९/२-ब	..	०.२८
२७	५९/२-क	..	०.२८
२८	५९/२-ड	..	०.२८
२९	६३	..	१.२८
३०	६४	..	१.१२
३१	६५/१	..	०.८०
३२	६५/२	..	०.७९
३३	६६/१	..	१.२९
३४	६६/२	..	१.२९
३५	६७	..	३.६६
३६	६८/१-अ	..	०.४२

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-५,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव गोंडगाव--चालू

३७	६८/१-ब	..	०.४२
३८	६८/२-अ	..	०.४१
३९	६८/२-ब/१	..	०.३२
४०	६८/२-ब/२	..	०.४०
४१	६८/२-ब/३	..	०.४०
४२	६९	..	१.०८
४३	७०	..	१.०१
४४	७१	..	१.१९
४५	७२	..	१.४१
४६	७३	..	१.३६
४७	७४/१	..	०.८७
४८	७४/२	..	०.८८
४९	७५	..	१.१९
५०	७६/१	..	०.७९
५१	७६/२	..	०.८८
५२	७७/१	..	१.३४
५३	७७/२-अ	..	०.९१
५४	७७/२-ब	..	१.००
५५	७८	..	१.२१
५६	८१	..	१.६९
५७	८२/१	..	१.३७
५८	८२/२	..	१.३६
५९	८६/१	..	०.४४
६०	८६/१-ब	..	०.४४
६१	८६/२-अ	..	०.४५
६२	८६/२-ब	..	०.४४

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-५,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव गोंडगाव--चालू

६३	८७/१	..	०.४९
६४	८८	..	१.१३
६५	९२/१-अ/१	..	०.७२
६६	९२/१-अ/२	..	०.७२
६७	९२/२	..	०.८१
६८	९३	..	१.५९
एकूण ..			६१.१८

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-५,  
कालवा : जामदा उजवा कालवा

गाव लोण प्र. भ.

१	२०८/२	..	१.३१
२	२०८/१-ब	..	०.३०
३	२०८/१-अ	..	०.८१
४	२००	..	०.६९
५	२०९	..	१.०६
एकूण ..			४.१७

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर उजवा-३,  
कालवा : जामदा उजवा कालवा

गाव लोण प्र. भ.

१	१७० पैकी	..	१.१९
२	१७० पैकी	..	०.८१
३	१७० पैकी	..	०.८१
४	१७० पैकी	..	१.१९
५	१९८/१	..	०.८०
६	१९८/२	..	०.७९
७	१९९/२	..	०.९०
८	१९९/४	..	०.८२

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर उजवा-३,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव लोण प्र. भ.--चालू

९	१९९/३	..	०.७३
१०	१९९/४/१	..	१.००
एकूण ..			१.०४

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर उजवा-२,  
कालवा : जामदा उजवा कालवा

गाव लोण प्र. भ.

१	१९०/१	..	०.३८
२	१९०/२	..	०.३८
३	१९०/३	..	०.३७
४	१६०/१/२	..	०.३८
५	१६०/१/१	..	०.८०
६	१६०/२	..	०.४०
७	१५९	..	१.५७
८	१५८	..	०.८३
९	१५७/१	..	०.४२
१०	१७१/१-अ/१	..	०.५८
११	१७१/१-ब	..	०.६०
१२	१७१/२/१-अ	..	०.२८
१३	१७१/२/२	..	०.४९
१४	१७१/१-अ/२/१	..	०.६०
१५	१७१/१-अ/२/२	..	०.६०
१६	१०४	..	०.६३
१७	१०५/१	..	०.९१
१८	१०५/२-अ/१	..	०.६०
१९	१०५/२-अ/२	..	०.७९

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वित्तिका-११, सबमायनर उजवा-२,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव लोण प्र. भ.--चालू

२०	१०५/२-अ	..	१.६०
२१	१६४/१	..	१.२८
२२	१६४/२-अ/१	..	०.८९
२३	१६४/२-अ/२/१	..	०.४५
२४	१६४/२-अ/२/२	..	०.४४
२५	१६४/२-अ/३	..	०.९०
२६	१६४/२-ब	..	०.९१
२७	१६३/३	..	१.२०
२८	१६३/२	..	०.४०
२९	१६३/१/२	..	०.९३
३०	१६३/१/१	..	०.९४
३१	१६१/१	..	०.५०
३२	१६१/२	..	०.५२
३३	१६१/३	..	०.५१
३४	१६६/१	..	१.५७
३५	१६६/२	..	१.५४
३६	१६७	..	१.०२
३७	१६८/१	..	१.५१
३८	१६८/२	..	१.५४
३९	१६९/१	..	३.४१
४०	१६९/२	..	४.५६
४१	२०३/१	..	०.८०
४२	२०३/२-अ/१	..	०.९१
४३	२०३/२-ब	..	१.८३

एकूण

..

४१.७७

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वित्तिका-११, सबमायनर डावा-४,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव गोंडगाव

१	७९	..	१.१६
२	८०/१	..	०.५६
३	८०/२	..	०.३४
४	८३	..	१.१०
५	८४/१	..	०.४७
६	८४/२	..	०.४७
७	८५/१	..	०.४९
८	८५/२	..	०.४९
९	८७/२	..	०.४९
१०	८९	..	०.५७
११	९०	..	०.५४
१२	९१	..	०.६५
१३	९४/१	..	१.३१
१४	९४/२-अ	..	०.८०
१५	९४/२-ब	..	०.६०
१६	९५/१	..	१.३४
१७	९५/२	..	४.००
१८	९६/१	..	०.२७
१९	९६/२	..	०.२७
२०	९७	..	२.११
२१	९८/१	..	०.९५
२२	९८/२	..	०.८१
२३	९९/१	..	०.८०
२४	९९/२	..	०.९१

एकूण

..

२१.५०

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-३,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव गोंडगाव

१	१०९/१	..	१.२
२	१०९/२	..	०.३
३	१०९/३	..	०.४८
४	११०/१	..	०.८७
५	११०/२	..	१.००
६	१११/१	..	०.३९
७	१११/२	..	०.३९
८	१११/३	..	०.३९
९	११२	..	०.६९
१०	११३/१	..	०.९३
११	११३/२	..	०.९३
१२	११३/३	..	०.९३
१३	११३/४	..	०.९४
१४	११४/१-अ	..	०.८०
१५	११४/१-ब	..	०.८०
१६	११४/२	..	०.३१
१७	११५	..	१.३७
१८	११६/१	..	०.७७
१९	११६/२	..	०.७७
२०	११६/३	..	०.७७
२१	११६/४	..	०.७८
२२	११७/१	..	१.३२
२३	११७/२	..	०.४०
२४	११८	..	१.३४

एकूण

१६.८९

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-२,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव गोंडगाव

१	४७/२	..	०.९५
२	४७/१	..	०.९६
३	१००/१-अ	..	१.१९
४	१००/१-ब	..	१.१९
५	१००/२-अ	..	०.८०
६	१००/२-ब	..	०.८०
७	१००/२-क	..	०.८४
८	१०१	..	१.१०
९	१०२/१	..	०.५९
१०	१०२/२	..	०.३४
११	१०३	..	०.१०
१२	१०४	..	१.२५
१३	१०५	..	१.७४
१४	४३	..	०.६७
१५	४५/१	..	१.६२
१६	१०६	..	०.६९
१७	१०७/१	..	०.३९
१८	१०७/२	..	०.३८
१९	१०७/३	..	०.३८
२०	१०७/४	..	०.६२
२१	१०८	..	०.०७
२२	१०९/१	..	१.२०
२३	१०९/२	..	०.३०
२४	१०९/३	..	०.४८
२५	११६/१	..	०.७७
२६	११६/२	..	०.७७

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-२,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव गोंडगाव.--चालू

२७	११६/३	..	०.७७
२८	११६/४	..	०.७८
२९	११९	..	०.३६
३०	१२०	..	०.३५
३१	१२१	..	०.८०
३२	१२२	..	०.६८
३३	१२३/१-अ	..	०.९६
३४	१२३/१-ब	..	०.९६
३५	१२३/२	..	०.३४
३६	१२४	..	०.७८
३७	१२५	..	१.२३
३८	१२६ पै	..	०.५०
३९	१२६/२ पै	..	०.७५
४०	१२७/१	.	०.७१
४१	१२७/२	..	०.७१
४२	१२८	..	०.७५
४३	१२९/१-अ	..	०.८४
४४	१२९/१-ब	..	०.८८
४५	१२९/२	..	०.८०
४६	१३०	..	१.०८
४७	१३१	..	०.०२
४८	१३२	..	०.४५
४९	१३३/१	..	०.६५
५०	१३३/२	..	०.३०
५१	३४/२	..	०.९०
५२	३४/१	..	१.३३

एकूण

..

३८.८७

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-१,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव गोंडगाव

१	४६/१	..	०.५५
२	४६/२	..	०.५५
३	४५/२	..	०.३०
४	३८/२	..	०.२०
५	३८/१	..	१.९७
६	३७	..	०.९२
७	३६/२	..	०.४०
८	३६/१-ब	..	०.९६
९	३६/१-अ	..	०.९६
१०	३५/३	..	०.९७
११	३५/२-ब	..	०.३०
१२	३५/२-अ	..	०.६०
१३	३५/१	..	०.९७
१४	३४/२	..	०.९०
१५	३४/१	..	१.३३
१६	३३	..	०.६०
१७	३२	..	२.४९
१८	३१	..	०.३९
१९	३०/२	..	०.६४
२०	३०/१	..	०.४०
२१	२९	..	०.९५
२२	२८/४	..	०.०२
२३	२८/३-ब/२	..	०.७१
२४	२८/३-ब/१	..	०.७१
२५	२८/३-अ/२	..	०.२२
२६	२८/३-अ/१	..	०.७५

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-१,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव गोंडगाव.--चालू

२७	२८/२-ड/१	..	०.७५
२८	२८/२-ड/२	..	०.५५
२९	२८/२-क	..	१.३०
३०	२८-अ/२	..	०.८०
३१	२८/२-ब/१	..	०.३०
३२	२८/२-अ	..	०.९०
३३	२८-अ/१	..	१.०१
३४	२७	..	३.४४
३५	२६/२-ब/२	..	१.०४
३६	२६/२-अ	..	०.२०
३७	२६/१-ब	..	०.२०
३८	२६/१-अ	..	०.४०
३९	२५	..	१.०१
४०	२४	..	०.०२
४१	२३	..	१.४३
४२	२२	..	१.७१
४३	२१/३	..	१.११
४४	२१/२	..	०.८०
४५	२१/१	..	१.००
४६	२०	..	१.००
४७	१४३	..	०.७७
४८	१४२	..	०.६५
४९	१४१	..	१.५९
५०	१३४/१	..	०.३५
५१	१३४/२	..	०.३४
५२	१३५/१	..	०.५८

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर डावा-१,  
कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव गोंडगाव.--चालू

५३	१३५/२	..	०.५०
५४	१३५/३	..	०.५०
५५	१३५/४	..	०.५०
५६	१३५/५	..	०.५०
५७	१३९	..	०.५२
एकूण ..			४५.५३

आउटलेट क्रमांक : वितरिका-११, सबमायनर उजवा-१,  
कालवा : जामदा उजवा कालवा

गाव गोंडगाव

१	१४९/१-अ	..	०.६३
२	१४९/१-अ/२	..	०.९०
३	१४९/१-ब/१	..	०.९०
४	१४९/१-ब/२	..	०.९१
५	१४९/१-क	..	१.८२
६	१४९/१-ड	..	१.८२
७	१४९/२	..	१.३०
८	१५०/१-अ	..	०.८२
९	१५०/१-ब	..	१.६०
१०	१५०/२	..	१.५२
११	१५१/१	..	१.८४
१२	१५१/२	..	१.८३
एकूण ..			१५.८९

पाणीवापर संस्था एकूण .. ५६९.२९

संभाजी जगन्नाथ माने,

कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.

*Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.*

**(See Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)**

**(See Rule 3.00)**

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (१२)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA's at Major Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within Fifteen days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

**Project Name** - Girna Major Project  
**Irrigation Sub-Division** - Irrigation Sub-Division, Bhadgaon, district Jalgaon.  
**Irrigation Section** - Irrigation Section, Gondgaon-1, taluka Bhadgaon, district Jalgaon.  
**Name of Water User's Association** - Proposed Water User's Association, Ghusardi taluka Bhadgaon, district Jalgaon.

**Total Area of Water User's Association.** - 569.29 Hectare

**Schedule**

**District Jalgaon, taluka Bhadgaon**

**Outlet No. : Dy. No. 11 Sub-minor Left 2**

**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.		Area
1	2		3 H.A. (C.C.A.)
village Ghusardi			
1	14/2	..	0.59
2	15	..	2.12
3	16/1-A	..	0.54
4	16/1-B	..	0.56
5	16/2	..	1.48
6	17/1/A/1-A	..	0.40
7	17/1-A/1-B	..	0.38
8	17/1-A/2	..	0.30
9	17/1-B	..	0.30
10	17/2	..	0.40
11	18	..	2.23
12	19/A	..	0.21
13	19/B	..	0.56
14	20/1-A	..	0.48
15	20/1-B	..	0.40
16	20/1-C/C	..	1.20
17	20/1-D	..	1.20
18	20/2	..	1.54
19	22/1	..	0.33
20	22/2-A	..	0.33
21	22/2-B	..	0.33
22	32/1	..	0.86
23	32/2	..	0.60
24	33/1-A	..	0.20
25	33/1-B	..	0.66
26	33/2	..	0.40
27	34	..	2.03

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11 Sub-minor, Left 2**

**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A. (C.C.A.)
<b>village Ghusardi.—contd.</b>		
28	35 ..	0.98
29	36 ..	1.32
30	40/1 ..	1.70
31	40/2 ..	1.70
32	41 ..	1.39
33	42/1 ..	0.63
34	42/2-A ..	0.80
35	42/2-B ..	0.80
36	43/1 ..	0.78
37	43/2-A/1 ..	0.39
38	43/2-B/1 ..	0.38
<b>Total ..</b>		<b>31.50</b>

**Outlet No. : Dy. No. 11, Tail**

**Canal : Jamada Right Canal**

**village Ghusardi**

1	44/1 ..	0.47
2	44/2 ..	0.40
3	45/1 ..	0.98
4	45/2-A ..	0.49
5	45/2-B ..	0.49
6	45/3-A ..	0.49
7	45/3-B ..	0.49
8	46/1-A/1-A ..	0.80
9	46/1-A/1-B ..	0.40
10	46/1-A/2 ..	0.40
11	46/1-B ..	0.29
12	46/2 ..	0.40
13	47/1 ..	0.85
14	47/2 ..	0.85
15	47/3 ..	0.85

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11, Tail**

**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A. (C.C.A.)
<b>village Ghusardi.—contd.</b>		
16	48 ..	1.11
17	49 ..	0.77
18	50-A ..	0.51
19	50-B ..	0.51
20	101/1-A/1 ..	0.35
21	51 ..	1.26
22	52/1 ..	1.15
23	52/2-A ..	0.30
24	23/1-A ..	0.84
25	23/1-B ..	0.48
26	23/1-C ..	0.80
27	23/2-A ..	0.68
28	23/2-B ..	0.68
29	23/2-C ..	0.68
30	23/3 ..	1.72
31	24 ..	1.23
32	25-A ..	0.65
33	25/B ..	0.65
34	26 ..	2.62
35	27/1-A ..	0.20
36	27/1-B ..	0.20
37	27/2 ..	0.37
38	27/3 ..	0.37
39	28/1 ..	0.21
40	28/2 ..	0.21
41	29/1 ..	0.73
42	29/2 ..	0.31
43	30/1-A ..	0.48
44	30/1-B ..	0.47
45	30/2-A ..	0.66



**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11, Tail  
Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Ghusardi.—contd.</b>		
46	30/2-B ..	0.20
47	30/3-A ..	0.45
48	30/3-B/1 ..	0.23
49	30/3-B/2 ..	0.23
50	31/1 ..	0.90
51	31/2 ..	0.32
52	1/1 ..	1.58
53	1/2 ..	1.21
54	1/3-A ..	0.91
55	1/3-B ..	0.30
56	1/4-A ..	0.65
57	1/4-B ..	0.66
58	68 ..	0.42
59	69 ..	0.36
60	70/1 ..	1.47
61	70/2 ..	1.77
62	71/1 ..	0.97
63	71/2 ..	0.42
64	72 ..	0.48
65	74/1 ..	1.65
66	74/2-A ..	0.55
67	74/2-B ..	0.55
68	74/2-C ..	0.55
69	75 ..	0.75
70	75/1-B ..	0.30
71	75/2 ..	1.06
72	75/3 ..	1.05
73	76 ..	5.12
74	115 ..	0.61
75	116 ..	0.56

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11, Tail  
Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Ghusardi.—contd.</b>		
76	117/1 ..	0.61
77	117/2 ..	0.46
78	117/3 ..	0.46
79	118 ..	0.48
80	119/1 ..	0.45
81	119/2 ..	0.44
82	120 ..	0.91
83	121 ..	1.41
84	122/1 ..	0.73
85	122/2 ..	0.25
86	123 ..	1.41
87	124/1 ..	0.41
88	124/2 ..	1.12
89	125/1-A ..	0.52
90	125/1-B ..	0.52
91	125/1-C ..	0.76
92	125/2-A ..	0.90
93	125/2-B ..	0.90
94	125/3-A ..	1.00
95	125/3-B ..	0.81
96	126/1 ..	0.33
97	126/2 ..	0.33
98	127/1-A ..	0.45
99	127/1-B ..	0.20
100	127/2 ..	0.54
101	127/3 ..	0.55
102	128/1 ..	0.66
103	128/2 ..	0.66
104	129 ..	0.46
105	130/1 ..	0.20

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11, Tail**  
**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Ghusardi.—contd.</b>		
106	130/2	0.20
107	131	0.38
108	132	0.40
109	133/1	2.26
110	133/2	1.09
111	134/1	1.66
112	134/2	1.65
113	134/3	0.30
114	134/4	1.65
115	135/1-A	0.40
116	135/1-B	0.43
117	135/2	0.82
118	135/3	0.82
119	135/4	0.82
<b>Total</b>		<b>87.94</b>

**Outlet No. : Dy. No. 11, Left 7,**  
**Canal : Jamada Right Canal**

**village Ghusardi**

1	77/1	1.79
2	80	1.11
3	81	1.76
4	82	0.95
5	83	1.07
6	84/1	1.06
7	84/2-A	0.54
8	84/2-B	0.53
9	85/1	0.95
10	85/2	1.20
11	86/1-A	0.30
12	86/1-B	1.20

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11, Left 7**  
**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Ghusardi.—contd.</b>		
13	86/1-C	1.20
14	86/1-D	0.40
15	86/2-A	1.50
16	86/2-B	1.50
17	87/1-A	0.67
18	87/1-B	0.66
19	87/2-A	0.20
20	87/2-B	0.40
21	88/1/A/1	0.54
22	88/1/A/2	0.54
23	88/1-B	0.75
24	88/2	0.30
25	89/1	0.94
26	89/2	0.94
27	90/1	1.61
28	90/2	1.60
29	91/A	1.11
30	91/B	1.11
31	92/1	0.81
32	91/2-A	0.41
33	92/2-B	0.40
34	93	1.73
35	94	0.69
36	95/1	2.04
37	95/2	0.80
38	96/1-A/1	0.22
39	96/1-A/2	0.21
40	96/1-B/1	0.40
41	96/1-B/2	0.40
42	96/2-A	0.43

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11, Left 7**  
**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Ghusardi.—contd.</b>		
43	96/2-B ..	0.60
44	97/1 ..	0.86
45	97/2 ..	1.86
46	98 ..	0.79
47	99 ..	1.30
48	100/1-A ..	0.52
49	100/1-B/1 ..	0.66
50	100/1-C/1 ..	0.95
51	100/1-C/2 ..	0.57
52	100/2 ..	1.00
53	100/1-B/2 ..	0.70
54	77/2 ..	0.40
55	101/1-A/1 ..	0.35
56	101/1-A/2 ..	0.30
57	101/1-B ..	0.40
58	101/2 ..	0.20
59	102/1 ..	1.15
60	102/2-A ..	0.29
61	102/2-B ..	0.29
62	102/3 ..	0.58
63	103//1-A ..	0.30
64	103/1-B ..	0.30
65	103/2 ..	0.90
66	103/3 ..	0.25
67	103/4 ..	0.56
68	104-A/1 ..	0.14
69	104/1-A/2 ..	0.52
70	104/1-A/3 ..	0.51
71	104/1-B ..	0.30
72	104/1-B/2 ..	0.28

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11, Left 7**  
**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Ghusardi.—contd.</b>		
73	104/2 ..	0.30
74	105/1 ..	0.42
75	105/2 ..	0.42
76	105/3 ..	0.85
77	105/4 ..	0.85
78	106/1 ..	1.09
79	106/2 ..	1.09
80	106/3 ..	1.08
81	107/1-A ..	0.47
82	107/1-B/1 ..	0.28
83	107/1-B/2 ..	0.20
84	107/2-C ..	0.49
85	107/2 ..	0.46
86	108/1 ..	0.61
87	108/2 ..	0.60
88	108/3 ..	1.00
89	109/1-A ..	0.63
90	109/1-B ..	1.62
91	109/1-C ..	0.49
92	109/2-A ..	1.13
93	109/2-B ..	1.62
94	110 ..	1.14
95	111/1 ..	1.14
96	112/1 ..	1.00
97	112/2-A ..	0.30
98	112/2-B ..	0.91
99	113 ..	0.23
100	113/1-B/1 ..	0.50
101	113/1-B/2 ..	0.30
102	113/2-A ..	0.58

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11, Left 7**  
**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Ghusardi.—contd.</b>		
103	113/2-B ..	0.45
104	114/1 ..	0.58
105	114/2 ..	0.58
106	114/3 ..	0.58
107	114/4 ..	0.58
<b>Total ..</b>		<b>79.37</b>

**Outlet No. : Dy. No. 11, Left 7**  
**Canal : Jamada Right Canal**  
**village Lon Pr. Bh.**

1	235 ..	1.12
2	236 ..	0.90
3	237 ..	0.90
4	238 ..	0.88
5	239 ..	0.93
6	242/2-A ..	1.00
7	242/2 Part ..	0.58
8	242/2-B ..	0.39
9	242/1 ..	0.30
10	241 ..	0.78
11	240/A ..	0.98
12	240/B-1 ..	0.97
13	240/B-3 ..	0.94
14	240/B-2/1 ..	0.67
<b>Total ..</b>		<b>11.34</b>

**Outlet No. : Dy. No. 11, Sub-minor, Right 2**

**Canal : Jamada Right Canal**  
**village Ghusardi**

1	37/1-A ..	0.70
2	37/1-B ..	0.30

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11 Sub-minor, Right 2**  
**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Ghusardi.—contd.</b>		
3	37/1-C ..	0.99
4	37/2 ..	2.39
5	37/1-A ..	0.7
6	37/1-B ..	0.7
7	37/1-C ..	0.99
8	37/2 ..	2.39
9	38 ..	1.05
10	39 ..	0.77
11	53/2-B ..	1.11
12	53 ..	0.61
13	54/1 ..	0.30
14	54/2 ..	0.35
15	55/1 ..	0.36
16	55/2 ..	0.37
17	56/1 ..	0.72
18	57/1 ..	0.82
19	57/2 ..	0.82
20	58 ..	0.61
21	59 ..	0.73
22	60 ..	3.39
23	61 ..	0.68
24	62/1 ..	1.61
25	62/2 ..	0.60
26	63 ..	0.63
27	64 ..	0.40
28	65 ..	0.89
29	66/1 ..	0.22
30	66/2 ..	1.67
	67/1-A ..	0.67
	67/1-B ..	0.60

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11 Sub-minor, Right 7**

**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)

**village Ghusardi.—contd.**

	67/2-A	..	0.97
	67/2-B	..	0.30
31	137	..	0.91
<b>Total ..</b>			<b>31.32</b>

**Outlet No. : Dy. No. 11 Sub-minor, Left 1**

**Canal : Jamada Right Canal**

**village Ghusardi**

1	78	..	1.49
<b>Total ..</b>			<b>1.49</b>

**Outlet No. : Dy. No. 11 Sub-minor, Left 1**

**Canal : Jamada Right Canal**

**village Lon Pr. Bh.**

1	192/2	..	0.20
2	192/1	..	0.28
3	193	..	0.51
4	194	..	0.64
5	195/1	..	0.92
6	195/2/1-A	..	0.83
7	195/2/2-B	..	0.92
8	197/1	..	0.83
9	197/2-A	..	0.40
10	197/2-B	..	1.09
<b>Total ..</b>			<b>6.62</b>

**Outlet No. : Dy. No. 11 Sub-minor, Right 1**

**Canal : Jamada Right Canal**

**village Lon Pr. Bh.**

1	148/1	..	0.60
2	149/2-B	..	0.40
3	149/2-A	..	0.47

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11 Sub-minor, Right 1**

**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)

**village Lon Pr. Bh.—contd.**

4	149/1-B	..	0.40
5	149/1-A	..	0.40
6	150/2	..	0.40
7	150/1/2	..	0.50
8	150/1/1	..	0.64
9	151	..	0.41
10	152	..	0.80
11	153/1	..	0.41
12	153/2-A	..	0.32
13	172/2	..	1.45
14	172/1	..	1.45
15	173	..	1.87
16	174	..	1.84
17	175	..	0.52
18	176/1	..	0.47
19	177	..	0.94
20	178/2	..	1.15
21	178/1	..	1.14
22	179	..	2.22
23	180/3	..	0.81
24	180/2	..	0.81
25	180/1	..	1.60
26	181/2-A	..	0.42
27	181/1-A	..	0.46
28	182/2	..	1.00
29	182/1	..	0.09
30	183/2/B	..	0.82
31	183/1	..	0.24
32	183/2-A	..	0.41
33	184/1	..	0.66

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11 Sub-minor, Right 1**

**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A. (C.C.A.)
<b>village Lon Pr. Bh.—contd.</b>		
34	184/2	0.67
35	185/1	0.37
36	186	0.24
37	187/1	0.28
38	187/2	0.53
39	188	0.71
40	189	0.65
41	190/1	0.38
42	190/2	0.38
43	190/3	0.37
44	191	0.51
45	196	0.54
<b>Total ..</b>		<b>31.75</b>

**Outlet No. : Dy. No. 11, Left 6,**

**Canal : Jamada Right Canal**

**village Lon Pr. Bh.**

1	234	0.35
2	233	1.86
3	232	1.75
4	231	1.98
5	230	0.92
6	228	0.82
7	227	0.43
8	226	1.92
9	224/1	0.53
10	223/3	1.06
11	223/2	1.06
12	223/1	2.11
13	222/2/1	2.00

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11, Left 6**

**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A. (C.C.A.)
<b>village Pr. Bh.—contd.</b>		
14	222/1	2.42
15	219	1.53
16	221	0.59
17	220	0.86
18	218	0.85
19	217	0.76
20	216/2-B	0.52
21	216/2-A	0.20
22	216/1	0.72
23	215	0.98
24	214	0.65
25	213	1.44
26	212/2	0.74
27	212/1-B	0.64
28	211/2	0.76
29	211/1	0.77
30	210	0.63
31	210/1	1.27
<b>Total ..</b>		<b>33.12</b>

**Outlet No. : Dy. No. 11, Left 5,**

**Canal : Jamada Right Canal**

**village Gondgaon**

1	52/1	1.42
2	52/2	0.60
3	53/1	1.00
4	53/2-A	0.60
5	53/2-B	0.60
6	54/1	0.87
7	54/2-A	0.40
8	54/2-B	0.81

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11, Left 5**  
**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Gondgaon.—contd.</b>		
9	55	2.36
10	56/1	1.15
11	56/2	1.41
12	57/1	1.91
13	57/2-A/1	0.47
14	57/2-A/2	0.47
15	57/2-B	0.94
16	57/3-A	0.31
17	57/3-B	0.30
18	57/3-C	0.31
19	57/3-D	0.91
20	58/1/A	0.56
21	58/1/B/1	0.62
22	58/1/B/2	0.52
23	58/2	0.57
24	59/1	1.58
25	59/2/A	0.28
26	59/2/B	0.28
27	59/2/C	0.28
28	59/2/D	0.28
29	63	1.28
30	64	1.12
31	65/1	0.80
32	65/2	0.79
33	66/1	1.29
34	66/2	1.29
35	67	3.66
36	68/1-A	0.42
37	68/1-B	0.42
38	68/2-A	0.41

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11, Left 5**  
**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Gondgaon.—contd.</b>		
39	68/2/B/1	0.32
40	68/2/B/2	0.40
41	68/2/B/3	0.40
42	69	1.08
43	70	1.01
44	71	1.19
45	72	1.41
46	73	1.36
47	74/1	0.87
48	74/2	0.88
49	75	1.19
50	76/1	0.79
51	76/2	0.88
52	77/1	1.34
53	77/2-A	0.91
54	77/2-B	1.00
55	78	1.21
56	81	1.69
57	82/1	1.37
58	82/2	1.36
59	86/1	0.44
60	86/1-B	0.44
61	86/2-A	0.45
62	86/2-B	0.44
63	87/1	0.49
64	88	1.13
65	92/1/A/1	0.72
66	92/1/A/2	0.72

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 11, Left 5****Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)

**village Gondgaon.—contd.**

67	92/2	..	0.81
68	93	..	1.59
<b>Total ..</b>			<b>61.18</b>

**Outlet No. : Dy. No. 11, Left 5,****Canal : Jamada Right Canal****village Lon Pr. Bh.**

1	208/2	..	1.31
2	208/1-B	..	0.30
3	208/1-A	..	0.81
4	200	..	0.69
5	209	..	1.06
<b>Total ..</b>			<b>4.17</b>

**Outlet No. : Dy. No. 11, Right 3****Canal : Jamada Right Canal****village Lon Pr. Bh.**

1	170 Part	..	1.19
2	170 Part	..	0.81
3	170 Part	..	0.81
4	170 Part	..	1.19
5	198/1	..	0.80
6	198/2	..	0.79
7	199/2	..	0.90
8	199/4	..	0.82
9	199/3	..	0.73
10	199/4/1	..	1.00
<b>Total ..</b>			<b>9.04</b>

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 11, Right 2****Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)

**village Lon Pr. Bh.**

1	190/1	..	0.38
2	190/2	..	0.38
3	190/3	..	0.37
4	160/1/2	..	0.38
5	160/1/1	..	0.80
6	160/2	..	0.40
7	159	..	1.57
8	158	..	0.83
9	157/1	..	0.42
10	171/1-A-1	..	0.58
11	171/1-B	..	0.60
12	171/2/1-A	..	0.28
13	171/2/2	..	0.49
14	171/1-A/2/1	..	0.60
15	171/1-A/2/2	..	0.60
16	104	..	0.63
17	105/1	..	0.91
18	105/2-A-1	..	0.60
19	105/2-A-2	..	0.79
20	105/2-A	..	1.60
21	164/1	..	1.28
22	164/2-A/1	..	0.89
23	164/2-A/2/1	..	0.45
24	164/2-A/2/2	..	0.44
25	164/2-A/3	..	0.90
26	164/2-B	..	0.91
27	163/3	..	1.20
28	163/2	..	0.40
29	163/1/2	..	0.93
30	163/1/1	..	0.94



**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11, Right 2**

**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Lon Pr. Bh.—contd.</b>		
31	161/1 ..	0.50
32	161/2 ..	0.52
33	161/3 ..	0.51
34	166/1 ..	1.57
35	166/2 ..	1.54
36	167 ..	1.02
37	168/1 ..	1.51
38	168/2 ..	1.54
39	169/1 ..	3.41
40	169/2 ..	4.56
41	203/1 ..	0.80
42	203/2-A/1 ..	0.91
43	203/2-B ..	1.83
<b>Total ..</b>		<b>41.77</b>

**Outlet No. : Dy. No. 11, Left 4**

**Canal : Jamada Right Canal**

**village Gondgaon**

1	79 ..	1.16
2	80/1 ..	0.56
3	80/2 ..	0.34
4	83 ..	1.10
5	84/1 ..	0.47
6	84/2 ..	0.47
7	85/1 ..	0.49
8	85/2 ..	0.49
9	87/2 ..	0.49
10	89 ..	0.57
11	90 ..	0.54
12	91 ..	0.65
13	94/1 ..	1.31

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11, Right 2**

**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Gondgaon.—contd.</b>		
14	94/2-A ..	0.80
15	94/2-B ..	0.60
16	95/1 ..	1.34
17	95/2 ..	4.00
18	96/1 ..	0.27
19	96/2 ..	0.27
20	97 ..	2.11
21	98/1 ..	0.95
22	98/2 ..	0.81
23	99/1 ..	0.80
24	99/2 ..	0.91
<b>Total ..</b>		<b>21.50</b>

**Outlet No. : Dy. No. 11, Left 3**

**Canal : Jamada Right Canal**

**village Gondgaon**

1	109/1 ..	1.2
2	109/2 ..	0.3
3	109/3 ..	0.48
4	110/1 ..	0.87
5	110/2 ..	1.00
6	111/1 ..	0.39
7	111/2 ..	0.39
8	111/3 ..	0.39
9	112 ..	0.69
10	113/1 ..	0.93
11	113/2 ..	0.93
12	113/3 ..	0.93
13	113/4 ..	0.94
14	114/1-A ..	0.80
15	114/1-B ..	0.80

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 11, Left 3****Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A. (C.C.A.)

**village Gondgaon.—contd.**

16	114/2	..	0.31
17	115	..	1.37
18	116/1	..	0.77
19	116/2	..	0.77
20	116/3	..	0.77
21	116/4	..	0.78
22	117/1	..	1.32
23	117/2	..	0.40
24	118	..	1.34

**Total .. 16.89****Outlet No. : Dy. No. 11, Left 2****Canal : Jamada Right Canal****village Gondgaon**

1	47/2	..	0.95
2	47/1	..	0.96
3	100/1-A	..	1.19
4	100/1-B	..	1.19
5	100/2-A	..	0.80
6	100/2-B	..	0.80
7	100/2-C	..	0.84
8	101	..	1.10
9	102/1	..	0.59
10	102/2	..	0.34
11	103	..	0.10
12	104	..	1.25
13	105	..	1.74
14	43	..	0.67
15	45/1	..	1.62
16	106	..	0.69
17	107/1	..	0.39

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 11, Left 2****Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A. (C.C.A.)

**village Gondgaon.—contd.**

18	107/2	..	0.38
19	107/3	..	0.38
20	107/4	..	0.62
21	108	..	0.07
22	109/1	..	1.20
23	109/2	..	0.30
24	109/3	..	0.48
25	116/1	..	0.77
26	116/2	..	0.77
27	116/3	..	0.77
28	116/4	..	0.78
29	119	..	0.36
30	120	..	0.35
31	121	..	0.80
32	122	..	0.68
33	123/1-A	..	0.96
34	123/1-B	..	0.96
35	123/2	..	0.34
36	124	..	0.78
37	125	..	1.23
38	126/Part	..	0.50
39	126/2 Part	..	0.75
40	127/1	..	0.71
41	127/2	..	0.71
42	128	..	0.75
43	129/1-A	..	0.84
44	129/1-B	..	0.88
45	129/2	..	0.80
46	130	..	1.08
47	131	..	0.02

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11, Left 2**

**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A. (C.C.A.)

**village Gondgaon.—contd.**

48	132	..	0.45
49	133/1	..	0.65
50	133/2	..	0.30
51	34/2	..	0.90
52	34/1	..	1.33
<b>Total ..</b>			<b>38.87</b>

**Outlet No. : Dy. No.11, Left 1**

**Canal : Jamada Right Canal**

**village Gondgaon**

1	46/1	..	0.55
2	46/2	..	0.55
3	45/2	..	0.30
4	38/2	..	0.20
5	38/1	..	1.97
6	37	..	0.92
7	36/2	..	0.40
8	36/1-B	..	0.96
9	36/1-A	..	0.96
10	35/3	..	0.97
11	35/2-B	..	0.30
12	35/2-A	..	0.60
13	35/1	..	0.97
14	34/2	..	0.90
15	34/1	..	1.33
16	33	..	0.60
17	32	..	2.49
18	31	..	0.39
19	30/2	..	0.64
20	30/1	..	0.40
21	29	..	0.95

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 11, Left 1**

**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A. (C.C.A.)

**village Gondgaon.—contd.**

22	28/4	..	0.02
23	28/3/B/2	..	0.71
24	28/3/B/1	..	0.71
25	28/3/A/2	..	0.22
26	28/3-A/1	..	0.75
27	28/2-D/1	..	0.75
28	28/2-D/2	..	0.55
29	28/2-C	..	1.30
30	28/A/2	..	0.80
31	28/2-B/1	..	0.30
32	28/2-A	..	0.90
33	28/A-1	..	1.01
34	27	..	3.44
35	26/2-B/2	..	1.04
36	26/2-A	..	0.20
37	26/1-B	..	0.20
38	26/1-A	..	0.40
39	25	..	1.01
40	24	..	0.02
41	23	..	1.43
42	22	..	1.71
43	21/3	..	1.11
44	21/2	..	0.80
45	21/1	..	1.00
46	20	..	1.00
47	143	..	0.77
48	142	..	0.65
49	141	..	1.59
50	134/1	..	0.35
51	134/2	..	0.34

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No.11, Left 1  
Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Gondgaon.—contd.</b>		
52	135/1 ..	0.58
53	135/2 ..	0.50
54	135/3 ..	0.50
55	135/4 ..	0.50
56	135/5 ..	0.50
57	139 ..	0.52
<b>Total ..</b>		<b>45.53</b>

**Outlet No. : Dy. No. 11, Right 1  
Canal : Jamada Right Canal**

**village Gondgaon**

1	149/1-A ..	0.63
2	149/1/A-2 ..	0.90
3	149/1/B-1 ..	0.90
4	149/1/B-2 ..	0.91
5	149/1-C ..	1.82
6	149/1-D ..	1.82
7	149/2 ..	1.30
8	150/1-A ..	0.82
9	150/1-B ..	1.60
10	150/2 ..	1.52
11	151/1 ..	1.84
12	151/2 ..	1.83
<b>Total ..</b>		<b>15.89</b>

**Total of Water User's Association .. 569.29**

**SAMBHAJI JAGANNATH MANE,**  
Executive Engineer,  
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (१३)/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे पुढील मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटदाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

**सिंचन प्रकल्पाचे नाव** - गिरणा मोठा प्रकल्प

**उपविभागाचे नाव** - पाटबंधारे उपविभाग, भडगाव

**सिंचन शाखा** - सिंचन पाटशाखा गोंडगाव, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव.

**नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव** - राजश्री शाहू महाराज पाणीवापर संस्था, गोंडगाव, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र** - १४०.२० हेक्टर

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका भडगाव

आउटलेट क्रमांक : वितरिका-१०, डावा-१

कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव गोंडगाव

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-१०, डावा-१

कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव गोंडगाव--चालू

गाव गोडगाव				२७	३४१/२-अ	..	०.४०
१	३२८/१-अ	..	०.३४	२८	३४१/२-ब	..	०.४३
२	३२८/१-ब	..	०.२६	२९	३४१/३-अ	..	१.६७
३	३२८/१-इ	..	०.२८	३०	३४१/३-ब/१	..	०.८३
४	३२८/२	..	०.८८	३१	३४१/३-ब /२-अ	..	०.६२
५	३२९/१-अ	..	०.२७	३२	३४१/३-ब/२-ब	..	०.२२
६	३२९/१-ब	..	०.२७	३३	३४१/३-क	..	०.८६
७	३२९/१-ब/२	..	१.०३	३४	३४२/१	..	१.३८
८	३२९/२	..	०.४०	३५	३४२/२	..	०.८०
९	३३०/१	..	०.४०	३६	३४३/१-अ	..	१.२९
१०	३३०/२	..	०.७९	३७	३४३/१-ब	..	०.२०
११	३३१/१	..	०.४०	३८	३४३/२	..	०.४०
१२	३३१/२	..	०.४०	३९	३४५/१	..	१.२३
१३	३३१/३	..	०.४०	४०	३४५/२	..	१.२२
१४	३३१/४	..	१.२९	४१	३४६	..	१.१७
१५	३३२/१-अ	..	०.८३	४२	३४७/१	..	२.४८
१६	३३२/१-ब	..	०.८३	४३	३४७/२	..	०.०९
१७	३३२/२	..	०.८०	४४	३४८	..	०.०६
१८	३३४/१-अ	..	०.२५	४५	३४९	..	०.६२
१९	३३४/१-ब	..	०.२०	४६	३५५	..	०.०९
२०	३३४/२	..	०.८७	४७	३५६/१	..	१.९१
२१	३३६/१	..	०.५५	४८	३५६/२	..	१.१२
२२	३३६/२	..	०.३३	४९	३६८/१	..	१.६१
२३	३३९	..	०.८८	५०	३६८/२	..	०.४०
२४	३४१/१-अ	..	०.८४	५१	३६८/३	..	१.६१
२५	३४१/१-ब/१	..	०.४३	५२	३६९	..	२.७७
२६	३४१/१-ब/२	..	०.४०				
					एकूण	..	४०.१०

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-१०, उजवा-१

कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव गोंडगाव

१	३२४	..	०.९८
२	३२५	..	०.११
३	३२६/१	..	०.४०
४	३२६/२	..	१.१८
५	३४४	..	०.०३
६	३५०	..	१.६०
७	३५१/१	..	०.८१
८	३५१/२	..	०.६१
९	३५२	..	०.८६
१०	३५३/१	..	०.६२
११	३५३/२	..	०.४४
१२	३५३/३	..	०.८८
१३	३५४/१	..	१.३७
१४	३५४/२	..	०.९०
१५	३७०	..	१.१२
१६	३७१/१	..	०.४०
१७	३७१/२-अ	..	०.४७
१८	३७१/२-ब/१	..	०.४४
१९	३७१/२-ब/२	..	०.४३
२०	३७२	..	३.६९
२१	३७३/१	..	१.२१
२२	३७३/२-अ	..	०.६०
२३	३७३/२-ब/१	..	०.२५
२४	३७३/२-ब /२-अ	..	०.२२
२५	३७३/२-ब/२-ब	..	०.२४
२६	३७३/२-ब/२-क	..	०.२४
२७	३७३/२-ब/२-ड	..	०.२०

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-१०, उजवा-१ -- चालू

कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव गोंडगाव--चालू

२८	३७४	..	१.८७
२९	३७५	..	२.०६
३०	३७६	..	०.८२
३१	३७७/१-अ	..	०.४५
३२	३७७/१-ब	..	०.४५
३३	३७७/२-अ/१	..	०.६०
३४	३७७/२-अ/२	..	०.६०
३५	३७७/२-ब	..	०.८०
३६	३७८/१	..	०.४९
३७	३७८/२	..	०.४८
३८	४०२	..	६.६७
३९	४०३/१	..	२.५४
४०	४०३/२-अ	..	१.६२
४१	४०३/२-ब/१-अ	..	०.४५
४२	४०३/२-ब/१-ब	..	०.४०
४३	४०३/२-ब/१-ड	..	०.८०
४४	४०३/२-ब/१-फ	..	०.६०
४५	४०३/२-ब/१-ई	..	०.४०
४६	४०३/२-ब/२-ब	..	१.००
४७	४०३/२-ब/२-अ	..	१.४२
४८	४०४	..	०.०९
४९	४०५	..	०.०४
५०	४०६	..	०.०४
५१	४०७	..	०.०५
५२	४०८	..	१.५२
एकूण			४६.५६

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-१०, टेल

कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव गोंडगाव

१	३६४	..	३.८४
२	३६५/२	..	०.४१
३	३६५/१	..	०.४१
४	३६६/१-अ	..	०.३६
५	३६६/१-ब	..	०.४०
६	३६६/२	..	०.१९
७	३६७	..	४.३५
८	३७९/१	..	०.८०
९	३७९/२	..	०.६९
१०	३७९/३	..	०.६९
११	३७९/४	..	०.८२
१२	३८०	..	१.५७
१३	३८१	..	०.९१
१४	३८२/१	..	१.०२
१५	३८२/२	..	०.८०
१६	३८३/१	..	१.५६
१७	३८३/२	..	१.५६
१८	३८३/३	..	०.४९
१९	३८४	..	०.८३
२०	३८५/१	..	०.७८
२१	३८५/२	..	०.२०
२२	३८६/१-क	..	०.९७
२३	३८७	..	०.७८
२४	३८८	..	०.६५
२५	३८९	..	०.८१
२६	३९०	..	०.८१
२७	३९१/१	..	१.१२

अनुसूची --चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-१०, टेल -- चालू

कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव गोंडगाव -- चालू

२८	३९१/२	..	१.११
२९	३९२/१-अ	..	०.८१
३०	३९२/१-ब	..	०.४०
३१	३९२/२	..	१.२१
३२	३९३	..	३.२२
३३	३९४	..	०.२८
३४	३९५	..	२.३६
३५	३९६/१	..	१.०८
३६	३९६/२ पैकी	..	०.३८
३७	३९६/२ पैकी	..	०.३८
३८	३९७/१-अ	..	०.३०
३९	३९७/१-ब	..	०.३०
४०	३९७/१-क	..	०.३०
४१	३९७/२	..	१.५०
४२	३९८/१-अ	..	०.८०
४३	३९८/१-ब	..	०.४८
४४	३९८/२	..	१.११
४५	३९९	..	२.३९
४६	४००/१-अ	..	०.५३
४७	४००/१-ब	..	०.५३
४८	४००/२	..	०.५५
४९	४००/५	..	०.५५
५०	४००/३	..	०.५५
५१	४००/४	..	०.५५
५२	४००/६	..	०.५५
५३	४००/७	..	०.५४
५४	४००/१	..	०.९८

**अनुसूची--चालू**

आउटलेट क्रमांक : वितरिका-१०, टेल -- चालू

कालवा : जामदा उजवा कालवा -- चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
<b>गाव गोंडगाव--चालू</b>		
५५	४०१/२	०.९९
५६	४०१/३	०.९९
<b>एकूण ..</b>		<b>५३.५४</b>
<b>पाणीवापर संस्था एकूण ..</b>		<b>१४०.२०</b>

संभाजी जगन्नाथ माने,  
कार्यकारी अभियंता,  
गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.

*Maharashtra Management of Irrigation System by  
Farmers Act, 2005.*

**(See Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)**

**(See Rule 3.00)**

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (१३)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of

water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA at Major Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within Fifteen days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

<b>Project Name</b>	- Girna Major Project
<b>Irrigation Sub-Division.</b>	- Irrigation Sub-Division, Bhadgaon, district Jalgaon.
<b>Irrigation Section</b>	- Irrigation Section, Gondgaon, taluka Bhadgaon, district Jalgaon.
<b>Name of Water Users Association</b>	- Rajshri Shahu Maharaj Water User Association, Gondgaon, taluka Bhadgaon, district Jalgaon.
<b>Total Area of Water User Association.</b>	- 140.20 Hectare.

**Schedule**

**District Jalgaon, taluka Bhadgaon**

**Outlet No. : Dy. No. 10, Left 1**

**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H. A.
(C.C.A.)		

**village Gondgaon**

1	328/1-A	0.34
2	328/1-B	0.26
3	328/1-E	0.28
4	328/2	0.88
5	329/1-A	0.27
6	329/1-B	0.27
7	329/1-B/2	1.03



**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 10, Left 1 – contd.**

**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A. (C.C.A.)
	<b>village Gondgaon.—contd.</b>	
8	329/2	0.40
9	330/1	0.40
10	330/2	0.79
11	331/1	0.40
12	331/2	0.40
13	331/3	0.40
14	331/4	1.29
15	332/1-A	0.83
16	332/1-B	0.83
17	332/2	0.80
18	334/1-A	0.25
19	334/1-B	0.20
20	334/2	0.87
21	336/1	0.55
22	336/2	0.33
23	339	0.88
24	341/1-A	0.84
25	341/1-B/1	0.43
26	341/1-B/2	0.40
27	341/2-A	0.40
28	341/2-B	0.43
29	341/3-A	1.67
30	341/3-B/1	0.83
31	341/3-B/2-A	0.62
32	341/3-B/2-B	0.22
33	341/3-C	0.86
34	342/1	1.38
35	342/2	0.80
36	343/1-A	1.29
37	343/1-B	0.20

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 10, Left 1 – contd.**

**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A. (C.C.A.)
	<b>village Gondgaon.—contd.</b>	
38	343/2	0.40
39	345/1	1.23
40	345/2	1.22
41	346	1.17
42	347/1	2.48
43	347/2	0.09
44	348	0.06
45	349	0.62
46	355	0.09
47	356/1	1.91
48	356/2	1.12
49	368/1	1.61
50	368/2	0.40
51	368/3	1.61
52	369	2.77
	<b>Total</b>	<b>40.10</b>
	<b>Outlet No. : Dy. No. 10, Right 1</b>	
	<b>Canal : Jamada Right Canal</b>	
	<b>village Gondgaon</b>	
1	324	0.98
2	325	0.11
3	326/1	0.40
4	326/2	1.18
5	344	0.03
6	350	1.60
7	351/1	0.81
8	351/2	0.61
9	352	0.86
10	353/1	0.62
11	353/2	0.44

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 10, Right 1****Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A. (C.C.A.)
	<b>village Gondgaon.—contd.</b>	
12	353/3	0.88
13	354/1	1.37
14	354/2	0.90
15	370	1.12
16	371/1	0.40
17	371/2-A	0.47
18	371/2-B/1	0.44
19	371/2-B/2	0.43
20	372	3.69
21	373/1	1.21
22	373/2-A	0.60
23	373/2-B/1	0.25
24	373/2-B/2-A	0.22
25	373/2-B/2-B	0.24
26	373/2-B/2-C	0.24
27	373/2-B/2-D	0.20
28	374	1.87
29	375	2.06
30	376	0.82
31	377/1-A	0.45
32	377/1-B	0.45
33	377/2-A/1	0.60
34	377/2-A/2	0.60
35	377/2-B	0.80
36	378/1	0.49
37	378/2	0.48
38	402	6.67
39	403/1	2.54
40	403/2 A	1.62

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No.10, Right 1****Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A. (C.C.A.)
	<b>village Gondgaon.—contd.</b>	
41	403/2-B/1-A	0.45
42	403/2-B/1-B	0.40
43	403/2-B/1-D	0.80
44	403/2-B/1-F	0.60
45	403/2-B/1-E	0.40
46	403/2-B/2-B	1.00
47	403/2-B/2-A	1.42
48	404	0.09
49	405	0.04
50	406	0.04
51	407	0.05
52	408	1.52
<b>Total</b>		<b>46.56</b>

**Outlet No. : Dy. No. 10, Tail****Canal : Jamada Right Canal****village Gondgaon**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
1	364	3.84
2	365/2	0.41
3	365/1	0.41
4	366/1-A	0.36
5	366/1-B	0.40
6	366/2	0.19
7	367	4.35
8	379/1	0.80
9	379/2	0.69
10	379/3	0.69
11	379/4	0.82
12	380	1.57
13	381	0.91
14	382/1	1.02

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 10, Tail  
Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Gondgaon.—contd.</b>		
15	382/2	0.80
16	383/1	1.56
17	383/2	1.56
18	383/3	0.49
19	384	0.83
20	385/1	0.78
21	385/2	0.20
22	386/1-C	0.97
23	387	0.78
24	388	0.65
25	389	0.81
26	390	0.81
27	391/1	1.12
28	391/2	1.11
29	392/1-A	0.81
30	392/1-B	0.40
31	392/2	1.21
32	393	3.22
33	394	0.28
34	395	2.36
35	396/1	1.08
36	396/2-Part	0.38
37	396/2-Part	0.38
38	397/1-A	0.30
39	397/1-B	0.30
40	397/1-C	0.30
41	397/2	1.50
42	398/1-A	0.80
43	398/1-B	0.48
44	398/2	1.11

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 10, Tail  
Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Gondgaon.—contd.</b>		
45	399	2.39
46	400/1-A	0.53
47	400/1-B	0.53
48	400/2	0.55
49	400/5	0.55
50	400/3	0.55
51	400/4	0.55
52	400/6	0.55
53	400/7	0.54
54	400/1	0.98
55	401/2	0.99
56	401/3	0.99
<b>Total</b>		<b>53.54</b>
<b>Total of Water User Association..</b>		<b>140.20</b>

**SAMBHAJI JAGANNATH MANE,**  
Executive Engineer,  
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (१४)/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे पुढील मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेचे कार्यक्षेत्र घोषित करीत आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

**सिंचन प्रकल्पाचे नाव** - गिरणा मोठा प्रकल्प  
**उपविभागाचे नाव** - पाटबंधारे उपविभाग, भडगाव  
**सिंचन शाखा** - सिंचन पाटशाखा गोंडगाव, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव.  
**नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव** - नियोजित पाणीवापर संस्था, कनाशी, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव.  
**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र** - २११.४५ हेक्टर

#### अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका भडगाव

आउटलेट क्रमांक : वितरिका-१२, उजवा-४

कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

#### गाव कनाशी

१	२४०/२	०.८०
२	२४०/१	०.६५
३	२४२	१.२५
४	२३३/१-अ	०.८०
५	२३३/१-ब	१.५८
६	२३३/१-ब	०.८०
७	२३३/२	१.२०
८	२३३/१-ब/१/१	०.४०
९	२४३/१	१.००
१०	२४३/२	०.७३

#### अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-१२, उजवा-४

कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

#### गाव कनाशी--चालू

११	२३८/१	०.५७
१२	२३८/२	०.५७
१३	२३७	१.२७
१४	२३६	१.१७
१५	२२५	०.६६
१६	२२२	०.४७
१७	२२३	०.९६
१८	२२४	०.४७
१९	२२६/१	०.४३
२०	२२६/२	०.४२
२१	२२६/३	०.४१
२२	२२६/४	०.४१
२३	२२७	०.५१
२४	२२८-अ/१ पै.	०.६०
२५	२२८-अ/१ पै.	०.२७
२६	२२८-अ/२/१	०.६५
२७	२२८-अ/२/२	०.६०
२८	२२८/३-ब	०.३६
२९	२४४/१/१	०.५५
३०	२४४/१/२	१.२५
३१	२४४/२	०.९०
३२	२४५/२	०.४३
३३	२४४/१-क/२	१.१०
३४	२४५/१	०.४०
३५	२४६	०.७०
३६	२४७	०.३६
३७	२४७/२-अ	०.४०

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-१२, उजवा-४

कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव कनाशी--चालू

३८	२४७/२-ब	..	०.४९
३९	२४८	..	०.४९
४०	२४९/१	..	०.३६
४१	२४९/२	..	०.३६
४२	२५०/१	..	०.५०
४३	२५०/२	..	०.४५
४४	२५१	..	०.४१
४५	२५२	..	०.४३
४६	२५३/१	..	०.५०
४७	२५३/२	..	०.५४
४८	२५६/१	..	०.३३
४९	२५७/१	..	१.२९
५०	२५७/२	..	०.८०
५१	२५८	..	०.५४
५२	२५९	..	०.४०
५३	२६०	..	०.९८
५४	२६१	..	१.८४
५५	२६२/१-अ/१	..	०.३७
५६	२६२/१-ब/१	..	०.९७
५७	२६२/१-ब/२	..	०.२७
५८	२६२/१-अ/२	..	०.३५
५९	२६२/१-अ/१	..	०.३५
६०	२६२/२	..	०.५३
६१	२६३	..	०.६०
६२	२६४	..	०.३६
६३	२६५/१	..	०.३१
६४	२६५/२	..	०.२८

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-१२, उजवा-४

कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव कनाशी--चालू

६५	२६६/१	..	०.३०
६६	२६६/२	..	०.३७
६७	२६८	..	१.१०
६८	२६९	..	०.५०
६९	२७०	..	०.२६
७०	२७१	..	१.४७
७१	२७२/१	..	१.३६
७२	२७२/२	..	१.३३
७३	२७३	..	०.५३
७४	२७४	..	०.५१
७५	२७५/१	..	०.३०
७६	२७५/२	..	०.३०
७७	२७६	..	०.२३
७८	२७७	..	०.२३
७९	२७८	..	०.२४
एकूण ..			५०.२३

आउटलेट क्रमांक : वितरिका-१२, उजवा-३

कालवा : जामदा उजवा कालवा

गाव कनाशी

१	२०१/१	..	०.८८
२	२०१/२	..	०.४४
३	२०१/२-अ	..	०.४४
४	२०१/३	..	०.८८
५	२०२/१	..	१.१४
६	२०२/२	..	१.०५
७	२०३/१	..	०.६०
८	२०३/२-अ	..	०.५३

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-१२, उजवा-३

कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव कनाशी--चालू

९	२०३/२-अ/१	..	०.४१
१०	२०३/२-ब	..	०.५३
११	२०४/१	..	०.६४
१२	२०४/२	..	०.६४
१३	२०५/१	..	०.६९
१४	२०५/२	..	०.७०
१५	२०५/३	..	०.७०
१६	२०६/१	..	१.२६
१७	२०६/२	..	१.१०
१८	२०७/१	..	०.५०
१९	२०७/२	..	०.९५
२०	२०८/१	..	०.३२
२१	२०८/२	..	०.३२
२२	२०८/३	..	०.३२
२३	२०९/१	..	१.६०
२४	२०९/२	..	१.२२
२५	२०९/३	..	१.२१
२६	२१०/१	..	०.८०
२७	२१०/२-अ	..	१.६०
२८	२१०/२-ब	..	०.४९
२९	२१०/२-क	..	०.४१
३०	२११/१	..	०.४०
३१	२११/२	..	१.००
३२	२१२/१-अ	..	०.९७
३३	२१२/१-ब	..	१.००
३४	२१२/२	..	१.६०
३५	२१२/३	..	०.८०

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-१२, उजवा-३

कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव कनाशी--चालू

३६	२१३/१	..	०.८१
३७	२१३/२/१-अ	..	१.३०
३८	२१३/२/१-ब	..	०.७२
३९	२१३/२/२	..	०.८०
४०	२१४	..	०.६१
४१	२१५/१	..	०.३६
४२	२१५/२	..	०.३६
४३	२१६	..	०.६०
४४	२१७	..	०.२७
४५	२१८	..	०.३२
४६	२१९	..	०.३०
४७	२२०	..	०.३३
४८	२२९/१	..	०.८७
४९	२२९/२	..	१.००
५०	२३०	..	०.८३
५१	२३१	..	१.५७
५२	२३२/१	..	०.४९
५३	२३२/२	..	०.४९
५४	२३४/१-अ	..	१.१०
५५	२३४/१-ब	..	०.५१
५६	२३४/२	..	१.५५
५७	२३४/३	..	१.७६
५८	१७५	..	१.२७
५९	१७६/१	..	०.६२
६०	१७६/२	..	१.१२
६१	१७६/३	..	०.५०
६२	१७७/१	..	१.३८

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-१२, उजवा-३

कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव कनाशी--चालू

६३	१७७/२	..	१.३८
६४	१७८/१	..	०.३०
६५	१७८/२	..	०.३१
६६	१७९/१	..	०.३४
६७	१७९/२	..	०.७९
६८	१७९/३	..	०.२१
६९	१८०-अ/१	..	०.४०
७०	१८०-अ/२	..	०.३९
७१	१८०-ब/१	..	०.४५
७२	१८०-ब/२	..	०.४५
७३	१८०-ब/३	..	०.२०
७४	१८०-ब/४	..	०.२०
७५	१८१/१	..	१.०९
७६	१८१/२/१	..	०.७९
७७	१८१/२-ब	..	१.००
७८	१८२	..	१.१६
७९	१८३/१	..	०.६३
८०	१८३/२	..	०.६३
८१	१८४	..	०.६३
८२	१८६	..	१.४२
८३	१८५/१	..	०.६८
८४	१८५/२	..	०.४०
८५	१८५/३	..	०.२१
८६	१८७/१	..	०.५४
८७	१८८/१-अ	..	१.४०
८८	१८८/१-ब	..	१.३०
८९	१८८/२	..	०.८१

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-१२, उजवा-३

कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव कनाशी--चालू

९०	१८९/१/१	..	०.९९
९१	१८९/१-ब	..	०.८०
९२	१८९/२-अ	..	१.४०
९३	१८९/२-ब	..	०.२९
९४	१९०/१	..	१.०२
९५	१९०/२	..	०.९६
९६	१९१/१	..	०.७९
९७	१९१/२	..	०.७९
९८	१९२/१	..	१.००
९९	१९२/२	..	१.००
१००	१९३/१	..	०.७९
१०१	१९३/२	..	०.५१
१०२	१९३/३	..	०.५४
१०३	१९३/४	..	०.५१
१०४	१९४/१	..	०.१६
१०५	१९४/२	..	०.४०
१०६	१९५/१	..	१.०१
१०७	१९५/२	..	०.४६
१०८	१९५/३	..	०.६६
१०९	१९६	..	०.६६
११०	१९७/१	..	१.०६
१११	१९७/२	..	१.०६
११२	१९८/१	..	०.६५
११३	१९८/२	..	०.६६
११४	१९९/१	..	१.७१
११५	१९९/२	..	१.७१
११६	१९९/३-अ	..	०.८६

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-१२, उजवा-३

कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव कनाशी--चालू

११७	१९९/३-ब	..	०.४०
११८	२००/१-अ	..	०.९४
११९	२००/२-अ	..	०.९४
एकूण ..			९२.८२

आउटलेट क्रमांक : वितरिका-१२, उजवा-२

कालवा : जामदा उजवा कालवा

गाव कनाशी

१	१	..	०.९६
२	२	..	०.३६
३	३	..	०.६६
४	४	..	०.२९
५	५	..	१.४८
६	१५०/१-अ	..	१.८२
७	१५०/१-ब	..	०.८०
८	१५०/२	..	१.१४
९	१५०/३	..	०.८०
१०	१५०/४-अ	..	०.४०
११	१५०/४-ब	..	०.४०
१२	१५१-अ	..	१.६२
१३	१५१-ब/१	..	०.५२
१४	१५१/२-अ/१	..	०.८०
१५	१५१/२-अ/२	..	०.२५
१६	१५२/२-ब	..	०.५५
१७	१५३	..	३.४५
१८	१५४	..	०.३७
१९	१५५	..	०.३८
२०	१५६	..	०.३३

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-१२, उजवा-२

कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव कनाशी--चालू

२१	१५७	..	०.६८
२२	१५८	..	१.४९
२३	१४७/१	..	१.५६
२४	१६४	..	०.८८
२५	१४७/२	..	१.४९
२६	१४८/१	..	५.९५
२७	१४८/२	..	६.१०
२८	१४९	..	१.०२
२९	१५९	..	१.४८
३०	१६०	..	१.७५
३१	१६१	..	१.३५
३२	१६२	..	०.४३
३३	१६३/१	..	०.३९
३४	१६३/२	..	०.४०
३५	१६४	..	०.८८
३६	१६५/१	..	०.८०
३७	१६५/२	..	०.८०
३८	१६६/२-ब	..	०.४०
३९	१६६/१-ब	..	०.८१
४०	१६६/१-क	..	०.८२
४१	१६६/२-ब/१	..	०.२१
४२	१६६/१	..	२.४४
४३	१६६/२-क	..	०.६१
एकूण ..			५०.१२



अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-१२, उजवा-१

कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
	गाव कनाशी	
१	१६६/२-क	०.८१
२	१६६/२-ड	०.६०
३	१६७	१.०१
४	१६८	०.४०
५	१६९/१-अ	०.३८
६	१६९/१-ब	०.२०
७	१६९/२-क/१-अ	०.४०
८	१६९/२-क/१-अ	०.४०
९	१६९/२/१	०.७७
१०	१६९/२/२/१-अ	०.४०
११	१६९/२/२-ब/१	०.२५
१२	१६९/२/२/१-ब	०.६०
१३	१७०/१-अ/१	०.४४
१४	१७०/१-अ/२	०.४०
१५	१७०/२	१.२४
१६	१७०/१-ब	०.४०
१७	१७१	१.६७
१८	१७२/१	०.४०
१९	१७२/२-अ	०.९७
२०	१७२/२-ब	०.३२
२१	१७३/१	०.८०
२२	१७३/२	०.५५
२३	१७३/३	०.५५
२४	१७३/४	०.६५
२५	१७४/१-अ	१.७१
२६	१७४/१-ब/१	०.३७
२७	१७४/१-ब/२	०.३७

अनुसूची--चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका-१२, उजवा-१

कालवा : जामदा उजवा कालवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
	गाव कनाशी--चालू	
२८	१७४/१-ब/३	०.३७
२९	१७४/१-ब/४	०.३८
३०	१७४/२	०.४७
	एकूण	१८.२८
	पाणीवापर संस्था एकूण	२११.४५

संभाजी जगन्नाथ माने,

कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.

*Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.*

**(See. Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)**

**(See. Rule 3.00)**

क्रमांक गिपावि/सिचन-६१५८ (१४)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA shall be displayed on the notice board of the office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of

water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA at Major Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within Fifteen days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

**Project Name** - Girna Major Project  
**Irrigation Sub-Division.** - Irrigation Sub-Division, Bhadgaon, district Jalgaon.  
**Section** - Irrigation Section, Gondgaon, taluka Bhadgaon, district Jalgaon.  
**Name of Water Users Association** - Proposed Water User's Association, Kanashi, taluka Bhadgaon, district Jalgaon.  
**Total Area of Water User Association.** - 211.45 Hectare.

#### Schedule

District Jalgaon, taluka Bhadgaon

Outlet No. : Dy. No. 12, Right 4

Canal : Jamada Right Canal

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)

#### village Kanashi

1	240/2	..	0.80
2	240/1	..	0.65
3	242	..	1.25
4	233/1-A	..	0.80
5	233/1-B	..	1.58
6	233/1-B	..	0.80
7	233/2	..	1.20

#### Schedule – contd.

Outlet No. : Dy. No. 12, Right 4

Canal : Jamada Right Canal

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)

#### village Kanashi—contd.

8	233/1-B/1/1	..	0.40
9	243/1	..	1.00
10	243/2	..	0.73
11	238/1	..	0.57
12	238/2	..	0.57
13	237	..	1.27
14	236	..	1.17
15	225	..	0.66
16	222	..	0.47
17	223	..	0.96
18	224	..	0.47
19	226/1	..	0.43
20	226/2	..	0.42
21	226/3	..	0.41
22	226/4	..	0.41
23	227	..	0.51
24	228-A/1 Part	..	0.60
25	228-A/1 Part	..	0.27
26	228-A/2/1	..	0.65
27	228-A/2/2	..	0.60
28	228/3-B	..	0.36
29	244/1/1	..	0.55
30	244/1/2	..	1.25
31	244/2	..	0.90
32	245/2	..	0.43
33	244/1-C/2	..	1.10
34	245/1	..	0.40
35	246	..	0.70
36	247	..	0.36

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 12, Right 4**

**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Kanashi–contd.</b>		
37	247/2-A ..	0.40
38	247/2-B ..	0.49
39	248 ..	0.49
40	249/1 ..	0.36
41	249/2 ..	0.36
42	250/1 ..	0.50
43	250/2 ..	0.45
44	251 ..	0.41
45	252 ..	0.43
46	253/1 ..	0.50
47	253/2 ..	0.54
48	256/1 ..	0.33
49	257/1 ..	1.29
50	257/2 ..	0.80
51	258 ..	0.54
52	259 ..	0.40
53	260 ..	0.98
54	261 ..	1.84
55	262/1-A/1 ..	0.37
56	262/1-B/1 ..	0.97
57	262/1-B/2 ..	0.27
58	262/1-A/ 2 ..	0.35
59	262/1-A/1 ..	0.35
60	262/2 ..	0.53
61	263 ..	0.60
62	264 ..	0.36
63	265/1 ..	0.31
64	265/2 ..	0.28
65	266/1 ..	0.30

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 12, Right 4**

**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Kanashi–contd.</b>		
66	266/2 ..	0.37
67	268 ..	1.10
68	269 ..	0.50
69	270 ..	0.26
70	271 ..	1.47
71	272/1 ..	1.36
72	272/2 ..	1.33
73	273 ..	0.53
74	274 ..	0.51
75	275/1 ..	0.30
76	275/2 ..	0.30
77	276 ..	0.23
78	277 ..	0.23
79	278 ..	0.24
<b>Total ..</b>		<b>50.23</b>

**Outlet No. : Dy. No. 12, Right 3**

**Canal : Jamda Right Canal**

**village Kanashi**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
1	201/1 ..	0.88
2	201/2 ..	0.44
3	201/2-A ..	0.44
4	201/3 ..	0.88
5	202/1 ..	1.14
6	202/2 ..	1.05
7	203/1 ..	0.60
8	203/2-A ..	0.53
9	203/2-A/1 ..	0.41
10	203/2-B ..	0.53

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 12, Right 3****Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H. A. (C.C.A.)
<b>village Kanashi–contd.</b>		
11	204/1	0.64
12	204/2	0.64
13	205/1	0.69
14	205/2	0.70
15	205/3	0.70
16	206/1	1.26
17	206/2	1.10
18	207/1	0.50
19	207/2	0.95
20	208/1	0.32
21	208/2	0.32
22	208/3	0.32
23	209/1	1.60
24	209/2	1.22
25	209/3	1.21
26	210/1	0.80
27	210/2-A	1.60
28	210/2-B	0.49
29	210/2-C	0.41
30	211/1	0.40
31	211/2	1.00
32	212/1-A	0.97
33	212/1-B	1.00
34	212/2	1.60
35	212/3	0.80
36	213/1	0.81
37	213/2/1-A	1.30
38	213/2/1-B	0.72
39	213/2/2	0.80

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 12, Right 3****Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H. A. (C.C.A.)
<b>village Kanashi–contd.</b>		
40	214	0.61
41	215/1	0.36
42	215/2	0.36
43	216	0.60
44	217	0.27
45	218	0.32
46	219	0.30
47	220	0.33
48	229/1	0.87
49	229/2	1.00
50	230	0.83
51	231	1.57
52	232/1	0.49
53	232/2	0.49
54	234/1-A	1.10
55	234/1-B	0.51
56	234/2	1.55
57	234/3	1.76
58	175	1.27
59	176/1	0.62
60	176/2	1.12
61	176/3	0.50
62	177/1	1.38
63	177/2	1.38
64	178/1	0.30
65	178/2	0.31
66	179/1	0.34
67	179/2	0.79
68	179/3	0.21

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 12, Right 3**  
**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Kanashi—contd.</b>		
69	180-A/1 ..	0.40
70	180-A/2 ..	0.39
71	180-B/1 ..	0.45
72	180-B/2 ..	0.45
73	180-B/3 ..	0.20
74	180-B/4 ..	0.20
75	181/1 ..	1.09
76	181/2/1 ..	0.79
77	181/2-B ..	1.00
78	182 ..	1.16
79	183/1 ..	0.63
80	183/2 ..	0.63
81	184 ..	0.63
82	186 ..	1.42
83	185/1 ..	0.68
84	185/2 ..	0.40
85	185/3 ..	0.21
86	187/1 ..	0.54
87	188/1-A ..	1.40
88	188/1-B ..	1.30
89	188/2 ..	0.81
90	189/1/1 ..	0.99
91	189/1-B ..	0.80

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 12, Right 3**  
**Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Kanashi—contd.</b>		
92	189/2-A ..	1.40
93	189/2-B ..	0.29
94	190/1 ..	1.02
95	190/2 ..	0.96
96	191/1 ..	0.79
97	191/2 ..	0.79
98	192/1 ..	1.00
99	192/2 ..	1.00
100	193/1 ..	0.79
101	193/2 ..	0.51
102	193/3 ..	0.54
103	193/4 ..	0.51
104	194/1 ..	0.16
105	194/2 ..	0.40
106	195/1 ..	1.01
107	195/2 ..	0.46
108	195/3 ..	0.66
109	196 ..	0.66
110	197/1 ..	1.06
111	197/2 ..	1.06
112	198/1 ..	0.65
113	198/2 ..	0.66
114	199/1 ..	1.71

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 12, Right 3****Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Kanashi—contd.</b>		
115	199/2 ..	1.71
116	199/3-A ..	0.86
117	199/3-B ..	0.40
118	200/1-A ..	0.94
119	200/2-A ..	0.94
<b>Total ..</b>		<b>92.82</b>

**Outlet No. : Dy. No. 12, Right 2****Canal : Jamada Right Canal****village Kanashi**

1	1 ..	0.96
2	2 ..	0.36
3	3 ..	0.66
4	4 ..	0.29
5	5 ..	1.48
6	150/1-A ..	1.82
7	150/1-B ..	0.80
8	150/2 ..	1.14
9	150/3 ..	0.80
10	150/4-A ..	0.40
11	150/4-B ..	0.40
12	151-A ..	1.62
13	151-B/1 ..	0.52
14	151/2-A/1 ..	0.80

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 12, Right 2****Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Kanashi—contd.</b>		
15	151/2-A/2 ..	0.25
16	152/2-B ..	0.55
17	153 ..	3.45
18	154 ..	0.37
19	155 ..	0.38
20	156 ..	0.33
21	157 ..	0.68
22	158 ..	1.49
23	147/1 ..	1.56
24	164 ..	0.88
25	147/2 ..	1.49
26	148/1 ..	5.95
27	148/2 ..	6.10
28	149 ..	1.02
29	159 ..	1.48
30	160 ..	1.75
31	161 ..	1.35
32	162 ..	0.43
33	163/1 ..	0.39
34	163/2 ..	0.40
35	164 ..	0.88
36	165/1 ..	0.80
37	165/2 ..	0.80

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 12, Right 2,  
Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Kanashi—contd.</b>		
38	166/2-B ..	0.40
39	166/1-B ..	0.81
40	166/1-C ..	0.82
41	166/2-B/1 ..	0.21
42	166/1 ..	2.44
43	166/2-C ..	0.61
<b>Total ..</b>		<b>50.12</b>

**Outlet No. : Dy. No. 12, Right 1,  
Canal : Jamda Right Canal**

<b>village Kanashi</b>		
1	166/2-C ..	0.81
2	166/2-D ..	0.60
3	167 ..	1.01
4	168 ..	0.40
5	169/1-A ..	0.38
6	169/1-B ..	0.20
7	169/2-C/1-A ..	0.40
8	169/2-C/1-A ..	0.40
9	169/2/1 ..	0.77
10	169/2/2/1-A ..	0.40
11	169/2/2/B-1 ..	0.25
12	169/2/2/1-B ..	0.60
13	170/1-A/1 ..	0.44

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 12, Right 1,  
Canal : Jamada Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Kanashi—contd.</b>		
14	170/1-A/2 ..	0.40
15	170/2 ..	1.24
16	170/1-B ..	0.40
17	171 ..	1.67
18	172/1 ..	0.40
19	172/2-A ..	0.97
20	172/2-B ..	0.32
21	173/1 ..	0.80
22	173/2 ..	0.55
23	173/3 ..	0.55
24	173/4 ..	0.65
25	174/1-A ..	1.71
26	174/1-B/1 ..	0.37
27	174/1-B/2 ..	0.37
28	174/1-B/3 ..	0.37
29	174/1-B/4 ..	0.38
30	174/2 ..	0.47
<b>Total ..</b>		<b>18.28</b>
<b>Total of Water User Association..</b>		<b>211.45</b>

**SAMBHAJI JAGANNATH MANE,**  
Executive Engineer,  
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (१५)/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे पुढील मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

**सिंचन प्रकल्पाचे नाव** - गिरणा मोठा प्रकल्प

**उपविभागाचे नाव** - पाटबंधारे उपविभाग, भडगाव

**सिंचन शाखा** - सिंचन पाटशाखा गोंडगाव, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव.

**नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव.** - नियोजित पाणीवापर संस्था, निंभोरा, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र.** - ५५९.९३ हेक्टर

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका भडगाव

कालवा : जामदा उजवा कालवा

आउटलेट क्रमांक : वितरिका १३, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव कनाशी

१	९	..	०.६३
२	१०	..	०.५२
३	११	..	०.२२
४	१२	..	०.३०
५	१३	..	०.१३
६	१५	..	०.१७
७	१४	..	०.३०
८	१६	..	०.३३
९	१७	..	०.५४
१०	१८	..	०.१६
११	१९	..	०.१६
१२	२०	..	०.५८
१३	२१	..	०.३२
१४	२२	..	०.१५
१५	२३	..	०.३४
१६	२४	..	०.१०
१७	२५	..	०.४०
१८	२६	..	०.४०
१९	२७	..	०.२२
२०	२८/१	..	२.३६

एकूण

..

८.३३

आउटलेट क्रमांक : वितरिका १३, उजवा १

गाव कनाशी

१	२८/२	..	४.०३
२	२९	..	०.५७
३	३०	..	०.३७
४	३१	..	०.३०



अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १३, उजवा १ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव कनाशी — चालू

५	३२	..	४.९८
६	३३/१	..	०.४०
७	३३/२	..	०.७१
८	३४	..	१.३४
९	३५/१-अ	..	०.४२
१०	३५/१-ब	..	०.६०
११	३५/२-ब	..	०.२०
१२	३६/१-अ	..	०.७७
१३	३६/१-ब	..	०.४४
१४	३६/२	..	०.२०
१५	३७	..	१.०६
१६	३८/१-अ	..	०.५४
१७	३८/१-ब	..	१.२०
१८	३८/२	..	१.७९
१९	३८/३	..	२.२२
२०	३८/४-अ	..	१.११
२१	३८/४-ब	..	१.११
२२	३९/१	..	०.४३
२३	३९/२	..	०.८०
२४	३९/३	..	०.८०
२५	४०	..	०.८९
२६	४१/१	..	०.६१
२७	४१/१-ब	..	०.४०
२८	४१/२-ब	..	०.८६
२९	६८/१-अ	..	१.२६
३०	६८/२-अ	..	०.४०
३१	६८/३	..	१.२६
एकूण		..	३२.०७

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १३, डावा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव कनाशी — चालू

१	४२/१	..	१.१२
२	४२/२	..	०.१४
३	४३	..	०.८२
४	४४/१	..	०.९३
५	४४/२-अ/२	..	०.३१
६	४४/२-अ/१	..	०.३१
७	४४/२-अ	..	०.३१
८	४५/१	..	०.४७
९	४६/२	..	०.४७
१०	४७/१	..	०.३६
११	४७/२	..	०.३५
१२	६१/१	..	०.७५
१३	६१/२	..	०.७५
१४	६६/१	..	०.३९
१५	६६/२	..	०.८०
१६	६७	..	२.६२
१७	६२/२	..	०.८७
१९	६२/१	..	०.६४
२०	४८	..	०.४१
२१	४९	..	१.९२

एकूण

१४.७४

आउटलेट क्रमांक : वितरिका १४, टेल

गाव निभोरा

१	४७६-अ	..	१.२०
२	४७६-ब	..	०.८०
३	४७०/१	..	०.८२
४	४७०/२	..	०.८१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १४, टेल — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव निभोरा — चालू

५	४६३/१-अ	..	०.६५
६	४६३/१-ब/१	..	०.२६
७	४६३/१-ब/२	..	०.४०
८	४६३/२	..	०.६५
९	४६१	..	०.३७
१०	४६०	..	०.३५
११	४५४/१	..	०.३१
१२	४५४/२	..	०.३०
१३	४७१/१-अ	..	०.२८
१४	४७१/२	..	०.५७
१५	४५०	..	२.२५
१६	४५३/१	..	०.३४
१७	४५३/२	..	०.३४
१८	४५२	..	०.४२
१९	४५९	..	०.०२
२०	४५८	..	०.६२
२१	४५७	..	०.७४
२२	४५६	..	१.०९
२३	४५१	..	०.३८
२४	४६२	..	०.२०
२५	४५५	..	०.६०
एकूण		..	१४.७७

आउटलेट क्रमांक : वितरिका १४, टेल

गाव देव्हारी

१	९९/१	..	१.२०
२	९९/२	..	०.९०
३	९६/३	..	०.८२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १४, टेल — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव देव्हारी — चालू

४	९६/४	..	०.८२
५	९२/१	..	१.२२
६	९२/२-अ	..	०.३०
७	९२/२-ब	..	०.५१
८	९५-ब/२	..	०.६०
९	९५-क/२	..	१.७३
१०	९५-ब/२-ब	..	१.६२
११	९५-ब/२-अ	..	०.२०
१२	९४/१	..	०.९५
१३	९४/२	..	०.९५
१४	९३	..	०.०१
१५	८९	..	३.३९
१६	९०/१	..	१.२०
१७	९०/२-अ	..	०.३०
१८	९०/२-ब	..	०.४०
१९	९१/१	..	१.४३
२०	९१/२	..	१.४४
एकूण		..	१९.९९

आउटलेट क्रमांक : वितरिका १४, डावा २

गाव देव्हारी

१	११४/१-अ	..	१.२०
२	११४/१-ब	..	०.४०
३	११४/२	..	०.२७
४	११५	..	१.०८
५	१२१	..	१.३७
६	११६/१	..	१.२३
७	११६/२	..	०.८८
८	११६/३	..	१.२३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १४, डावा २ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव देव्हारी — चालू

९	११७	..	०.३९
१०	१०७	..	०.७५
११	१०६/१	..	०.७४
१२	१४३/१	..	०.८०
१३	१४३/२	..	२.००
१४	१०९/१	..	१.९३
१५	१०९/२	..	०.३८
१६	१०९/३	..	०.४२
१७	११०	..	२.३५
१८	१११	..	१.७४
१९	११२	..	०.३३
२०	११३	..	१.४०
२१	१२४	..	०.६१
२२	१२५/२-अ	..	०.४०
२३	१२५/१	..	०.४८
२४	१२५/२-ब/१	..	०.४०
२५	१२५/२-ब/२	..	०.८०
२६	१२५/२-ब/२-ब	..	०.९८
२७	१२५/१/२-अ	..	१.००
२८	१२५/१/२	..	१.००
२९	१२३	..	१.०७
३०	१२६	..	०.६२
३१	१२७	..	०.६२
३२	१२८	..	१.२६
३३	१२१	..	१.३७
३४	१२०/१	..	०.१६
३५	१२०/२	..	०.१६
३६	१२९	..	०.४१
३७	१३०/१	..	०.४७
३८	१३०/२	..	०.४८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १४, डावा २ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव देव्हारी — चालू

३९	१३१	..	०.४३
४०	१२२	..	१.५७
४१	१३४-क	..	०.५२
४२	१३४-ब/१	..	०.३४
४३	१३४-ब/२	..	०.३४
४४	१३३/१	..	०.९१
४५	१३३/२	..	०.३०
४६	१३२/१	..	०.६३
४७	१३२/२	..	१.००
४८	११८/१	..	०.८८
४९	११८/२	..	१.६८
५०	१३९/१	..	०.५५
५१	१३९/२	..	०.८०
५२	१३५	..	०.८७
५३	१४१	..	०.४५
५४	१४०/२	..	०.५५
५५	१४०/१	..	०.८०
५६	१४२	..	०.३४
५७	१४५	..	०.८५

एकूण

..

४६.९९

आउटलेट क्रमांक : वितरिका १४, उजवा २

गाव निभोरा

१	४२५	..	०.४०
२	४२४	..	०.३६
३	४२३	..	०.३६
४	४२२	..	१.७९
५	४२०/१-अ	..	१.२३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १४, उजवा २ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव निभोरा — चालू

६	४२०/१-ब	..	१.२४
७	४२०/२-अ	..	१.२२
८	४२०/२-ब	..	१.२०
९	४०६/१	..	०.६०
१०	४०६/२	..	०.६५
११	४२१/२	..	०.२०
१२	४२१/१/२	..	१.२०
१३	४२१/१/१-ब	..	०.४०
१४	४२१/१/१	..	०.५१
१५	४२१/१/१-अ	..	०.६०
१६	४०७	..	०.७१

एकूण .. १२.६७

आउटलेट क्रमांक : वितरिका १४, उजवा २

गाव देव्हारी

१	८३-अ	..	१.९९
२	८३-ब	..	२.०८
३	८४	..	१.३२
४	८५	..	०.५४
५	८६/१-अ	..	०.४१
६	८६/१-ब	..	०.४१
७	८६/२-ब	..	०.२१
८	८६/२-अ/१	..	०.४१
९	८६/२-ब/२	..	०.२०
१०	८७	..	०.६४
११	८८	..	०.६१
१२	८२	..	२.७३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १४, उजवा २ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव देव्हारी — चालू

१३	७९	..	१.२४
१४	७८/१-अ	..	१.३४
१५	७८/१-ब	..	१.४३
१६	८१/१	..	४.००
१७	८१/२	..	१.५६
१८	७६/१	..	०.३५
१९	७६/१ पै.	..	०.३५
२०	७६/२-ब	..	०.२०
एकूण		..	२२.०२

आउटलेट क्रमांक : वितरिका १४, डावा १

गाव देव्हारी

१	१४६/१	..	०.२५
२	१४६/२	..	०.५०
३	१४४/२-अ	..	०.२०
४	१४४/२-ब	..	०.६०
५	१४४/१	..	०.८०
६	१४७/१	..	१.१८
७	१४७/२	..	०.४०
८	१/१	..	१.६०
९	१/२-ब	..	०.२७
१०	१/२-अ	..	०.९३
११	१/३-अ	..	०.५०
१२	१/३-ब	..	०.७०
१३	१/४	..	०.८०
१४	१/५-ब	..	०.५२
१५	१/५-अ	..	०.४४
१६	१/६	..	०.८०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १४, डावा १ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव देव्हारी — चालू

१७	२	..	२.३८
१८	३	..	२.१७
१९	४	..	०.४०
२०	५/१	..	०.७१
२१	५/२	..	०.५१
२२	६/१-अ	..	०.८१
२३	६/१-ब	..	१.१९
२४	६/२	..	२.००
२५	७०/१/१	..	०.४०
२६	७०/१/१-अ	..	०.८०
२७	७०/१-ब	..	१.२९
२८	७०/२	..	०.४०
२९	८	..	०.३३
३०	७/१-अ	..	१.०४
३१	७/२	..	०.३०
३२	७/१-ब	..	०.३१
३३	९	..	०.८९
३४	१०	..	१.५७
३५	११	..	२.०२
३६	१२	..	०.५१
३७	१३	..	१.३७
३८	१४	..	०.६९
३९	७२	..	१.२३
४०	१३६/१	..	०.८२
४१	१३६/२-अ	..	०.४१
४२	१३६/२-ब	..	०.४१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १४, डावा १ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव देव्हारी — चालू

४३	१३७/१	..	०.५३
४४	१३७/२	..	०.५३
४५	१३७/३	..	१.०६
४६	७४/१	..	०.७०
४७	७४/२	..	०.७१
एकूण			३८.९८

आउटलेट क्रमांक : वितरिका १४, उजवा १

गाव निंभोरा

१	१४६/१	..	०.२५
१	४०५-ब	..	०.३७
२	४०५-अ	..	०.३९
३	४०५-ड	..	०.७४
४	४०५-क	..	१.४३
५	४०४	..	२.३६
६	४०३/१	..	०.६८
७	४०३/२	..	०.६९
८	४०२	..	०.५७
९	४००/१-अ	..	०.८०
१०	४००/१-ब	..	०.८०
११	४००/२	..	१.६०
१२	४००/३	..	१.०४
१३	३४१	..	०.९७
१४	४०१/१/१	..	०.४१
१५	४०१/१/२	..	०.४०
१६	४०१/२	..	०.९४
एकूण			१४.१९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १४, उजवा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव देव्हारी

१	५९/१	..	०.८७
२	५९/२-अ	..	०.५५
३	५९/२-ब	..	०.४५
४	६०/१	..	१.१३
५	६०/२	..	१.१३
६	६१/१-ड	..	०.४०
७	६१/१-इ	..	०.४०
८	६१/१-क	..	०.४०
९	६१/१-ब	..	०.४०
१०	६१/२१	..	०.८८
११	६१/३	..	१.६०
१२	५८/१	..	०.५२
१३	५८/२	..	०.५२
१४	५८/३	..	०.३०
१५	५८/४	..	०.३०
१६	५७	..	३.२५
१७	५६	..	४.५९
१८	७३/३	..	१.००
१९	७३/१	..	०.४७
२०	७३/२	..	२.००
२१	६२/१	..	०.३०
२२	६२/२	..	०.२८
२३	६३	..	१.३२
२४	६४/१	..	०.५५
२५	६४/२	..	०.७१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १४, उजवा १ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव देव्हारी — चालू

२६	६५	..	२.०७
२७	५५/१/२	..	०.२०
२८	५५/१/१	..	०.५५
२९	५५/२	..	०.४१
३०	५२/१-अ	..	०.४०
३१	५२/१-ब	..	०.५९
३२	५२/२/१-ब पै.	..	०.४०
३३	५२/२	..	०.८१
३४	७१/१	..	१.१९
३५	७१/२	..	०.५९
३६	६६	..	१.१९
३७	५४/१	..	०.८०
३८	५४/२	..	१.५२
३९	५३/१	..	०.९४
४०	५३/२	..	०.९४
४१	६७	..	१.१४
४२	५१	..	१.८३
४३	६८/१	..	१.००
४४	६८/२/१	..	१.७५
४५	६८/२/२	..	०.४०
४६	६९/१	..	१.४७
४७	६९/२	..	१.२०
४८	५०	..	१.१३
४९	४९/१/१	..	०.८०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १४, उजवा १ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव देव्हारी — चालू

५०	४९/१/२	..	०.४०
५१	४९/१/३	..	०.६०
५२	४९/२-अ	..	०.८०
५३	४९/२-ब	..	०.५०
५४	४९/३-अ	..	०.५८
५५	४९/३-ब	..	०.८०
५६	४८	..	४.४९
५७	१५/१	..	२.००
५८	१५/२-अ	..	०.३९
५९	१५/२-ब	..	०.४०
६०	१५/३-अ	..	१.६०
६१	१५/३-ब	..	०.४०
६२	३५/१	..	१.२५
एकूण			६१.८५

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, टेल

गाव निभोरा

१	२८/२/१	..	०.७०
२	२६ पैकी	..	०.४६
३	२६ पैकी	..	०.५७
४	३३/१-अ	..	०.४०
५	३३/१-ब	..	०.४५
६	३३/२	..	०.८६
७	३३/३	..	०.२८
८	३३/४	..	०.२९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, टेल — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव निभोरा — चालू

९	३३/५	..	०.२९
१०	२५/१	..	०.८१
११	२५/२	..	०.४०
१२	२५/३	..	०.४०
१३	२५/४	..	०.४०
१४	२५/५	..	०.३१
१५	२५/६	..	०.३०
१६	३४/१-अ	..	०.१२
१७	३४/१-ब	..	०.४०
१८	३४/१-क	..	०.२०
१९	३४/१-ड	..	०.२०
२०	३४/२	..	०.९५
२१	१७	..	१.०३
२२	६	..	०.९९
२३	५/१	..	०.६२
२४	५/२	..	०.४०
२५	४	..	१.०५
२६	३/१	..	०.११
२७	३/२/१	..	०.०५
२८	३/२/२	..	०.४५
२९	१८/१	..	०.९०
३०	१८/२	..	०.६३
३१	४०/१	..	०.४०
३२	४०/२	..	१.२९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, टेल — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव निभोरा — चालू

३३	१९	..	०.५६
३४	४९२/१/१	..	०.४०
३५	४९२/१/२	..	०.७३
३६	४९२/२	..	०.३७
३७	४९३/१	..	०.३०
३८	४९३/२	..	१.१०
३९	४९४/१	..	०.७४
४०	४९४/२	..	०.७५
४१	४९५	..	०.३०
४२	४९७/१	..	०.३३
४३	४९७/१/२	..	०.३३
४४	४९७/२	..	०.२५
४५	४९८/१-अ	..	०.३०
४६	४९८/१-ब	..	०.२५
४७	४९८/२-अ	..	०.२८
४८	४९८/२-ब	..	०.२९
४९	४९९/१	..	०.३९
५०	४९९/२	..	०.३९
५१	४९९/३	..	०.३९
५२	४९९/४	..	०.३९
५३	४९९/५	..	०.३९
५४	४९९/६	..	०.३९
५५	१/१	..	१.७३

एकूण

२८.०६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, उजवा ३

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव निभोरा

१	१/२	..	०.२०
२	२०	..	१.३८
३	२१	..	०.२३
४	२३	..	०.६५
५	२४/१-अ	..	०.६०
६	२४/१-ब	..	०.६०
७	२४/२	..	०.६८
८	२४/३-अ/१	..	०.५०
९	२४/३-अ/२	..	०.४०
१०	२४/३-ब	..	०.४०
११	३९	..	०.७०
१२	४१/१	..	०.४७
१३	४२/१	..	१.५३
१४	४२/२-अ	..	०.४०
१५	४२/२-ब	..	०.२६
१६	४२/२-क	..	०.४०
१७	४३/१	..	०.५०
१८	४३/२	..	०.३४
१९	५०/१	..	०.५७
२०	५०/२	..	०.५९
२१	४९/१	..	१.८६
२२	४९/२	..	१.८२
२३	४४	..	०.०२



अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, उजवा ३ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव निभोरा — चालू

२४	४५/१	..	०.४३
२५	४६	..	१.६७
२६	४७/१	..	०.६७
२७	४७/२	..	०.६७
२८	४८/१	..	०.३०
२९	४८/२	..	०.७३
३०	४८/३/१	..	०.२०
३१	४८/३/२	..	०.५३
३२	६४/१/१	..	०.६८
३३	६४/१/२	..	०.६८
३४	६४/२-अ	..	०.२०
३५	६४/२-ब	..	०.२०
३६	६५/१	..	१.०९
३७	६५/२	..	१.१०
३८	६८	..	०.५८
३९	६९/१	..	०.२०
४०	६९/२	..	१.१६
४१	७०	..	१.६९
४२	७१/१	..	०.४३
४३	७१/२	..	०.४३
४४	७२/१	..	०.५१
४५	७२/२	..	०.५२
४६	६७	..	३.०८
४७	७४	..	१.२९
४८	४१३/१	..	०.५६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, उजवा ३ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव निभोरा — चालू

४९	४१३/२	..	०.५६
५०	८०/१	..	०.२९
५१	८०/२	..	०.३०
५२	७९	..	०.५५
५३	४१२/१	..	०.५७
५४	४१२/२	..	०.५७
५५	४१५	..	१.३१
५६	४१०	..	१.१४
५७	४१८/१	..	०.७८
५८	४१८/२	..	०.७९
एकूण			४१.५६

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, उजवा २

गाव निभोरा

१	७८	..	१.१९
२	७७/१	..	०.७८
३	७७/२	..	०.७८
४	७६	..	०.६७
५	७५/१-अ	..	०.८७
६	७५/१-ब	..	०.४०
७	७५/२	..	०.९६
८	३८१/१-अ	..	०.२२
९	३८१/१-ब	..	०.२३
१०	३८१/२	..	०.४२
११	३८१/३-अ	..	०.५२
१२	३८१/३-ब	..	०.४९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, उजवा २ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव निभोरा — चालू

१३	३८१/४	..	०.४५
१४	३८१/५	..	०.८५
१५	३८१/१	..	०.३७
१६	३८१/२	..	०.३६
१७	३८३	..	०.६८
१८	३८४	..	१.१०
१९	३८५/१	..	०.८१
२०	३८५/२-अ	..	०.६२
२१	३८५/२-ब	..	०.८०
२२	३८६	..	०.९०
२३	३८७ पैकी	..	०.४३
२४	३८७ पैकी	..	०.४४
२५	३८८	..	१.७४
२६	३७९/२-अ	..	०.३६
२७	३७९/२-ब	..	०.३७
२८	३७९/३-क	..	०.३७
२९	३७८	..	०.५७
३०	३९०	..	१.०१
३१	३९०/२-अ	..	०.५०
३२	३९०/२-ब/२	..	१.३०
३३	३९०/२-ब/१	..	०.६०
३४	३९१/१	..	१.२०
३५	३९१/२	..	०.४८
३६	३९२	..	१.२६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, उजवा ३ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव निभोरा — चालू

३७	३९३/१	..	०.७३
३८	३९३/२	..	०.४३
३९	३९४/१-अ	..	०.४०
४०	३९४/१-ब	..	०.५०
४१	३९४/२-अ	..	०.४०
४२	३९४/२-ब	..	०.११
४३	३४७/१	..	०.१७
४४	३९६/१	..	०.८४
४५	३९६/२-अ	..	०.४१
४६	३९७	..	०.३२
४७	३९६/२-ब	..	०.४१
४८	३९८/१/१	..	२.०४
४९	३९८/२	..	०.३०
५०	३९८/१/२	..	०.९३
५१	३४९/१	..	०.७३
५२	३४९/२-अ	..	०.७४

एकूण

३४.५६

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, उजवा १

गाव निभोरा

१	३४७/२	..	०.४०
२	३४६	..	०.३९
३	३४५/१-अ	..	०.३६
४	३४५/१-ब	..	०.३६
५	३४५/२	..	०.७२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, उजवा १ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव निभोरा — चालू

६	३४४/१	..	१.०८
७	३४४/२	..	१.०८
८	३४८/१	..	०.८३
९	३४८/२-अ	..	०.४०
१०	३४८/२-ब	..	१.०१
११	३३०	..	०.४८
१२	३३१/१	..	०.३६
१३	३३१/२	..	०.२०
१४	३३१/३	..	०.२०
१५	३३२/१	..	०.६८
१६	३३२/२	..	०.४०
१७	३३३	..	१.१८
१८	३३४	..	०.४०
१९	३३५/२	..	०.४६
२०	३३६/१	..	०.३७
२१	३३६/२	..	०.३३
२२	३३६/३	..	०.३३
२३	३३७/१	..	०.४७
२४	३३७/२	..	०.४८
२५	३२७	..	०.४९
२६	३२८	..	०.४८
२७	३२९/१	..	०.५०
२८	३२९/२	..	०.२०
२९	३२३/१	..	०.८०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, उजवा १ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव निभोरा — चालू

३०	३२३/२	..	०.६५
३१	३२४/१-अ	..	०.५०
३२	३२४/१-ब	..	०.४९
३३	३२४/२	..	०.४०
३४	३२५/१-ब	..	०.३८
३५	३२६	..	१.०५
३६	२७२	..	१.४३
३७	२७३	..	१.१५
३८	२७४/१	..	२.०६
३९	२७४/२-अ	..	०.६०
४०	२७४/२-ब	..	०.६१
४१	२७५/१-ब	..	१.१८
४२	२७५/२	..	०.४५
४३	२७५/१-अ	..	२.०६
४४	२७५/१-ब/२	..	०.८०
४५	२७५/१-ब/१-ब	..	०.६०
४६	२७५/२-ब	..	०.५२
४७	२७५/२	..	०.५४
४८	२७५/२-ड	..	०.४५
४९	२७५/२-इ	..	०.६१
५०	२७०/१	..	०.५०
५१	२७७/१	..	१.५४
५२	२७०/२	..	०.५०
५३	२७०/३/१-अ	..	०.३०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, उजवा १ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव निभोरा — चालू

५४	२७०/३/१-ब	..	०.३०
५५	२६८/१	..	०.५१
५६	२६८/२	..	०.५१
५७	२६८/३	..	०.५०
५८	२६९/२/१-अ	..	०.४०
५९	२६९/२/२	..	०.२०
६०	२६९/२/१-ब	..	०.३८
६१	२६९/१	..	०.९८
६२	२७०/३-ब	..	०.४२
६३	२७०/३-अ	..	०.३०
एकूण			३९.३१

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, डावा ३

गाव निभोरा

१	४८६/२-अ	..	०.३०
२	४८६/२-ब	..	०.५७
३	४८५/१-अ	..	०.५७
४	४८५/१-ब	..	०.२७
५	४८५/२	..	०.६०
६	४८०-ब	..	०.३१
७	४८०-अ	..	०.३५
८	४८१	..	०.४३
९	४८२	..	०.३८
१०	४८३	..	०.३६
११	४८४/१-अ	..	०.३५

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, डावा ३ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव निभोरा — चालू

१२	४८४/१-ब	..	०.३५
१३	४८४-ब/२	..	०.३५
१४	४८४/२-अ	..	०.३५
१५	४८४/२-ब	..	०.३५
१६	४७९	..	०.३४
१७	४७८	..	०.४९
१८	४७४/१	..	०.७३
१९	४७४/२	..	०.७३
२०	४७३	..	०.५०
२१	४७२/ पै.	..	०.६०
२२	४७३/ पै.	..	१.०६
२३	४४६/१	..	१.३८
२४	४४६/२	..	१.०२
२५	४४७	..	०.३९
२६	४४८	..	०.४७
२७	४४९/१	..	०.५६
२८	४४९/२	..	०.२०
२९	४४०/१	..	०.४०
३०	४४०/२/१	..	०.३०
३१	४४०/२/२	..	०.९१
३२	४४०/२/२/१-ब	..	०.२०
३३	४४०/२/२/१-क	..	०.२१
३४	४४०/२/२/२-क	..	०.४०
३५	४४१/१	..	०.२१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, डावा ३ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव निभोरा — चालू

३६	४४२	..	१.६८
३७	४४३	..	०.४८
३८	४४४/१	..	०.२४
३९	४४४/२	..	०.२४
४०	४४५	..	०.२८
४१	४२६/१	..	०.४७
४२	४२६/२	..	०.८७
४३	४२७	..	०.७०
४४	४२८/१	..	०.७१
४५	४२८/२	..	०.७१
४६	४३१/१-अ	..	०.७१
४७	४३१/१-ब	..	०.३०
४८	४३१/२	..	०.४०
४९	४३२	..	१.२९
५०	४३५	..	०.५०
५१	४३५/१	..	०.६५
५२	४३६/२	..	०.५६
५३	४३७	..	०.४९
५४	४३८	..	०.२५
५५	४३९/२	..	०.६६
५६	४३९/१	..	०.४०
५७	४९६	..	०.०२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, डावा ३ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव निभोरा — चालू

५८	५०१	..	१.९१
५९	५०२	..	०.७६
६०	५०३	..	१.५३
६१	५०४/१-अ	..	०.८८
६२	५०४/१-ब	..	०.२०
६३	५०४/२	..	०.४०
६४	५०५/१	..	०.४३
६५	५०५/२	..	०.४०
६६	५०६	..	०.२२
६७	५०७	..	०.२१
६८	५०८	..	०.४८
६९	५०९	..	०.४८
७०	५१०	..	०.४७
७१	४२९	..	१.४१
७२	४३३	..	०.७३
७३	४१७	..	१.५४
७४	४१९/२-अ	..	०.२०
७५	४१९/२-ब	..	०.९९
७६	४१९/१	..	०.४०
७७	४०८/१	..	२.३७
७८	४०८/२	..	०.३३
७९	४०९	..	१.४४
एकूण	..		४७.३८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, डावा २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव निभोरा

१	३८७ पै.	..	०.४२
२	३८७ पै.	..	०.४४
३	३८८ पै.	..	०.४१
४	३८८ पै.	..	०.४०
५	३८९/१	..	०.७७
६	३९९	..	१.०८
७	४००/१-अ	..	०.८०
८	४००/१-ब	..	०.८०
९	३४२/२-अ	..	०.५३
१०	३४२/१-ब	..	०.४०
११	३४२/२	..	०.४७
१२	३४२/३	..	०.५७
१३	३४३	..	२.१८
१४	३४१	..	०.९७

एकूण .. १०.२४

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, डावा १

गाव निभोरा

१	३४०/१-अ	..	०.८०
२	३४०/१-ब पै.	..	०.२०
३	३४०/१-ब पै.	..	१.४४
४	३४०/१-अ	..	०.८०
५	३४०/१-क	..	०.८०
६	३४०/१-ड	..	०.८०
७	३४०/२	..	१.५४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, डावा १ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव निभोरा — चालू

८	३३८/१/१	..	०.९६
९	३३८/१/२	..	०.९५
१०	३३८/१/३	..	१.१०
११	३३८/१/४	..	०.२१
१२	३३८/२	..	०.७१
१३	३१९	..	१.३५
१४	३२१ पै.	..	१.८१
१५	३२१/२-अ	..	०.८१
१६	३२१ पै.	..	०.७०
१७	२७१/१-अ	..	०.६०
१८	२७१/१-ब	..	०.६०
१९	२७१/२	..	१.०४
२०	३८	..	३.६३
२१	३९/१	..	०.५५

२२ ३९/१/१ .. ०.४०

२३ ३९ पै. .. १.३९

२४ ३९/२ .. १.१७

२५ ३९/३ .. १.१७

२६ ४०/१ .. ०.३७

२७ ४२/१ .. ०.४०

२८ ४०/२ .. ०.४०

२९ ४१ .. ०.७९

३० ४२/२-अ .. ०.८०

३१ ४२/२-ब .. ०.८६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका १५, डावा १ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव निभोरा — चालू

३२	४३	..	१.७४
३३	४४/१	..	१.२९
३४	४४/२	..	१.६१
३५	४५	..	२.५२
३६	४६/१	..	०.३०
३७	४६/२	..	०.३०
३८	४७/१	..	०.८१
३९	४७/२-अ	..	०.४०
४०	४७/२-ब	..	०.४७
एकूण		..	३८.५९

आउटलेट क्रमांक : नळ २४

गाव निभोरा

१	३२१ पै.	..	१.६२
२	३२१ पै.	..	०.८१
३	३१२/१	..	०.६४
४	३१२/२	..	०.६३
५	३११/१	..	१.२८
६	३११/२	..	०.६०
७	३१३/१	..	१.०३
८	३१३/२	..	१.०३
९	३१३/३	..	१.०३
१०	३०५/४	..	०.८८
११	३०५/१	..	०.९३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : नळ २४ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव निभोरा — चालू

१२	३०५/२	..	०.८७
१३	३०५/२	..	०.८७
१४	३०९/१	..	०.६३
१५	३०९/२	..	०.६२
१६	३०८	..	३.०६
१७	३०६	..	१.३७
१८	३०७/१	..	०.५१
१९	२८८/१/३-अ	..	०.६४
२०	२८८/२-ब	..	०.८९
२१	२८८/१/१	..	०.८०
२२	२८८/१/२-ब	..	०.४०
२३	२८८/२-अ	..	०.४५
२४	२८८/२-ब/१	..	०.५०
२५	२८८/४-अ	..	०.४०
२६	२७६	..	६.३३
२७	२८७	..	३.५७
२८	३०७/२	..	०.६१
२९	३०९/१-ब	..	०.६३
एकूण		..	३३.६३
पाणीवापर संस्था एकूण		..	५५९.९३

संभाजी जगन्नाथ माने,

कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.

*Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.*

**(See Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)**

**(See Rule 3.00)**

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (१५)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the Notice board of the Office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA's at Major Level affected by this Notification or part thereof, may file an Appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within fifteen days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Project Name** - Girna Major Project  
**Irrigation Sub-Division.** - Irrigation Sub-Division, Bhadgaon, district Jalgaon.  
**Irrigation Section** - Irrigation Section, Gondgaon, taluka Bhadgaon, district Jalgaon.  
**Name of Water User's Association.** - Proposed Water User's Association, Nimbhora, taluka Bhadgaon, district Jalgaon.  
**Total Area of Water User's Association.** - 559.93 Hectare

## Schedule

**District Jalgaon, taluka Bhadgaon**

**Outlet No. : Dy. No. 13, Tail**

**Canal : Jamda Right Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
village Kanashi		
1	9	.. 0.63
2	10	.. 0.52
3	11	.. 0.22
4	12	.. 0.30
5	13	.. 0.13
6	15	.. 0.17
7	14	.. 0.30
8	16	.. 0.33
9	17	.. 0.54
10	18	.. 0.16
11	19	.. 0.16
12	20	.. 0.58
13	21	.. 0.32
14	22	.. 0.15
15	23	.. 0.34
16	24	.. 0.10
17	25	.. 0.40
18	26	.. 0.40
19	27	.. 0.22
20	28/1	.. 2.36
Total		.. 8.33

**Outlet No. : Dy. No. 13, Right 1**

**village Kanashi**

1	28/2	..	4.03
2	29	..	0.57
3	30	..	0.37
4	31	..	0.30
5	32	..	4.98
6	33/1	..	0.40



**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 13, Right 1 – contd.**

Sr. No. 1	Gat No. 2	Area 3 H.A. (C.C.A.)
<b>village Kanashi – contd.</b>		
7	33/2	0.71
8	34	1.34
9	35/1-A	0.42
10	35/1-B	0.60
11	35/2-B	0.20
12	36/1-A	0.77
13	36/1-B	0.44
14	36/2	0.20
15	37	1.06
16	38/1-A	0.54
17	38/1-B	1.20
18	38/2	1.79
19	38/3	2.22
20	38/4-A	1.11
21	38/4-B	1.11
22	39/1	0.43
23	39/2	0.80
24	39/3	0.80
25	40	0.89
26	41/1	0.61
27	41/1-B	0.40
28	41/2-B	0.86
29	68/1-A	1.26
30	68/2-A	0.40
31	68/3	1.26
<b>Total</b>	<b>..</b>	<b>32.07</b>

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 13, Left 1**

Sr. No. 1	Gat No. 2	Area 3 H.A. (C.C.A.)
<b>village Kanashi</b>		
1	42/1	1.12
2	42/2	0.14
3	43	0.82
4	44/1	0.93
5	44/2-A/2	0.31
6	44/2-A/1	0.31
7	44/2-A	0.31
8	45/1	0.47
9	46/2	0.47
10	47/1	0.36
11	47/2	0.35
12	61/1	0.75
13	61/2	0.75
14	66/1	0.39
15	66/2	0.80
16	67	2.62
17	62/2	0.87
19	62/1	0.64
20	48	0.41
21	49	1.92
<b>Total</b>	<b>..</b>	<b>14.74</b>

**Outlet No. : Dy. No. 14, Tail**

<b>village Nimbhora</b>		
1	476-A	1.20
2	476-B	0.80
3	470/1	0.82
4	470/2	0.81

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 14, Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Nimbhora – contd.**

5	463/1-A	..	0.65
6	463/1-B/1	..	0.26
7	463/1-B/2	..	0.40
8	463/2	..	0.65
9	461	..	0.37
10	460	..	0.35
11	454/1	..	0.31
12	454/2	..	0.30
13	471/1-A	..	0.28
14	471/2	..	0.57
15	450	..	2.25
16	453/1	..	0.34
17	453/2	..	0.34
18	452	..	0.42
19	459	..	0.02
20	458	..	0.62
21	457	..	0.74
22	456	..	1.09
23	451	..	0.38
24	462	..	0.20
25	455	..	0.60

**Total .. 14.77****Outlet No. : Dy. No. 14, Tail****village Devhari**

1	99/1	..	1.20
2	99/2	..	0.90
3	96/3	..	0.82

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 14, Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Devahari – contd.**

4	96/4	..	0.82
5	92/1	..	1.22
6	92/2-A	..	0.30
7	92/2-B	..	0.51
8	95-B/2	..	0.60
9	95-C/2	..	1.73
10	95-B/2-B	..	1.62
11	95-B/2-A	..	0.20
12	94/1	..	0.95
13	94/2	..	0.95
14	93	..	0.01
15	89	..	3.39
16	90/1	..	1.20
17	90/2-A	..	0.30
18	90/2-B	..	0.40
19	91/1	..	1.43
20	91/2	..	1.44

**Total .. 19.99****Outlet No. : Dy. No. 14, Left 2****village Devhari**

1	114/1-A	..	1.20
2	114/1-B	..	0.40
3	114/2	..	0.27
4	115	..	1.08
5	121	..	1.37
6	116/1	..	1.23
7	116/2	..	0.88
8	116/3	..	1.23

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 14, Left 2 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Devhari – contd.**

9	117	..	0.39
10	107	..	0.75
11	106/1	..	0.74
12	143/1	..	0.80
13	143/2	..	2.00
14	109/1	..	1.93
15	109/2	..	0.38
16	109/3	..	0.42
17	110	..	2.35
18	111	..	1.74
19	112	..	0.33
20	113	..	1.40
21	124	..	0.61
22	125/2-A	..	0.40
23	125/1	..	0.48
24	125/2-B/1	..	0.40
25	125/2-B/2	..	0.80
26	125/2-B/2-B	..	0.98
27	125/1/2-A	..	1.00
28	125/1/2-C	..	1.00
29	123	..	1.07
30	126	..	0.62
31	127	..	0.62
32	128	..	1.26
33	121	..	1.37
34	120/1	..	0.16
35	120/2	..	0.16
36	129	..	0.41

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 14, Left 2 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Devhari – contd.**

37	130/1	..	0.47
38	130/2	..	0.48
39	131	..	0.43
40	122	..	1.57
41	134-C	..	0.52
42	134-B/1	..	0.34
43	134-B/2	..	0.34
44	133/1	..	0.91
45	133/2	..	0.30
46	132/1	..	0.63
47	132/2	..	1.00
48	118/1	..	0.88
49	118/2	..	1.68
50	139/1	..	0.55
51	139/2	..	0.80
52	135	..	0.87
53	141	..	0.45
54	140/2	..	0.55
55	140/1	..	0.80
56	142	..	0.34
57	145	..	0.85

**Total .. 46.99**

**Outlet No. : Dy. No. 14, Right 2**

**village Nimbhora**

1	425	..	0.40
2	424	..	0.36
3	423	..	0.36
4	422	..	1.79

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 14, Right 2 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Nimbhora – contd.**

5	420/1-A	..	1.23
6	420/1-B	..	1.24
7	420/2-A	..	1.22
8	420/2-B	..	1.20
9	406/1	..	0.60
10	406/2	..	0.65
11	421/2	..	0.20
12	421/1/2	..	1.20
13	421/1/1-B	..	0.40
14	421/1/1-C	..	0.51
15	421/1/1-A	..	0.60
16	407	..	0.71
<b>Total ..</b>			<b>12.67</b>

**Outlet No. : Dy. No. 14, Right 2****village Devhari**

1	83-A	..	1.99
2	83-B	..	2.08
3	84	..	1.32
4	85	..	0.54
5	86/1-A	..	0.41
6	86/1-B	..	0.41
7	86/2-B	..	0.21
8	86/2-A/1	..	0.41
9	86/2-B/2	..	0.20
10	87	..	0.64
11	88	..	0.61
12	82	..	2.73

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 14, Right 2 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Devhari – contd.**

13	79	..	1.24
14	78/1-A	..	1.34
15	78/1-B	..	1.43
16	81/1	..	4.00
17	81/2	..	1.56
18	76/1	..	0.35
19	76/1 Part	..	0.35
20	76/2-B	..	0.20
<b>Total ..</b>			<b>22.02</b>

**Outlet No. : Dy. No. 14, Left 1****village Devhari**

1	146/1	..	0.25
2	146/2	..	0.50
3	144/2-A	..	0.20
4	144/2-B	..	0.60
5	144/1	..	0.80
6	147/1	..	1.18
7	147/2	..	0.40
8	1/1	..	1.60
9	1/2-B	..	0.27
10	1/2-A	..	0.93
11	1/3-A	..	0.50
12	1/3-B	..	0.70
13	1/4	..	0.80
14	1/5-B	..	0.52
15	1/5-A	..	0.44
16	1/6	..	0.80

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 14, Left 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
<b>village Devhari – contd.</b>		
17	2	2.38
18	3	2.17
19	4	0.40
20	5/1	0.71
21	5/2	0.51
22	6/1-A	0.81
23	6/1-B	1.19
24	6/2	2.00
25	70/1/1	0.40
26	70/1/1-A	0.80
27	70/1-B	1.29
28	70/2	0.40
29	8	0.33
30	7/1-A	1.04
31	7/2	0.30
32	7/1-B	0.31
33	9	0.89
34	10	1.57
35	11	2.02
36	12	0.51
37	13	1.37
38	14	0.69
39	72	1.23
40	136/1	0.82
41	136/2-A	0.41
42	136/2-B	0.41

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 14, Left 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
<b>village Devhari – contd.</b>		
43	137/1	0.53
44	137/2	0.53
45	137/3	1.06
46	74/1	0.70
47	74/2	0.71
<b>Total</b>		<b>38.98</b>

**Outlet No. : Dy. No. 14, Right 1**

**village Nimbhora**

1	405-B	0.37
2	405-A	0.39
3	405-D	0.74
4	405-C	1.43
5	404	2.36
6	403/1	0.68
7	403/2	0.69
8	402	0.57
9	400/1-A	0.80
10	400/1-B	0.80
11	400/2	1.60
12	400/3	1.04
13	341	0.97
14	401/1/1	0.41
15	401/1/2	0.40
16	401/2	0.94
<b>Total</b>		<b>14.19</b>

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 14, Right 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Devhari**

1	59/1	..	0.87
2	59/2-A	..	0.55
3	59/2-B	..	0.45
4	60/1	..	1.13
5	60/2	..	1.13
6	61/1-D	..	0.40
7	61/1-E	..	0.40
8	61/1-C	..	0.40
9	61/1-B	..	0.40
10	61/21	..	0.88
11	61/3	..	1.60
12	58/1	..	0.52
13	58/2	..	0.52
14	58/3	..	0.30
15	58/4	..	0.30
16	57	..	3.25
17	56	..	4.59
18	73/3	..	1.00
19	73/1	..	0.47
20	73/2	..	2.00
21	62/1	..	0.30
22	62/2	..	0.28
23	63	..	1.32
24	64/1	..	0.55
25	64/2	..	0.71
26	65	..	2.07

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 14, Right 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Devhari – contd.**

27	55/1/2	..	0.20
28	55/1/1	..	0.55
29	55/2	..	0.41
30	52/1-A	..	0.40
31	52/1-B	..	0.59
32	52/2/1-B Part	..	0.40
33	52/2	..	0.81
34	71/1	..	1.19
35	71/2	..	0.59
36	66	..	1.19
37	54/1	..	0.80
38	54/2	..	1.52
39	53/1	..	0.94
40	53/2	..	0.94
41	67	..	1.14
42	51	..	1.83
43	68/1	..	1.00
44	68/2/1	..	1.75
45	68/2/2	..	0.40
46	69/1	..	1.47
47	69/2	..	1.20
48	50	..	1.13
49	49/1/1	..	0.80
50	49/1/2	..	0.40
51	49/1/3	..	0.60
52	49/2-A	..	0.80
53	49/2-B	..	0.50
54	49/3-A	..	0.58

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 14, Right 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Devhari – contd.**

55	49/3-B	..	0.80
56	48	..	4.49
57	15/1	..	2.00
58	15/2-A	..	0.39
59	15/2-B	..	0.40
60	15/3-A	..	1.60
61	15/3-B	..	0.40
62	35/1	..	1.25
<b>Total ..</b>			<b>61.85</b>

**Outlet No. : Dy. No. 15, Tail**

**village Nimbhora**

1	28/2/1	..	0.70
2	26 Part	..	0.46
3	26 Part	..	0.57
4	33/1-A	..	0.40
5	33/1-B	..	0.45
6	33/2	..	0.86
7	33/3	..	0.28
8	33/4	..	0.29
9	33/5	..	0.29
10	25/1	..	0.81
11	25/2	..	0.40
12	25/3	..	0.40
13	25/4	..	0.40
14	25/5	..	0.31
15	25/6	..	0.30
16	34/1-A	..	0.12

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 15, Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Nimbhora – contd.**

17	34/1-B	..	0.40
18	34/1-C	..	0.20
19	34/1-D	..	0.20
20	34/2	..	0.95
21	17	..	1.03
22	6	..	0.99
23	5/1	..	0.62
24	5/2	..	0.40
25	4	..	1.05
26	3/1	..	0.11
27	3/2/1	..	0.05
28	3/2/2	..	0.45
29	18/1	..	0.90
30	18/2	..	0.63
31	40/1	..	0.40
32	40/2	..	1.29
33	19	..	0.56
34	492/1/1	..	0.40
35	492/1/2	..	0.73
36	492/2	..	0.37
37	493/1	..	0.30
38	493/2	..	1.10
39	494/1	..	0.74
40	494/2	..	0.75
41	495	..	0.30
42	497/1	..	0.33
43	497/1/2	..	0.33
44	497/2	..	0.25

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 15, Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Nimbhora – contd.**

45	498/1-A	..	0.30
46	498/1-B	..	0.25
47	498/2-A	..	0.28
48	498/2-B	..	0.29
49	499/1	..	0.39
50	499/2	..	0.39
51	499/3	..	0.39
52	499/4	..	0.39
53	499/5	..	0.39
54	499/6	..	0.39
55	1/1	..	1.73
<b>Total ..</b>			<b>28.06</b>

**Outlet No. : Dy. No. 15, Right 3****village Nimbhora**

1	1/2	..	0.20
2	20	..	1.38
3	21	..	0.23
4	23	..	0.65
5	24/1-A	..	0.60
6	24/1-B	..	0.60
7	24/2	..	0.68
8	24/3-A/1	..	0.50
9	24/3-A/2	..	0.40
10	24/3-B	..	0.40
11	39	..	0.70
12	41/1	..	0.47
13	42/1	..	1.53

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 15, Right 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Nimbhora – contd.**

14	42/2-A	..	0.40
15	42/2-B	..	0.26
16	42/2-C	..	0.40
17	43/1	..	0.50
18	43/2	..	0.34
19	50/1	..	0.57
20	50/2	..	0.59
21	49/1	..	1.86
22	49/2	..	1.82
23	44	..	0.02
24	45/1	..	0.43
25	46	..	1.67
26	47/1	..	0.67
27	47/2	..	0.67
28	48/1	..	0.30
29	48/2	..	0.73
30	48/3/1	..	0.20
31	48/3/2	..	0.53
32	64/1/1	..	0.68
33	64/1/2	..	0.68
34	64/2-A	..	0.20
35	64/2-B	..	0.20
36	65/1	..	1.09
37	65/2	..	1.10
38	68	..	0.58
39	69/1	..	0.20
40	69/2	..	1.16
41	70	..	1.69



**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 15, Right 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Nimbhora – contd.**

42	71/1	..	0.43
43	71/2	..	0.43
44	72/1	..	0.51
45	72/2	..	0.52
46	67	..	3.08
47	74	..	1.29
48	413/1	..	0.56
49	413/2	..	0.56
50	80/1	..	0.29
51	80/2	..	0.30
52	79	..	0.55
53	412/1	..	0.57
54	412/2	..	0.57
55	415	..	1.31
56	410	..	1.14
57	418/1	..	0.78
58	418/2	..	0.79

**Total .. 41.56**

**Outlet No. : Dy. No. 15, Right 2**

**village Nimbhora**

1	78	..	1.19
2	77/1	..	0.78
3	77/2	..	0.78
4	76	..	0.67
5	75/1-A	..	0.87
6	75/1-B	..	0.40
7	75/2	..	0.96

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 15, Right 2 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Nimbhora – contd.**

8	381/1-A	..	0.22
9	381/1-B	..	0.23
10	381/2	..	0.42
11	381/3-A	..	0.52
12	381/3-B	..	0.49
13	381/4	..	0.45
14	381/5	..	0.85
15	381/1	..	0.37
16	381/2	..	0.36
17	383	..	0.68
18	384	..	1.10
19	385/1	..	0.81
20	385/2-A	..	0.62
21	385/2-B	..	0.80
22	386	..	0.90
23	387/Part	..	0.43
24	387/Part	..	0.44
25	388	..	1.74
26	379/2-A	..	0.36
27	379/2-B	..	0.37
28	379/3-C	..	0.37
29	378	..	0.57
30	390	..	1.01
31	390/2-A	..	0.50
32	390/2-B/2	..	1.30
33	390/2-B/1	..	0.60
34	391/1	..	1.20
35	391/2	..	0.48

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 15, Right 2 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Nimbhora – contd.**

36	392	..	1.26
37	393/1	..	0.73
38	393/2	..	0.43
39	394/1-A	..	0.40
40	394/1-B	..	0.50
41	394/2-A	..	0.40
42	394/2-B	..	0.11
43	347/1	..	0.17
44	396/1	..	0.84
45	396/2-A	..	0.41
46	397	..	0.32
47	396/2-B	..	0.41
48	398/1/1	..	2.04
49	398/2	..	0.30
50	398/1/2	..	0.93
51	349/1	..	0.73
52	349/2-A	..	0.74

<b>Total</b>	<b>..</b>	<b>34.56</b>
--------------	-----------	--------------

**Outlet No. : Dy. No. 15, Right 1****village Nimbhora**

1	347/2	..	0.40
2	346	..	0.39
3	345/1-A	..	0.36
4	345/1-B	..	0.36
5	345/2	..	0.72
6	344/1	..	1.08
7	344/2	..	1.08

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 15, Right 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Nimbhora – contd.**

8	348/1	..	0.83
9	348/2-A	..	0.40
10	348/2-B	..	1.01
11	330	..	0.48
12	331/1	..	0.36
13	331/2	..	0.20
14	331/3	..	0.20
15	332/1	..	0.68
16	332/2	..	0.40
17	333	..	1.18
18	334	..	0.40
19	335/2	..	0.46
20	336/1	..	0.37
21	336/2	..	0.33
22	336/3	..	0.33
23	337/1	..	0.47
24	337/2	..	0.48
25	327	..	0.49
26	328	..	0.48
27	329/1	..	0.50
28	329/2	..	0.20
29	323/1	..	0.80
30	323/2	..	0.65
31	324/1-A	..	0.50
32	324/1-B	..	0.49
33	324/2	..	0.40

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 15, Right 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Nimbhora – contd.**

34	325/1-B	..	0.38
35	326	..	1.05
36	272	..	1.43
37	273	..	1.15
38	274/1	..	2.06
39	274/2-A	..	0.60
40	274/2-B	..	0.61
41	275/1-B	..	1.18
42	275/2	..	0.45
43	275/1-A	..	2.06
44	275/1-B/2	..	0.80
45	275/1-B/1-B	..	0.60
46	275/2-B	..	0.52
47	275/2-C	..	0.54
48	275/2-D	..	0.45
49	275/2-E	..	0.61
50	270/1	..	0.50
51	277/1	..	1.54
52	270/2	..	0.50
53	270/3/1-A	..	0.30
54	270/3/1-B	..	0.30
55	268/1	..	0.51
56	268/2	..	0.51
57	268/3	..	0.50
58	269/2/1-A	..	0.40

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 15, Right 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Nimbhora – contd.**

59	269/2/2	..	0.20
60	269/2/1-B	..	0.38
61	269/1	..	0.98
62	270/3-B	..	0.42
63	270/3-A	..	0.30
<b>Total</b>			<b>39.31</b>

**Outlet No. : Dy. No. 15, Left 3**

**village Nimbhora**

1	486/2-A	..	0.30
2	486/2-B	..	0.57
3	485/1-A	..	0.57
4	485/1-B	..	0.27
5	485/2	..	0.60
6	480-B	..	0.31
7	480-A	..	0.35
8	481	..	0.43
9	482	..	0.38
10	483	..	0.36
11	484/1-A	..	0.35
12	484/1-B	..	0.35
13	484-B/2	..	0.35
14	484/2-A	..	0.35
15	484/2-B	..	0.35
16	479	..	0.34
17	478	..	0.49

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 15, Left 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)
	<b>village Nimbhora – contd.</b>	
18	474/1 ..	0.73
19	474/2 ..	0.73
20	473 ..	0.50
21	472 Part ..	0.60
22	473 Part ..	1.06
23	446/1 ..	1.38
24	446/2 ..	1.02
25	447 ..	0.39
26	448 ..	0.47
27	449/1 ..	0.56
28	449/2 ..	0.20
29	440/1 ..	0.40
30	440/2/1 ..	0.30
31	440/2/2 ..	0.91
32	440/2/2/1-B ..	0.20
33	440/2/2/1-C ..	0.21
34	440/2/2/2-C ..	0.40
35	441/1 ..	0.21
36	442 ..	1.68
37	443 ..	0.48
38	444/1 ..	0.24
39	444/2 ..	0.24
40	445 ..	0.28
41	426/1 ..	0.47
42	426/2 ..	0.87
43	427 ..	0.70
44	428/1 ..	0.71

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 15, Left 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)
	<b>village Nimbhora – contd.</b>	
45	428/2 ..	0.71
46	431/1-A ..	0.71
47	431/1-B ..	0.30
48	431/2 ..	0.40
49	432 ..	1.29
50	435 ..	0.50
51	435/1 ..	0.65
52	436/2 ..	0.56
53	437 ..	0.49
54	438 ..	0.25
55	439/2 ..	0.66
56	439/1 ..	0.40
57	496 ..	0.02
58	501 ..	1.91
59	502 ..	0.76
60	503 ..	1.53
61	504/1-A ..	0.88
62	504/1-B ..	0.20
63	504/2 ..	0.40
64	505/1 ..	0.43
65	505/2 ..	0.40
66	506 ..	0.22
67	507 ..	0.21
68	508 ..	0.48
69	509 ..	0.48
70	510 ..	0.47
71	429 ..	1.41

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 15, Left 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Nimbhora – contd.**

72	433	..	0.73
73	417	..	1.54
74	419/2-A	..	0.20
75	419/2-B	..	0.99
76	419/1	..	0.40
77	408/1	..	2.37
78	408/2	..	0.33
79	409	..	1.44
<b>Total ..</b>			<b>47.38</b>

**Outlet No. : Dy. No. 15, Left 2**

**village Nimbhora**

1	387 Part	..	0.42
2	387 Part	..	0.44
3	387 Part	..	0.41
4	387 Part	..	0.40
5	389/1	..	0.77
6	399	..	1.08
7	400/1-A	..	0.80
8	400/1-B	..	0.80
9	342/2-A	..	0.53
10	342/1-B	..	0.40
11	342/2	..	0.47
12	342/3	..	0.57
13	343	..	2.18
14	341	..	0.97
<b>Total ..</b>			<b>10.24</b>

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 15, Left 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Nimbhora**

1	340/1-A	..	0.80
2	340/1-B Part	..	0.20
3	340/1-B Part	..	1.44
4	340/1-A	..	0.80
5	340/1-C	..	0.80
6	340/1-D	..	0.80
7	340/2	..	1.54
8	338/1/1	..	0.96
9	338/1/2	..	0.95
10	338/1/3	..	1.10
11	338/1/4	..	0.21
12	338/2	..	0.71
13	319	..	1.35
14	321 Part	..	1.81
15	321/2-A	..	0.81
16	321 Part	..	0.70
17	271/1-A	..	0.60
18	271/1-B	..	0.60
19	271/2	..	1.04
20	38	..	3.63
21	39/1	..	0.55
22	39/1/1	..	0.40
23	39 Part	..	1.39
24	39/2	..	1.17
25	39/3	..	1.17

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 15, Left 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Nimbhora – contd.**

26	40/1	..	0.37
27	42/1	..	0.40
28	40/2	..	0.40
29	41	..	0.79
30	42/2-A	..	0.80
31	42/2-B	..	0.86
32	43	..	1.74
33	44/1	..	1.29
34	44/2	..	1.61
35	45	..	2.52
36	46/1	..	0.30
37	46/2	..	0.30
38	47/1	..	0.81
39	47/2-A	..	0.40
40	47/2-B	..	0.47
<b>Total ..</b>			<b>38.59</b>

**Outlet No. : Dy. O. No. 24**

**village Nimbhora**

1	321 Part	..	1.62
2	321 Part	..	0.81
3	312/1	..	0.64
4	312/2	..	0.63
5	311/1	..	1.28
6	311/2	..	0.60
7	313/1	..	1.03
8	313/2	..	1.03
9	313/3	..	1.03

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. O. No. 24 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Nimbhora – contd.**

10	305/4	..	0.88
11	305/1	..	0.93
12	305/2	..	0.87
13	305/2	..	0.87
14	309/1	..	0.63
15	309/2	..	0.62
16	308	..	3.06
17	306	..	1.37
18	307/1	..	0.51
19	288/1/3-A	..	0.64
20	288/2-B	..	0.89
21	288/1/1	..	0.80
22	288/1/2-B	..	0.40
23	288/2-A	..	0.45
24	288/2-B/1	..	0.50
25	288/4-A	..	0.40
26	276	..	6.33
27	287	..	3.57
28	307/2	..	0.61
29	309/1-B	..	0.63
<b>Total ..</b>			<b>33.63</b>

**Total of Water User's Association 559.93**

**SAMBHAJI JAGANNATH MANE,**  
Executive Engineer,  
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६९५८ (१६)/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे पुढील मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेले मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

**सिंचन प्रकल्पाचे नाव** - गिरणा मोठा प्रकल्प

**उपविभागाचे नाव** - पाटबंधारे उपविभाग, भडगाव

**सिंचन शाखा** - सिंचन पाटशाखा गोंडगाव, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव.

**नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव.** - नियोजित पाणीवापर संस्था, बांबरुड प्र. ब., तालुका भडगाव, जिल्हा जळगाव.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र.** - २७१.७० हेक्टर

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका भडगाव

कालवा : जामदा उजवा कालवा

आउटलेट क्रमांक : वितरिका ७, उजवा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
	<b>गाव बांबरुड प्र. ब.</b>	
१	२०७/१-अ	२.५०
२	२०७/२	०.४०
३	२०७/१-ब/२	०.६२
४	२०७/१-ब/१	३.१४
५	२०९	०.०१
६	२१०/१	०.२०
७	२१०/२	०.२०
८	२१०/३-ब/१	०.४०
९	२१०/३-ब/२	०.४०
१०	२१०/३-अ+२-ब/२	०.२०
११	२१०/३-ब/३	०.४०
१२	२१०/३-ब/४	०.२०
१३	२१०/३-अ+२-क	०.२०
१४	२१०/३-अ+२-क	०.४०
१५	२१०/३-अ+३-ब/२-अ/१	०.२०
१६	२१०/३-अ+३-ब/२-अ/२	०.२७
१७	२११	२.४५
१८	२१२/१	०.३५
१९	२१२/२	०.९१
२०	२१२/४	०.९१
२१	२१२/३-अ	०.५१
२२	२१२/३-ब	०.४०
२३	२१३/१-अ/१	०.५०
२४	२१३/१-क	०.३७
२५	२१३/१-क	०.०३
२६	२१३/१-क	०.४२
२७	२१३/२-अ/१	०.४०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका ७, उजवा १ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव बांवरुड प्र. ब. — चालू

२८	२१३/२-अ/२	..	०.४०
२९	२१३/२-ब/२	..	०.४३
३०	२४०/१	..	०.३१
३१	२४०/२	..	०.३०
३२	२४०/३	..	०.३०
३३	२३८/१	..	०.९०
३४	२३८/२	..	०.३२
३५	२३८/३	..	३.९३
३६	२४१	..	०.४३
३७	२४२/१	..	०.५४
३८	२४२/२	..	०.५५
३९	२४३/१	..	१.००
४०	२४३/२	..	०.९६
४१	२४३/३	..	०.९५
४२	२४४/२	..	०.४०
४३	२४४/१-अ	..	०.८०
४४	२४४/१-ब/२	..	०.६०
४५	२४४/१-ब+१-अ	..	१.०७
४६	२४४/१-ब+१-ब	..	१.०५
४७	२४४/१-ब+१-क	..	१.०५
४८	२४५	..	१.७२
४९	२४६/१	..	०.३२
५०	२४६/२	..	०.५९
५१	२४७/१	..	०.४०
५२	२४८	..	०.७०
५३	२४९/२	..	०.४०
५४	२४९/१	..	१.३८

एकूण

३८.७९

अनुसूची

आउटलेट क्रमांक : वितरिका ७, डावा १

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव बांवरुड प्र. ब.

१	२००/१	..	०.७७
२	२००/२	..	०.४०
३	२००/३	..	०.३७
४	२००/४	..	०.२५
५	२००/५	..	०.२६
६	२००/६	..	०.२६
७	२०१/१	..	०.८५
८	२०१/२	..	०.८५
९	२०१/३	..	०.८५
१०	२०१/४-अ	..	०.४०
११	२०१/४-ब	..	०.४५
१२	२१६/१	..	०.६०
१३	२१६/२	..	१.३२
१४	२१७/१	..	०.६१
१५	२१७/२	..	०.६०
१६	२१८/१	..	१.३१
१७	२१८/२-अ	..	०.६८
१८	२१८/२-ब	..	०.६३
१९	२१८/३-अ	..	०.२१
२०	२१८/३-ब	..	०.२०
२१	२१९	..	०.५२
२२	२२०	..	१.३८
२३	२२१/१	..	०.५२
२४	२२१/२	..	०.५१
२५	२२१/३	..	०.८१



अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका ७, डावा १ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव बांबरुड प्र. ब. — चालू

२६	२२२	..	०.९०
२७	२२६/१-अ	..	०.२०
२८	२२६/१-ब	..	०.४१
२९	२२७	..	२.४२
३०	२२८/१	..	२.१२
३१	२२८/२	..	२.१२
३२	२२९	..	०.४५
३३	२३३/१	..	१.३०
३४	२३३/२-अ	..	१.८५
३५	२३३/२-ब	..	१.२०
३६	१५६/१	..	१.५७
३७	१५६/२	..	१.५७
३८	१५६/३	..	०.३२
एकूण		..	३२.०४

आउटलेट क्रमांक क्रमांक : वितरिका ७, टेल

गाव बांबरुड प्र. ब.

१	१७५/२	..	०.९२
२	१७५/१-अ	..	०.५३
३	१७५/१-ब	..	०.५३
४	१७५/१-क	..	१.०३
५	१८०/१-अ	..	०.२०
६	१८०/१-ब	..	०.२०
७	१८०/२-अ/१	..	०.२९
८	१८०/२-ब	..	०.६८
९	१८०/२-अ/३	..	०.४०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक क्रमांक : वितरिका ७, टेल — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

बांबरुड प्र. ब. — चालू

१०	१८१/१	..	०.८१
११	१८१/२-अ	..	०.४०
१२	१८१/२-ब	..	०.४०
१३	१८१/२-ब/२	..	०.७४
१४	१८१/३-ब/१	..	०.८०
१५	१८२/१	..	०.९३
१६	१८२/२	..	०.९४
१७	१८३/१	..	०.४४
१८	१८३/२	..	०.४३
१९	१८४/१-अ	..	०.४२
२०	१८४/१-ब	..	०.४२
२१	१८४/२-अ/१	..	०.२०
२२	१८४/२-ब/१	..	०.२१
२३	१८५/१	..	१.१५
२४	१८५/२-अ	..	०.७४
२५	१८५/२-ब	..	०.२०
२६	१८५/२-अ/१	..	०.२०
२७	१८६	..	१.४५
२८	१८७/१	..	०.४०
२९	१८७/२	..	३.२४
३०	१८८/१-अ	..	०.४०
३१	१८८/१-ब	..	०.२०
३२	१८८/२-अ	..	०.८०
३३	१८८/१-ब	..	०.६०
३४	१८८/२/१	..	३.४९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक क्रमांक : वितरिका ७, टेल — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

बांबरुड प्र. ब. — चालू

३५	१८८/२-ब/२	..	०.४०
३६	१८९	..	१.७२
३७	१९०	..	०.२६
३८	१९३/१	..	०.७०
३९	१९३/२	..	०.७०
४०	१९४/१	..	०.४६
४१	१९४/२	..	०.४७
४२	१९५	..	३.०७
४३	१९६/१	..	१.२५
४४	१९६/२	..	०.६०
४५	१९७/१	..	०.६४
४६	१९७/२-अ	..	०.६२
४७	१९७/२-ब	..	०.६२
४८	१९८/१	..	०.४६
४९	१९८/२	..	०.६०
५०	१९९/२	..	०.२०
५१	१९९/१/१	..	०.३०
५२	१९९/१/२	..	०.२९
५३	१९९/१/३	..	०.२९
५४	१९९/१/४	..	०.२९
५५	२०२/१	..	०.४०
५६	२०२/२	..	०.४०
५७	२०२/३	..	०.५९
५८	२०३	..	०.३१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक क्रमांक : वितरिका ७, टेल — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

बांबरुड प्र. ब. — चालू

५९	२०४	..	०.९७
६०	२०५/१	..	२.४९
६१	२०५/२	..	२.५०
६२	२०६/१	..	१.७४
६३	२०६/२	..	२.१४
एकूण			५०.२७

आउटलेट क्रमांक : वितरिका ८, टेल

गाव दलवाडे

१	१९/१	..	०.९७
२	१९/२	..	०.५५
३	२०/१	..	०.४६
४	२०/२	..	०.४७
५	२०/३	..	०.४६
६	२१	..	०.८१
७	२२/१	..	०.४२
८	२२/२	..	०.४२
९	२२/३	..	०.५६
१०	२३	..	०.३१
११	२३	..	०.३१
१२	२३	..	०.३०
१३	२४/१-अ	..	०.८१
१४	२४/२	..	१.८०
१५	२४/१-ब/१-अ	..	०.६६
१६	२४/१-ब/१-ब/१	..	०.६६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका ८, टेल — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव दलवाडे — चालू

१७	२४/१-ब/२	..	०.२७
१८	२४/१-ब/१-ब/२-अ	..	०.६६
१९	२४/१-ब/१-ब/२-ब/१	..	०.६६
२०	२४/१-ब/१-ब/२-ब/२	..	०.६९
२१	२५/१	..	०.६९
२२	२५/२	..	०.६२
२३	२५/३-अ	..	१.२७
२४	२५/३-ब	..	०.३०
२५	२६	..	१.३०
२६	२७/१	..	०.५५
२७	२७/२	..	०.५५
२८	२८/१	..	२.२५
२९	२८/२	..	१.९०
एकूण			२१.६८

आउटलेट क्रमांक : वितरिका ८, डावा १

गाव बांबरुड प्र. ब.

१	१/२	..	०.२१
२	१/३	..	०.२०
३	१/४	..	०.२०
४	२/१	..	०.३८
५	२/२	..	०.६०
६	२/३-अ	..	०.२७
७	२/३-ब	..	०.२७
८	२/३-क	..	०.२७

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका ८, डावा १ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

बांबरुड प्र. ब. — चालू

९	३/१	..	०.५९
१०	३/२	..	०.५८
११	५/१	..	०.४६
१२	५/२	..	०.४७
१३	६/३	..	०.४९
१४	६/४	..	०.५१
१५	७/१	..	०.२३
१६	७/२	..	०.०७
१७	८	..	०.३६
१८	९/१	..	०.४०
१९	९/२	..	०.९३
२०	९/२-अ/१	..	०.७१
२१	९/२-अ/२	..	०.६०
२२	१०/२	..	१.६९
२३	१०/१-अ/१	..	०.५५
२४	१०/१-ब	..	०.४०
२५	१०/१-अ/२	..	०.२७
२६	१०/१-अ/३	..	०.२८
२७	११/१-अ	..	०.७५
२८	११/१-ब	..	०.७५
२९	११/२-अ	..	०.४८
३०	११/२-ब	..	०.४७
३१	११/२-क	..	०.४८
३२	११/२-ड	..	०.४७

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका ८, डावा १ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

बांबरुड प्र. ब. — चालू

३३	१२/१-अ	..	०.३७
३४	१२/१-ब	..	०.३८
३५	१२/१-क	..	०.३८
३६	१२/१-ड	..	०.३७
३७	१२/२-अ	..	०.८२
३८	१२/२-ब	..	०.८१
३९	५४/१	..	१.०५
४०	५४/२	..	०.१८
४१	५५/१	..	०.४६
४२	५५/२	..	०.४६
४३	५५/३	..	०.४६
४४	५५/४	..	०.४७
४५	५६/१	..	०.३१
४६	५६/२	..	०.२७
४७	५६/३	..	०.२७
४८	२५१/२	..	०.८९
४९	२५१/१	..	०.०५
एकूण		..	२३.३९

आउटलेट क्रमांक : वितरिका ८, उजवा १

गाव बांबरुड प्र. ब.

१	४/१	..	१.०२
२	४/२	..	०.८७
३	४/३	..	०.८७
४	६/१	..	०.४९
५	६/२	..	०.४९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका ८, उजवा १ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

बांबरुड प्र. ब. — चालू

६	५०/२	..	०.४५
७	५०/१-अ	..	०.४३
८	५०/१-ब	..	०.४३
९	५०/१-क	..	०.४२
१०	५०/१-ड	..	०.४२
११	५०/१-ड	..	०.४२
१२	५०/१-ई	..	०.४२
१३	५१/१	..	०.६१
१४	५१/२	..	०.७७
१५	५२	..	१.२३
१६	५३	..	०.९५
१७	३६/१	..	१.०२
१८	३६/२	..	१.०२
१९	४९/१/१ पै.	..	०.४५
२०	४९/१/१	..	०.५५
२१	४९/२-अ	..	०.४८
२२	४९/२-ब	..	०.४०
२३	४९/२-क	..	०.४०

एकूण

..

१४.६१

आउटलेट क्रमांक : वितरिका ८, उजवा २

गाव बांबरुड प्र. ब.

१	१३	..	१.७९
२	१४/१-अ	..	०.५२
३	१४/१-क	..	०.६७
४	१४/१-ब	..	०.५२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका ८, उजवा २ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

बांबरुड प्र. ब. — चालू

५	१४/१-ब	..	१.२०
६	१४/३-अ	..	०.५१
७	१४/३-ब	..	१.१७
८	१४/४-अ	..	१.०१
९	१४/४-ब	..	१.०१
१०	१४/२-ब/१	..	०.६१
११	१४/२-ब/२	..	०.४७
१२	१५	..	१.१८
१३	१६/१	..	०.४०
१४	१६/२	..	०.४१
१५	१७/१	..	०.९८
१६	१७/२	..	१.२७
१७	१८	..	१.३६
१८	१९/१	..	०.३५
१९	१९/२	..	०.५०
२०	२०	..	१.२१
२१	२१	..	०.४२
२२	२२	..	१.१६
२३	२३	..	१.१८
२४	२४/१	..	०.९६
२५	२४/२	..	०.८३
२६	२५/१-ब	..	०.३०
२७	२५/२	..	०.६०
२८	२५/१-अ	..	०.८६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका ८, उजवा २ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

बांबरुड प्र. ब. — चालू

२९	३४/१	..	०.७०
३०	३४/२	..	०.७१
३१	३५/१	..	०.६९
३२	३५/२-अ	..	०.२९
३३	३५/२-ब	..	०.४१
एकूण			२६.२५

आउटलेट क्रमांक : वितरिका ९, डावा १

गाव बांबरुड प्र. ब.

१	३७	..	२.२१
२	३८	..	०.६२
३	४६/१-अ	..	०.८४
४	४६/१-ब/१	..	१.००
५	४६/१-ब/१-अ	..	१.७९
६	४६/१-ब/२	..	०.८०
७	४६/२/१	..	०.५५
८	४६/२/२	..	०.५५
९	४६/२/३	..	०.६१
१०	४७/१	..	०.४२
११	४७/२-अ	..	०.४०
१२	४७/२-ब/१	..	०.५०
१३	४८/२	..	१.११
१४	४८/३/१	..	०.८५
१५	४८/३/२	..	०.८४
१६	४८/१-अ	..	१.२५

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका ९, डावा १ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

बांबरुड प्र. ब. — चालू

१७	४८/१-ब	..	१.२२
१८	४८/४-अ	..	०.५०
१९	४८/४-ब	..	०.६१
२०	४८/५-अ	..	०.३०
२१	४८/५-ब	..	०.३८
एकूण			१७.३५

आउटलेट क्रमांक : वितरिका ९, उजवा १

गाव बांबरुड प्र. ब.

१	३८/१-ब	..	०.६४
२	३८/१/२-ब	..	०.८६
३	३८/२-अ/१	..	०.४५
४	३८/२-अ/२	..	०.९१
५	३९	..	१.७३
६	४०/१	..	४.२८
७	४०/२	..	०.४०
एकूण			९.२७

आउटलेट क्रमांक : वितरिका ९, उजवा १

गाव गोंडगाव

१	३२७/१	..	४.००
२	३२७/२	..	४.०१
३	३३३	..	१.७४
एकूण			९.७५

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : वितरिका ९, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव गोंडगाव

१	३३७	..	०.६६
२	३३७	..	०.६६
३	३३८/१	..	०.५५
४	३३८/२	..	०.५६
५	३४०	..	१.९३
६	३५७/१	..	०.४०
७	३५७/२	..	०.८८
८	३५८-अ/१	..	०.२८
९	३५८-अ/२	..	०.२०
१०	३५८-ब	..	०.४८
११	३५९/१	..	०.८६
१२	३५९/२	..	०.७८
१३	३५९/३	..	०.७८
१४	३६०/१	..	०.७३
१५	३६०/२	..	१.४२
१६	३६१	..	०.६७
१७	३६२	..	०.६१
१८	३६३/१	..	०.९१
१९	३६३/२	..	०.९१
२०	३६३/३	..	०.९३
एकूण			१५.२०

अनुसूची — चालू  
आउटलेट क्रमांक : वितरिका ९, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव बांबरुड प्र. ब. — चालू

१	२६/१	..	१.५४
२	२६/२	..	२.१२
३	२७/१	..	०.६४
४	२७/२	..	०.६४
५	२७/३	..	०.६५
६	२८/१	..	१.२८
७	२८/२-अ	..	०.९९
८	२८/२-ब	..	०.३०
९	२९	..	१.१०
१०	३०	..	१.५०
११	३१	..	१.२३
१२	३२	..	१.११

एकूण .. १३.१०

पाणीवापर संस्था एकूण .. २७१.७०

संभाजी जगन्नाथ माने,

कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.

*Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.*

(See. Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)

(See. Rule 3.00)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (१६)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the Notice board of the Office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA's at Major Level affected by this Notification or part thereof, may file an Appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within fifteen days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

<b>Project Name</b>	- Girna Major Project
<b>Irrigation Sub-Division.</b>	- Irrigation Sub-Division, Bhadgaon, district Jalgaon.
<b>Irrigation Section</b>	- Irrigation Section, Gondgaon, taluka Bhadgaon, district Jalgaon.
<b>Name of Water User's Association</b>	- Proposed Water User's Association, Bambrud, taluka Bhadgaon, district Jalgaon.
<b>Total Area of Water User's Association.</b>	- 271.70 Hectare

**Schedule****Schedule – contd.****District Jalgaon, taluka Bhadgaon****Outlet No. : Dy. No. 7, Right 1 – contd.**

Outlet No. : Dy. No. 7, Right 1			Sr. No.	Gat No.	Area
Canal : Jamda Right Canal			1	2	3
Sr. No.	Gat No.	Area			H. A.
1	2	3			(C.C.A.)
		H. A.	village Bambrud Pr. B. – contd.		
		(C.C.A.)	28	213/2-A/2	0.40
	village Bambrud Pr. B.		29	213/2-B/2	0.43
1	207/1-A	2.50	30	240/1	0.31
2	207/2	0.40	31	240/2	0.30
3	207/1-B/2	0.62	32	240/3	0.30
4	207/1-B/1	3.14	33	238/1	0.90
5	209	0.01	34	238/2	0.32
6	210/1	0.20	35	238/3	3.93
7	210/2	0.20	36	241	0.43
8	210/3-B/1	0.40	37	242/1	0.54
9	210/3-B/2	0.40	38	242/2	0.55
10	210/3-A+2-B/2	0.20	39	243/1	1.00
11	210/3-B/3	0.40	40	243/2	0.96
12	210/3-B/4	0.20	41	243/3	0.95
13	210/3-A+2-C	0.20	42	244/2	0.40
14	210/3-A+2-C	0.40	43	244/1-A	0.80
15	210/3-A+3-B/2-A/1	0.20	44	244/1-B/2	0.60
16	210/3-A+3-B/2-A/2	0.27	45	244/1-B+1-A	1.07
17	211	2.45	46	244/1-B+1-B	1.05
18	212/1	0.35	47	244/1-B+1-C	1.05
19	212/2	0.91	48	245	1.72
20	212/4	0.91	49	246/1	0.32
21	212/3-A	0.51	50	246/2	0.59
22	212/3-B	0.40	51	247/1	0.40
23	213/1-A/1	0.50	52	248	0.70
24	213/1-C	0.37	53	249/2	0.40
25	213/1-C	0.03	54	249/1	1.38
26	213/1-C	0.42			
27	213/2-A/1	0.40			
<b>Total</b>					<b>38.79</b>



**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 7, Left 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Bambrud Pr. B.**

1	200/1	..	0.77
2	200/2	..	0.40
3	200/3	..	0.37
4	200/4	..	0.25
5	200/5	..	0.26
6	200/6	..	0.26
7	201/1	..	0.85
8	201/2	..	0.85
9	201/3	..	0.85
10	201/4-A	..	0.40
11	201/4-B	..	0.45
12	216/1	..	0.60
13	216/2	..	1.32
14	217/1	..	0.61
15	217/2	..	0.60
16	218/1	..	1.31
17	218/2-A	..	0.68
18	218/2-B	..	0.63
19	218/3-A	..	0.21
20	218/3-B	..	0.20
21	219	..	0.52
22	220	..	1.38
23	221/1	..	0.52
24	221/2	..	0.51
25	221/3	..	0.81
26	222	..	0.90

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 7, Left 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Bambrud Pr. B. – contd.**

27	226/1-A	..	0.20
28	226/1-B	..	0.41
29	227	..	2.42
30	228/1	..	2.12
31	228/2	..	2.12
32	229	..	0.45
33	233/1	..	1.30
34	233/2-A	..	1.85
35	233/2-B	..	1.20
36	156/1	..	1.57
37	156/2	..	1.57
38	156/3	..	0.32
<b>Total</b>			<b>32.04</b>

**Outlet No. : Dy. No. 7, Tail**

**village Bambrud Pr. B.**

1	175/2	..	0.92
2	175/1-A	..	0.53
3	175/1-B	..	0.53
4	175/1-C	..	1.03
5	180/1-A	..	0.20
6	180/1-B	..	0.20
7	180/2-A/1	..	0.29
8	180/2-B	..	0.68
9	180/2-A/3	..	0.40
10	181/1	..	0.81
11	181/2-A	..	0.40
12	181/2-B	..	0.40
13	181/2-B/2	..	0.74

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 7, Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Bambrud Pr. B. – contd.**

14	181/3-B/1	..	0.80
15	182/1	..	0.93
16	182/2	..	0.94
17	183/1	..	0.44
18	183/2	..	0.43
19	184/1-A	..	0.42
20	184/1-B	..	0.42
21	184/2-A/1	..	0.20
22	184/2-B 1	..	0.21
23	185/1	..	1.15
24	185/2-A	..	0.74
25	185/2-B	..	0.20
26	185/2-A/1	..	0.20
27	186	..	1.45
28	187/1	..	0.40
29	187/2	..	3.24
30	188/1-A	..	0.40
31	188/1-B	..	0.20
32	188/2-A	..	0.80
33	188/1-B	..	0.60
34	188/2/1	..	3.49
35	188/2-B/2	..	0.40
36	189	..	1.72
37	190	..	0.26
38	193/1	..	0.70
39	193/2	..	0.70

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 7, Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Bambrud Pr. B. – contd.**

40	194/1	..	0.46
41	194/2	..	0.47
42	195	..	3.07
43	196/1	..	1.25
44	196/2	..	0.60
45	197/1	..	0.64
46	197/2-A	..	0.62
47	197/2-B	..	0.62
48	198/1	..	0.46
49	198/2	..	0.60
50	199/2	..	0.20
51	199/1/1	..	0.30
52	199/1/2	..	0.29
53	199/1/3	..	0.29
54	199/1/4	..	0.29
55	202/1	..	0.40
56	202/2	..	0.40
57	202/3	..	0.59
58	203	..	0.31
59	204	..	0.97
60	205/1	..	2.49
61	205/2	..	2.50
62	206/1	..	1.74
63	206/2	..	2.14

<b>Total</b>	..	<b>50.27</b>
--------------	----	--------------

Schedule				Schedule			
Outlet No. : Dy. No. 8, Tail				Outlet No. : Dy. No. 8, Left 1			
Sr. No.	Gat No.		Area	Sr. No.	Gat No.		Area
1	2		3	1	2		3
			H. A.				H. A.
			(C.C.A.)				(C.C.A.)
village Dalwade				village Bambrud Pr. B.			
1	19/1	..	0.97	1	1/2	..	0.21
2	19/2	..	0.55	2	1/3	..	0.20
3	20/1	..	0.46	3	1/4	..	0.20
4	20/2	..	0.47	4	2/1	..	0.38
5	20/3	..	0.46	5	2/2	..	0.60
6	21	..	0.81	6	2/3-A	..	0.27
7	22/1	..	0.42	7	2/3-B	..	0.27
8	22/2	..	0.42	8	2/3-C	..	0.27
9	22/3	..	0.56	9	3/1	..	0.59
10	23	..	0.31	10	3/2	..	0.58
11	23	..	0.31	11	5/1	..	0.46
12	23	..	0.30	12	5/2	..	0.47
13	24/1-A	..	0.81	13	6/3	..	0.49
14	24/2	..	1.80	14	6/4	..	0.51
15	24/1-B /1-A	..	0.66	15	7/1	..	0.23
16	24/1-B /1-B/1	..	0.66	16	7/2	..	0.07
17	24/1-B/2	..	0.27	17	8	..	0.36
18	24/1-B/1-B/2-A	..	0.66	18	9/1	..	0.40
19	24/1-B/1-B/2-B/1	..	0.66	19	9/2	..	0.93
20	24/1-B/1-B/2-B/2	..	0.69	20	9/2-A/1	..	0.71
21	25/1	..	0.69	21	9/2-A/2	..	0.60
22	25/2	..	0.62	22	10/2	..	1.69
23	25/3-A	..	1.27	23	10/1-A/1	..	0.55
24	25/3-B	..	0.30	24	10/1-B	..	0.40
25	26	..	1.30	25	10/1-A/2	..	0.27
26	27/1	..	0.55				
27	27/2	..	0.55				
28	28/1	..	2.25				
29	28/2	..	1.90				
Total			21.68				

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 8, Left 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Bambrud Pr. B. – contd.**

26	10/1-A/3	..	0.28
27	11/1-A	..	0.75
28	11/1-B	..	0.75
29	11/2-A	..	0.48
30	11/2-B	..	0.47
31	11/2-C	..	0.48
32	11/2-D	..	0.47
33	12/1-A	..	0.37
34	12/1-B	..	0.38
35	12/1-C	..	0.38
36	12/1-D	..	0.37
37	12/2-A	..	0.82
38	12/2-B	..	0.81
39	54/1	..	1.05
40	54/2	..	0.18
41	55/1	..	0.46
42	55/2	..	0.46
43	55/3	..	0.46
44	55/4	..	0.47
45	56/1	..	0.31
46	56/2	..	0.27
47	56/3	..	0.27
48	251/2	..	0.89
49	251/1	..	0.05

<b>Total</b>	..	<b>23.39</b>
--------------	----	--------------

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 8, Right 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Bambrud Pr. B.**

1	4/1	..	1.02
2	4/2	..	0.87
3	4/3	..	0.87
4	6/1	..	0.49
5	6/2	..	0.49
6	50/2	..	0.45
7	50/1-A	..	0.43
8	50/1-B	..	0.43
9	50/1-C	..	0.42
10	50/1-E	..	0.42
11	50/1-D	..	0.42
12	50/1-E	..	0.42
13	51/1	..	0.61
14	51/2	..	0.77
15	52	..	1.23
16	53	..	0.95
17	36/1	..	1.02
18	36/2	..	1.02
19	49/1/1 P.	..	0.45
20	49/1/1	..	0.55
21	49/2-A	..	0.48
22	49/2-B	..	0.40
23	49/2-C	..	0.44

<b>Total</b>	..	<b>14.61</b>
--------------	----	--------------

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 8, Right 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
<b>village Bambrud Pr. B.</b>		
1	13	1.79
2	14/1-A	0.52
3	14/1-C	0.67
4	14/1-B	0.52
5	14/1-B	1.20
6	14/3-A	0.51
7	14/3-B	1.17
8	14/4-A	1.01
9	14/4-B	1.01
10	14/2-B/1	0.61
11	14/2-B/2	0.47
12	15	1.18
13	16/1	0.40
14	16/2	0.41
15	17/1	0.98
16	17/2	1.27
17	18	1.36
18	19/1	0.35
19	19/2	0.50
20	20	1.21
21	21	0.42
22	22	1.16
23	23	1.18
24	24/1	0.96
25	24/2	0.83
26	25/1-B	0.30
27	25/2	0.60
28	25/1-A	0.86
29	34/1	0.70
30	34/2	0.71

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 8, Right 2 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
<b>village Bambrud Pr. B. – contd.</b>		
31	35/1	0.69
32	35/2-A	0.29
33	35/2-B	0.41
<b>Total</b>		<b>26.25</b>
<b>Outlet No. : Dy. No. 9, Left 1</b>		
<b>village Bambrud Pr. B.</b>		
1	37	2.21
2	38	0.62
3	46/1-A	0.84
4	46/1-B/1	1.00
5	46/1-B/1-A	1.79
6	46/1-B/2	0.80
7	46/2/1	0.55
8	46/2/2	0.55
9	46/2/3	0.61
10	47/1	0.42
11	47/2-A	0.40
12	47/2-B/1	0.50
13	48/2	1.11
14	48/3/1	0.85
15	48/3/2	0.84
16	48/1-A	1.25
17	48/1-B	1.22
18	48/4-A	0.50
19	48/4-B	0.61
20	48/5-A	0.30
21	48/5-B	0.38
<b>Total</b>		<b>17.35</b>

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 9, Right 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Bambrud Pr. B.**

1	38/1-B	..	0.64
2	38/1/2-B	..	0.86
3	38/2-A/1	..	0.45
4	38/2-A/2	..	0.91
5	39	..	1.73
6	40/1	..	4.28
7	40/2	..	0.40

<b>Total</b>	<b>..</b>	<b>9.27</b>
--------------	-----------	-------------

**Outlet No. : Dy. No. 9, Right 1****village Gondgaon**

1	327/1	..	4.00
2	327/2	..	4.01
3	333	..	1.74

<b>Total</b>	<b>..</b>	<b>9.75</b>
--------------	-----------	-------------

**Outlet No. : Dy. No. 9, Tail****village Gondgaon**

1	337	..	0.66
2	337	..	0.66
3	338/1	..	0.55
4	338/2	..	0.56
5	340	..	1.93
6	357/1	..	0.40
7	357/2	..	0.88
8	358-A/1	..	0.28
9	358-A/2	..	0.20
10	358-B	..	0.48
11	359/1	..	0.86
12	359/2	..	0.78
13	359/3	..	0.78

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 9, Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Gondgaon – contd.**

14	360/1	..	0.73
15	360/2	..	1.42
16	361	..	0.67
17	362	..	0.61
18	363/1	..	0.91
19	363/2	..	0.91
20	363/3	..	0.93

<b>Total</b>	<b>..</b>	<b>15.20</b>
--------------	-----------	--------------

**Outlet No. : Dy. No. 9, Tail****village Bambrud Pr. B.**

1	26/1	..	1.54
2	26/2	..	2.12
3	27/1	..	0.64
4	27/2	..	0.64
5	27/3	..	0.65
6	28/1	..	1.28
7	28/2-A	..	0.99
8	28/2-B	..	0.30
9	29	..	1.10
10	30	..	1.50
11	31	..	1.23
12	32	..	1.11

<b>Total</b>	<b>..</b>	<b>13.10</b>
--------------	-----------	--------------

<b>Total of Water User's Association</b>	<b>271.70</b>
--	---------------

**SAMBHAJI JAGANNATH MANE,**  
Executive Engineer,  
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (१७)/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे पुढील मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेचे कार्यक्षेत्र घोषित करीत आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

**सिंचन प्रकल्पाचे नाव** - गिरणा मोठा प्रकल्प

**उपविभागाचे नाव** - पाटबंधारे उपविभाग, भडगाव

**सिंचन शाखा** - सिंचन पाटशाखा कोळगाव, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव.

**नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव.** - प्रस्तावित पाणीवापर संस्था, कोळगाव, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र.** - ३९८.०७ हेक्टर

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका भडगाव

कालवा : जामदा डावा कालवा

आउटलेट क्रमांक : चारी १६, १ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
		<b>गाव कोळगाव</b>
१	२७	०.५०
२	३१	०.६२
३	३४	०.५३
४	४७/१	१.१७
५	४७/२	१.१८
६	४९/१	०.३२
७	३९/२-अ	०.२०
८	३९/२-ब	०.५०
९	३९/२-क	०.५०
१०	५०/१	०.४०
११	५०/२/१	०.५०
१२	५०/२/२	०.२०
१३	५०/३	०.५३
१४	५१	०.४९
१५	५२	०.३२
१६	५३	०.६५
	<b>एकूण</b>	<b>८.६१</b>

आउटलेट क्रमांक : चारी १६, १ उजवा

गाव कोळगाव

१	२८	०.५५
२	२९	०.६३
३	३३	१.४५
४	३५	०.३७
५	३६	०.३०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १६, १ उजवा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव कोळगाव — चालू

६	३८	०.३३
७	३९	०.५१
८	४०	०.४७
९	४१	०.३९
१०	४२/१	०.२१
११	४२/२-अ	०.२५
१२	४२/२-ब/ब	०.४८
१३	४३/१	०.६१
१४	४३/२-ब/१-ब/१-ब/१	१.२१
१५	४३/२-ब/२-ब	०.३४
१६	४३/२-ब/२-ब/१	०.४०
१७	४५/१	०.५६
१८	४५/२	०.५६
१९	४६/१	०.५०
२०	४६/२	०.५१
२१	४८/१	०.७६
२२	४८/२	०.७५

एकूण .. १२.१४

आउटलेट क्रमांक : चारी १६, २ डावा

गाव कोळगाव

१	१७०/१	०.३०
२	१७०/२-अ/१	०.८५
३	१७०/२-अ/२	०.४०
४	१७०/२-ब/१	०.४६
५	१७०/२-ब/२	०.८०
६	१७३	०.३८
एकूण	..	३.१९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १६, २ उजवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव कोळगाव

१	१७१/१	०.३०
२	१७१/२	०.३१
३	१७४	०.३७
४	१७५	०.३८
५	१७८/१	०.२५
६	१७८/२	०.६१
७	१७९	१.०१
एकूण	..	३.२३

आउटलेट क्रमांक : चारी १६, ३ उजवा

गाव कोळगाव

१	१८४/१	०.५८
२	१८४/२	०.५९
३	१८५/१	०.३०
४	१८५/२	०.४३
५	१८६/१	०.३४
६	१८६/२	०.३२
७	१८६/३	०.३२
८	१८६/४	०.४९
एकूण	..	३.३७



अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १६, ३ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव कोळगाव

१	१८३/१	..	०.८९
२	१८३/२	..	०.८९
३	१८३/३	..	०.८९
४	१८२	..	१.५६
५	१८१/१	..	१.९२
६	१८१/२	..	०.६४
७	१८०/१	..	०.८०
८	१८०/२	..	०.८२
९	१६८/१	..	०.५९
१०	१६८/२	..	०.२८
११	१६७/१	..	०.५७
१२	१६७/२	..	०.५८
१३	१६६/१	..	०.५९
१४	१६६/२	..	०.२८
१५	१६५	..	१.७९
१६	१६४	..	०.७५

एकूण ..

१३.८४

आउटलेट क्रमांक : चारी १६, ३ डावा

गाव पिंप्रीहाट

१	२६/१.	..	१.५३
२	२६/२.	..	१.५४
३	२५/१-अ	..	०.७०
४	२५/१-ब	..	०.७०
५	२५/२	..	१.९३
६	२५/३-अ	..	१.००

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १६, ३ डावा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव पिंप्रीहाट — चालू

७	२५/३-ब	..	०.९३
८	२५/४-अ	..	०.२८
९	२५/४-ब	..	०.८३
१०	२४/१-अ	..	०.३९
११	२४/१-ब	..	०.३९
१२	२४/२	..	०.४०
१३	२३/१	..	०.८२
१४	२३/२	..	०.९५
१५	२३/३	..	१.५२
१६	२३/४	..	०.४७
१७	२३/५	..	०.२३
१८	२२	..	०.२८
१९	२१	..	०.८६
२०	२०/१	..	०.३५
२१	२०/२	..	०.३५

एकूण ..

१६.४५

आउटलेट क्रमांक : चारी १६, ४ उजवा

गाव पिंप्रीहाट

१	२५९	..	१.१४
२	२	..	१.४२
३	३	..	०.५५
४	४	..	१.६३
५	५	..	१.६७
६	६/१.	..	१.२१
७	६/२.	..	१.२३

एकूण ..

८.८५

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १६, ४ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव पिंप्रीहाट

१	७	..	०.४०
२	८	..	०.९३
३	९	..	०.३३
४	१०	..	०.२८
५	१७	..	०.२७
६	१८	..	१.५१
एकूण			३.७२

आउटलेट क्रमांक : चारी १६, ५ डावा

गाव पिंप्रीहाट

१	१९/१	..	१.९२
२	१९-अ	..	०.४०
३	४७/१	..	०.८२
४	४७/२-अ	..	०.४१
५	४७/२-ब	..	०.४०
एकूण			३.९५

आउटलेट क्रमांक : चारी १६, ५ उजवा

गाव पिंप्रीहाट

१	१६	..	०.६६
२	१५/१-अ	..	१.००
३	१५/१-ब	..	३.०२
४	१५/२	..	१.६०
५	१४/१	..	०.४६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १६, ५ उजवा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव पिंप्रीहाट — चालू

६	१४/२	..	०.४०
७	१३	..	०.७५
८	१२	..	०.३९
९	११	..	०.७५
१०	८२	..	०.८६
११	७२/१	..	०.४०
१२	७२/२/१	..	०.२९
१३	३२/२/२	..	०.३०
१४	३२/३	..	०.३०
१५	७१/१	..	०.४०
१६	७१/२	..	०.३४
१७	७१/३	..	०.३५
१८	७०/१	..	०.५७
१९	७०/२	..	०.५६
२०	६९	..	०.३६
२१	६८/१	..	०.८१
२२	६८/२	..	०.३७
२३	६७/१	..	०.४०
२४	६७/२	..	०.३९
२५	६६/१	..	०.३२
२६	६६/२	..	०.८१
२७	६६/३	..	०.५०
२८	६५	..	०.४८
२९	६४/१	..	०.६१
३०	६४/२	..	०.६१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १६, ५ उजवा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव पिंप्रीहाट — चालू

३१	६४/३	..	०.६१
३२	६३/१	..	०.६०
३३	६३/२	..	०.५३
३४	५९/१-अ	..	०.८१
३५	५९/१-ब	..	०.८०
३६	५९/२	..	०.४८
एकूण			२२.८९

आउटलेट क्रमांक : चारी १६, ६ डावा

गाव पिंप्रीहाट

१	९६	..	०.९४
२	९५	..	०.५०
३	९४	..	०.६५
४	९३/१	..	०.७१
५	९३/२-अ	..	०.२१
६	९३/२-ब	..	०.४२
७	९३/३	..	०.४१
८	९२	..	०.४५
९	९१	..	०.४०
१०	८३/१	..	०.३३
११	८३/२-अ	..	०.३२
१२	८३/२-ब	..	०.३२
१३	७९	..	२.५६
१४	७७	..	१.२१
१५	७५	..	०.९७
एकूण			१०.४०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १६, ६ उजवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव पिंप्रीहाट

१	८१/१	..	०.८१
२	८१/२	..	०.८२
३	८०	..	०.४७
४	७८	..	०.२२
५	७४/१/२	..	०.५३
६	७३	..	०.५८
एकूण			३.४३

आउटलेट क्रमांक : चारी १६, टेल

गाव पिंप्रीहाट

१	८४/१	..	०.७६
२	८४/२	..	०.७६
३	८५	..	०.४७
४	८६/१-अ	..	०.४३
५	८६/१-ब	..	०.४०
६	८६/२	..	०.४२
७	८७	..	१.००
८	८८	..	०.१७
९	८९/१	..	०.४१
१०	८९/२	..	०.४०
११	९०/१	..	०.५७
१२	९०/२	..	०.६१
१३	९८१	..	०.३७
१४	९८०	..	०.४४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १६, टेल — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव पिंप्रीहाट — चालू

१५	१७८/१	..	०.५७
१६	१७८/२	..	०.६०
१७	१७८/३	..	०.६०
१८	१७७	..	१.०७
१९	१७६	..	१.१२
२०	१७५/१-अ	..	०.५३
२१	१७५/१-ब	..	०.७४
२२	१७५/२	..	०.७६
२३	१५७	..	०.७८
२४	१५८	..	१.१७
एकूण		..	१५.१५

आउटलेट क्रमांक : चारी १७, १ डावा

गाव कोळगाव

१	१३७	..	०.७२
२	१३८	..	१.५३
३	१३९/१	..	०.६८
४	१३९/२	..	०.६८
५	१४०	..	०.८८
६	१४४/१	..	०.२०
७	१४४/२	..	०.२७
८	१४५/१	..	१.०८
९	१४५/२	..	१.०९
१०	१४५/३	..	१.०५
११	१४५/४	..	१.०५
एकूण		..	९.२३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १७, १ उजवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव कोळगाव

१	१४१/१	..	०.२७
२	१४१/२	..	०.२७
३	१४२/१	..	०.२५
४	१४२/२	..	०.२१
५	१४२/३	..	०.२१
६	१४३/१	..	०.५९
७	१४३/२	..	०.५९
८	१५३	..	०.७३
९	१५४	..	०.७६
१०	१५५/१	..	०.४५
११	१५५/२	..	०.४२
१२	१५६	..	०.३१
१३	१५७	..	०.३१
१४	१५८	..	०.८८
१५	१५९	..	०.४९
१६	१६०/१	..	०.४८
१७	१६०/२-अ	..	०.३०
१८	१६०/२-ब	..	०.३०
एकूण		..	७.८२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १७, २ उजवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
	गाव कोळगाव	
१	१५२/१	०.८६
२	१५२/२	१.७८
३	१६१	०.८४
४	१६२/१	०.३७
५	१६२/२	०.३७
६	१६२/३	०.३८
७	१६३/१-अ	०.२१
८	१६३/१-ब	०.२०
९	१६३/२-अ	०.८२
१०	१६३/२-ब	०.८२
	एकूण	६.६५

आउटलेट क्रमांक : चारी १७, २ उजवा

गाव पिंप्रीहाट

१	२५/१-अ	०.७०
२	२५/१-ब	०.७०
३	२५/२	१.९३
४	२५/३-अ	१.००
५	२५/३-ब	०.९३
६	२५/४-अ	०.२८
७	२५/४-ब	०.८३
८	२७	१.२७
९	३१/१	१.२३
१०	३१/२	१.२४
	एकूण	१०.११

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १७, २ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
	गाव कोळगाव	
१	१४९/१	०.४०
२	१४९/२	०.२०
३	१५०/१	०.२७
४	१५०/२	०.२०
	एकूण	१.०७

आउटलेट क्रमांक : चारी १७, २ डावा

गाव पिंप्रीहाट

१	२८/१-अ	०.८५
२	२८/१-ब	०.८६
३	२८/२	०.६०
४	३०	१.९८
५	३२/१	०.६०
६	३२/२-अ	०.२०
७	३२/२-ब/१	०.४०
८	३२/२-ब/२/१	०.६०
९	३२/२-ब/२/१-ब	०.४०
१०	३२/२-ब/२/२	०.६०
११	४३	१.१७
	एकूण	८.२६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १७, टेल

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंप्रीहाट

१	४४/१	..	१.१७
२	४४/२	..	२.००
३	४५	..	०.०२
४	४६/१-अ	..	०.७९
५	४६/१-ब	..	०.४०
६	४६/२	..	०.३०
७	४६/३	..	०.३०
८	४७/१	..	०.८२
९	४७/२-अ	..	०.४१
१०	४७/२-ब	..	०.४०
११	५४/१	..	०.४६
१२	५४/२	..	०.२५
१३	५५/१	..	०.४०
१४	५५/२	..	०.३०
१५	५६/१	..	१.२०
१६	५६/२-अ	..	०.८०
१७	५६/२-ब	..	०.४३
एकूण			१०.४५

आउटलेट क्रमांक : चारी १८, १ डावा

गाव कोळगाव

१	१३३	..	२.१३
२	१३४	..	०.९९
एकूण			३.१२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १८, १ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव शिंदी

१	२०२	..	०.९६
२	२०३/१	..	०.२०
३	२०३/२	..	०.८१
४	२०४	..	१.१२
५	२०५/१	..	०.८०
६	२०५/२	..	०.८०
७	२०६	..	०.५७
८	२०७/१	..	०.८४
९	२०७/२	..	०.९०
१०	२०८	..	०.३३
११	२०९	..	०.३३
१२	२१०/१	..	०.६३
१३	२१०/२	..	०.६०
१४	२११/१-अ	..	०.२०
१५	२११/१-ब	..	०.२०
१६	२११/१-क	..	०.२१
१७	२११/२-अ	..	०.२०
१८	२११/२-ब	..	०.४०
१९	२१२	..	१.२१
२०	२१३/१	..	०.८२
२१	२१३/२	..	०.८२
२२	२१४/१-अ	..	०.८०
२३	२१४/१-ब/१	..	०.७७
२४	२१४/१-ब/२	..	०.७८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १८, १ डावा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव शिंदी — चालू

२५	२१४/१-ब/३	..	०.७८
२६	२१४/२-अ	..	१.२०
२७	२१४/२-ब	..	०.३८
२८	२१५/१-अ	..	०.५३
२९	२१५/१-ब	..	०.५२
३०	२१५/२	..	१.०५
३१	२१५/३	..	१.०५
३२	१९९/१	..	१.०१
३३	१९९/२-अ	..	०.४०
३४	१९९/२-ब/१	..	०.४०
३५	१९९/२-ब/२	..	०.२२
३६	२००/१	..	०.४०
३७	२००/२-ब	..	०.३०
३८	२००/२-ब/२/१	..	०.४२
३९	२००/२-ब/२-अ	..	०.४३
४०	२००/२-ब/२-ब	..	०.८०
एकूण		..	२५.१९

आउटलेट क्रमांक : चारी १८, १ उजवा

गाव कोळगाव

१	१३५	..	२.९१
२	१३६	..	०.४०
३	१४६	..	०.३२
४	१४७	..	०.३८
५	१४८/१-अ	..	०.२०
६	१४८/१-ब	..	०.४५
७	१४८/२	..	०.६०
एकूण		..	५.२६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १८, १ उजवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंप्रीहाट

१	२९/१-अ/१	..	०.६७
२	२९/१-अ/२	..	०.६७
३	२९/१-ब/१	..	०.३६
४	२९/१-ब/२	..	०.७८
५	२९/२-अ	..	१.१४
६	२९/२-ब	..	१.१४
एकूण		..	४.७६

आउटलेट क्रमांक : चारी १८, २ डावा

गाव पिंप्रीहाट

१	२५/१-अ	..	०.७०
२	२५/१-ब	..	०.७०
३	२५/२	..	१.९३
४	२५/३-अ	..	१.००
५	२५/३-ब	..	०.९३
६	२५/४-अ	..	०.२८
७	२५/४-ब	..	०.८३
८	२६/१	..	१.५३
९	२६/२	..	१.५४
१०	५०/१-अ/१-अ	..	०.६५
११	५०/१-अ/१-ब	..	०.४७
१२	५०/१-अ/२	..	०.४१
१३	५०/१-ब	..	०.८०
१४	५०/२	..	०.८८
एकूण		..	१२.६५

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १८, २ उजवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंप्रीहाट

१	५३	..	१.३५
२	५२	..	२.७७
३	४८/१	..	०.९९
४	४८/२	..	०.९०
५	४८/३	..	०.९०
६	४२	..	१.३२
७	४१	..	०.२८
८	४०/१	..	०.२०
९	४०/२-अ	..	०.३०
१०	४०/२-ब	..	०.६९
११	३९/१	..	०.८२
१२	३८	..	०.६६
१३	३७	..	०.६०
१४	३३	..	१.४४

एकूण .. १३.२२

आउटलेट क्रमांक : चारी १८, ३ डावा

गाव पिंप्रीहाट

१	११५/१	..	०.३०
२	११५/२	..	०.३०
३	११६	..	०.५९
४	११८	..	१.८८
५	११९	..	०.६३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १८, ३ डावा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंप्रीहाट — चालू

६	१२०	..	०.३०
७	१२१	..	०.५६
८	१२२	..	०.३५
९	१२३/१	..	०.४८
१०	१२३/२	..	०.४९
११	१२४/१	..	०.३०
१२	१२४/२	..	०.९६
१३	१२५/१	..	०.४२
१४	१२५/२	..	०.२१
१५	१२५/३	..	०.२१
१६	१२६/१-अ	..	०.४१
१७	१२६/१-ब	..	०.४२
१८	१२६/२	..	०.८३
१९	१२७/१	..	१.७३
२०	१२७/२	..	०.५९

२१ १२८/१-अ .. ०.४०

२२ १२८/१-ब .. ०.४०

२३ १२८/२-अ/१ .. ०.४०

२४ १२८/२-अ/२ .. ०.४०

२५ १२८/२-ब .. ०.४३

२६ १२९ .. ०.९९

एकूण .. १४.९८



अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १८, ३ उजवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंप्रीहाट

१	११७-अ	..	१.००
२	११७-ब	..	०.२९
३	११४/१	..	१.३७
४	११४/२	..	१.३६
५	११३/१	..	०.३१
६	११३/२	..	०.३०
७	११३/३	..	०.३२
८	११३/४	..	०.३०
९	११३/५	..	०.२०
१०	११२	..	०.३०
११	१११	..	०.६२
१२	११०/१	..	०.६३
१३	११०/२	..	०.३५
१४	१०९	..	०.४१
१५	१०८/१	..	०.४०
१६	१०८/२-अ	..	०.२०
१७	१०८/२-ब	..	०.२४
१८	१०७	..	०.२९
१९	१०६	..	०.८०
२०	१०५/१-अ	..	०.२०
२१	१०५/१-ब	..	०.१८
२२	१०५/२	..	०.४०
२३	१०४	..	०.३९
२४	१०३/१	..	०.५१
२५	१०३/२	..	०.४२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १८, ३ उजवा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव पिंप्रीहाट — चालू

२६	१०३/३	..	०.४२
२७	१०३/४	..	०.४०
२८	१०३/५	..	०.४०
२९	१३०/१	..	०.४०
३०	१३०/२-अ	..	०.७१
३१	१३०/२-ब	..	०.३०
३२	१३१/१	..	०.८०
३३	१३१/२	..	१.०५
३४	१३२	..	०.६४
३५	१३३	..	०.४७
३६	१३४-अ	..	०.४०
३७	१३४-ब	..	०.२२
३८	१३५	..	०.६१
३९	१३६/१-अ	..	१.४२
४०	१३६/१-ब	..	०.४०
४१	१३६/२	..	०.४०
४२	१३७	..	०.५१
४३	१३८/१	..	१.६७
४४	१३८/२	..	०.४०
४५	१३९/१-अ	..	०.५८
४६	१३९/१-ब/१३९/२	..	०.५६
४७	१४०/१-अ	..	०.४०
४८	१४०/१-ब/१	..	०.२०
४९	१४०/१-ब/२	..	१.११
५०	१४०/२	..	०.४०
एकूण			२६.६६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १८, ४ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव बात्सर

१	१७५/१	..	०.६६
२	१७५/२	..	०.४५
३	१७४	..	२.२०
४	१७३/१-अ	..	०.५४
५	१७३/१-ब	..	०.५३
६	१७३/१-क	..	०.५३
७	१७३/२	..	१.७३
८	१७२/१	..	०.२२
९	१७२/२	..	०.२२
१०	१७२/३	..	०.२१
११	१७२/४	..	०.२१
१२	१७२/५	..	०.३१
१३	१७१-अ/१-अ	..	१.२९
१४	१७१-अ/१-ब	..	०.६०
१५	१७१-अ/२	..	०.६१
१६	१७१-ब/१	..	०.३०
१७	१७१-ब/२	..	१.११
१८	१७०/१	..	१.०९
१९	१७०/२	..	०.४५
२०	१६९/१	..	०.५०
२१	१६९/२	..	०.४८
२२	१६८	..	०.९७
२३	१६७	..	१.०६

एकूण

..

१६.२७

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १८, ५ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव बात्सर

१	१८०/१-अ/२-अ	..	०.३०
२	१८०/१-ब/क	..	०.२०
३	१८०/१-अ/२-ब/१८०/ १-अ/१/१८०/१-अ/२/१..		०.५८
४	१८०/१-ब/२-ब/२१८०/ १-अ/१/१८०/१-अ	..	०.५८
५	१८०/२	..	०.६०
६	१७९/१	..	०.४८
७	१७९/२	..	१.१२
८	१७८	..	०.६५
९	१७६/१	..	०.७६
१०	१७६/२	..	१.१९
११	१७७/१-अ	..	०.४६
१२	१७७/१-ब	..	०.४६
१३	१७७/२-अ	..	०.३१
१४	१७७/२-ब	..	०.३१
१५	१७७/२	..	०.३०
१६	११७	..	०.९९
१७	११८	..	०.८१

एकूण

..

१०.१०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १८, ५ उजवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव बात्सर

१	१२५/२/१-अ	..	१.०८
२	१२५/२/१-ब	..	१.००
३	१२४	..	२.२२
४	१२३/१	..	०.४५
५	१२३/२	..	०.४३
६	१२३/३	..	०.४३
७	१२३/४	..	०.४३
८	१२२/१-अ/१	..	०.४०
९	१२२/१-अ/२	..	०.६०
१०	१२२/१-अ/३	..	०.३४
११	१२२/१-ब	..	०.४०
१२	१२२/२	..	०.४०
१३	१२१/१	..	१.६०
१४	१२१/२/१	..	०.३१
१५	१२१/२/२	..	०.३०
१६	१२०/१	..	०.४०
१७	१२०/२	..	०.३०
१८	११९	..	०.३९
१९	१०९/१-अ	..	०.५५
२०	१०९/१-ब	..	०.७१
२१	१०९/२-अ	..	०.४०
२२	१०९/२-ब	..	१.२०

एकूण

..

१४.३४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १८, ६ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव बात्सर

१	१८४	..	१.००
२	१८३	..	०.८८
३	१८२	..	०.८९
४	११६/१	..	०.५०
५	११६/२	..	०.४९
६	११५/१	..	१.०२
७	११५/२	..	०.४०
८	११४	..	१.१७
एकूण		..	६.३५

आउटलेट क्रमांक : चारी १८, ६ उजवा

गाव बात्सर

१	११३/१	..	०.४१
२	११३/२	..	०.७०
३	१११	..	१.३७
४	११०-अ/१	..	१.३८
५	११०-अ/२	..	०.८०
६	११०-ब/१	..	०.८८
७	११०-ब/२	..	०.४०
८	१०८/१-अ	..	०.२०
९	१०८/१-ब	..	०.२०
१०	१०८/२-अ	..	०.३२
११	१०८/२-ब	..	०.३१
१२	१०७/१	..	०.४६
१३	१०७/२	..	०.४६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १८, ६ उजवा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव बात्सर — चालू

१४	१०७/३	..	०.४६
१५	१०६/१-अ	..	१.२०
१६	१०६/१-ब	..	१.४६
१७	१०६/२	..	०.९०
	एकूण	..	११.९१

आउटलेट क्रमांक : चारी १८, टेल

गाव बात्सर

१	१८५/१	..	०.७१
२	१८५/२	..	०.४०
३	१८५/३	..	१.१२
४	९१/१	..	०.९१
५	९१/२-अ/१	..	०.५०
६	९१/२-अ/२	..	०.९४
७	९१/२-ब/१	..	०.८१
८	९१/२-ब/२	..	०.५४
९	९२/१	..	०.७८
१०	९२/२	..	०.७८
११	९३/१	..	१.१८
१२	९३/२	..	०.४०
१३	९४/१	..	०.४०
१४	९४/२-अ/१	..	०.४०
१५	९४/२-अ/२	..	०.३५
१६	९४/२-अ/३	..	०.३५
१७	९४/२-अ/४	..	०.३६
१८	९४/२-ब	..	०.८०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १८, टेल — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव बात्सर — चालू

१९	९५	..	१.२२
२०	९६/१	..	०.७५
२१	९६/२	..	०.४०
२२	९६/३	..	०.३५
२३	९७/१/१	..	०.४३
२४	९७/१/१-ब	..	०.४८
२५	९७/१/२	..	०.७२
२६	९७/१/३	..	०.९१
२७	९७/२	..	०.६०
२८	९०/१-अ	..	२.४५
२९	९०/१-ब	..	२.४०
३०	९०/२	..	०.८०
३१	८९/१	..	१.९९
३२	८९/२/१	..	०.९७
३३	८९/२/२	..	०.४८
३४	८९/२/३	..	०.४८
३५	८९/३	..	०.६६
३६	८९/४	..	०.७५
३७	८८	..	०.६१
३८	८७	..	०.४१
३९	८६	..	१.१५
४०	८५/१-अ	..	०.४१
४१	८५/१-ब	..	०.४०
४२	८५/२-अ	..	०.३१
४३	८५/२-ब	..	०.६१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १८, टेल — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव बात्सर — चालू

४४	८४/१	..	०.४०
४५	८४/२/१	..	१.१५
४६	८४/२/२	..	०.३७
४७	८३	..	०.५०
४८	८२/१	..	०.६०
४९	८२/२-अ	..	०.४०
५०	८२/२-ब	..	०.३३
५१	८१/१	..	०.३६
५२	८१/२	..	०.८१
५३	८०	..	०.५९
५४	७९/१	..	१.५०
५५	७९/२-अ	..	०.६५
५६	७९/२-ब	..	१.००
५७	७९/२-क	..	१.२०
५८	३५/१	..	१.८३
५९	३५/२	..	१.८३
६०	३५/३-अ	..	०.६५
६१	३५/३-ब	..	१.२०
६२	३५/४	..	२.००
६३	३५/५	..	०.६१

एकूण .. ५०.४५

पाणीवापर संस्था एकूण .. ३९८.०७

संभाजी जगन्नाथ माने,

कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.

*Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.*

(See Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)

(See Rule 3.00)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (१७)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the Notice board of the Office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA's at Major Level affected by this Notification or part thereof, may file an Appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within fifteen days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

<b>Project Name</b>	- Girna Major Project
<b>Irrigation Sub-Division.</b>	- Bhadgaon, district Jalgaon.
<b>Irrigation Section</b>	- Kolgaon, taluka Bhadgaon, district Jalgaon.
<b>Name of Water User's Association.</b>	- Proposed Water User's Association, Kolgaon, taluka Bhadgaon, district Jalgaon.
<b>Total Area of Water User's Association.</b>	- 398.07 Hectare

**Schedule****District Jalgaon, taluka Bhadgaon****Outlet No. : Dy. No. 16, Left 1****Canal : Jamda Left Canal**

Sr. No.	Gat No.	Area	
1	2	3	
		H.A.	
		(C.C.A.)	
<b>village Kolgaon</b>			
1	27	..	0.50
2	31	..	0.62
3	34	..	0.53
4	47/1	..	1.17
5	47/2	..	1.18
6	49/1	..	0.32
7	39/2-A	..	0.20
8	39/2-B	..	0.50
9	39/2-C	..	0.50
10	50/1	..	0.40
11	50/2/1	..	0.50
12	50/2/2	..	0.20
13	50/3	..	0.53
14	51	..	0.49
15	52	..	0.32
16	53	..	0.65
<b>Total</b>		<b>..</b>	<b>8.61</b>

**Outlet No. : Dy. No. 16, Right 1****village Kolgaon**

1	28	..	0.55
2	29	..	0.63
3	33	..	1.45
4	35	..	0.37
5	36	..	0.30

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 16, Right 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area	
1	2	3	
		H.A.	
		(C.C.A.)	
<b>village Kolgaon – contd.</b>			
6	38	..	0.33
7	39	..	0.51
8	40	..	0.47
9	41	..	0.39
10	42/1	..	0.21
11	42/2-A	..	0.25
12	42/2-B/B	..	0.48
13	43/1	..	0.61
14	43/2-B/1-B/1-B/1	..	1.21
15	43/2-B/2-B	..	0.34
16	43/2-B/2-B/1	..	0.40
17	45/1	..	0.56
18	45/2	..	0.56
19	46/1	..	0.50
20	46/2	..	0.51
21	48/1	..	0.76
22	48/2	..	0.75
<b>Total</b>		<b>..</b>	<b>12.14</b>

**Outlet No. : Dy. No. 16, Left 2****village Kolgaon**

1	170/1	..	0.30
2	170/2-A/1	..	0.85
3	170/2-A/2	..	0.40
4	170/2-B/1	..	0.46
5	170/2-B/2	..	0.80
6	173	..	0.38
<b>Total</b>		<b>..</b>	<b>3.19</b>

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 16, Right 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Kolgaon**

1	171/1	..	0.30
2	171/2	..	0.31
3	174	..	0.37
4	175	..	0.38
5	178/1	..	0.25
6	178/2	..	0.61
7	179	..	1.01
<b>Total ..</b>			<b>3.23</b>

**Outlet No. : Dy. No. 16, Right 3**

**village Kolgaon**

1	184/1	..	0.58
2	184/2	..	0.59
3	185/1	..	0.30
4	185/2	..	0.43
5	186/1	..	0.34
6	186/2	..	0.32
7	186/3	..	0.32
8	186/4	..	0.49
<b>Total ..</b>			<b>3.37</b>

**Outlet No. : Dy. No. 16, Left 3**

**village Kolgaon**

1	183/1	..	0.89
2	183/2	..	0.89
3	183/3	..	0.89
4	182	..	1.56
5	181/1	..	1.92

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 16, Left 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Kolgaon – contd.**

6	181/2	..	0.64
7	180/1	..	0.80
8	180/2	..	0.82
9	168/1	..	0.59
10	168/2	..	0.28
11	167/1	..	0.57
12	167/2	..	0.58
13	166/1	..	0.59
14	166/2	..	0.28
15	165	..	1.79
16	164	..	0.75
<b>Total ..</b>			<b>13.84</b>

**Outlet No. : Dy. No. 16, Left 3**

**village Pimprihat**

1	26/1	..	1.53
2	26/2	..	1.54
3	25/1-A	..	0.70
4	25/1-B	..	0.70
5	25/2.	..	1.93
6	25/3-A	..	1.00
7	25/3-B	..	0.93
8	25/4-A	..	0.28
9	25/4-B	..	0.83
10	24/1-A	..	0.39
11	24/1-B	..	0.39
12	24/2	..	0.40
13	23/1	..	0.82

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 16, Left 3 – contd.**

Sr. No.	Gat No.		Area
1	2		3
			H.A.
			(C.C.A.)
<b>village Pimprihat – contd.</b>			
14	23/2	..	0.95
15	23/3	..	1.52
16	23/4	..	0.47
17	23/5	..	0.23
18	22	..	0.28
19	21	..	0.86
20	20/1	..	0.35
21	20/2	..	0.35
<b>Total ..</b>			<b>16.45</b>

**Outlet No. : Dy. No. 16, Right 4**

<b>village Pimprihat</b>			
1	259	..	1.14
2	2	..	1.42
3	3	..	0.55
4	4	..	1.63
5	5	..	1.67
6	6/1	..	1.21
7	6/2	..	1.23
<b>Total ..</b>			<b>8.85</b>

**Outlet No. : Dy. No. 16, Left 4**

<b>village Pimprihat</b>			
1	7	..	0.40
2	8	..	0.93
3	9	..	0.33
4	10	..	0.28
5	17	..	0.27
6	18	..	1.51
<b>Total ..</b>			<b>3.72</b>

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 16, Left 5**

Sr. No.	Gat No.		Area
1	2		3
			H.A.
			(C.C.A.)
<b>village Pimprihat</b>			
1	19/1	..	1.92
2	19-A	..	0.40
3	47/1	..	0.82
4	47/2-A	..	0.41
5	47/2-B	..	0.40
<b>Total ..</b>			<b>3.95</b>

**Outlet No. : Dy. No. 16, Right 5**

<b>village Pimprihat</b>			
1	16	..	0.66
2	15/1-A	..	1.00
3	15/1-B	..	3.02
4	15/2	..	1.60
5	14/1	..	0.46
6	14/2	..	0.40
7	13	..	0.75
8	12	..	0.39
9	11	..	0.75
10	82	..	0.86
11	72/1	..	0.40
12	72/2/1	..	0.29
13	32/2/2	..	0.30
14	32/3	..	0.30
15	71/1	..	0.40



**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 16, Right 5 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Pimprihat – contd.**

16	71/2	..	0.34
17	71/3	..	0.35
18	70/1	..	0.57
19	70/2	..	0.56
20	69	..	0.36
21	68/1	..	0.81
22	68/2	..	0.37
23	67/1	..	0.40
24	67/2.	..	0.39
25	66/1	..	0.32
26	66/2	..	0.81
27	66/3	..	0.50
28	65	..	0.48
29	64/1	..	0.61

**Total .. 22.89**

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 16, Left 16**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Pimprihat**

1	96	..	0.94
2	95	..	0.50
3	94	..	0.65
4	93/1	..	0.71
5	93/2-A	..	0.21
6	93/2-B	..	0.42
7	93/3	..	0.41
8	92	..	0.45
9	91	..	0.40
10	83/1	..	0.33
11	83/2-A	..	0.32
12	83/2-B	..	0.32
13	79	..	2.56
14	77	..	1.21
15	75	..	0.97

**Total .. 10.40**

**Outlet No. : Dy. No. 16, Right 6**

**village Pimprihat**

30	64/2	..	0.61
31	64/3	..	0.61
32	63/1	..	0.60
33	63/2	..	0.53
34	59/1-A	..	0.81
35	59/1-B	..	0.80
36	59/2	..	0.48

**Total .. 3.43**

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 16, Tail**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Pimprihat**

1	84/1	..	0.76
2	84/2	..	0.76
3	85	..	0.47
4	86/1-A	..	0.43
5	86/1-B	..	0.40
6	86/2	..	0.42
7	87	..	1.00
8	88	..	0.17
9	89/1	..	0.41
10	89/2	..	0.40
11	90/1	..	0.57
12	90/2	..	0.61
13	181	..	0.37
14	180	..	0.44
15	178/1	..	0.57
16	178/2	..	0.60
17	178/3	..	0.60
18	177	..	1.07
19	176	..	1.12
20	175/1-A	..	0.53
21	175/1-B	..	0.74
22	175/2	..	0.76
23	157	..	0.78
24	158	..	1.17
<b>Total ..</b>			<b>15.15</b>

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 17, Left 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Kolgaon**

1	137	..	0.72
2	138	..	1.53
3	139/1	..	0.68
4	139/2	..	0.68
5	140	..	0.88
6	144/1	..	0.20
7	144/2	..	0.27
8	145/1	..	1.08
9	145/2	..	1.09
10	145/3	..	1.05
11	145/4	..	1.05
<b>Total ..</b>			<b>9.23</b>

**Outlet No. : Dy. No. 17, Right 1****village Kolgaon**

1	141/1	..	0.27
2	141/2	..	0.27
3	142/1	..	0.25
4	142/2	..	0.21
5	142/3	..	0.21
6	143/1	..	0.59
7	143/2	..	0.59
8	153	..	0.73
9	154	..	0.76

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 17, Right 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
<b>village Kolgaon – contd.</b>		
10	155/1	0.45
11	155/2	0.42
12	156	0.31
13	157	0.31
14	158	0.88
15	159	0.49
16	160/1	0.48
17	160/2-A	0.30
18	160/2-B	0.30
<b>Total</b>		<b>7.82</b>

**Outlet No. : Dy. No. 17, Right 2**

<b>village Kolgaon</b>		
1	152/1	0.86
2	152/2	1.78
3	161	0.84
4	162/1	0.37
5	162/2	0.37
6	162/3	0.38
7	163/1-A	0.21
8	163/1-B	0.20
9	163/2-A	0.82
10	163/2-B	0.82
<b>Total</b>		<b>6.65</b>

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 17, Right 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
<b>village Pimprihat</b>		
1	25/1-A	0.70
2	25/1-B	0.70
3	25/2	1.93
4	25/3-A	1.00
5	25/3-B	0.93
6	25/4-A	0.28
7	25/4-B	0.83
8	27	1.27
9	31/1	1.23
10	31/2	1.24
<b>Total</b>		<b>10.11</b>

**Outlet No. : Dy. No. 17, Left 2**

<b>village Kolgaon</b>		
1	149/1	0.40
2	149/2	0.20
3	150/1	0.27
4	150/2	0.20
<b>Total</b>		<b>1.07</b>

**Outlet No. : Dy. No. 17, Left 2**

<b>village Pimprihat</b>		
1	28/1-A	0.85
2	28/1-B	0.86
3	28/2	0.60
4	30	1.98
5	32/1	0.60

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 17, Left 2 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Pimprihat – contd.**

6	32/2-A	..	0.20
7	32/2-B/1	..	0.40
8	32/2-B/2/1	..	0.60
9	32/2-B/2/1-B	..	0.40
10	32/2-B/2/2	..	0.60
11	43	..	1.17
<b>Total ..</b>			<b>8.26</b>

**Outlet No. : Dy. No. 17, Tail****village Pimprihat**

1	44/1	..	1.17
2	44/2	..	2.00
3	45	..	0.02
4	46/1-A	..	0.79
5	46/1-B	..	0.40
6	46/2	..	0.30
7	46/3	..	0.30
8	47/1	..	0.82
9	47/2-A	..	0.41
10	47/2-B	..	0.40
11	54/1	..	0.46
12	54/2	..	0.25
13	55/1	..	0.40
14	55/2	..	0.30
15	56/1	..	1.20
16	56/2-A	..	0.80
17	56/2-B	..	0.43
<b>Total ..</b>			<b>10.45</b>

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 18, Left 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Kolgaon**

1	133	..	2.13
2	134	..	0.99
<b>Total ..</b>			<b>3.12</b>

**Outlet No. : Dy. No. 18, Left 1****village Shindi**

1	202	..	0.96
2	203/1	..	0.20
3	203/2	..	0.81
4	204	..	1.12
5	205/1	..	0.80
6	205/2	..	0.80
7	206	..	0.57
8	207/1	..	0.84
9	207/2	..	0.90
10	208	..	0.33
11	209	..	0.33
12	210/1	..	0.63
13	210/2	..	0.60
14	211/1-A	..	0.20
15	211/1-B	..	0.20
16	211/1-C	..	0.21
17	211/2-A	..	0.20
18	211/2-B	..	0.40

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 18, Left 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A. (C.C.A.)
<b>village Shindi – contd.</b>		
19	212	1.21
20	213/1	0.82
21	213/2	0.82
22	214/1-A	0.80
23	214/1-B/1	0.77
24	214/1-B/2	0.78
25	214/1-B/3	0.78
26	214/2-A	1.20
27	214/2-B	0.38
28	215/1-A	0.53
29	215/1-B	0.52
30	215/2	1.05
31	215/3	1.05
32	199/1	1.01
33	199/2-A	0.40
34	199/2-B/1	0.40
35	199/2-B/2	0.22
36	200/1	0.40
37	200/2-B	0.30
38	200/2-B/2/1	0.42
39	200/2-B/2-A	0.43
40	200/2-B/2-B	0.80
<b>Total</b>		<b>25.19</b>

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 18, Right 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A. (C.C.A.)
<b>village Kolgaon</b>		
1	135	2.91
2	136	0.40
3	146	0.32
4	147	0.38
5	148/1-A	0.20
6	148/1-B	0.45
7	148/2	0.60
<b>Total</b>		<b>5.26</b>
<b>Outlet No. : Dy. No. 18, Right 1</b>		
<b>village Pimprihat</b>		
1	29/1-A/1	0.67
2	29/1-A/2	0.67
3	29/1-B/1	0.36
4	29/1-B/2	0.78
5	29/2-A	1.14
6	29/2-B	1.14
<b>Total</b>		<b>4.76</b>
<b>Outlet No. : Dy. No. 18, Left 2</b>		
<b>village Pimprihat</b>		
1	25/1-A	0.70
2	25/1-B	0.70
3	25/2	1.93
4	25/3-A	1.00
5	25/3-B	0.93

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 18, Left 2 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Pimprihat – contd.**

6	25/4-A	..	0.28
7	25/4-B	..	0.83
8	26/1.	..	1.53
9	26/2.	..	1.54
10	50/1-A/1-A	..	0.65
11	50/1-A/1-B	..	0.47
12	50/1-A/2	..	0.41
13	50/1-B	..	0.80
14	50/2	..	0.88

<b>Total</b>	..	<b>12.65</b>
--------------	----	--------------

**Outlet No. : Dy. No. 18, Right 2****village Pimprihat**

1	53	..	1.35
2	52	..	2.77
3	48/1	..	0.99
4	48/2	..	0.90
5	48/3	..	0.90
6	42	..	1.32
7	41	..	0.28
8	40/1	..	0.20
9	40/2-A	..	0.30
10	40/2-B	..	0.69
11	39/1	..	0.82
12	38	..	0.66
13	37	..	0.60
14	33	..	1.44

<b>Total</b>	..	<b>13.22</b>
--------------	----	--------------

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 18, Left 3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Pimprihat**

1	115/1	..	0.30
2	115/2	..	0.30
3	116	..	0.59
4	118	..	1.88
5	119	..	0.63
6	120	..	0.30
7	121	..	0.56
8	122	..	0.35
9	123/1	..	0.48
10	123/2	..	0.49
11	124/1	..	0.30
12	124/2	..	0.96
13	125/1	..	0.42
14	125/2	..	0.21
15	125/3	..	0.21
16	126/1-A	..	0.41
17	126/1-B	..	0.42
18	126/2	..	0.83
19	127/1	..	1.73
20	127/2	..	0.59
21	128/1-A	..	0.40
22	128/1-B	..	0.40
23	128/2-A/1	..	0.40
24	128/2-A/2	..	0.40
25	128/2-B	..	0.43
26	129	..	0.99

<b>Total</b>	..	<b>14.98</b>
--------------	----	--------------

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 18, Right 3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
<b>village Pimprihat</b>		
1	117-A	1.00
2	117-B	0.29
3	114/1	1.37
4	114/2	1.36
5	113/1	0.31
6	113/2	0.30
7	113/3	0.32
8	113/4	0.30
9	113/5	0.20
10	112	0.30
11	111	0.62
12	110/1	0.63
13	110/2	0.35
14	109	0.41
15	108/1	0.40
16	108/2-A	0.20
17	108/2-B	0.24
18	107	0.29
19	106	0.80
20	105/1-A	0.20
21	105/1-B	0.18
22	105/2	0.40
23	104	0.39
24	103/1	0.51
25	103/2	0.42

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 18, Right 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
<b>village Pimprihat – contd.</b>		
26	103/3	0.42
27	103/4	0.40
28	103/5	0.40
29	130/1	0.40
30	130/2-A	0.71
31	130/2-B	0.30
32	131/1	0.80
33	131/2	1.05
34	132	0.64
35	133	0.47
36	134-A	0.40
37	134-B	0.22
38	135	0.61
39	136/1-A	1.42
40	136/1-B	0.40
41	136/2	0.40
42	137	0.51
43	138/1	1.67
44	138/2	0.40
45	139/1-A	0.58
46	139/1-B/139/2	0.56
47	140/1-A	0.40
48	140/1-B/1	0.20
49	140/1-B/2	1.11
50	140/2	0.40
<b>Total</b>		<b>26.66</b>

## Schedule – contd.

## Outlet No. : Dy. No. 18, Left 4

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

## village Batsar

1	175/1	..	0.66
2	175/2	..	0.45
3	174	..	2.20
4	173/1-A	..	0.54
5	173/1-B	..	0.53
6	173/1-C	..	0.53
7	173/2	..	1.73
8	172/1	..	0.22
9	172/2	..	0.22
10	172/3	..	0.21
11	172/4	..	0.21
12	172/5	..	0.31
13	171-A/1-A	..	1.29
14	171-A/1-B	..	0.60
15	171-A/2	..	0.61
16	171-B/1	..	0.30
17	171-B/2	..	1.11
18	170/1	..	1.09
19	170/2	..	0.45
20	169/1	..	0.50
21	169/2	..	0.48
22	168	..	0.97
23	167	..	1.06
Total ..			16.27

## Outlet No. : Dy. No. 18, Left 5

## village Batsar

1	180/1-A/2-A	..	0.30
2	180/1-B/C	..	0.20
3	180/1-A/2-B/180/1-A/1/1/180/1-A/2/1	..	0.58

## Schedule – contd.

## Outlet No. : Dy. No. 18, Left 5

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

## village Batsar

4	180/1-B/2-B/2180/1-A/1/180/1-A	..	0.58
5	180/2	..	0.60
6	179/1	..	0.48
7	179/2	..	1.12
8	178	..	0.65
9	176/1	..	0.76
10	176/2	..	1.19
11	177/1-A	..	0.46
12	177/1-B	..	0.46
13	177/2-A	..	0.31
14	177/2-B	..	0.31
15	177/2	..	0.30
16	117	..	0.99
17	118	..	0.81
Total ..			10.10

## Outlet No. : Dy. No. 18, Right 5

## village Batsar

1	125/2/1-A	..	1.08
2	125/2/1-B	..	1.00
3	124	..	2.22
4	123/1	..	0.45
5	123/2	..	0.43
6	123/3	..	0.43
7	123/4	..	0.43
8	122/1-A/1	..	0.40
9	122/1-A/2	..	0.60
10	122/1-A/3	..	0.34



**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 18, Right 5 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Batsar – contd.**

11	122/1-B	..	0.40
12	122/2	..	0.40
13	121/1	..	1.60
14	121/2/1	..	0.31
15	121/2/2	..	0.30
16	120/1	..	0.40
17	120/2	..	0.30
18	119	..	0.39
19	109/1-A	..	0.55
20	109/1-B	..	0.71
21	109/2-A	..	0.40
22	109/2-B	..	1.20
<b>Total ..</b>			<b>14.34</b>

**Outlet No. : Dy. No. 18, Left 6**

**village Batsar**

1	184	..	1.00
2	183	..	0.88
3	182	..	0.89
4	116/1	..	0.50
5	116/2	..	0.49
6	115/1	..	1.02
7	115/2	..	0.40
8	114	..	1.17
<b>Total ..</b>			<b>6.35</b>

**Outlet No. : Dy. No. 18, Right 6**

**village Batsar**

1	113/1	..	0.41
2	113/2	..	0.70
3	111	..	1.37

**Schedule – contd.**

**Outlet No. : Dy. No. 18, Right 6 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Batsar – contd.**

4	110-A/1	..	1.38
5	110-A/2	..	0.80
6	110-B/1	..	0.88
7	110-B/2	..	0.40
8	108/1-A	..	0.20
9	108/1-B	..	0.20
10	108/2-A	..	0.32
11	108/2-B	..	0.31
12	107/1	..	0.46
13	107/2	..	0.46
14	107/3	..	0.46
15	106/1-A	..	1.20
16	106/1-B	..	1.46
17	106/2	..	0.90

**Total .. 11.91**

**Outlet No. : Dy. No. 18, Tail**

**village Batsar**

1	185/1	..	0.71
2	185/2	..	0.40
3	185/3	..	1.12
4	91/1	..	0.91
5	91/2-A/1	..	0.50
6	91/2-A/2	..	0.94
7	91/2-B/1	..	0.81
8	91/2-B/2	..	0.54
9	92/1	..	0.78
10	92/2	..	0.78
11	93/1	..	1.18
12	93/2	..	0.40

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 18, Tail**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)
<b>village Batsar</b>		
13	94/1	0.40
14	94/2-A/1	0.40
15	94/2-A/2	0.35
16	94/2-A/3	0.35
17	94/2-A/4	0.36
18	94/2-B	0.80
19	95	1.22
20	96/1	0.75
21	96/2	0.40
22	96/3	0.35
23	97/1/1	0.43
24	97/1/1-B	0.48
25	97/1/2	0.72
26	97/1/3	0.91
27	97/2	0.60
28	90/1-A	2.45
29	90/1-B	2.40
30	90/2	0.80
31	89/1	1.99
32	89/2/1	0.97
33	89/2/2	0.48
34	89/2/3	0.48
35	89/3	0.66
36	89/4	0.75
37	88	0.61
38	87	0.41
39	86	1.15
40	85/1-A	0.41
41	85/1-B	0.40
42	85/2-A	0.31

**Schedule – contd.****Outlet No. : Dy. No. 18, Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)
<b>village Batsar – contd.</b>		
43	85/2-B	0.61
44	84/1	0.40
45	84/2/1	1.15
46	84/2/2	0.37
47	83	0.50
48	82/1	0.60
49	82/2-A	0.40
50	82/2-B	0.33
51	81/1	0.36
52	81/2	0.81
53	80	0.59
54	79/1	1.50
55	79/2-A	0.65
56	79/2-B	1.00
57	79/2-C	1.20
58	35/1	1.83
59	35/2	1.83
60	35/3-A	0.65
61	35/3-B	1.20
62	35/4	2.00
63	35/5	0.61

**Total .. 50.45****Total of Water User's Association 398.07**

**SAMBHAJI JAGANNATH MANE,**  
Executive Engineer,  
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पहा कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (१८)/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

**सिंचन प्रकल्पाचे नाव** - गिरणा मोठा प्रकल्प

**उपविभागाचे नाव** - पाटबंधारे उपविभाग भडगाव,  
जिल्हा जळगाव.

**सिंचन शाखा** - सिंचन पाटशाखा, कोळगाव,  
तालुका भडगाव, जिल्हा जळगाव.

**नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव.** - प्रस्तावित पाणीवापर संस्था,  
शिंदी, तालुका भडगाव,  
जिल्हा जळगाव.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र.** - ४४९.९२ हेक्टर

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका भडगाव

कालवा : जामदा डावा कालवा

आउटलेट क्रमांक : चारी १९, १ उजवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
		<b>गाव शिंदी</b>
१	२२४	१.६८
२	२२३	०.३१
३	२२२/१	०.३०
४	२२२/२	०.९३
५	२२१/१	०.७७
६	२२१/२	०.७८
७	२२०	०.३८
८	२१९/१	०.२२
९	२१९/२	१.४२
१०	२१६/१	०.७७
११	२१६/२	०.७६
१२	२१७/२	१.३५
१३	२१८/२	१.३२
१४	१८७	०.७३
१५	१८८	०.६०
१६	१८९	१.३२
१७	१९०/३	०.३९
१८	१९०/१+२	०.७०
१९	१९१/१	०.६१
२०	१९१/२	०.८०
२१	१९२/१	१.४४
२२	१९२/२	०.६३
२३	१९२/२/२	०.८०
२४	१९३/१	०.४४
२५	१९३/२	०.४३
२६	१६६/२-क/२	१.८१
२७	१६६/२-ब/१	०.६०
२८	१७४/१/२-अ	१.२७
२९	१७४/२-ब	०.२६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १९, १ उजवा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव शिंदी — चालू

३०	१७५	..	०.२४
३१	१७६	..	०.२४
३२	१७७	..	०.२४
३३	१७८	..	०.८४
३४	१७९	..	०.३८
३५	१८०	..	०.४७
एकूण	..		<u>२६.२३</u>

आउटलेट क्रमांक : चारी १९, २ उजवा

१	१७०	..	०.५८
२	१७१/१	..	०.३२
३	१७१/२	..	०.३१
४	१७२	..	१.१३
५	१७३	..	१.०१
६	१८१/१	..	०.३२
७	१८१/२	..	०.८०
८	१८२	..	०.६३
९	१८३	..	०.३४
१०	१८४	..	०.३५
११	१८५	..	०.४८
१२	१८६	..	०.४२
१३	१९५	..	०.५१
१४	१९६	..	०.४६
१५	१९७/१	..	०.५४
१६	१९७/२	..	०.५५
१७	१९८	..	१.३४
१८	१४१/२	..	०.९२
१९	१४१/१-अ	..	०.८०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १९, २ उजवा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव शिंदी — चालू

२०	१४१-ब	..	०.८०
२१	१५५/१/२	..	०.५५
२२	१४२	..	१.२१
२३	१४४	..	१.०५
२४	१४५	..	०.७८
२५	१४६	..	०.४४
२६	१४७	..	१.७९
२७	१५४	..	२.२५
२८	१५५/२	..	०.४०
२९	१५५/१/१	..	०.५५
३०	१५९/२	..	०.४१
३१	१५९/१/२/२	..	०.२०
३२	१५९/१/१	..	०.२०
३३	१५९/१/२/१-ब	..	०.८५
एकूण	..		<u>२३.२९</u>

आउटलेट क्रमांक : चारी १९, ३ उजवा

१	१३८/१	..	१.४२
२	१३८/२	..	१.७२
३	१३९	..	०.८२
४	१४०	..	१.४१
५	१४८	..	०.६७
६	१४९	..	०.७५
७	१५०/१	..	०.८६
८	१५०/२	..	०.६०
९	१५१/१	..	०.२०
१०	१५१/२	..	०.२०
११	१५२/१	..	०.२०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १९, ३ उजवा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव शिंदी — चालू

१२	१५२/२	..	०.२०
१३	१५३	..	०.४४
१४	१५६	..	०.९७
१५	१५७/२-अ	..	०.४६
१६	१५७/३	..	०.९१
१७	१५८	..	१.५०
१८	१३५/१	..	३.००
१९	१३५/२	..	२.५७
२०	१३५/३	..	२.५०
२१	१३५/४	..	२.५०
२२	१३६	..	१.७८
२३	१४३	..	२.४४

एकूण .. २८.१२

आउटलेट क्रमांक : चारी १९, १ डावा

१	१५८	..	०.८०
२	१५७	..	०.८०
३	१६०/१	..	१.२१
४	१६०/२	..	२.०३
५	१६०/३-अ	..	३.७०
६	१५९/१/२/१-अ	..	१.४५
७	१६०/३-ब	..	१.००

एकूण .. १०.९९

आउटलेट क्रमांक : चारी १९, २ डावा

१	११९	..	३.५८
२	१२१	..	०.८४
३	१२२	..	२.२५
४	१२४	..	०.३५

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १९, २ डावा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव शिंदी — चालू

५	१२५	..	०.४६
६	१२६	..	०.४५
७	१२७	..	०.४३
८	१२८	..	०.२८
९	१२९	..	०.८१
१०	१३०	..	०.७०
११	१३१	..	०.७३
१२	१३२/१-ब	..	०.३३
१३	१३२/२	..	३.४७
१४	१३४	..	२.१०

एकूण .. १६.७८

आउटलेट क्रमांक : चारी १९, ३ डावा

गाव खेडगाव खुर्द

१	१६०/१	..	१.१०
२	१६०/२	..	०.७४
३	१६१	..	०.१९
४	१६३	..	०.६१
५	१६४/१	..	०.४०
६	१६५/१	..	०.४०
७	१६५/२	..	१.०२
८	१६५/३	..	१.००
९	१६५/४	..	१.२०
१०	१६६/१	..	१.२८
११	१६६/२-अ	..	१.२०
१२	१६६/२-ब	..	१.३९
१३	१६७/१	..	०.३०
१४	१६७/२	..	०.८३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १९, ३ डावा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खेडगाव खुर्द — चालू

१५	१६७/२-अ	..	१.२३
१६	१७५	..	१.६९
१७	१७६/१-ब	..	१.१६
१८	१७६/२/२-अ	..	०.९०
१९	१७७/१-अ	..	०.३५
२०	१७७/२	..	०.७०
२१	१७७/३	..	०.४६
२२	१७७/२-ब	..	०.३२
२३	१७८	..	०.३६
२४	१७९	..	०.३८
२५	१८०/१	..	०.७८
२६	१८०/२	..	१.००
२७	१८१	..	०.३१
२८	१८२	..	०.८६
२९	१८३	..	०.९१
३०	१८४	..	०.९१
एकूण		..	<u>२३.९८</u>

आउटलेट क्रमांक : चारी १९, ४ डावा

१	१६२/१+३-ब	..	१.६९
२	१६२/१-अ	..	०.८०
३	१६२/३-अ	..	०.७३
४	१६२/२	..	१.६०
५	१६८/१	..	०.४०
६	१६८/२	..	०.७२
७	१६८/२-ब	..	०.३०
८	१६९	..	२.००
९	१७०	..	०.२४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १९, ४ डावा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खेडगाव खुर्द — चालू

१०	१७१	..	०.७४
११	१७२	..	०.५८
१२	१७३	..	०.९५
१३	१७४/१	..	०.३६
१४	१७४/२	..	०.३६
१५	१५५/१+१-ब	..	१.७९
१६	१५५/३-ब	..	०.६०
एकूण		..	<u>१३.८६</u>

आउटलेट क्रमांक : चारी १९, ४ उजवा

१	१३०/१	..	०.४०
२	१३०/२	..	१.४७
३	१३२/१	..	०.६०
४	१३२/२	..	०.९२
५	१३३	..	१.०४
६	१३४/१	..	०.७८
७	१३४/२	..	०.१७
८	१३५	..	१.३५
९	१३६	..	१.४३
१०	१३७	..	०.३०
११	१३८	..	१.१७
१२	१३९/१	..	०.२०
१३	१३९/२	..	०.५४
१४	१४०/१+२	..	१.४८
१५	१४०/३	..	०.६८
१६	१४१	..	१.७५
१७	१४२	..	१.३५
१८	१४४	..	३.१५

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १९, ४ उजवा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खेडगाव खुर्द — चालू

१९	१४५/१+२	..	०.९३
२०	१४५/२-अ	..	१.२२
२१	१४५/२-ब	..	०.४०
२२	१४६	..	०.७५
एकूण		..	<u>२२.०८</u>

आउटलेट क्रमांक : चारी १९, टेल

१	११८	..	३.२४
२	११९	..	१.८७
३	१२०	..	१.१४
४	१२१/१	..	०.५१
५	१२१/२	..	०.५०
६	१२२/१२३/१२४	..	१.१६
७	१२५	..	०.३७
८	१२६/१-ब/१	..	०.५०
९	१२६/२/१-अ	..	०.६०
१०	१२६/१-ब/२	..	०.४०
११	१२७/१	..	१.००
१२	१२७/२-अ	..	०.९३
१३	१२७/२-ब	..	०.८७
१४	१२८	..	०.८०
१५	१२९	..	०.६०
१६	१४७	..	१.७९
१७	१४९	..	०.८८
१८	१५०/२-अ	..	०.५३
१९	१५०/२-ब	..	०.८०
२०	१५०/२-क	..	०.७९
२१	१५०/२-ड	..	०.७९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी १९, टेल — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खेडगाव खुर्द — चालू

२२	१५१/२	..	१.३८
२३	१५१/१-अ+२-ब/१	..	१.३८
२४	१५३	..	०.४८
२५	१५४/१	..	१.१२
२६	१५४/२	..	०.३०
२७	१५६	..	०.३९
२८	१५७/१अ+२	..	१.३१
२९	१५७/२	..	०.७५
३०	१५८	..	०.४८
३१	११९	..	०.३९
एकूण		..	<u>२८.०५</u>

आउटलेट क्रमांक : नळ क्रमांक १२

गाव शिंदी

१	११५	..	१.०९
२	११८/१	..	१.९७
३	११८/२	..	१.६१
४	११८/३	..	१.७६
५	११८/४	..	१.६१
६	११७	..	४.३६
७	११६/१	..	०.८२
८	११६/२	..	०.९८
९	११६/२/१	..	०.३५
१०	११६/३	..	०.९८
११	११६/४	..	०.९५
१२	११६/५	..	१.९४
१३	११०	..	०.३३
१४	११३/१	..	०.४५

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : नळ क्रमांक १२ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव शिंदी — चालू

१५	११३/२	..	०.२०
१६	११४	..	०.२८
१७	१०८/१	..	०.४७
१८	१०८/२	..	०.४७
१९	१०९	..	०.३६
२०	१११/१-अ	..	०.३१
२१	१११/१-ब	..	०.३०
२२	१११/२/१	..	०.४३
२३	१११/२/२	..	०.३०
२४	११२	..	०.७४
२५	११२/१	..	०.४३
२६	२२७	..	०.५१
एकूण		..	२४.००

आउटलेट क्रमांक : चारी २०, १ उजवा

१	१०६/१	..	०.३२
२	१०६/२	..	०.३३
३	१०५/१	..	१.१४
४	१०५/२	..	१.१३
५	१०४/१-ब/१	..	०.५९
६	१०४/२/१	..	०.८१
७	१०४/२/२	..	०.८१
८	१०४/१-ब/२	..	०.३१
९	१०४/१-अ	..	०.८०
१०	२३७	..	०.६६
११	२३८	..	०.१६
१२	२३९	..	१.६५
१३	२४०	..	०.८४
१४	२४१	..	०.८४
एकूण		..	१०.३९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी २०, २ उजवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव शिंदी — चालू

१	९३/१	..	०.३९
२	९३/२	..	०.७९
३	९४	..	१.०१
४	९५/१	..	०.७८
५	९५/२	..	१.७४
६	९६/१	..	०.६८
७	९६/२	..	०.६७
८	९७	..	०.४०
९	१००/१	..	०.८०
१०	१००/२-अ	..	०.६०
११	१००/२-ब	..	०.७८
१२	१०१	..	१.०४
१३	१०२	..	०.४९
१४	१०३	..	१.३२
एकूण		..	११.४९

आउटलेट क्रमांक : चारी २०, १ डावा

१	२४२/२-ब/२	..	०.४३
२	४९	..	०.४०
एकूण		..	०.८३

आउटलेट क्रमांक : चारी २०, २ डावा

१	३९	..	०.८३
२	४०	..	०.२५
३	४२	..	०.५५
४	४३	..	०.२९
५	४६	..	१.५३
एकूण		..	३.४५



अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी २०, ३ उजवा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव शिंदी — चालू

१	८५	..	०.२५
२	८६	..	०.३६
३	८७/१-अ	..	०.४०
४	८७/१-ब	..	०.४०
५	८७/२	..	०.५३
६	८८	..	०.९२
७	८९	..	०.३४
८	९०	..	०.४५
९	९१/१-अ	..	०.५६
१०	९१/१-ब	..	०.३५
११	९१/२	..	०.५६
१२	९२	..	०.८८
१३	४४	..	०.३५
१४	४५	..	०.१७
१५	४७	..	०.११
१६	४८	..	०.४१
१७	४९	..	०.४०
१८	५०	..	०.७७
१९	५१	..	१.२२
२०	५२	..	०.१२
२१	५३	..	०.२४
२२	५४	..	०.४४
२३	५५/१	..	०.३३
२४	५५/२	..	०.३३
२५	५६/१	..	०.४८
२६	५६/२	..	०.४७
२७	५७	..	०.९३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी २०, ३ उजवा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव शिंदी — चालू

२८	५८/१	..	०.७३
२९	५८/२	..	०.४४
३०	५८/२-ब	..	०.३०
एकूण		..	१४.२४

आउटलेट क्रमांक : चारी २०, टेल

१	२६/१.	..	०.५०
२	२६/२.	..	०.८०
३	२७	..	०.२७
४	२८	..	०.२१
५	२९	..	०.२३
६	३०/१.	..	०.४६
७	३०/२.	..	०.२३
८	३१	..	०.९०
९	३२	..	०.६२
१०	३३	..	०.४८
११	३४/१	..	१.४१
१२	३४/२	..	१.२१
१३	३५	..	०.८५
१४	३६	..	०.५०
१५	३७	..	०.३५
१६	७१	..	०.२३
१७	७०	..	०.२०
१८	६९	..	०.४२
१९	६८	..	०.०८
२०	६७	..	०.५२
२१	६६	..	०.७७
२२	६५	..	०.१८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी २०, टेल — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	
		हे. आर	
		(सीसीए)	
गाव शिंदी — चालू			
२३	६४	..	०.१९
२४	६३	..	०.१८
२५	६२	..	०.२२
२६	६१/१	..	०.३६
२७	६१/२/१	..	०.६०
२८	६१/२/२	..	०.६२
२९	६०	..	०.१६
३०	७२/१-ब/१	..	०.४५
३१	७२/१-अ	..	०.२१
३२	७२/१-ब/२	..	०.३७
३३	७२/२	..	०.५१
३४	७३/१	..	०.८०
३५	७३/२	..	०.५१
३६	७४/१	..	१.५८
३७	७४/२	..	०.७१
३८	७५	..	०.३७
३९	७६	..	०.४१
४०	७७	..	०.१८
४१	७८	..	०.२८
४२	७९	..	०.७४
४३	८०	..	०.१९
४४	८१	..	०.२६
एकूण		..	२१.३२
आउटलेट क्रमांक : नळ क्रमांक १४			
१	१	..	०.३१
२	२	..	०.११
३	३	..	०.०९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : नळ क्रमांक १४ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र	
१	२	३	
		हे. आर	
		(सीसीए)	
गाव शिंदी — चालू			
४	४	..	०.११
५	५	..	०.६१
६	६	..	०.६१
७	७	..	०.२०
८	८	..	०.७०
९	९	..	०.१९
१०	१०	..	०.१४
११	११	..	०.१०
१२	१२	..	०.०८
१३	१३	..	०.१४
१४	१४	..	०.२४
१५	१५	..	०.३३
१६	१६	..	०.०८
१७	१७	..	०.०७
१८	१८	..	०.०७
१९	१९	..	०.१०
२०	२०	..	०.१०
२१	२१	..	०.१२
२२	२२	..	०.१०
२३	२३	..	७.०८
२४	२४/१.	..	०.६७
२५	२४/२.	..	०.६६
२६	२५/१.	..	२.७४
२७	२५/२.	..	२.३०
एकूण		..	१८.०५

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी २१, १ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खेडगाव खुर्द

१	२१२	..	१.०८
२	२१४/१	..	०.४८
३	२१४/२	..	०.४८
एकूण		..	२.०४

आउटलेट क्रमांक : चारी २१, १ उजवा

१	१९१/१	..	०.४२
२	२०५/१+२	..	१.२६
३	२०६/१+२	..	०.९७
४	२०७/१	..	०.५०
५	२०७/२	..	०.२२
६	२०८	..	०.४३
७	२०९	..	०.४१
एकूण		..	४.२१

आउटलेट क्रमांक : चारी २१, टेल

१	१९२/१-ब	..	१.००
२	१९२/१-अ/१	..	०.४७
३	१९२/१-अ/२	..	०.४७
४	१९२/२	..	०.३५
५	१९३	..	०.५०
६	१९४	..	०.४६
७	१९५	..	१.४०
८	१९६/१	..	०.३२
९	१९६/२	..	०.३१
१०	१९६/३	..	०.३१
११	१९६/४	..	०.३२
१२	१९६/५	..	०.३२
१३	१९६/६	..	०.३१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी २१, टेल — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खेडगाव खुर्द — चालू

१४	१९७/१	..	०.५०
१५	१९७/२	..	०.५०
१६	१९७/३	..	०.५०
१७	१९७/४	..	०.५०
१८	१९८/१	..	०.६०
१९	१९८/२-अ	..	०.२५
२०	१९८/२-ब	..	०.२५
२१	१९८/२-क	..	०.२५
२२	१९८/३-अ	..	०.६०
२३	१९९	..	१.२३
२४	२००/१	..	०.५८
२५	२००/२	..	०.५९
२६	२०१	..	०.९६
२७	२०२/१-अ	..	०.९३
२८	२०२/१-ब	..	०.४०
२९	२०२/२-अ	..	०.४९
३०	२०२/२	..	०.८१
३१	२०३	..	०.६४
३२	२१३/१/३-अ	..	०.८९
३३	२१३-अ	..	०.४६
३४	२१३/२	..	०.४३
एकूण		..	१८.९

आउटलेट क्रमांक : चारी २२, १ उजवा

१	१	..	०.६२
२	२	..	०.६४
३	३	..	१.३२
४	४	..	०.५३

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी २२, १ उजवा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खेडगाव खुर्द — चालू

५	५	..	०.५३
६	६	..	०.५३
७	७	..	०.२२
८	८	..	०.५८
९	९	..	०.८१
१०	२५/१	..	०.४१
११	२५/२	..	०.२१
१२	२५/३	..	०.२१
१३	२६/१	..	०.७२
१४	२६/२	..	०.७३
१५	२७/१	..	०.४०
१६	२७/२-अ	..	०.५६
१७	२७/२-ब	..	०.४०
१८	३१	..	०.९६
१९	३२	..	०.८९
एकूण		..	११.२७

आउटलेट क्रमांक : चारी २२, २ उजवा

१	१२	..	०.६३
२	१३	..	०.५६
३	१४	..	०.६४
४	१५	..	०.६४
५	१७/१	..	०.७४
६	१७/२	..	०.२२
७	१८	..	०.२४
८	१९/१	..	०.४५
९	१९/२	..	०.४४
१०	१००/१	..	०.४०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी २२, २ उजवा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खेडगाव खुर्द — चालू

११	१००/२	..	०.४१
१२	१०१	..	०.८३
१३	१०२	..	०.८०
१४	१०३	..	०.९३
१५	१०४	..	०.२९
१६	१०५	..	०.३२
१७	१०७	..	०.४६
१८	१०८/२	..	१.२१
एकूण		..	१०.२१

आउटलेट क्रमांक : चारी २२, १ डावा

१	१०	..	०.६०
२	११	..	०.७०
३	१७	..	०.५५
४	१८/१	..	०.२५
५	१८/२	..	०.८४
६	१८/२-अ	..	०.५५
७	१९/१	..	१.१९
८	१९/२	..	०.३५
९	२०/१	..	०.६१
१०	२०/२	..	०.६०
११	२१	..	०.६८
१२	२२	..	१.६१
१३	२३/१-अ	..	०.४२
१४	२३/२-अ	..	०.२५
१५	२८	..	०.८८
१६	२९	..	०.७०
१७	३४/१	..	१.८७

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी २२, १ डावा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खेडगाव खुर्द — चालू

१८	३६	..	४.४५
१९	३७/१	..	०.५०
२०	३७/२	..	०.४७
२१	३८/१-अ/१	..	०.४९
२२	३८/१-अ/२	..	०.२०
२३	३८/२-अ/२	..	०.८२
२४	३८/१-ब	..	०.६८
२५	३८/२-ब	..	०.२०
२६	३९/१	..	०.४५
२७	३९/२-अ	..	०.२५
२८	३९/२-ब	..	०.४०
२९	३९/३	..	०.४४
३०	३९/४	..	०.४२
३१	३९/५	..	०.८९
३२	४०/१/२-अ/२-ब/१	..	१.२०
३३	४०/२-ब/२	..	०.३१
३४	४१	..	०.३९
३५	४४	..	०.४०
३६	४५	..	०.३४
३७	५७/१/२	..	०.६३
३८	५८/१	..	२.८२
३९	५८/२	..	२.८२
एकूण		..	<u>३२.२२</u>

आउटलेट क्रमांक : चारी २२, २ डावा

१	८६	..	०.६३
२	८७/१	..	०.६७
३	८७/२	..	०.६४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी २२, २ डावा — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खेडगाव खुर्द — चालू

४	८८-अ	..	१.०३
५	८८-ब	..	०.६८
६	८९/१	..	०.३३
७	८९/२	..	०.३३
८	९०	..	०.५१
९	९१	..	०.५२
१०	९२	..	०.२२
११	९३	..	०.३७
१२	९४	..	०.३४
१३	९५/१-अ	..	०.२२
१४	९५/१-ब	..	१.००
१५	९५/२-ब	..	१.०२
१६	९५/२-अ+३-अ	..	०.४०
एकूण		..	<u>८.९१</u>

आउटलेट क्रमांक : चारी २२, टेल

१	६६/१	..	२.१५
२	६६/२	..	०.८०
३	६७	..	१.३४
४	६८	..	१.३४
५	६९	..	०.६२
६	७०	..	२.०६
७	८२/१	..	०.३७
८	८२/२	..	०.३८
९	८३/१	..	२.३२
१०	८३/२	..	२.३२
११	८४/१	..	१.५०
१२	८४/२	..	२.२८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : चारी २२, टेल — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खेडगाव खुर्द — चालू

१३	८५	..	०.६९
१४	१०९	..	०.८०
एकूण	..		१८.९७

आउटलेट क्रमांक : नाळ क्रमांक १६

१	४२	..	०.९६
२	४३/१	..	०.४७
३	४३/२-अ	..	०.२
४	४३/२-ब	..	०.२७
५	४६/१	..	०.४०
६	४६/२	..	०.४७
७	४८	..	१.२२
८	४९/१	..	०.४७
९	४९/२	..	०.४८
१०	४९/३	..	०.४८
११	४९/४	..	०.४८
१२	५०	..	०.८४
१३	५१/१	..	०.७१
१४	५२/१	..	०.३२
१५	५२/२	..	०.३२
१६	५२/३	..	०.३२
१७	५३	..	०.७७
१८	५४	..	०.७६
१९	५५/१	..	१.५३
२०	५५/२	..	०.७२
२१	५५/२-ब	..	०.८०
२२	५६	..	१.५९
२३	६०/१	..	०.३१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : नाळ क्रमांक १६ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खेडगाव खुर्द — चालू

२४	६०/२	..	०.३१
२५	६०/३	..	०.३१
२६	६१/१	..	०.७३
२७	६१/२-अ	..	०.३०
२८	६१/२-ब	..	०.४३
२९	६२/१	..	०.६३
३०	६२/२-अ	..	०.६५
३१	६२/२-ब	..	०.६६
३२	६४	..	०.२८
३३	६४/३	..	०.२९
३४	६३/३	..	०.२९
३५	६३/८	..	०.२८
३६	६३/१	..	०.३१
३७	६४/१	..	०.३०
३८	६५/१-अ	..	०.२७
३९	६५/२-अ	..	०.२९
४०	६३/२	..	०.२९
४१	६५/२-ब	..	०.२८
४२	६५/१-ब	..	०.२७
४३	६५/२-अ	..	०.२८
४४	६४/४	..	०.२९
४५	६३/९	..	०.२८
४६	६३/४	..	०.२९
४७	६३/५	..	०.२९
४८	६३/६	..	०.२९
४९	६३/७	..	०.२८
५०	६४/७	..	०.२८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : नाळ क्रमांक १६ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव खेडगाव खुर्द — चालू

५१	६३/१०	..	०.२८
५२	६३/११	..	०.२८
५३	६३/१२	..	०.२१
५४	६४/२	..	०.२९
५५	६५/१-ड	..	०.२७
५६	६५/२-ई	..	०.२८
५७	६४/५	..	०.२९
५८	६४/१०	..	०.२८
५९	६५/१-क	..	०.२८
६०	६४/६	..	०.२९
६१	६५/२-अ	..	०.२८
६२	६४/११	..	०.२७
६३	६५/२-अ	..	०.२७
६४	६५/२-ड	..	०.२८
६५	६४/९	..	०.२८
६६	६५/१-ब	..	०.२७
६७	६४/१२	..	०.२१
६८	६५/१-ड	..	०.२१
६९	७१	..	०.७१
७०	७२/१	..	०.७२
७१	७२/२	..	०.५६
७२	७२/३/१	..	०.२४
७३	७२/३/२	..	०.२०
७४	७२/१	..	०.७१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : नाळ क्रमांक १६ — चालू

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

गाव खेडगाव खुर्द — चालू

७५	७३	..	०.८९
७६	७४/१	..	०.५४
७७	७४/२	..	०.५४
७८	७४/३	..	०.५२
७९	७४/४	..	०.५६
८०	७५/३	..	०.४०
८१	७५/१	..	०.४१
८२	७५/२	..	०.४७
८३	७६	..	०.७५
८४	७७	..	०.५३
८५	७८/१	..	१.९१
८६	७८/२	..	२.००
८७	७८/३	..	२.००
८८	७९	..	०.४१
८९	७१	..	०.८७
९०	८०/१	..	०.२४
९१	८०/२	..	०.२४
९२	८०/३	..	०.२३
९३	८०/४	..	०.२३
एकूण			४६.०४
पाणीवापर संस्था एकूण ..			४४९.९२

संभाजी जगन्नाथ माने,

कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.

*Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.*

**(See Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)**

**(See Rule 3.00)**

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (१८)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the Notice board of the Office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA at Major Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

**Project Name** - Girna Major Project  
**Irrigation Sub-Division.** - Bhadgaon, district Jalgaon.  
**Section** - Irrigation Section, Kolgaon, taluka Bhadgaon, district Jalgaon.  
**Name of Water User Association** - Proposed Water User's Association, Shindi, taluka Bhadgaon, district Jalgaon.  
**Total Area of Water User Association.** - 449.92 Hectare

## Schedule

**District Jalgaon, taluka Erandol**

**Outlet No. : DY No. 19, O. R. 1**

**Canal : Jamada Left Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
village Shindi		
1	224	.. 1.68
2	223	.. 0.31
3	222/1	.. 0.30
4	222/2	.. 0.93
5	221/1	.. 0.77
6	221/2	.. 0.78
7	220	.. 0.38
8	219/1	.. 0.22
9	219/2	.. 1.42
10	216/1	.. 0.77
11	216/2	.. 0.76
12	217/2	.. 1.35
13	218/2	.. 1.32
14	187	.. 0.73
15	188	.. 0.60
16	189	.. 1.32
17	190/3	.. 0.39
18	190/1+2	.. 0.70
19	191/1	.. 0.61
20	191/2	.. 0.80
21	192/1	.. 1.44
22	192/2	.. 0.63
23	192/2/2	.. 0.80
24	193/1	.. 0.44
25	193/2	.. 0.43
26	166/2-C/2	.. 1.81



**Schedule – contd.**

**Outlet No. : DY No. 19, O. R. 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)
<b>village Shindi – contd.</b>		
27	166/2-B/1	0.60
28	174/1/2-A	1.27
29	174/2-B	0.26
30	175	0.24
31	176	0.24
32	177	0.24
33	178	0.84
34	179	0.38
35	180	0.47
<b>Total</b>	<b>..</b>	<b>26.23</b>

**Outlet No. : DY No. 19, O. R. 2**

1	170	0.58
2	171/1	0.32
3	171/2	0.31
4	172	1.13
5	173	1.01
6	181/1	0.32
7	181/2	0.80
8	182	0.63
9	183	0.34
10	184	0.35
11	185	0.48
12	186	0.42
13	195	0.51
14	196	0.46
15	197/1	0.54
16	197/2	0.55
17	198	1.34

**Schedule – contd.**

**Outlet No. : DY No. 19, O. R. 2 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)
<b>village Shindi – contd.</b>		
18	141/2	0.92
19	141/1-A	0.80
20	141-B	0.80
21	155/1/2	0.55
22	142	1.21
23	144	1.05
24	145	0.78
25	146	0.44
26	147	1.79
27	154	2.25
28	155/2	0.40
29	155/1/1	0.55
30	159/2	0.41
31	159/1/2/2	0.20
32	159/1/1	0.20
33	159/1/2/1-B	0.85
<b>Total</b>	<b>..</b>	<b>23.29</b>

**Outlet No. : DY No. 19 O. R. 3**

1	138/1	1.42
2	138/2	1.72
3	139	0.82
4	140	1.41
5	148	0.67
6	149	0.75
7	150/1	0.86
8	150/2	0.60
9	151/1	0.20
10	151/2	0.20

**Schedule – contd.****Outlet No. : DY No. 19 O. R. 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Shindi – contd.**

11	152/1	..	0.20
12	152/2	..	0.20
13	153	..	0.44
14	156	..	0.97
15	157/2-A	..	0.46
16	157/3	..	0.91
17	158	..	1.50
18	135/1	..	3.00
19	135/2	..	2.57
20	135/3	..	2.50
21	135/4	..	2.50
22	136	..	1.78
23	143	..	2.44

<b>Total</b>	..	<b>28.12</b>
--------------	----	--------------

**Outlet No. : DY No. 19, O. L. 1**

1	158	..	0.80
2	157	..	0.80
3	160/1	..	1.21
4	160/2	..	2.03
5	160/3-A	..	3.70
6	159/1/2/1-A	..	1.45
7	160/3-B	..	1.00

<b>Total</b>	..	<b>10.99</b>
--------------	----	--------------

**Outlet No. : DY No. 19, O. L. 2**

1	119	..	3.58
2	121	..	0.84
3	122	..	2.25

**Schedule – contd.****Outlet No. : DY No. 19, O. L. 2 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Shindi – contd.**

4	124	..	0.35
5	125	..	0.46
6	126	..	0.45
7	127	..	0.43
8	128	..	0.28
9	129	..	0.81
10	130	..	0.70
11	131	..	0.73
12	132/1-B	..	0.33
13	132/2	..	3.47
14	134	..	2.10

<b>Total</b>	..	<b>16.78</b>
--------------	----	--------------

**Outlet No. : DY No. 19, O. R. 3**

1	160/1	..	1.10
2	160/2	..	0.74
3	161	..	0.19
4	163	..	0.61
5	164/1	..	0.40
6	165/1	..	0.40
7	165/2	..	1.02
8	165/3	..	1.00
9	165/4	..	1.20
10	166/1	..	1.28
11	166/2-A	..	1.20
12	166/2-B	..	1.39
13	167/1	..	0.30
14	167/2	..	0.83
15	167/2-A	..	1.23

**Schedule – contd.**

**Outlet No. : DY No. 19, O. R. 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
<b>village Shindi – contd.</b>		
16	175	1.69
17	176/1-B	1.16
18	176/2/2-A	0.90
19	177/1-A	0.35
20	177/2	0.70
21	177/3	0.46
22	177/2-B	0.32
23	178	0.36
24	179	0.38
25	180/1	0.78
26	180/2	1.00
27	181	0.31
28	182	0.86
29	183	0.91
30	184	0.91
<b>Total</b>		<b>23.98</b>

**Outlet No. : DY No. 19, O. L. 4**

1	162/1+3-B	1.69
2	162/1-A	0.80
3	162/3-A	0.73
4	162/2	1.60
5	168/1	0.40
6	168/2	0.72
7	168/2-B	0.30
8	169	2.00
9	170	0.24
10	171	0.74
11	172	0.58

**Schedule – contd.**

**Outlet No. : DY No. 19, O. L. 4 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
<b>village Shindi – contd.</b>		
12	173	0.95
13	174/1	0.36
14	174/2	0.36
15	155/1+1-B	1.79
16	155/3-B	0.60
<b>Total</b>		<b>13.86</b>

**Outlet No. : DY No. : 19, O. R. 4**

1	130/1	0.40
2	130/2	1.47
3	132/1	0.60
4	132/2	0.92
5	133	1.04
6	134/1	0.78
7	134/2	0.17
8	135	1.35
9	136	1.43
10	137	0.30
11	138	1.17
12	139/1	0.20
13	139/2	0.54
14	140/1+2	1.48
15	140/3	0.68
16	141	1.75
17	142	1.35
18	144	3.15
19	145/1+2	0.93
20	145/2-A	1.22

**Schedule – contd.****Outlet No. : DY No. : 19, O. R. 4 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
<b>village Shindi – contd.</b>		
21	145/2-B ..	0.40
22	146 ..	0.75
	<b>Total</b> ..	<b>22.08</b>
<b>Outlet No. : DY No. : 19, Tail</b>		
1	118 ..	3.24
2	119 ..	1.87
3	120 ..	1.14
4	121/1 ..	0.51
5	121/2 ..	0.50
6	122/123/124 ..	1.16
7	125 ..	0.37
8	126/1-B/1 ..	0.50
9	126/2/1-A ..	0.60
10	126/1-B/2 ..	0.40
11	127/1 ..	1.00
12	127/2-A ..	0.93
13	127/2-B ..	0.87
14	128 ..	0.80
15	129 ..	0.60
16	147 ..	1.79
17	149 ..	0.88
18	150/2-A ..	0.53
19	150/2-B ..	0.80
20	150/2-C ..	0.79
21	150/2-D ..	0.79
22	151/2 ..	1.38
23	151/1-A+2-B/1 ..	1.38
24	153 ..	0.48

**Schedule – contd.****Outlet No. : DY No. : 19, Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
<b>village Shindi – contd.</b>		
25	154/1 ..	1.12
26	154/2 ..	0.30
27	156 ..	0.39
28	157/1-A+2 ..	1.31
29	157/2 ..	0.75
30	158 ..	0.48
31	119 ..	0.39
	<b>Total</b> ..	<b>28.05</b>
<b>Outlet No. : DO No. 12</b>		
1	115 ..	1.09
2	118/1 ..	1.97
3	118/2 ..	1.61
4	118/3 ..	1.76
5	118/4 ..	1.61
6	117 ..	4.36
7	116/1 ..	0.82
8	116/2 ..	0.98
9	116/2/1 ..	0.35
10	116/3 ..	0.98
11	116/4 ..	0.95
12	116/5 ..	1.94
13	110 ..	0.33
14	113/1 ..	0.45
15	113/2 ..	0.20
16	114 ..	0.28
17	108/1 ..	0.47
18	108/2 ..	0.47
19	109 ..	0.36

**Schedule – contd.**

**Outlet No. : DO No. 12 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Shindi – contd.**

20	111/1-A	..	0.31
21	111/1-B	..	0.30
22	111/2/1	..	0.43
23	111/2/2	..	0.30
24	112	..	0.74
25	112/1	..	0.43
26	227	..	0.51
<b>Total</b>			<b>24.00</b>

**Outlet No. : DY No. : 20, O. R. 1**

1	106/1	..	0.32
2	106/2	..	0.33
3	105/1	..	1.14
4	105/2	..	1.13
5	104/1-B/1	..	0.59
6	104/2/1	..	0.81
7	104/2/2	..	0.81
8	104/1-B/2	..	0.31
9	104/1-A	..	0.80
10	237	..	0.66
11	238	..	0.16
12	239	..	1.65
13	240	..	0.84
14	241	..	0.84
<b>Total</b>			<b>10.39</b>

**Outlet No. : DY No. 20, O. R. 2**

1	93/1	..	0.39
2	93/2	..	0.79
3	94	..	1.01

**Schedule – contd.**

**Outlet No. : DY No. 20, O. R. 2 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Shindi – contd.**

4	95/1	..	0.78
5	95/2	..	1.74
6	96/1	..	0.68
7	96/2	..	0.67
8	97	..	0.40
9	100/1	..	0.80
10	100/2-A	..	0.60
11	100/2-B	..	0.78
12	101	..	1.04
13	102	..	0.49
14	103	..	1.32
<b>Total</b>			<b>11.49</b>

**Outlet No. : DY No. : 20, O. L. 1**

1	242/2-B/2	..	0.43
2	49	..	0.40
<b>Total</b>			<b>0.83</b>

**Outlet No. : DY No. : 20, O. L. 2**

1	39	..	0.83
2	40	..	0.25
3	42	..	0.55
4	43	..	0.29
5	46	..	1.53
<b>Total</b>			<b>3.45</b>

**Outlet No. : DY No. : 20, O. R. 3**

1	85	..	0.25
2	86	..	0.36
3	87/1-A	..	0.40

**Schedule – contd.****Outlet No. : DY No. : 20, O. R. 3 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)
<b>village Shindi – contd.</b>		
4	87/1/B ..	0.40
5	87/2 ..	0.53
6	88 ..	0.92
7	89 ..	0.34
8	90 ..	0.45
9	91/1-A ..	0.56
10	91/1-B ..	0.35
11	91/2 ..	0.56
12	92 ..	0.88
13	44 ..	0.35
14	45 ..	0.17
15	47 ..	0.11
16	48 ..	0.41
17	49 ..	0.40
18	50 ..	0.77
19	51 ..	1.22
20	52 ..	0.12
21	53 ..	0.24
22	54 ..	0.44
23	55/1 ..	0.33
24	55/2 ..	0.33
25	56/1 ..	0.48
26	56/2 ..	0.47
27	57 ..	0.93
28	58/1 ..	0.73
29	58/2 ..	0.44
30	58/2-B ..	0.30
<b>Total</b>	<b>..</b>	<b>14.24</b>

**Schedule – contd.****Outlet No. : DY No. : 20, Tail**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)
<b>village Shindi – contd.</b>		
1	26/1 ..	0.50
2	26/2 ..	0.80
3	27 ..	0.27
4	28 ..	0.21
5	29 ..	0.23
6	30/1 ..	0.46
7	30/2 ..	0.23
8	31 ..	0.90
9	32 ..	0.62
10	33 ..	0.48
11	34/1 ..	1.41
12	34/2 ..	1.21
13	35 ..	0.85
14	36 ..	0.50
15	37 ..	0.35
16	71 ..	0.23
17	70 ..	0.20
18	69 ..	0.42
19	68 ..	0.08
20	67 ..	0.52
21	66 ..	0.77
22	65 ..	0.18
23	64 ..	0.19
24	63 ..	0.18
25	62 ..	0.22
26	61/1 ..	0.36
27	61/2/1 ..	0.60
28	61/2/2 ..	0.62

**Schedule – contd.**

**Outlet No. : DY No. : 20, Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)
<b>village Shindi – contd.</b>		
29	60	0.16
30	72/1-B/1	0.45
31	72/1-A	0.21
32	72/1-B/2	0.37
33	72/2	0.51
34	73/1	0.80
35	73/2	0.51
36	74/1	1.58
37	74/2	0.71
38	75	0.37
39	76	0.41
40	77	0.18
41	78	0.28
42	79	0.74
43	80	0.19
44	81	0.26
<b>Total</b>		<b>21.32</b>

**Outlet No. : DO No. 14**

1	1	0.31
2	2	0.11
3	3	0.09
4	4	0.11
5	5	0.61
6	6	0.61
7	7	0.20
8	8	0.70
9	9	0.19
10	10	0.14

**Schedule – contd.**

**Outlet No. : DO No. 14 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)
<b>village Shindi – contd.</b>		
11	11	0.10
12	12	0.08
13	13	0.14
14	14	0.24
15	15	0.33
16	16	0.08
17	17	0.07
18	18	0.07
19	19	0.10
20	20	0.10
21	21	0.12
22	22	0.10
23	23	7.08
24	24/1	0.67
25	24/2	0.66
26	25/1	2.74
27	25/2	2.30
<b>Total</b>		<b>18.05</b>

**Outlet No. : DY No. : 21, O. L. 1**

**village Khedgaon Kh.**

1	212	1.08
2	214/1	0.48
3	214/2	0.48
<b>Total</b>		<b>2.04</b>

**Outlet No. : DY No. : 21, O. R. 1**

1	191/1	0.42
2	205/1+2	1.26
3	206/1+2	0.97

**Schedule – contd.****Outlet No. : DY No. : 21, O. R. 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Khedgaon Kh. – contd.**

4	207/1	..	0.50
5	207/2	..	0.22
6	208	..	0.43
7	209	..	0.41
<b>Total</b>			<b>4.21</b>

**Outlet No. : DY No. : 21, Tail**

1	192/1B	..	1.00
2	192/1-A/1	..	0.47
3	192/1-A/2	..	0.47
4	192/2	..	0.35
5	193	..	0.50
6	194	..	0.46
7	195	..	1.40
8	196/1	..	0.32
9	196/2	..	0.31
10	196/3	..	0.31
11	196/4	..	0.32
12	196/5	..	0.32
13	196/6	..	0.31
14	197/1	..	0.50
15	197/2	..	0.50
16	197/3	..	0.50
17	197/4	..	0.50
18	198/1	..	0.60
19	198/2-A	..	0.25
20	198/2-B	..	0.25
21	198/2-C	..	0.25
22	198/3-A	..	0.60

**Schedule – contd.****Outlet No. : DY No. : 21, Tail – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Khedgaon Kh. – contd.**

23	199	..	1.23
24	200/1	..	0.58
25	200/2	..	0.59
26	201	..	0.96
27	202/1-A	..	0.93
28	202/1-B	..	0.40
29	202/2-A	..	0.49
30	202/2	..	0.81
31	203	..	0.64
32	213/1/3-A	..	0.89
33	213-A	..	0.46
34	213/2	..	0.43
<b>Total</b>			<b>18.90</b>

**Outlet No. : DY No. : 22, O. R. 1**

1	1	..	0.62
2	2	..	0.64
3	3	..	1.32
4	4	..	0.53
5	5	..	0.53
6	6	..	0.53
7	7	..	0.22
8	8	..	0.58
9	9	..	0.81
10	25/1	..	0.41
11	25/2	..	0.21
12	25/3	..	0.21
13	26/1	..	0.72
14	26/2	..	0.73



**Schedule – contd.**

**Outlet No. : DY No. : 22, O. R. 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Khedgaon Kh. – contd.**

15	27/1	..	0.40
16	27/2-A	..	0.56
17	27/2-B	..	0.40
18	31	..	0.96
19	32	..	0.89
<b>Total</b>			<b>11.27</b>

**Outlet No. : DY No. : 22, O. R. 2**

1	12	..	0.63
2	13	..	0.56
3	14	..	0.64
4	15	..	0.64
5	97/1	..	0.74
6	97/2	..	0.22
7	98	..	0.24
8	99/1	..	0.45
9	99/2	..	0.44
10	100/1	..	0.40
11	100/2	..	0.41
12	101	..	0.83
13	102	..	0.80
14	103	..	0.93
15	104	..	0.29
16	105	..	0.32
17	107	..	0.46
18	108/2	..	1.21
<b>Total</b>			<b>10.21</b>

**Schedule – contd.**

**Outlet No. : DY No. : 22, O. L. 1**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Khedgaon Kh. – contd.**

1	10	..	0.60
2	11	..	0.70
3	17	..	0.55
4	18/1	..	0.25
5	18/2	..	0.84
6	18/2-A	..	0.55
7	19/1	..	1.19
8	19/2	..	0.35
9	20/1	..	0.61
10	20/2	..	0.60
11	21	..	0.68
12	22	..	1.61
13	23/1-A	..	0.42
14	23/2-A	..	0.25
15	28	..	0.88
16	29	..	0.70
17	34/1	..	1.87
18	36	..	4.45
19	37/1	..	0.50
20	37/2	..	0.47
21	38/1-A/1	..	0.49
22	38/1-A/2	..	0.20
23	38/2-A/2	..	0.82
24	38/1-B	..	0.68
25	38/2-B	..	0.20
26	39/1	..	0.45
27	39/2-A	..	0.25
28	39/2-A	..	0.40
29	39/3	..	0.44

**Schedule – contd.****Outlet No. : DY No. : 22, O. L. 1 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Khedgaon Kh. – contd.**

30	39/4	..	0.42
31	39/5	..	0.89
32	40/1/2-A/2-B/1	..	1.20
33	40/2-B/2	..	0.31
34	41	..	0.39
35	44	..	0.40
36	45	..	0.34
37	57/1/2	..	0.63
38	58/1	..	2.82
39	58/2	..	2.82

<b>Total</b>	..	<b>32.22</b>
--------------	----	--------------

**Outlet No. : DY No. : 22, O. L. 2**

1	86	..	0.63
2	87/1	..	0.67
3	87/2	..	0.64
4	88-A	..	1.03
5	88/B	..	0.68
6	89/1	..	0.33
7	89/2	..	0.33
8	90	..	0.51
9	91	..	0.52
10	92	..	0.22
11	93	..	0.37
12	94	..	0.34
13	95/1-A	..	0.22
14	95/1-B	..	1.00
15	95/2-B	..	1.02
16	95/2-A+3-A	..	0.40

<b>Total</b>	..	<b>8.91</b>
--------------	----	-------------

**Schedule – contd.****Outlet No. : DY No. : 22, Tail**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Khedgaon Kh. – contd.**

1	66/1	..	2.15
2	66/2	..	0.80
3	67	..	1.34
4	68	..	1.34
5	69	..	0.62
6	70	..	2.06
7	82/1	..	0.37
8	82/2	..	0.38
9	83/1	..	2.32
10	83/2	..	2.32
11	84/1	..	1.50
12	84/2	..	2.28
13	85	..	0.69
14	109	..	0.80

<b>Total</b>	..	<b>18.97</b>
--------------	----	--------------

**Outlet No. : DY No. : 16**

1	42	..	0.96
2	43/1	..	0.47
3	43/2-A	..	0.20
4	43/2-B	..	0.27
5	46/1	..	0.40
6	46/2	..	0.47
7	48	..	1.22
8	49/1	..	0.47
9	49/2	..	0.48
10	49/3	..	0.48

**Schedule – contd.**

**Outlet No. : DO No. 16 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Khedgaon Kh. – contd.**

11	49/4	..	0.48
12	50	..	0.84
13	51/1	..	0.71
14	52/1	..	0.32
15	52/2	..	0.32
16	52/3	..	0.32
17	53	..	0.77
18	54	..	0.76
19	55/1	..	1.53
20	55/2	..	0.72
21	55/2-B	..	0.80
22	56	..	1.59
23	60/1	..	0.31
24	60/2	..	0.31
25	60/3	..	0.31
26	61/1	..	0.73
27	61/2-A	..	0.30
28	61/2-B	..	0.43
29	62/1	..	0.63
30	62/2-A	..	0.65
31	62/2-B	..	0.66
32	64	..	0.28
33	64/3	..	0.29
34	63/3	..	0.29
35	63/8	..	0.28
36	63/1	..	0.31

**Schedule – contd.**

**Outlet No. : DO No. 16 – contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Khedgaon Kh. – contd.**

37	64/1	..	0.30
38	65/1/A	..	0.27
39	65/2-A	..	0.29
40	63/2	..	0.29
41	65/2-B	..	0.28
42	65/1-B	..	0.27
43	65/2-A	..	0.28
44	64/4	..	0.29
45	63/9	..	0.28
46	63/4	..	0.29
47	63/5	..	0.29
48	63/6	..	0.29
49	63/7	..	0.28
50	64/7	..	0.28
51	63/10	..	0.28
52	63/11	..	0.28
53	63/12	..	0.21
54	64/2	..	0.29
55	65/1-D	..	0.27
56	65/2-E	..	0.28
57	64/5	..	0.29
58	64/10	..	0.28
59	65/1-C	..	0.28
60	64/6	..	0.29
61	65/2-A	..	0.28
62	64/11	..	0.27

**Schedule – contd.****Outlet No. : DO No. 16**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Khedgaon Kh. – contd.**

63	65/2-A	..	0.27
64	65/2-D	..	0.28
65	64/9	..	0.28
66	65/1-B	..	0.27
67	64/12	..	0.21
68	65/1-D	..	0.21
69	71	..	0.71
70	72/1	..	0.72
71	72/2	..	0.56
72	72/3/1	..	0.24
73	72/3/2	..	0.20
74	72/1	..	0.71
75	73	..	0.89
76	74/1	..	0.54
77	74/2	..	0.54
78	74/3	..	0.52
79	74/4	..	0.56
80	75/3	..	0.40
81	75/1	..	0.41
82	75/2	..	0.47
83	76	..	0.75
84	77	..	0.53
85	78/1	..	1.91
86	78/2	..	2.00
87	78/3	..	2.00
88	79	..	0.41
89	71	..	0.87
90	80/1	..	0.24

**Schedule – contd.****Outlet No. : DO No. 16**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Khedgaon Kh. – contd.**

91	80/2	..	0.24
92	80/3	..	0.23
93	80/4	..	0.23
<b>Total</b>			<b>46.04</b>
<b>Total of Water Users</b>			<b>449.92</b>

**Association****SAMBHAJI JAGANNATH MANE,**

Executive Engineer,

Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (१९)/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे पुढील मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करीत आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटदाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

**सिंचन प्रकल्पाचे नाव** - गिरणा मोठा प्रकल्प

**उपविभागाचे नाव** - पाटबंधारे उपविभाग धरणगाव, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव.

**सिंचन शाखा** - सिंचन पाटशाखा, साळवा, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव.

**नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव.** - प्रस्तावित पाणीवापर संस्था, बाभळे बु., तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र.** - ३६२.३२ हेक्टर

### अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका भडगाव

कालवा : निम्न गिरणा कालवा, मायनर ३

आउटलेट क्रमांक : १ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
गाव बाभळे बु.		
१	१०९/१	१.१५
२	१०९/२	१.१७
३	११५	४.७१
४	११४/१	०.३९
५	११४/२	०.७८
६	११४/३	०.८१
७	११४/४	०.७९
८	११४/५	०.७९
९	११३/१	१.०६
१०	११३/२	१.०६
११	१२४/१	२.३९
१२	१२४/२	२.४०

### अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : १ डावा

कालवा : निम्न गिरणा कालवा मायनर ३

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)
गाव बाभळे बु. — चालू		
१३	११२/१	०.७६
१४	११२/२	१.५१
एकूण		१९.७७

आउटलेट क्रमांक : १ उजवा

१	११२/१	०.७६
२	११२/२	१.५१
३	१२१	२.४६
४	१२२	३.२४
५	१२३	१.२१
६	१२४/१	२.३९
७	१२४/२	२.४०
८	१२९	१.३१
९	१२८	१.२६
१०	१३०/१	१.२०
११	१३०/२	१.७७
१२	१३०/३	१.७८
१३	१३१	०.६२
१४	१३२/१	०.६१
१५	१३२/२-अ	१.७०
१६	१३२/२-ब	०.४९
१७	१३४/१	०.९१
१८	१३४/२	१.२०
१९	१३३/१	०.७४
२०	१३३/२	०.३०
२१	१३३/३	०.४५
एकूण		२८.३१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : १ उजवा

कालवा : निम्न गिरणा कालवा मायनर ३

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव बाभळे बु. — चालू

१	११७/१	..	०.९७
२	११७/२	..	०.४६
३	११७/३	..	०.४६
४	११७/४	..	०.४६
५	११७/५	..	०.४६
६	११८/१	..	०.३५
७	११८/२	..	१.४५
८	११६/१	..	०.८८
९	११६/२	..	०.८७
१०	११९/१-अ	..	०.९२
११	११९/१-ब	..	०.९७
१२	११९/२-अ	..	०.८०
१३	११९/२-ब	..	१.३०
१४	१२०/१	..	०.९७
१५	१२०/२-अ/१	..	०.२२
१६	१२०/२-अ/२	..	१.०७
१७	१२०/२-क	..	१.२८
१८	१२०/२-ड	..	१.२८
१९	१२०/२-ब	..	१.२८
एकूण		..	<u>१६.४५</u>

आउटलेट क्रमांक : टेल

गाव गंगापुरी बु.

१	१०३	..	१.४१
२	१०४	..	१.२७
३	१०२	..	१.२४
४	९६/१-अ	..	४.१४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : टेल

कालवा : निम्न गिरणा कालवा मायनर ३

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव गंगापुरी बु. — चालू

५	९६/१-ब/१	..	१.३७
६	९६/१-ब/२	..	०.६९
७	९६/२-अ/१	..	०.६०
८	९६/२-अ/२-ब/१	..	१.७७
९	९६/२-अ/२-ब/२	..	१.७७
१०	९६/२-ब/१	..	१.३७
११	९६/२-ब/२	..	०.६९
१२	१०१/१	..	०.६०
१३	१०१/२	..	०.६०
१४	१०१/३-अ	..	१.१४
१५	१०१/३-ब	..	१.२१
१६	१००/१	..	०.६५
१७	१००/२	..	०.६४
१८	१०५/१	..	१.९९
१९	१०५/२	..	१.९८
२०	१०६/१	..	०.८५
२१	१०६/२-अ	..	०.४४
२२	१०६/२-ब	..	०.४०
२३	१०७/१	..	०.८६
२४	१०७/२	..	०.८६
२५	१०८	..	१.४५
२६	९९	..	१.२५
२७	९८	..	१.५६
२८	५७	..	०.९०
२९	११०	..	१.२८
३०	१०९/१	..	२.७२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : टेल

कालवा : निम्न गिरणा कालवा मायनर ३

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव गंगापुरी बु. — चालू

३१	१०९/२	..	२.७३
३२	१४९	..	०.२४
३३	१११	..	१.०७
३४	२४८	..	०.०४
३५	२४७/१	..	०.३३
३६	२४७/२	..	०.३३
३७	२५०/१	..	०.३१
३८	२५०/२	..	०.४१
३९	२५०/३	..	०.२०
४०	२५१	..	०.०७
४१	२५२/१	..	०.७५
४२	२५२/२	..	०.३०
४३	७५/१	..	०.६०
४४	७५/२	..	०.२०
४५	७५/३	..	०.७७
४६	७२/१	..	१.०७
४७	७२/२	..	०.३९
४८	७३	..	०.४०
४९	७४/१	..	१.६६
५०	७४/२	..	०.९०
५१	७३	..	०.४०
५२	१२३/१	..	१.२९
५३	१२३/२	..	१.००
५४	१२२/१	..	१.००
५५	१२२/२	..	१.००
५६	१२१/१	..	१.७२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : टेल

कालवा : निम्न गिरणा कालवा मायनर ३

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव गंगापुरी बु. — चालू

५७	१२१/२	..	१.८३
५८	१२०	..	२.५१
५९	११९/१	..	२.२१
६०	११९/२-अ	..	१.४०
६१	११९/२-ब	..	०.८१
६२	११८	..	१.४५
६३	११७/१	..	०.८१
६४	११७/२	..	०.९९
६५	११६	..	०.०३
६६	११५/१	..	०.४०
६७	११५/२-अ	..	०.४०
६८	११५/२-ब/१	..	०.४०
६९	११५/२-ब/२	..	०.५४
७०	११४/१-अ/१	..	०.८२
७१	११४/१-अ/२	..	०.८२
७२	११४/१-ब	..	०.८२
७३	११४/२-अ	..	१.२४
७४	११४/२-ब	..	१.२३
७५	११३/१	..	०.६५
७६	११३/२/१	..	०.८३
७७	११३/२/२	..	०.८३
७८	११३/२/३	..	०.८३
७९	११२/१-अ	..	१.२२
८०	११२/१-ब	..	१.२२
८१	११२/२-अ	..	१.२२
८२	११२/२-ब	..	१.२१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : टेल

कालवा : निम्न गिरणा कालवा मायनर ३

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव गंगापुरी बु. — चालू

८३	२३६	..	१.१०
८४	२३७/१	..	०.८०
८५	२३७/२	..	१.२६
८६	२३५/१	..	०.५९
८७	२३५/२	..	०.५९
८८	२४५/१	..	०.२८
८९	२४५/२	..	१.११
९०	२४६/१	..	०.२१
९१	२४६/२	..	०.२७
९२	२४६/३	..	०.३४
९३	२४२	..	१.१३
९४	२४३/१	..	०.६२
९५	२४३/२	..	०.६३
९६	२४४	..	०.६९
९७	२५५	..	०.६२
९८	२५६	..	०.४२
९९	२५७	..	०.४९
१००	२५८/१	..	०.८७
१०१	२५८/२	..	०.८५
१०२	२५३/१	..	०.१५
१०३	२५३/२	..	०.१२
१०४	२५४	..	०.१५
१०५	२४१	..	०.०५
एकूण		..	९६.९४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डा. औ २

कालवा : निम्न गिरणा कालवा ब्रॅच २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव बाभळे बु.

१	२	..	३.७६
२	५/१	..	२.१०
३	५/२	..	०.८०
४	६	..	१.३३
५	८/१	..	०.५५
६	८/२	..	०.५५
७	८/३	..	०.८४
८	१२/१	..	०.४०
९	१२/२	..	०.४०
१०	१२/३	..	०.४५
११	९/१	..	०.४०
१२	९/२-अ	..	०.६१
१३	९/२-अ/१-ब	..	०.७७
१४	९/२-अ/१-ब	..	०.८६
१५	९/२-ब/२-अ	..	०.२०
१६	९/२-ब/२-ब	..	०.४०
१७	१०/१	..	०.६४
१८	१०/२	..	०.६४
१९	१०/३	..	०.६६
२०	७/१	..	१.५४
२१	७/२-अ	..	१.२४
२२	७/२-ब	..	१.२६
२३	१४३/१	..	०.४२
२४	१४३/२	..	२.५६
२५	१५८	..	०.७०
२६	१४५	..	०.६५



अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डा. औ २

कालवा : निम्न गिरणा कालवा ब्रॅच २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव बाभळे बु. — चालू

२७	१४४	..	०.४०
२८	१४६/१-अ	..	०.६१
२९	१४६/१-ब	..	०.४२
३०	१४६/२	..	०.८०
३१	१२३	..	१.२१
३२	११३/१	..	१.०६
३३	११३/२	..	१.०६
३४	१४७	..	१.४२
३५	१४२/१-अ	..	१.२०
३६	१४२/१-क/२-ब/१-अ	..	०.६०
३७	१४२/१-ब/१	..	०.९२
३८	१४२/१-ब/२-अ	..	०.७२
३९	१४२/१-ब/२-ब/१-ब	..	०.५२
४०	१४२/१-ब/२-ब/२	..	०.६०
४१	१४२/२-ब	..	०.३८
४२	१४२/२-ब	..	०.५०
४३	१४१/१	..	०.७८
४४	१४१/२	..	०.७७
४५	१४/१	..	१.०७
४६	१४/२	..	०.७८
४७	१३२/१	..	०.६१
४८	१३२/२-अ	..	१.७०
४९	१३२/२-ब	..	०.४९
५०	१३३/१	..	०.७४
५१	१३३/२	..	०.३०
५२	१३३/३	..	०.४५

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डा. औ २

कालवा : निम्न गिरणा कालवा ब्रॅच २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव बाभळे बु. — चालू

५३	१३१	..	०.६२
५४	१२५/१	..	०.८८
५५	१२५/२	..	०.८८
५६	१२८	..	१.२६
५७	१३४/१	..	०.९१
५८	१३४/२	..	१.२०
५९	१३९/१	..	१.११
६०	१३९/२	..	०.३०
६१	१४८/१	..	२.०५
६२	१४८/२	..	२.१७
६३	१५०	..	१.२७
६४	१५१/१	..	०.२६
६५	१५१/२	..	०.५०
६६	१५२/१	..	१.५५
६७	१५२/२-अ	..	०.७७
६८	१५२/२-ब	..	०.७८
६९	१३८/१	..	०.६५
७०	१३८/२	..	०.६५
७१	१३८/३	..	०.४८
७२	१३८/४	..	०.४८
७३	१३८/५	..	०.४८
७४	१३७/१	..	०.६५
७५	१३७/२	..	१.०६
७६	१३६	..	०.६७
७७	१३५	..	१.२८
७८	१२६/१	..	०.८६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डा. औ २

कालवा : निम्न गिरणा कालवा ब्रॅच २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव बाभळे बु. — चालू

७९	१२६/२	..	०.८६
८०	१२७/१	..	१.११
८१	१२७/२	..	०.६०
८२	९१/१-अ/२	..	१.०८
८३	९१/१-ब/१	..	१.३५
८४	९१/१-ब/२	..	१.३५
८५	९१/२-अ/१	..	०.९०
८६	९१/२-अ/२/१-ब	..	०.७५
८७	९१/२-अ/२-अ	..	१.४९
८८	९१/२-अ/२-ब	..	१.०८
८९	९१/२-अ/२-ब/१-अ/१-ब	..	०.७८
९०	९१/२-अ/२-ब/१-अ/१-ब/१..	..	०.४८
९१	९१/२-अ/२-ब/१-अ/१-ब/२..	..	०.४७
९२	९१/२-अ/२-ब/१-अ/२	..	०.७५
९३	९१/२-अ/२-ब/२	..	०.६१
९४	९१/२-ब	..	०.८३
९५	७१/१-अ/१	..	१.५६
९६	७१/१-अ/२	..	१.५६
९७	७१/१-क	..	१.४०
९८	७१/१-ब/१-अ	..	०.४०
९९	७१/१-ब/१-ब	..	०.८०
१००	७१/१-ब/२	..	१.२०
१०१	७१/२	..	७.३४
१०२	१०९/१	..	१.१५

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डा. औ २

कालवा : निम्न गिरणा कालवा ब्रॅच २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव बाभळे बु. — चालू

१०३	१०९/२	..	१.१७
१०४	११५	..	४.७१
१०५	११४/१	..	०.३९
१०६	११४/२	..	०.७८
१०७	११४/३	..	०.८०
१०८	११४/४	..	०.७८
१०९	११४/५	..	०.७८
११०	११३/१	..	१.०६
१११	११३/२	..	१.०६
११२	११६/१	..	०.८८
११३	११६/२	..	०.८७
११४	१२३	..	१.२१
११५	१२२	..	३.२४
११६	१२४/१	..	२.३९
११७	१२४/२	..	२.४०
११८	१२५/१	..	०.८८
११९	१२५/२	..	०.८८
१२०	१२६/१	..	०.८६
१२१	१२६/२	..	०.८६
१२२	१२७/१	..	१.११
१२३	१२७/२	..	०.६०
१२४	१२९	..	१.३१
१२५	१३०/१	..	१.२०
१२६	१३०/२	..	१.७७
१२७	१३०/३	..	१.७८
१२८	१३१	..	०.६२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डा. औ २

कालवा : निम्न गिरणा कालवा ब्रॅच २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव बाभळे बु. — चालू

१२९	१३२/१	..	०.६२
१३०	१३२/२-अ	..	१.७०
१३१	१३२/२-ब	..	०.४९
१३२	१३३/१	..	०.७४
१३३	१३३/२	..	०.३०
१३४	१३३/३	..	०.४५
१३५	१३४/१	..	०.९१
१३६	१३४/२	..	१.२०
१३७	१३५	..	१.२८
१३८	१३६	..	०.६७
१३९	१३७/१	..	०.६५
१४०	१३७/२	..	१.०६
१४१	१३८/१	..	०.६५
१४२	१३८/२	..	०.६५
१४३	१३८/३	..	०.४८
१४४	१३८/४	..	०.४८
१४५	१३८/५	..	०.४८
एकूण	..		<u>१४५.७१</u>

आउटलेट क्रमांक : डा. औ ३

गाव गंगापुरी बु.

१	१४०/१	..	१.५८
२	१४०/२	..	२.०१
३	१४१/१	..	१.१७
४	१४१/२	..	१.२०
५	१४१/३	..	१.१७
६	१४१/४	..	१.१७

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डा. औ ३

कालवा : निम्न गिरणा कालवा ब्रॅच २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव गंगापुरी बु. — चालू

७	१३९/१	..	०.८९
८	१३९/२	..	०.८९
९	१३९/३	..	०.९०
१०	१३९/४	..	०.८९
११	१६९	..	०.०३
१२	१६७	..	०.६५
१३	१६८	..	०.६९
१४	१७५	..	०.२५
१५	१७४	..	०.२५
१६	१७०	..	०.५०
१७	२२१	..	०.९३
१८	२३५/१	..	०.५९
१९	२३५/२	..	०.५९
२०	२३६	..	१.१०
२१	२३७/१	..	०.८०
२२	२३७/२	..	१.२६
२३	२३८/१	..	०.७८
२४	२३८/२	..	०.७९
२५	२४२	..	१.१३
२६	२४३/१	..	०.६२
२७	२४३/२	..	०.६३
२८	२४४	..	०.६९
२९	२५५	..	०.६२
३०	२५६	..	०.४२
३१	२५७	..	०.४९
३२	२५८/१	..	०.८७

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डा. औ ३

कालवा : निम्न गिरणा कालवा ब्रॅच २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव गंगापुरी बु. — चालू

३३	२५८/२	..	०.८५
३४	२६०/१	..	०.५३
३५	२६०/२	..	०.५३
३६	३/१	..	१.३०
३७	३/२-अ	..	१.३०
३८	३/२-ब	..	१.३०
३९	३/३	..	१.३४
४०	४/१	..	१.१९
४१	४/२	..	१.१९
४२	५	..	०.५३
४३	६/१	..	०.९१
४४	६/२-अ/१	..	०.९०
४५	६/२-अ/२	..	०.९०
४६	६/२-ब	..	१.२८
४७	२९	..	१.३५
४८	२३०	..	०.६४
४९	२३१/१	..	०.६१
५०	२३१/२	..	०.६१
५१	२३४/१	..	०.५२
५२	२३४/२-अ	..	२.०१
५३	२३४/२-क	..	२.००
५४	२३४/२-ब/१	..	१.००
५५	२३४/२-ब/२	..	०.९६
५६	२३४/२-ब/३	..	१.००
५७	२१९/१-अ	..	०.३०
५८	२१९/१-ब	..	०.३१

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डा. औ ३

कालवा : निम्न गिरणा कालवा ब्रॅच २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव गंगापुरी बु. — चालू

५९	२१९/२	..	०.६२
६०	२१७	..	०.६२
६१	२१८	..	०.६५
६२	१७३	..	०.२३
६३	१७२	..	०.१९
६४	२२२/१	..	०.५६
६५	२२२/२	..	०.२७
६६	२२३	..	०.०९
एकूण			५५.१४
पाणीवापर संस्था एकूण			३६२.३२

संभाजी जगन्नाथ माने,

कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.

*Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.*

**(See. Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)**

**(See. Rule 3.00)**

क्रमांक गिपावि/सिचन-६१५८ (१९)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the Notice board of the Office of

concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public place.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA at Major Level affected by this Notification or part thereof, may file an Appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within fifteen days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Project Name** - Girna Major Project  
**Irrigation Sub-Division.** - Dharangaon, district Jalgaon.  
**Irrigation Section** - Irrigation Section, Salva, taluka Dharangaon, district Jalgaon.  
**Name of Water User's Association** - Proposed Water User's Association, Babhale Bk., taluka Dharangaon, district Jalgaon.  
**Total Area of Water User Association.** - 362.32 Hectare

**Schedule**

**district Jalgaon, taluka Dharangaon**

**Outlet No. : OL 1**

**Canal : Lower Girna Canal Minor 3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H. A. (C.C.A.)

**village Babhale Bk.**

1	109/1	..	1.15
2	109/2	..	1.17
3	115	..	4.71
4	114/1	..	0.39

**Schedule – contd.**

**Outlet No. : OL 1**

**Canal : Lower Girna Canal Minor 3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H. A. (C.C.A.)

**village Babhale Bk. – contd.**

5	114/2	..	0.78
6	114/3	..	0.81
7	114/4	..	0.79
8	114/5	..	0.79
9	113/1	..	1.06
10	113/2	..	1.06
11	124/1	..	2.39
12	124/2	..	2.40
13	112/1	..	0.76
14	112/2	..	1.51
<b>Total</b>			<b>19.77</b>

**Outlet No. : OR 1**

1	112/1	..	0.76
2	112/2	..	1.51
3	121	..	2.46
4	122	..	3.24
5	123	..	1.21
6	124/1	..	2.39
7	124/2	..	2.40
8	129	..	1.31
9	128	..	1.26
10	130/1	..	1.20
11	130/2	..	1.77
12	130/3	..	1.78
13	131	..	0.62
14	132/1	..	0.61
15	132/2-A	..	1.70

**Schedule – contd.****Outlet No. : OR 1****Canal : Lower Girna Canal Minor 3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)

**village Babhale Bk. – contd.**

16	132/2-B	..	0.49
17	134/1	..	0.91
18	134/2	..	1.20
19	133/1	..	0.74
20	133/2	..	0.30
21	133/3	..	0.45
<b>Total</b>			<b>28.31</b>

**Outlet No. : Tail**

1	117/1	..	0.97
2	117/2	..	0.46
3	117/3	..	0.46
4	117/4	..	0.46
5	117/5	..	0.46
6	118/1	..	0.35
7	118/2	..	1.45
8	116/1	..	0.88
9	116/2	..	0.87
10	119/1-A	..	0.92
11	119/1-B	..	0.97
12	119/2-A	..	0.80
13	119/2-B	..	1.30
14	120/1	..	0.97
15	120/2-A/1	..	0.22
16	120/2-A/2	..	1.07
17	120/2-C	..	1.28
18	120/2-D	..	1.28
19	120/2-B	..	1.28
<b>Total</b>			<b>16.45</b>

**Schedule – contd.****Outlet No. : Tail****Canal : Lower Girna Canal Minor 3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)

**village Gangapuri Bk.**

1	103	..	1.41
2	104	..	1.27
3	102	..	1.24
4	96/1-A	..	4.14
5	96/1-B/1	..	1.37
6	96/1-B/2	..	0.69
7	96/2-A/1	..	0.60
8	96/2-A/2-B/1	..	1.77
9	96/2-A/2-B/2	..	1.77
10	96/2-B/1	..	1.37
11	96/2-B/2	..	0.69
12	101/1	..	0.60
13	101/2	..	0.60
14	101/3-A	..	1.14
15	101/3-B	..	1.21
16	100/1	..	0.65
17	100/2	..	0.64
18	105/1	..	1.99
19	105/2	..	1.98
20	106/1	..	0.85
21	106/2-A	..	0.44
22	106/2-B	..	0.40
23	107/1	..	0.86
24	107/2	..	0.86
25	108	..	1.45
26	99	..	1.25
27	98	..	1.56

**Schedule – contd.**

**Outlet No. : Tail**

**Canal : Lower Girna Canal Minor 3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Gangapuri Bk. – contd.**

28	57	..	0.90
29	110	..	1.28
30	109/1	..	2.72
31	109/2	..	2.73
32	149	..	0.24
33	111	..	1.07
34	248	..	0.04
35	247/1	..	0.33
36	247/2	..	0.33
37	250/1	..	0.31
38	250/2	..	0.41
39	250/3	..	0.20
40	251	..	0.07
41	252/1	..	0.75
42	252/2	..	0.30
43	75/1	..	0.60
44	75/2	..	0.20
45	75/3	..	0.77
46	72/1	..	1.07
47	72/2	..	0.39
48	73	..	0.40
49	74/1	..	1.66
50	74/2	..	0.90
51	73	..	0.40
52	123/1	..	1.29
53	123/2	..	1.00
54	122/1	..	1.00

**Schedule – contd.**

**Outlet No. : Tail**

**Canal : Lower Girna Canal Minor 3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Gangapuri Bk. – contd.**

55	122/2	..	1.00
56	121/1	..	1.72
57	121/2	..	1.83
58	120	..	2.51
59	119/1	..	2.21
60	119/2-A	..	1.40
61	119/2-B	..	0.81
62	118	..	1.45
63	117/1	..	0.81
64	117/2	..	0.99
65	116	..	0.03
66	115/1	..	0.40
67	115/2-A	..	0.40
68	115/2-B/1	..	0.40
69	115/2-B/2	..	0.54
70	114/1-A/1	..	0.82
71	114/1-A/2	..	0.82
72	114/1-B	..	0.82
73	114/2-A	..	1.24
74	114/2-B	..	1.23
75	113/1	..	0.65
76	113/2/1	..	0.83
77	113/2/2	..	0.83
78	113/2/3	..	0.83
79	112/1-A	..	1.22
80	112/1-B	..	1.22
81	112/2-A	..	1.22

**Schedule – contd.****Outlet No. : Tail****Canal : Lower Girna Canal Minor 3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Gangapuri Bk. – contd.**

82	112/2-B	..	1.21
83	236	..	1.10
84	237/1	..	0.80
85	237/2	..	1.26
86	235/1	..	0.59
87	235/2	..	0.59
88	245/1	..	0.28
89	245/2	..	1.11
90	246/1	..	0.21
91	246/2	..	0.27
92	246/3	..	0.34
93	242	..	1.13
94	243/1	..	0.62
95	243/2	..	0.63
96	244	..	0.69
97	255	..	0.62
98	256	..	0.42
99	257	..	0.49
100	258/1	..	0.87
101	258/2	..	0.85
102	253/1	..	0.15
103	253/2	..	0.12
104	254	..	0.15
105	241	..	0.05
<b>Total</b>			<b>96.94</b>

**Schedule – contd.****Outlet No. : D. O. 2****Canal : Lower Girna Canal Minor 3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Babhale Bk.**

1	2	..	3.76
2	5/1	..	2.10
3	5/2	..	0.80
4	6	..	1.33
5	8/1	..	0.55
6	8/2	..	0.55
7	8/3	..	0.84
8	12/1	..	0.40
9	12/2	..	0.40
10	12/3	..	0.45
11	9/1	..	0.40
12	9/2-A	..	0.61
13	9/2-A/1-B	..	0.77
14	9/2-A/1-B	..	0.86
15	9/2-B/2-A	..	0.20
16	9/2-B/2-B	..	0.40
17	10/1	..	0.64
18	10/2	..	0.64
19	10/3	..	0.66
20	7/1	..	1.54
21	7/2-A	..	1.24
22	7/2-B	..	1.26
23	143/1	..	0.42
24	143/2	..	2.56
25	158	..	0.70
26	145	..	0.65
27	144	..	0.40



**Schedule – contd.**

**Outlet No. : D. O. 2**

**Canal : Lower Girna Canal Minor 3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Babhale Bk. – contd.**

28	146/1-A	..	0.61
29	146/1-B	..	0.42
30	146/2	..	0.80
31	123	..	1.21
32	113/1	..	1.06
33	113/2	..	1.06
34	147	..	1.42
35	142/1-A	..	1.20
36	142/1-C/2-B/1-A	..	0.60
37	142/1-B/1	..	0.92
38	142/1-B/2-A	..	0.72
39	142/1-B/2-B/1-B	..	0.52
40	142/1-B/2-B/2	..	0.60
41	142/2-A	..	0.38
42	142/2-B	..	0.50
43	141/1	..	0.78
44	141/2	..	0.77
45	14/1	..	1.07
46	14/2	..	0.78
47	132/1	..	0.61
48	132/2-A	..	1.70
49	132/2-B	..	0.49
50	133/1	..	0.74
51	133/2	..	0.30
52	133/3	..	0.45
53	131	..	0.62
54	125/1	..	0.88

**Schedule – contd.**

**Outlet No. : OL 1**

**Canal : Lower Girna Canal Minor 3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Babhale Bk. – contd.**

55	125/2	..	0.88
56	128	..	1.26
57	134/1	..	0.91
58	134/2	..	1.20
59	139/1	..	1.11
60	139/2	..	0.30
61	148/1	..	2.05
62	148/2	..	2.17
63	150	..	1.27
64	151/1	..	0.26
65	151/2	..	0.50
66	152/1	..	1.55
67	152/2-A	..	0.77
68	152/2-B	..	0.78
69	138/1	..	0.65
70	138/2	..	0.65
71	138/3	..	0.48
72	138/4	..	0.48
73	138/5	..	0.48
74	137/1	..	0.65
75	137/2	..	1.06
76	136	..	0.67
77	135	..	1.28
78	126/1	..	0.86
79	126/2	..	0.86
80	127/1	..	1.11
81	127/2	..	0.60

**Schedule – contd.**

**Outlet No. : OL 1**

**Canal : Lower Girna Canal Minor 3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Babhale Bk. – contd.**

82	91/1-A/2	..	1.08
83	91/1-B/1	..	1.35
84	91/1-B/2	..	1.35
85	91/2-A/1	..	0.90
86	91/2-A/2/1-B	..	0.75
87	91/2-A/2-A	..	1.49
88	91/2-A/2-B	..	1.08
89	91/2-A/2-B/1-A/1-A	..	0.78
90	91/2-A/2-B/1-A/1-B/1	..	0.48
91	91/2-A/2-B/1-A/1-B/2	..	0.47
92	91/2-A/2-B/1-A/2	..	0.75
93	91/2-A/2-B/2	..	0.61
94	91/2-B	..	0.83
95	71/1-A/1	..	1.56
96	71/1-A/2	..	1.56
97	71/1-C	..	1.40
98	71/1-B/1-A	..	0.40
99	71/1-B/1-B	..	0.80
100	71/1-B/2	..	1.20
101	71/2	..	7.34
102	109/1	..	1.15
103	109/2	..	1.17
104	115	..	4.71
105	114/1	..	0.39
106	114/2	..	0.78
107	114/3	..	0.80
108	114/4	..	0.78

**Schedule – contd.**

**Outlet No. : OL 1**

**Canal : Lower Girna Canal Minor 3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)

**village Babhale Bk. – contd.**

109	114/5	..	0.78
110	113/1	..	1.06
111	113/2	..	1.06
112	116/1	..	0.88
113	116/2	..	0.87
114	123	..	1.21
115	122	..	3.24
116	124/1	..	2.39
117	124/2	..	2.40
118	125/1	..	0.88
119	125/2	..	0.88
120	126/1	..	0.86
121	126/2	..	0.86
122	127/1	..	1.11
123	127/2	..	0.60
124	129	..	1.31
125	130/1	..	1.20
126	130/2	..	1.77
127	130/3	..	1.78
128	131	..	0.62
129	132/1	..	0.62
130	132/2-A	..	1.70
131	132/2-B	..	0.49
132	133/1	..	0.74
133	133/2	..	0.30
134	133/3	..	0.45
135	134/1	..	0.91

**Schedule – contd.**

**Outlet No. : OL 1**

**Canal : Lower Girna Canal Minor 3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)

**village Babhale Bk. – contd.**

136	134/2	..	1.20
137	135	..	1.28
138	136	..	0.67
139	137/1	..	0.65
140	137/2	..	1.06
141	138/1	..	0.65
142	138/2	..	0.65
143	138/3	..	0.48
144	138/4	..	0.48
145	138/5	..	0.48
<b>Total</b>			<b>145.71</b>

**Outlet No. : D. O. 3**

**Canal : Lower Girna Canal Branch 2**

**village Gangapuri Bk.**

1	140/1	..	1.58
2	140/2	..	2.01
3	141/1	..	1.17
4	141/2	..	1.20
5	141/3	..	1.17
6	141/4	..	1.17
7	139/1	..	0.89
8	139/2	..	0.89
9	139/3	..	0.90
10	139/4	..	0.89
11	169	..	0.03
12	167	..	0.65

**Schedule – contd.**

**Outlet No. : D. O. 3**

**Canal : Lower Girna Canal Branch 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)

**village Gangapuri Bk. – contd.**

13	168	..	0.69
14	175	..	0.25
15	174	..	0.25
16	170	..	0.50
17	221	..	0.93
18	235/1	..	0.59
19	235/2	..	0.59
20	236	..	1.10
21	237/1	..	0.80
22	237/2	..	1.26
23	238/1	..	0.78
24	238/2	..	0.79
25	242	..	1.13
26	243/1	..	0.62
27	243/2	..	0.63
28	244	..	0.69
29	255	..	0.62
30	256	..	0.42
31	257	..	0.49
32	258/1	..	0.87
33	258/2	..	0.85
34	260/1	..	0.53
35	260/2	..	0.53
36	3/1.	..	1.30
37	3/2-A	..	1.30
38	3/2-B	..	1.30

**Schedule – contd.**

**Outlet No. : D. O. 3**

**Canal : Lower Girna Canal Branch 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Gangapuri Bk. – contd.**

39	3/3.	..	1.34
40	4/1.	..	1.19
41	4/2.	..	1.19
42	5	..	0.53
43	6/1.	..	0.91
44	6/2-A/1	..	0.90
45	6/2-A/2	..	0.90
46	6/2-B	..	1.28
47	29	..	1.35
48	230	..	0.64
49	231/1	..	0.61
50	231/2	..	0.61
51	234/1	..	0.52
52	234/2-A	..	2.01
53	234/2-C	..	2.00
54	234/2-B/1	..	1.00
55	234/2-B/2	..	0.96
56	234/2-B/3	..	1.00
57	219/1-A	..	0.30
58	219/1-B	..	0.31
59	219/2	..	0.62
60	217	..	0.62
61	218	..	0.65
62	173	..	0.23
63	172	..	0.19
64	222/1	..	0.56

**Schedule – contd.**

**Outlet No. : OL 1**

**Canal : Lower Girna Canal Minor 3**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Babhale Bk. – contd.**

65	222/2	..	0.27
66	223	..	0.09
<b>Total</b>			<b>55.14</b>
<b>Total of Water</b>			<b>362.32</b>

**Users Association**

**SAMBHAJI JAGANNATH MANE,**  
Executive Engineer,  
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.

**कार्यकारी अभियंता यांजकडून**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,  
सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)  
(पाहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (२०)/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे पुढील मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करित आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटदाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेल्या मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

**सिंचन प्रकल्पाचे नाव** - गिरणा मोठा प्रकल्प

**उपविभागाचे नाव** - पाटबंधारे उपविभाग धरणगाव, जिल्हा जळगाव.

**सिंचन शाखा** - सिंचन पाटशाखा, साळवा, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव.

**नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव.** - प्रस्तावित पाणीवापर संस्था, धरणगाव, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र.** - ६२.०३ हेक्टर

**अनुसूची — चालू**

**आउटलेट क्रमांक : ब्रँच २ डा. औ १**

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

**गाव धरणगाव — चालू**

१४	८६	०.७६
१५	८७	०.४१
१६	८८	१.३२
१७	८९/१	०.३३
१८	८९/२-अ	०.२२
१९	८९/२-ब	०.९०
२०	९०	०.१९

**जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव**

**कालवा : निम्न गिरणा कालवा**

**आउटलेट क्रमांक : ब्रँच २ डा. औ १**

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र	अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	२४	९३	१.७९
		हे. आर (सीसीए)	२५	९४	०.५९
			२६	९५	०.१९
			२७	९७	३.०७

**गाव धरणगाव**

१	७०/१-अ	०.२९	२८	९८	०.८७
२	७०/१-ब	०.२९	२९	१००/१-अ	०.२१
३	७०/२	०.२९	३०	१००/१-ब	०.२२
४	७१	०.२८	३१	१००/१-क	०.२१
५	७२	१.१४	३२	१००/२	०.६४
६	७३	१.०८	३३	१००/३	०.६४
७	७४	१.६४	३४	१००/४	०.६४
८	७५	०.३०	३५	१०१	०.९३
९	७६/१	०.४५	३६	१०२	०.४५
१०	७६/२	०.३४	३७	१०३	२.७३
११	८०	१.३५	३८	१०४	०.०३
१२	८३	०.१४	३९	१०५	५.४२
१३	८५	०.१५	<b>एकूण</b>	३२.०८	

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : ब्रँच २ डा. औ १ ज्यादा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव धरणगाव — चालू

१	१०६	..	७.४०
२	११९	..	०.११
३	१२०	..	०.७१
४	१३५	..	१.२२
५	१३६/१-ब	..	०.३
६	१३६/२	..	०.४
७	१३६/१-अ/२	..	०.३
८	१३६/१-अ/१-अ/१	..	०.३
९	१३६/१-अ/१-अ/२	..	०.४७
१०	१३६/१-अ/१-ब	..	०.३
११	१३७/१	..	२.९३
१२	१३७/२	..	१.७१
१३	१३८	..	१.१
१४	१३९	..	०.२६
१५	१४०	..	०.२५
१६	१४१/१	..	०.४८
१७	१४१/२	..	०.९३
१८	१४३	..	०.४८
१९	१४४/१	..	०.५३
२०	१४४/२	..	०.६
२१	१४५	..	०.९७
२२	१४६	..	०.६४
२३	१४८	..	०.२२
२४	१४९	..	०.११

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : ब्रँच २ डा. औ १ ज्यादा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव धरणगाव — चालू

२५	१५०	..	०.२८
२६	१५२	..	०.६९
२७	१५३	..	०.१९
२८	१५४	..	०.२
२९	१५५/१-क	..	०.६
३०	१५५/१-अ	..	०.२६
३१	१५५/३	..	०.३५
३२	१५५/१-ब	..	०.३५
३३	१५५/२	..	०.७६
३४	१५६	..	०.२५
३५	१५७	..	०.२१
३६	१५८	..	०.१९
३७	१५९	..	०.३७
३८	१६०	..	०.५६
३९	१८३	..	०.३१
४०	१६७	..	०.५१
४१	९९/१	..	०.५८
४२	९९/२	..	०.५७
एकूण			२९.९५
पाणीवापर संस्था एकूण			६२.०३

संभाजी जगन्नाथ माने,

कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.

*Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.*

**(See Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)**

**(See Rule 3.00)**

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (२०)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the Office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA's at Major Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

**Project Name** - Girna Major Project  
**Irrigation Sub-Division.** - Dharangaon, district Jalgaon.  
**Section** - Irrigation Section, Salva, taluka Dharangaon, district Jalgaon.  
**Name of Water User's Association.** - Proposed Water User's Association, Dharangaon, district Jalgaon.  
**Total Area of Water User Association.** - 62.03 Hectare

**Schedule**

**District Jalgaon, taluka Dharangaon**

**Outlet No. : Branch 2 D. O. 1**

**Canal : Lower Girna Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Dharangaon</b>		
1	70/1-A	0.29
2	70/1-B	0.29
3	70/2	0.29
4	71	0.28
5	72	1.14
6	73	1.08
7	74	1.64
8	75	0.30
9	76/1	0.45
10	76/2	0.34
11	80	1.35
12	83	0.14
13	85	0.15
14	86	0.76
15	87	0.41
16	88	1.32
17	89/1	0.33
18	89/2-A	0.22
19	89/2-B	0.90
20	90	0.19
21	91/1	0.64
22	91/2	0.38
23	92	0.56
24	93	1.79
25	94	0.59
26	95	0.19

**Schedule – contd.****Outlet No. : Branch 2 D. O. 1 – contd.****Canal : Lower Girna Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)

**village Dharangaon – contd.**

27	97	..	3.07
28	98	..	0.87
29	100/1-A	..	0.21
30	100/1-B	..	0.22
31	100/1-C	..	0.21
32	100/2	..	0.64
33	100/3	..	0.64
34	100/4	..	0.64
35	101	..	0.93
36	102	..	0.45
37	103	..	2.73
38	104	..	0.03
39	105	..	5.42
<b>Total</b>		..	<b>32.08</b>

**Outlet No. : Branch 2 D. O. 1 Add.**

1	106	..	7.4
2	119	..	0.11
3	120	..	0.71
4	135	..	1.22
5	136/1-B	..	0.3
6	136/2	..	0.4
7	136/1-A/2	..	0.3
8	136/1-A/1-A/1	..	0.3
9	136/1-A/1-A/2	..	0.47
10	136/1-A/1-B	..	0.3
11	137/1	..	2.93
12	137/2	..	1.71

**Schedule – contd.****Outlet No. : Branch 2 D. O. 1 Add.****Canal : Lower Girna Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)

**village Dharangaon – contd.**

13	138	..	1.1
14	139	..	0.26
15	140	..	0.25
16	141/1	..	0.48
17	141/2	..	0.93
18	143	..	0.48
19	144/1	..	0.53
20	144/2	..	0.6
21	145	..	0.97
22	146	..	0.64
23	148	..	0.22
24	149	..	0.11
25	150	..	0.28
26	152	..	0.69
27	153	..	0.19
28	154	..	0.2
29	155/1-C	..	0.6
30	155/1-A	..	0.26
31	155/3	..	0.35
32	155/1-B	..	0.35
33	155/2	..	0.76
34	156	..	0.25
35	157	..	0.21
36	158	..	0.19
37	159	..	0.37
38	160	..	0.56
39	183	..	0.31



**Schedule – contd.**

**Outlet No. : Branch 2 D. O. 1 Add. – contd.**

**Canal : Lower Girna Canal**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H. A.
		(C.C.A.)
<b>village Dharangaon – contd.</b>		
40	167	0.51
41	99/1	0.58
42	99/2	0.57
<b>Total</b>	<b>..</b>	<b>29.95</b>
<b>Total of Water</b>	<b>..</b>	<b>62.03</b>

**User's Association**

**SAMBHAJI JAGANNATH MANE,**

Executive Engineer,

Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन २००५.

(पहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पहा नियम ३.००)

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (२१)/सन २०१८.- ज्याअर्थी, मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थांचे कार्यक्षेत्र घोषित करीत आहे आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्राची अद्ययावत नकाशाप्रमाणे प्रत व कार्यक्षेत्रातील भूधारकांच्या व भोगवटाधारकांच्या अद्ययावत यादीची विहित तपशिलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागाच्या सिंचन शाखा, उपविभाग व विभागीय कार्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच इतर प्रमुख सार्वजनिक स्थळांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देत आहे.

मी, संभाजी जगन्नाथ माने, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव याद्वारे असे घोषित करतो की, सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या अंतर्गत समुचित प्राधिकरण हे व्यक्तिगत जमीनधारकाला किंवा भोगवटादाराला पाण्याचा पुरवठा करणार नाही आणि जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या अधिसूचनेमुळे किंवा अधिसूचनेतील कुठल्याही भागामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही यापूर्वी स्थापन झालेले मोठे प्रकल्प पाणीवापर संस्थेस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांचेकडे अपील करता येईल.

**सिंचन प्रकल्पाचे नाव** - गिरणा मोठा प्रकल्प

**उपविभागाचे नाव** - पाटबंधारे उपविभाग, धरणगाव, जिल्हा जळगाव.

**सिंचन शाखा** - सिंचन पाटशाखा, साळवा, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव.

**नियोजित पाणीवापर संस्थेचे नाव.** - प्रस्तावित पाणीवापर संस्था, खर्दे बु., तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव.

**पाणीवापर संस्थेचे एकूण क्षेत्र.** - २९०.९९ हेक्टर

**अनुसूची**

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव

कालवा : निम्न गिरणा कालवा मायनर ११

आउटलेट क्रमांक : १ डावा

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

**गाव खर्दे बु.**

१	१११/१	..	१.६५
२	१११/२	..	१.२०
३	१११/३	..	३.००
४	११४/४	..	१.६५
५	११०/१	..	०.७६
६	११०/२	..	०.९०
७	१०९	..	१.६०
८	७८/१	..	०.२७
९	७८/२	..	०.७४
१०	७९	..	१.५४
११	७४	..	२.१९
१२	७३	..	२.३६
१३	७२/१-अ/१	..	०.४८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : १ डावा — चालू

कालवा : निम्न गिरणा कालवा मायनर ११

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खर्द बु. — चालू

१४	७२/१	..	०.४८
१५	७२/१-अ/२	..	०.५०
१६	७२/१-अ	..	०.४८
१७	३६/२-ब/२-अ	..	०.६१
१८	३६/१	..	१.०४
१९	३६/२-अ/१	..	०.६४
२०	३६/२-अ/२	..	०.५४
२१	३६/२-ब/१	..	०.२०
२२	३६/२-ब/२-ब	..	०.५७
२३	७१	..	१.६२
२४	३३/१	..	३.८९
२५	३३/२	..	०.९५
२६	३२/१	..	१.३०
२७	३२/२	..	०.६४
२८	४०/१	..	०.३६
२९	४०/२	..	०.३५
३०	३९	..	०.७१
३१	३८/१	..	०.२४
३२	३८/२	..	०.२४
३३	३८/३	..	०.२४
३४	३७	..	०.३७
३५	३५	..	२.४८
३६	३४/१	..	२.३०
३७	३४/२	..	०.८९
३८	४१	..	०.४६
३९	२३	..	०.३२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : १ डावा

कालवा : निम्न गिरणा कालवा मायनर ११

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खर्द बु. — चालू

४०	२२/१	..	०.५५
४१	२२/२	..	०.७१
४२	२१	..	१.०१
४३	१९	..	०.७६
४४	२४/१	..	०.७४
४५	२४/२	..	०.६१
४६	२५/१	..	१.३९
४७	२५/२	..	०.६०
४८	२६/१	..	०.६५
४९	२६/२	..	०.६५
५०	२६/३	..	०.६६
५१	२७	..	०.७५
५२	२८	..	०.८१
५३	४६२	..	०.६०
५४	४६१	..	०.५९
५५	४६०/१	..	०.५२
५६	४६०/२	..	०.४९
५७	४५९	..	१.५०
५८	४५८	..	०.७७
५९	४५७/१	..	०.३०
६०	४५७/२	..	०.६२
६१	४००/१	..	१.६२
६२	४००/२	..	१.६३
६३	४६५	..	०.५२
६४	४६३	..	०.३३
६५	४६४	..	०.८४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : १ डावा — चालू

कालवा : निम्न गिरणा कालवा मायनर ११

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खर्द बु. — चालू

६६	४५३/१	..	०.१८
६७	४५३/२	..	१.०३
६८	४५०/१	..	०.५३
६९	४५०/२	..	०.५३
७०	४४९	..	०.३९
७१	४४८	..	०.३७
७२	४४७/१	..	०.४०
७३	४४७/२	..	०.४०
७४	४१२	..	०.४७
७५	४१३	..	१.४४
७६	४११	..	१.०३
७७	४०९	..	१.४८
७८	४१०	..	१.६७
७९	४०८	..	०.६३
८०	४५५	..	१.३९
८१	४०३	..	१.०१
८२	४०२	..	२.१६
८३	४०७	..	२.१४
८४	४०६	..	०.५४
८५	४०५	..	०.७६
८६	४०४	..	०.३९

एकूण

७९.९२

आउटलेट क्रमांक : १ उजवा

१	१४१	..	१.६८
२	११२/१	..	०.७४
३	११२/२	..	१.२०

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : १ उजवा — चालू

कालवा : निम्न गिरणा कालवा मायनर ११

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खर्द बु. — चालू

४	१०८	..	१.१५
५	११८/१	..	०.६०
६	११८/२	..	०.३०
७	१०१	..	०.१९
८	१०५	..	०.७५
९	१०६/१	..	०.५३
१०	१०६/२	..	०.५२
११	१०७	..	०.८५
१२	८५	..	०.८६
१३	८४	..	०.८९
१४	८१/१	..	१.४४
१५	८१/२	..	१.४३
१६	८२	..	१.३७
१७	७०	..	२.९५
१८	६९	..	१.३३
१९	८३/१	..	०.६८
२०	८३/२	..	०.६८
२१	८३/३	..	०.६८
२२	८६/४	..	०.६७
२३	६०/१	..	०.६१
२४	६०/२-अ	..	०.४०
२५	६०/२-ब	..	१.२६
२६	६१	..	१.९३
२७	६२	..	१.६०
२८	६३	..	१.७३
२९	६४	..	१.०९

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : १ उजवा — चालू

कालवा : निम्न गिरणा कालवा मायनर ११

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खर्द बु. — चालू

३०	६५	..	०.५५
३१	६६	..	०.५४
३२	६७/१	..	०.५६
३३	६७/२	..	०.५३
३४	६८/१	..	०.५५
३५	५५	..	१.५३
३६	५६	..	०.०१
३७	५१/१	..	०.५४
३८	५१/२	..	०.२७
३९	५१/३	..	०.२७
४०	५१/४	..	०.२७
४१	५१/५	..	०.३०
४२	५१/६	..	०.३३
४३	५२/१	..	०.९४
४४	५२/२	..	०.९४
४५	५०	..	१.२३
४६	५३/१	..	०.९७
४७	५३/२	..	०.९६
४८	५४/१-अ	..	०.६६
४९	५४/१-ब	..	०.६६
५०	५४/२	..	१.०५
५१	५४/३-अ	..	१.२१
५२	५४/३-ब	..	१.०३
५३	४९/१-अ	..	०.७७
५४	४९/१-ब	..	०.६०
५५	४९/१-क	..	०.७७

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : १ उजवा

कालवा : निम्न गिरणा कालवा मायनर ११

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खर्द बु. — चालू

५६	४९/२-अ	..	०.९७
५७	४९/२-ब	..	०.९७
५८	१२/१.	..	०.९०
५९	१२/२-अ	..	०.४५
६०	१२/२-ब	..	०.४५
६१	१३	..	१.२३
६२	१५/१	..	०.६५
६३	१५/२	..	०.६१
६४	१६/१	..	०.४०
६५	१६/२	..	०.८४
६६	१७/१	..	०.७०
६७	१७/२-अ	..	०.४९
६८	१७/२-ब	..	०.२१
६९	१८	..	१.१०
७०	२०/१	..	१.६०
७१	२०/२	..	०.४५
एकूण		..	६०.१७

आउटलेट क्रमांक : पूछ

१	४६९	..	०.८५
२	४६८	..	०.८०
३	४६७	..	१.०६
४	४६२	..	०.६०
५	४७९	..	०.८६
६	४८०	..	१.९६
७	४७८	..	०.९५
८	४५२	..	०.७७
९	४५१	..	०.८२

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : पूछ — चालू

कालवा : निम्न गिरणा कालवा मायनर ११

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खर्द बु. — चालू

१०	४४५	..	०.७७
११	४४४	..	०.७२
१२	४४३	..	०.७२
१३	४४२/१	..	०.२४
१४	४४२/२	..	०.४८
१५	४३४	..	०.९४
१६	४३९	..	०.९०
१७	४९२/१	..	१.०९
१८	४९२/२	..	०.६०
१९	४९१/१	..	३.६५
२०	४९१/२-अ	..	०.४०
२१	४९१/२-ब	..	१.०४
२२	४९०	..	१.४६
२३	४९८/१	..	०.४५
२४	४९८/२	..	०.४५
२५	४९७	..	०.४५
२६	४९६/१	..	०.८९
२७	४९६/२	..	०.८९
२८	४९४	..	०.०२
२९	४९३	..	०.८५
३०	४८९/१	..	०.८५
३१	४८९/२	..	०.५८
३२	४८८	..	१.८४
३३	४८७	..	१.५२
३४	४८६	..	०.७२
३५	८५	..	०.७८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : पूछ

कालवा : निम्न गिरणा कालवा मायनर ११

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खर्द बु. — चालू

३६	४८४	..	१.२६
३७	४८२	..	०.९१
३८	४८१	..	०.५३
३९	४७४	..	०.२८
४०	४७३	..	०.६९
४१	४७६	..	०.१३
४२	४७७	..	१.३४
४३	४७२	..	०.७४
४४	४७१/१	..	०.६१
४५	४७१/२	..	०.६०
४६	४८०	..	१.९६
एकूण		..	४१.०२

आउटलेट क्रमांक : डा. औ. ५

कालवा : निम्न गिरणा कालवा ब्रँच २

१	५६	..	०.०१
२	५५	..	१.५३
३	५४/२	..	१.०५
४	५४/३-ब	..	१.०३
५	५४/३-अ	..	१.२१
६	५४/१-ब	..	०.६६
७	५४/१-अ	..	०.६६
८	५९	..	३.८८
९	८९/१-अ	..	१.५५
१०	८९/१-ब	..	१.४८
११	८६/२-अ	..	०.४५
१२	८९/२-ब	..	०.४४

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डा. औ. ५ — चालू

कालवा : निम्न गिरणा कालवा ब्रॅच २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खर्द बु. — चालू

१३	८७/१	..	०.५२
१४	८७/२	..	०.५०
१५	८८	..	१.८३
१६	९०	..	०.७६
१७	९१	..	०.८६
१८	९२/१	..	१.३६
१९	९२/२	..	१.१५
२०	९३	..	०.८१
२१	९४	..	०.९०
२२	९५/१-अ/२	..	०.७५
२३	९५/१-अ/१	..	०.७४
२४	९५/२-ब/२	..	१.५५
२५	९५/२-ब/१	..	१.५०
२६	९५/१-ब	..	१.८१
२७	९५/२-अ	..	२.२०
२८	९६/१	..	०.७७
२९	९६/२	..	०.७७
३०	९७/१	..	०.२६
३१	९७/२	..	०.२६
३२	९८	..	०.११
३३	१०२	..	०.२७
३४	१०३	..	०.२७
३५	१०४	..	०.४८
३६	११४/१	..	०.३५
३७	११४/२	..	०.३६
३८	११५	..	०.७८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डा. औ. ५ — चालू

कालवा : निम्न गिरणा कालवा ब्रॅच २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खर्द बु. — चालू

३९	११६/१-अ	..	०.३२
४०	११६/१-ब	..	०.४८
४१	११६/२	..	०.६०
४२	११७/१-अ	..	०.३५
४३	११७/१-ब	..	०.३८
४४	११७/२	..	०.३९
४५	११८/१	..	०.६०
४६	११८/२	..	०.३०
४७	१२०/१	..	०.९३
४८	१२०/२	..	०.९४
४९	१२१/१	..	०.९९
५०	१२२	..	१.२४
५१	११२/१	..	०.७४
५२	११२/२	..	१.२०
५३	१२३/१	..	१.२१
५४	१२३/२	..	१.२१
५५	१२३/३	..	१.२१
५६	१२३/४	..	१.२१
५७	१२३/५-अ	..	१.०८
५८	१२३/५-ब	..	१.००
५९	१२४	..	०.४९
६०	१२५/१	..	०.३३
६१	१२५/२	..	०.३३
६२	१२६/१	..	०.५५
६३	१२६/२	..	०.५६
६४	१२६/३	..	०.५६

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डा. औ. ५ - चालू

कालवा : निम्न गिरणा कालवा ब्रॅच २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खर्द बु. — चालू

६५	१२७/१	..	०.५५
६६	१२७/२	..	०.५५
६७	१२७/३	..	०.२८
६८	१२७/४	..	०.२८
६९	१२८/१	..	०.६९
७०	१२८/२	..	१.२१
७१	१२८/३-अ	..	०.६०
७२	१२८/३-ब	..	०.६१
७३	१२९/१	..	१.००
७४	१२९/२	..	०.९९
७५	१२९/३	..	०.९९
७६	१३०/१	..	०.७३
७७	१३०/२	..	०.६०
७८	१३०/३	..	०.६०
७९	१३१/१	..	०.७०
८०	१३२/२	..	१.०८
८१	१३२/३	..	१.०९
८२	१३३	..	३.६९
८३	१३४/१	..	०.७९
८४	१३४/२-अ	..	०.३९
८५	१३४/२-ब	..	०.३९
८६	१३४/३	..	०.७९
८७	१३५/१	..	०.८२
८८	१३५/२	..	०.६१
८९	१३६/१	..	०.३०
९०	१३६/२	..	०.८८

अनुसूची — चालू

आउटलेट क्रमांक : डा. औ. ५ - चालू

कालवा : निम्न गिरणा कालवा ब्रॅच २

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ हे. आर (सीसीए)

गाव खर्द बु. — चालू

९१	१३७/१	..	१.०८
९२	१३७/२	..	१.०३
९३	१३७/३	..	१.०३
९४	१३९/१	..	०.३०
९५	१३९/२	..	१.२१
९६	१४०/१	..	१.०९
९७	१४०/२	..	०.५५
९८	१४१	..	१.६८
९९	१४५	..	४.४६
१००	१४६/१	..	०.१८
१०१	१४६/२	..	१.८२
१०२	१४७/१	..	१.६४
१०३	१४७/२	..	०.२४
१०४	१४८/१	..	१.८०
१०५	१४८/२-अ	..	०.७९
१०६	१४८/२-ब	..	०.८०
१०७	१४९/१	..	१.१९
१०८	१४९/२	..	१.१९
१०९	१५०	..	१.२३
११०	१५१/१-अ/१-अ	..	०.९१
१११	१५१/१-अ/१-ब	..	०.६०
११२	१५१/१-अ/२	..	०.४६
११३	१५१/१-ब	..	०.८१
११४	१५१/२	..	२.००
११५	१५२/१	..	१.१५
११६	१५२/२	..	१.१५

**अनुसूची — चालू**

**आउटलेट क्रमांक : डा. औ. ५ — चालू**

**कालवा : निम्न गिरणा कालवा ब्रँच २**

अ. क्र.	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		(सीसीए)

**गाव खर्दे बु. — चालू**

११७	१५३/१	..	०.८१
११८	१५३/२/अ	..	१.२१
११९	१५३/२/ब/१	..	०.३०
१२०	१५३/२/ब/२	..	०.६०
१२१	१५३/२/ब/३	..	०.२९
<b>एकूण</b>			<b>१०९.८८</b>
<b>पाणीवापर संस्था एकूण</b>			<b>२९०.९९</b>

संभाजी जगन्नाथ माने,  
कार्यकारी अभियंता,

गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

जळगाव, १० डिसेंबर २०१८.

*Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.*

**(See Sections 5.0, 6.0, 7.0 of the Act)**

**(See Rule 3.00)**

क्रमांक गिपावि/सिंचन-६१५८ (२१)/सन २०१८.— Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Major Level Water User's Association (DLA) on hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon hereby delineate the area of Operation of Major Level WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said included WUA's shall be displayed on the notice board of the Office of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

I, Sambhaji Jagannath Mane, Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon, also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any WUA's at Major Level affected by this notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

<b>Project Name</b>	- Girna Major Project
<b>Irrigation Sub-Division.</b>	- Dharangaon, district Jalgaon.
<b>Section</b>	- Irrigation Section, Salva, taluka Dharangaon, district Jalgaon.
<b>Name of Water User's Association.</b>	- Proposed Water User's Association, Kharde Bk., taluka Dharangaon, district Jalgaon.
<b>Total Area of Water User Association.</b>	- 290.99 Hectare

**Schedule**

**District Jalgaon, taluka Dharangaon**

**Outlet No. : OL 1**

**Canal : Lower Girna Canal Minor 11**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A.
		(C.C.A.)

**village Kharde Bk.**

1	111/1	..	1.65
2	111/2	..	1.20
3	111/3	..	3.00
4	114/4	..	1.65
5	110/1	..	0.76



**Schedule – contd.**

**Outlet No. : OL 1 – contd.**

**Canal : Lower Girna Canal Minor 11**

Sr. No.	Gat No.		Area
1	2		3
			H.A.
			(C.C.A.)
	<b>village Kharde Bk. – contd.</b>		
6	110/2	..	0.90
7	109	..	1.60
8	78/1	..	0.27
9	78/2	..	0.74
10	79	..	1.54
11	74	..	2.19
12	73	..	2.36
13	72/1-A/1	..	0.48
14	72/1	..	0.48
15	72/1-A/2	..	0.50
16	72/1-A	..	0.48
17	36/2-B/2-A	..	0.61
18	36/1	..	1.04
19	36/2-A/1	..	0.64
20	36/2-A/2	..	0.54
21	36/2-B/1	..	0.20
22	36/2-B/2-B	..	0.57
23	71	..	1.62
24	33/1	..	3.89
25	33/2	..	0.95
26	32/1	..	1.30
27	32/2	..	0.64
28	40/1	..	0.36
29	40/2	..	0.35
30	39	..	0.71
31	38/1	..	0.24
32	38/2	..	0.24

**Schedule – contd.**

**Outlet No. : OL 1**

**Canal : Lower Girna Canal Minor 11**

Sr. No.	Gat No.		Area
1	2		3
			H.A.
			(C.C.A.)
	<b>village Kharde Bk. – contd.</b>		
33	38/3	..	0.24
34	37	..	0.37
35	35	..	2.48
36	34/1	..	2.30
37	34/2	..	0.89
38	41	..	0.46
39	23	..	0.32
40	22/1	..	0.55
41	22/2	..	0.71
42	21	..	1.01
43	19	..	0.76
44	24/1	..	0.74
45	24/2	..	0.61
46	25/1	..	1.39
47	25/2	..	0.60
48	26/1	..	0.65
49	26/2	..	0.65
50	26/3	..	0.66
51	27	..	0.75
52	28	..	0.81
53	462	..	0.60
54	461	..	0.59
55	460/1	..	0.52
56	460/2	..	0.49
57	459	..	1.50
58	458	..	0.77
59	457/1	..	0.30

**Schedule – contd.****Outlet No. : OL 1 – contd.****Canal : Lower Girna Canal Minor 11**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Kharde Bk. – contd.</b>		
60	457/2	0.62
61	400/1	1.62
62	400/2	1.63
63	465	0.52
64	463	0.33
65	464	0.84
66	453/1	0.18
67	453/2	1.03
68	450/1	0.53
69	450/2	0.53
70	449	0.39
71	448	0.37
72	447/1	0.40
73	447/2	0.40
74	412	0.47
75	413	1.44
76	411	1.03
77	409	1.48
78	410	1.67
79	408	0.63
80	455	1.39
81	403	1.01
82	402	2.16
83	407	2.14
84	406	0.54
85	405	0.76
86	404	0.39
<b>Total</b>	<b>..</b>	<b>79.92</b>

**Schedule – contd.****Outlet No. : OR 1****Canal : Lower Girna Canal Minor 11**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Kharde Bk. – contd.</b>		
1	141	1.68
2	112/1	0.74
3	112/2	1.20
4	108	1.15
5	118/1	0.60
6	118/2	0.30
7	101	0.19
8	105	0.75
9	106/1	0.53
10	106/2	0.52
11	107	0.85
12	85	0.86
13	84	0.89
14	81/1	1.44
15	81/2	1.43
16	82	1.37
17	70	2.95
18	69	1.33
19	83/1	0.68
20	83/2	0.68
21	83/3	0.68
22	86/4	0.67
23	60/1	0.61
24	60/2-A	0.40
25	60/2-B	1.26
26	61	1.93
27	62	1.60
28	63	1.73
29	64	1.09

**Schedule – contd.**

**Outlet No. : OR 1 – contd.**

**Canal : Lower Girna Canal Minor 11**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
<b>village Kharde Bk. – contd.</b>		
30	65	0.55
31	66	0.54
32	67/1	0.56
33	67/2	0.53
34	68/1	0.55
35	55	1.53
36	56	0.01
37	51/1	0.54
38	51/2	0.27
39	51/3	0.27
40	51/4	0.27
41	51/5	0.30
42	51/6	0.33
43	52/1	0.94
44	52/2	0.94
45	50	1.23
46	53/1	0.97
47	53/2	0.96
48	54/1-A	0.66
49	54/1-B	0.66
50	54/2	1.05
51	54/3-A	1.21
52	54/3-B	1.03
53	49/1-A	0.77
54	49/1-B	0.60
55	49/1-C	0.77
56	49/2-A	0.97
57	49/2-B	0.97
58	12/1	0.90

**Schedule – contd.**

**Outlet No. : OR 1 – contd.**

**Canal : Lower Girna Canal Minor 11**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
<b>village Kharde Bk. – contd.</b>		
59	12/2-A	0.45
60	12/2-B	0.45
61	13	1.23
62	15/1	0.65
63	15/2	0.61
64	16/1	0.40
65	16/2	0.84
66	17/1	0.70
67	17/2/A	0.49
68	17/2/B	0.21
69	18	1.10
70	20/1	1.60
71	20/2	0.45
<b>Total</b>		<b>60.17</b>
<b>Outlet No. : Tail</b>		
1	469	0.85
2	468	0.80
3	467	1.06
4	462	0.60
5	479	0.86
6	480	1.96
7	478	0.95
8	452	0.77
9	451	0.82
10	445	0.77
11	444	0.72
12	443	0.72
13	442/1	0.24
14	442/2	0.48

**Schedule – contd.****Outlet No. : Tail – contd.****Canal : Lower Girna Canal Minor 11**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Kharde Bk. – contd.**

15	434	..	0.94
16	439	..	0.90
17	492/1	..	1.09
18	492/2	..	0.60
19	491/1	..	3.65
20	491/2-A	..	0.40
21	491/2-B	..	1.04
22	490	..	1.46
23	498/1	..	0.45
24	498/2	..	0.45
25	497	..	0.45
26	496/1	..	0.89
27	496/2	..	0.89
28	494	..	0.02
29	493	..	0.85
30	489/1	..	0.85
31	489/2	..	0.58
32	488	..	1.84
33	487	..	1.52
34	486	..	0.72
35	85	..	0.78
36	484	..	1.26
37	482	..	0.91
38	481	..	0.53
39	474	..	0.28
40	473	..	0.69
41	476	..	0.13
42	477	..	1.34

**Schedule – contd.****Outlet No. : Tail****Canal : Lower Girna Canal Minor 11**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)

**village Kharde Bk. – contd.**

43	472	..	0.74
44	471/1	..	0.61
45	471/2	..	0.60
46	480	..	1.96
<b>Total</b>			<b>41.02</b>

**Outlet No. : D. O. 5****Canal : Lower Girna Canal Branch 2**

1	56	..	0.01
2	55	..	1.53
3	54/2	..	1.05
4	54/3-B	..	1.03
5	54/3-A	..	1.21
6	54/1-B	..	0.66
7	54/1-A	..	0.66
8	59	..	3.88
9	89/1-A	..	1.55
10	89/1-B	..	1.48
11	86/2-A	..	0.45
12	89/2-B	..	0.44
13	87/1	..	0.52
14	87/2	..	0.50
15	88	..	1.83
16	90	..	0.76
17	91	..	0.86
18	92/1	..	1.36
19	92/2	..	1.15
20	93	..	0.81
21	94	..	0.90

**Schedule – contd.**

**Outlet No. : D. O. 5 – contd.**

**Canal : Lower Girna Canal Branch 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Kharde Bk. – contd.</b>		
22	95/1-A/2	0.75
23	95/1-A/1	0.74
24	95/2-B/2	1.55
25	95/2-B/1	1.50
26	95/1-B	1.81
27	95/2-A	2.20
28	96/1	0.77
29	96/2	0.77
30	97/1	0.26
31	97/2	0.26
32	98	0.11
33	102	0.27
34	103	0.27
35	104	0.48
36	114/1	0.35
37	114/2	0.36
38	115	0.78
39	116/1-A	0.32
40	116/1-B	0.48
41	116/2	0.60
42	117/1-A	0.35
43	117/1-B	0.38
44	117/2	0.39
45	118/1	0.60
46	118/2	0.30
47	120/1	0.93
48	120/2	0.94

**Schedule – contd.**

**Outlet No. : D. O. 5**

**Canal : Lower Girna Canal Branch 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 H.A. (C.C.A.)
<b>village Kharde Bk. – contd.</b>		
49	121/1	0.99
50	122	1.24
51	112/1	0.74
52	112/2	1.20
53	123/1	1.21
54	123/2	1.21
55	123/3	1.21
56	123/4	1.21
57	123/5-A	1.08
58	123/5-B	1.00
59	124	0.49
60	125/1	0.33
61	125/2	0.33
62	126/1	0.55
63	126/2	0.56
64	126/3	0.56
65	127/1	0.55
66	127/2	0.55
67	127/3	0.28
68	127/4	0.28
69	128/1	0.69
70	128/2	1.21
71	128/3-A	0.60
72	128/3-B	0.61
73	129/1	1.00
74	129/2	0.99
75	129/3	0.99

**Schedule – contd.****Outlet No. : D. O. 5 – contd.****Canal : Lower Girna Canal Branch 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
<b>village Kharde Bk. – contd.</b>		
76	130/1	0.73
77	130/2	0.60
78	130/3	0.60
79	131/1	0.70
80	132/2	1.08
81	132/3	1.09
82	133	3.69
83	134/1	0.79
84	134/2-A	0.39
85	134/2-B	0.39
86	134/3	0.79
87	135/1	0.82
88	135/2	0.61
89	136/1	0.30
90	136/2	0.88
91	137/1	1.08
92	137/2	1.03
93	137/3	1.03
94	139/1	0.30
95	139/2	1.21
96	140/1	1.09
97	140/2	0.55
98	141	1.68
99	145	4.46
100	146/1	0.18
101	146/2	1.82
102	147/1	1.64

**Schedule – contd.****Outlet No. : D. O. 5****Canal : Lower Girna Canal Branch 2**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		H.A.
		(C.C.A.)
<b>village Kharde Bk. – contd.</b>		
103	147/2	0.24
104	148/1	1.80
105	148/2-A	0.79
106	148/2-B	0.80
107	149/1	1.19
108	149/2	1.19
109	150	1.23
110	151/1-A/1-A	0.91
111	151/1-A/1-B	0.60
112	151/1-A/2	0.46
113	151/1-B	0.81
114	151/2	2.00
115	152/1	1.15
116	152/2	1.15
117	153/1	0.81
118	153/2-A	1.21
119	153/2-B/1	0.30
120	153/2-B/2	0.60
121	153/2-B/3	0.29
<b>Total</b>		<b>109.88</b>
<b>Total of Water</b>		<b>290.99</b>

**Users Association**

**SAMBHAJI JAGANNATH MANE,**  
Executive Engineer,  
Girna Irrigation Division, Jalgaon.

Jalgaon, 10th December 2018.